

**THE BOOK WAS
DRENCHED**

UNIVERSAL
LIBRARY

OU_192582

UNIVERSAL
LIBRARY

391—29-4-72—10,000.

OSMANIA UNIVERSITY LIBRARY

Cal. 1972

Accession No. 1541265

Autho. 111

Title 24, 14, 11

This book is 21.11.72

returned on or before the date last marked below.

कादंबरीमय पेशवाई

२

पेशवाईची प्राणप्रतिष्ठा



कादिबरीमय पेशवाई

२

पेशवाईची प्राणप्रतिष्ठा



लेखक

विठ्ठल वामन हडप

Post Graduate Library

College of Arts & Commerce, O.

१९४०



प्राच्य, पुराणिक आणि म.
मुंबई नं. ४

किंमत

प्रकाशक
बलवंत विष्णु परचुरे,
परचुरे पुराणिक आणि मंडळी,
बुकसेलर्स व पब्लिशर्स, माधवबाग, मुंबई नं. ४

ॐ ॐ

‘कादंबरीमय पेशवाई’चे पुनर्मुद्रण, भाषांतर,
रूपांतर वगैरेसंबंधी सर्व प्रकारचे मालकीहक्क
सौ. वैजयंती हडप याच्या स्वाधीन आहेत.

द्वितीयावृत्ति
१९४०

ॐ ॐ ॐ
मुद्रक
विठ्ठल वामन हडप
‘आदर्श’ मुद्रणालय,
ः रामाचा भोट, सातारा शहर

‘मी’चें आत्मनिवेदन

(प्रथमावृत्तीतील प्रस्तावनेमध्येील महत्त्वाचा भाग)

लेखक या नात्याने मी इ० सन १९१४-१५ पासून स्वयंस्फूर्तीने वाग्देवी सरस्वतीची सेवा करूं लागलों, व त्या सेवेचें कार्हीसें मूर्त स्वरूप अशी माझी ‘झांकली मूठ’ ही मिश्रनिवाहविषयक स्वतंत्र सामाजिक कादंबरी इ० सन १९१७ च्या प्रारंभी प्रसिद्ध झाली. प्रो० वामन मल्हार जोशी, एम्. ए. ह्या वंदनीय वाग्भटांनी ‘शाळेंत जाणाऱ्या ह्या सोळा-सत्रा वर्षांच्या मुलांने काय कादंबरी लिहिऱी असेल?’ अशी माझी हेटाळणी न करतां ‘ह्या उसेजन दिलें पाहिजे’ ही सद्भावना धरून माझ्या विनंतीला मान देऊन त्या कादंबरीला प्रस्तावना लिहून माझें कौतुक केलें व महाराष्ट्र-जनतेलाही-माझ्या कादंबरीतील गुणांकडे पाहूनच केवळ नसेल; माझ्या पोरण्याकडेही पाहून असेल-माझी ती पहिली कृति कौतुकास्पद वाटऱी. तेव्हांपासून आज नऊ-दहा वर्षें मी महाराष्ट्र-सारस्वताची यथामति सेवा वरीत आलों आहें. ती सेवा महाराष्ट्र-जनतेच्या चरणीं रुजू आहेच. ह्या काळांत जनतेकडून अनेक-वार आशीर्वाद-ओंव्या गाऊन घेण्याचे तसेच शिव्याशाप घेण्याचेही अनेक प्रसंग परिस्थितीच्या औचित्यानुसृत मीं आजवर अनुभवले आहेत. त्या भल्या बुऱ्या प्रसंगाकडे मी सतत जागरूक दृष्टीने पोहत आहें. इ० सन १९२०-२१ मध्ये असहकारितेच्या जगड्व्याळं प्रवाहांत सांपडून मीं ‘लोकशाही’ पत्र चालविलें व त्या निमित्तानें मला इ० सन १९२१ २२ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाबद्दल एक वर्ष सक्त-मजुरीचा तुरुंगवास भोगावा लागला; तेव्हां बहुजनसमाजानें कौतुकानें व प्रेमानें मला गौरवून जें आजन्म ऋणी करून ठेवलें आहे, तें ऋण मी विसरलों नाहीं व आजन्म विसरावयाचाही नाहीं. तोंच त्यानंतर सद्भावानें वाङ्मयसेवेचें समुद्रमंथन करता करता लौकिकदृष्ट्या त्या मंथनांतून हालाहलात्मक वाङ्मयाची निपज झाली व जनक्षोभाच्या

स्वरूपांत त्या हालाहलाचा दुर्दमनीय दाह जो मला सहन करावा लागला, त्याचाही मला आमरण विसर पडावयाचा नाही. बहुजनसमाजाचा ग्रह,—मग तो अनुकूल असो की प्रतिकूल असो,—आदर्शवत् सतत स्वतःच्या नजरेसमोर ठेवून अत्यंत लीनतापूर्वक निर्ममत्वबुद्धीने त्यात स्वतःचें प्रतिबिंब पाहावयाचें; व बहुजनसमाजाच्या खुषामतीसाठी नव्हे, तर महाराष्ट्र सारस्वताचा विनम्र सेवेकरी या नात्याने त्या सेवेची यथोचित सागता करण्यासाठी 'सत्यं शिवं सुंदरं' असें अभियुक्त सौंदर्य वाणी-करणी-लेखनि अशा त्रिविध स्वरूपात स्वतःच्या ठायीं वाणावें ह्या एकमात्र अंतिम इच्छेनें वाङ्मयसेवेचें जें ध्येय एकदां निश्चित केलें गेलें, त्या ध्येयसाधनाप्रीत्यर्थ सत्पथावलंबन करून त्या सेवेला सर्वत्रिध अभियुक्त सौंदर्य प्राप्त करण्यासाठी काया वाचा मन-करून झटावयाचें, हें माझे व्रीद आहे. आता, माझ्या वाङ्मय-सेवारूपी समुद्रमंथनांतून बहुजनसमाज म्हणतो त्याप्रमाणें काहीं रत्नें निर्माण होतात व काहीं हालाहलाचे कुंभही निर्माण होतात हें गृहीत धरलें, तरी त्यात पुगणकाळीं देव-दानवानीं केलेल्या समुद्रमंथनाहून विसदृश असें काय आहे ?

मनुष्य आणि परिस्थिति यांच्या युद्धात परिस्थितिरूपी प्रतिस्पर्धी सामुदायिक दृष्ट्या निसर्गतःच बलवान् असतो त्या प्रतिस्पर्ध्यांशीं झगडणारा मनुष्य दुबळा असला तर नुसत्या रणशिगाच्या कंपनानेंच कापरें भरून हतवीर्य होऊन जातो, किंवा प्रतिस्पर्ध्यांच्या एखाद्या फट्कान्यासरसा गतप्राण होतो, हें तर खरेंच. पण मनुष्य तुल्यबल असला तरीदेखील ह्या युद्धात परिणामी विजयी होण्यास्तव त्याला कधी वार खावे लागतात, कधी हार खावी लागते, कधी माघार घ्यावी लागते, तर कधी चढाई करावी लागते. परिस्थितीचा अथाग वेगवान प्रवाह सदैव वेगानें वाहत आहे; ह्या प्रवाहांतून पैलतीराला जाण्यासाठी एखादा धाडसी मनुष्य प्रवाहांत उतरला व घटकाभर मध्येंच एखाद्या भोंवऱ्यात सावडून स्वतःच्या इच्छेविरुद्ध प्रवाहाबरोबर वाहत जातोसा दिसला, तर तो त्यानून्ही मार्ग काढून पैलतीराला जातो

किंवा नाही हे पाहण्यापूर्वीच तो प्रवाहपतित झाला असा कोणी आपला ग्रह करून घेणे असमंजसपणाचें ठरलें नाहीं तरी उतावळेपणाचें तरी खास ठरेल. पण असा उतावळेपणा सुविद्य व विचारवंत जनसमाजांनै तरी करतां कामा नये.

उपलब्ध ऐतिहासिक साधनांत एककल्लीपणा, अंधश्रद्धा, पक्षपात व दुराभिमान यांमुळे जी अपूर्व परस्परविसंगति दिसून येते, तींतून खऱ्याखऱ्या ऐतिहासिक सत्याचा राजमार्ग शोधून काढावयाचा तर सत्यप्रिय चिकित्सकाला सूक्ष्मविवेकी तारतम्यबुद्धीचा उपयोग केल्याशिवाय गत्यंतर नाहीं. प्रस्तुत 'कादंबरीमय पेशवाई' ची रचना करतांना मींही ह्याच मार्गाचें अवलंबन करण्याचा उपक्रम केला आहे.

ताराबाई व शाहूमहाराज यांमधील दुफळींत मराठशाही सर्वस्वी हतबल होऊन मरणाच्या पंथाला लागली असतां पेशवाईचे आद्य-पुरुष बाळाजी विश्वनाथ यांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा भगिरथ-प्रयत्नांनींच मराठशाहीला हात देऊन कसे वांचविलें, व त्यांच्याच प्रयत्नांनीं शाहूमहाराज छत्रपति कसे झाले, याचें सविस्तर निरूपण प्रस्तुतच्या 'पेशवाईची प्राणप्रतिष्ठा' ह्या कादंबरींत करण्यासाठीं शाहूमहाराजांच्या सुटकेपासून राज्याभिषेकापर्यंतचा काळच प्रस्तुत कथासूत्रांत गुंफून घेतला आहे.

विठ्ठल वामन हडप

कादंबरीमय पेशवाई

आजवरच्या कादंबऱ्या

लंका-विषा दंड

पेशवाईचें पुण्याहवाचन
पेशवाईची प्राणप्रतिष्ठा
पेशवाईचें ध्रुवदर्शन
पेशवाईचा ध्रुव ठळला ?
पेशवाईचा पुनर्जन्म
पेशवाईचें पुनर्वैभय
पेशवाईचा दरारा
पेशवाईतील दुर्जन
पेशवाईतील पश्चिमादिग्विजय
पेशवाईतील धर्मसंग्राम
पेशवाईतील उत्तरदिग्विजय
पेशवाईवरील गण्डान्तर
पेशवाईचें मन्वंतर
पेशवाईचा पुनर्विकास
पेशवाईचा मध्यान्ह
पेशवाईचें दिव्य तेज

मुख्य विक्रेते :

परचुरे पुराणिक आणि मंडळी

बुकसेलर्स व पब्लिशर्स, मुंबई नं. ४

पेशवाईची प्राणप्रतिष्ठा

सिंहावलोकन

“पिराजी!” बाळाजीपंतांनी हाक मारली.

“सरकार!” पिराजी पुढे येऊन मुजरा करून अदबीने उभा राहिला.

“ही चिन्ही बे व धावडशीला स्वामीपार्शी जाऊन त्यांना पावती कर. ते ती वाचून उत्तर देईतों तिथे थांब. आणि हे पाहा; स्वामी जर धावडशीला नसले तर वनवासवाडीला असतील. त्यांच्या ठावठिकाणाची नीट चौकशी करून ते जिथे असतील तिथे जावयाचे व एवढे काम करावयाचे. वाटेत कोणी परका माणूस भेटला तर त्याला आपण कुठे व कशासाठी जातो याचा मुळांच सुगावा लागू द्यावयाचा नाही. पाहू आतां कशी कामगिरी फत्ते करतोस ती! ही तुझ्या परीक्षेची वेळ आहे.” असे म्हणून बाळाजीपंतांनी एक चिन्ही लिफाफ्यांत बंद करून पिराजीच्या स्वाधीन केली व विचारले, “घोडा पाहिजे का? पाहिजे असला तर पागेतला घेऊन जा.”

“सरकार! मला घोडाबिडा कांहीं नको. आपल्या कृपेने या माझ्या दोन पायांत एवढे बळ आहे की, मी माझ्या धन्यांच्या कामगिरीसाठीं पार्योपार्यो त्रिखंड पृथ्वी पालथी घालीन. आपण त्याविषयी मुळांच चिंता करू नये.” पिराजी म्हणाला.

“जा तर!” बाळाजीपंतांनी पिराजीला निरोप दिला.

“सरकार! मी येतो.” असे म्हणून पिराजी बाळाजीपंतांना मुजरा करून तेथून निघून गेला.

जंजिराधिपति सिद्दीच्या अमानुष जुलमाला विटून बाळाजीपंत भार्गवस्वामींच्या आशीर्वादानें स्नेहाकित त्रिवर्ग भानूना बरोबर घेऊन आपली मायभूमि सोडून देशावर आले तेव्हांपासून ते प्रगतीची एकेक पायरी चढत होते. पण स्वामींच्या आशीर्वादानुसार भाग्योदयाचीं खरीं मंगल चिन्हें त्यांना आजवर दिसत नव्हतीं; तीं आतां शाहू-महाराजांच्या सुटकेची सुवार्ता कार्नी येतांच दिसूं लागलीं. त्याबाबतच त्यांनीं पिराजीच्या हातीं स्वामींना चिठ्ठी पाठविली होती.

पिराजी चिठी घेऊन गेला व बाळाजीपंत दरवाजांतच क्षणभर उभे राहिले. तेव्हां आपण कोण, कोठून, कसे व कशासाठीं एथवर आलों वगैरे भूतकालीन गोष्टींचो नानाविध स्मृतिचित्रें त्यांच्या स्मरण-चक्षुंसमोर तरळूं लागलीं. अंजनवेलचा किल्लेदार कासीमखान अंजन-वेलच्या सूर्याजी मोहित्याच्या गौरी नांवाच्या खुबसूरत व नवपरिणीता मुलीला पकडून सिद्दीच्या जनानखान्यांत कोंबण्याचा डाव रचतो काय; लटक्या मानवैभवःच्या मोहाला बळी पडून सूर्याजीचा कुलांगार जावई किल्लेदाराच्या ह्या हलकटपणाच्या वेतांत सामील होतो काय; ते दोघे गौरीला पळविताना नेमके श्रीवर्धनकर देशमुख बाळाजीपंत व जानोजी-पंत भट तेथें जातात काय; बाळाजीपंत स्वाभिमानाला व स्वधर्मा-भिमानाला जागून गौरीला त्या राक्षसाच्या हातून सोडवितात काय; त्या झगड्यांत किल्लेदार व रणधीरराव नाना प्रकारचीं कुटिल कार-स्थानें रचून गौरीचा पति, पिता व बंधु यांना ठार करण्यासाठीं बुडवितात काय; गौरीसारख्या स्वधर्मी साध्वीची अब्रू राखण्याचें सत्-कार्य केल्याबद्दल बाळाजीपंतावर सिद्दी कोपतो काय; तो जानोजीपंतांना गोगत्यांत बांधून ठार करून बाळाजीपंतासह त्यांच्या घराण्या-वरून नांगर फिरविण्याचे अत्यंत नीचपणाचे डाव रचतो काय; आणि इतके अनर्थपात होऊनही अखेर सत्याचा वाली परमेश्वर असल्यानें ह्या कुटिल कारस्थानांत सिद्दी व त्याचे अंकित साथीदार यांचे सर्व बाजूंनीं दांत पडून बाळाजीपंतांना रातोरात आपल्या व आपल्या बंधू-च्या बायकांमुलांसह व इष्टमित्रांसह देशत्याग करावा लागतो काय !

एवढा अनर्थपात कां झाला हें भवितव्य तेव्हां बाळाजीपंतांना कळेना. पण त्या काळीं अंजनवेलीजवळील भार्गवगुफेंत गुप्त रीतीनें वास्तव्य करणारे व पुढें धावडशीला वास्तव्य करूं लागल्यावर ब्रह्मोदरस्वामी या नांवांनै त्रिभुवनविख्यात होऊन पेशवाईच्या अव्वल आमदानींत महाराष्ट्राच्या हितासाठीं अहर्निश कायावाचामनांनै झटणारे भार्गवस्वामी प्रथमपासूनच अंतर्ज्ञानानै भविष्यकाळांतील घटनासूत्रें ओळखून ह्या कारस्थानाच्या मुळाशीं एकजीवीपणानै वावरत होते. त्यांनीं बाळाजीपंतांना “आज तुझ्या देशत्यागानै देवाच्या दरबारीं तुझ्या नांवांनै भावी ‘पेशवाईचें पुण्याहवाचन’ ठेवलें गेलें आहे” असें त्यांच्या भावी भाग्योदयाचें रहस्य उलगडून सांगितलें. तेव्हांपासून आजपर्यंतचे दिवस असे गेले; आतां पुढें काय? याचा निर्णय गुरुमुखानै ऐकण्यासाठींच त्यांनीं आज पिराजीच्या हातीं स्वामींना चिठी पाठविली व पिराजी उत्तर घेऊन केव्हां येतो याची वाट पाहत ते आंत गेले.

आज दोन दिवस बाळाजीपंतांच्या मनांत ह्या एका गोष्टीशिवाय दुसरा विचार नव्हता. ते ‘लाथ मारीन तिथें पाणी काढीन’ अशा वृत्तीचे धमकदार व शील-सामर्थ्यावान् पराक्रमी पुरुष होते. त्या त्यांच्या कर्तबगारपणाला साजेसा आत्मविश्वास त्यांच्या मनींमानसीं ठसलेला होताच. पण मानवी कर्तबगारीच्या अतीत व अदृष्टिगोचर असा ईश्वरी नेमानेम काय आहे नकळे, ही चिंता कोणाही श्रद्धालु व आस्तिक कर्तबगाराच्या मनांत आत्मविश्वासाच्या गळ्यांत गळा घालून वावरत असावयाचीच. यालाही बाळाजीपंत अपवाद नव्हते. कोणत्याही कारणामुळें कां होईना, आज दोन दिवस त्यांचा उजवा डोळा कोठें लवला किंवा उजवा बाहु स्फुरण पावला कीं त्यांना वाटावें, हा शुभ शकुन झाला. आणि आपल्या कुलदैवताची—श्रीगजाननाची पूजा करतांना गजाननाला वाहिलेलें तांबडें जास्वंद नीट न बसल्यामुळें सहज डाव्या बाजूनें गळून पडलें कीं ते फिकिरींत पड्यावे, “असें कां बरें झालें? देवानें डावा कौल कां बरें दिला? माझे कांहीं चुकलें कीं काय?”

प्रकरण १ लें मुक्तेच्या झोंपडींत

बाहेरच्या बाजूला घरामागील डोंगराच्या दरडीवरून कोणी तरी हांक मारल्याची चाहूल लागल्यामुळें मुक्ता आपल्या लाडक्या कपिला हरणीला लाडिकपणानें आंजारीत—गोंजारीत होती ती मध्येच थबकून बाहेर कान देऊन ऐकूं लागली. झोंपडीबाहेरील डोंगरदरडीवरून कोणीशी हळूच 'मुक्ते' अशी हांक मारली; ती प्रथम कपिलेनें ऐकली व तोंड गोरेंमोरें केलें. त्यावरून मुक्तेचें लक्ष बाहेर गेलें. तेवढ्यांत बाहेरून कोणीशी पुन्हा 'मुक्ते' अशी हांक मारली; ती मात्र मुक्तेनें ऐकली. पण हांक कोणी मारली याविषयीं मात्र तिला कांहींच तर्क करतां येईना.

हांक ऐकतांच मुक्तेला प्रथम भुतांखेतांचा संशय आला. कारण तेव्हां सातारा ही जरी मराठशाहीची राजधानी होती, तरी मुक्तेची झोंपडी ज्या जागी होती, ती जागा नगरांतील मुख्य वस्तीपासून बरीच दूर असल्यानें तिला माणसांचा शेजार म्हणण्यासारखा नसून जंगलवाडीचा व जंगलांतील जीवजिवाणूंचाच काय तो खरा शेजार होता. तेव्हांचें सातारा नगर व आजचें सातारा नगर यांत महदंतर होतें. तेव्हां मुक्तेची झोंपडी ज्या जागी होती, त्या जागेचें महत्त्व आजच्या परिस्थितीला पटवून द्यावयाचें तर आज सातान्यांत जी तक्ताची विहीर व त्या विहिरीजवळ एक जुनें जोतें पाहावयाला सांपडतें तीच ती जागा ! हें जोतें व ही विहीर हें सारें नंतरचें. त्या जागीं शाहूमहाराजांच्या हातीं मराठशाहीच्या तक्ताचा अधिकार जाईतो ती जंगलानें घेरलेली अशी खांचखळग्यांची पडजमीन होती. ताराबाईच्या कारकीर्दींत राजवाडा थेट किल्ल्यावरच होता व ही वर

निर्देशिलेली जागा किल्ल्याच्या पायथ्याशी पडजमीन म्हणून पडलेली होती. पुढे शाहूमहाराजांच्या हार्ती राज्यसूत्रे आली व राजधानीची वस्ती वाढू लागली, म्हणून शाहूमहाराजांनी किल्ल्याच्या पायथ्याशी शाहूनगर वसविले. तोंवर मुक्तेची झोपडी कालाच्या अजस्र उदरांत गडप् होऊन गेली होती. त्याच जागी महाराजांनी पुढे आपला दरबारचा वाडा व तक्ताची विहीर बांधली.

मुक्तेला हांक ऐकून भुताचा संशय येतांच तिने एकदम 'राम राम' म्हणायला सुरवात केली. तिचे आजोबा व्यासराव यांनी तिला एकवार पढवून ठेविले होते की, 'राम राम' म्हणतांच भुतेंखेतें दूर पळून जातात. तसेंच आजोबांच्याच शिकवणीवरून तिला तरी माहीत की, भुतेंखेतें तिन्ही सांजांच्या कातरवेळी व मध्यरात्रीच्या सुमाराला सृष्टीवर वावरत असतात व उजाडण्यापूर्वी ती अदृश्य होतात; तसेंच त्यांना एका वेळी फक्त तीन हांका मारतां येतात. यासाठी अशा वेळी कोणीही हांक मारली व हांक मारणारे माणूस दिसले नाही तर तीन हांकांपर्यंत 'ओ' देऊ नये. ह्या आजोबांच्या उपदेशाप्रमाणे मुक्तेने 'मुक्ता' 'मुक्ता' 'मुक्ता' अशा तीन हांका ऐकू येईतों ओ दिली नाही. तोंडावाटे नुसता 'राम राम' असा घोष मात्र चालविला होता. पण तशीच हांक चौथ्याही वेळी ऐकू आली तेव्हां तिला ती माणसाची असावी हें ओळखतां आले, इतकेच काय; पण ती कोणाची असावी याची देखील अंधुक ओळख पटली.

“काय ग कपिले! बाहेर कोण ग हांक मारतें आहे?” मुक्तेने कपिलेच्या आंगावरून हात फिरवून व आपल्या दोन्ही हातांनी तिचे मुख कुरवाळून तिचा एक मुका घेत विचारले. ह्या प्रश्नाला उत्तरादाखलच की काय, कपिलेने आपली लाडकी नजर एकवार गरगर फिरवून मुक्तेकडे पाहिले.

ही हांक पिराजीचीच असावी हें मुक्तेने हेरले होते. त्यामुळे दरबाजा उघडून बाहेर जाण्याला तिला भय वाटले नाही. तिच्या मागोमाग

कपिलाही धांवत आली. जिथें मुक्ता जाईल तिथें कपिला आपली ठेवल्यासारखी अभावयाचीच !

“कोण पिराजी ?” मुक्तेने हांक मारली.

“हळू बोल.” दरडीवरील पिंपळाच्या झाडाखाली उभा असलेला पिराजी म्हणाला, “आज तूं घरांत एकटीच आहेस का ?”

“होय.”

“दाजी कुठें गेले ?”

“आज संकष्टी; दाजी माचीच्या ढोऱ्या गणपतीला एकादशणी करण्यासाठी गेले आहेत.”

“ही एकादशणी कशासाठी ? मुक्तेला मनाजोगा मनसबदार नवरा मिळावा म्हणून की काय ?” पिराजीने हंसत विचारलें.

मुक्ता मनांतून पिराजीच्या प्रश्नाने कितीही खुलली असली तरी बाह्यात्कारी तिने रागाचा आविर्भाव आणून उद्गार काढले, “पिराजी, किती चावट आहेस रे तूं ! मी तुला अनेकदां सांगितलें आहे, कीं असला चावटपणा मला नाही खपायचा.”

“यांत चावटपणा ग कसला झाला ? माचीचा गणपती नवसाला पावतो असा त्याचा लौकिक आहे म्हणून मी म्हटलें.”

“अरे, तें खरें ! पण बोलतांना तुझ्या जिभेला हाड आहे कीं नाही ?”

“हाड कुणाच्याच जिभेला नसते !”

मुक्तेला बोलण्यांत खाशी पकडली असे वाटून पिराजीला इतका आनंद झाला की, त्या आनंदाच्या भरांत त्याचे धावडशीहून एथवर वाटेआडवाटेने चालत येण्याचे सर्व श्रम निवारण झाले. पिराजी कसलेही अवघड काम करून कितीही थकलेला असो; मुक्तेचा मुखवटा त्याला एकवार दिसलारे दिसला, की त्याचा सारा शीण उतरावयाचाच ! मुक्तेच्या वार्षांत व नजरेंत अशी काय विलक्षण जादू भरलेली होती न कळे; सूर्याच्या कोमल प्रभातकालीन किरणांनी रात्रभर हिमसुली झालेली कमळें जशी उमळू लागारी तसे मुक्तेला पाहतांच

वाटेच्या वाटसरूचें मनदेखील आनंदानें उमळूं लागे. तशांत पिराजी तर तिचा बाळपणापासूनचा खेळगडी व जिव्हाळ्याचा सोवती ! मुक्ता आढळली रे आढळली, कीं तिला कुठें ठेवूं व कुठें न ठेवूं असें त्याला होऊन जाई. त्या भरांत तो देहभानदेखील विसरे ! मग हातांतील काम विसरे, यांत नवल तें काय ?

आजदेखील पिराजीची तशीच अवस्था झाली होती. बाळाजी-पंताची एक महत्त्वाची चिष्टी घेऊन आज तो ब्रह्मद्रस्वामीना भेटण्यासाठीं प्रथम धावडशीला गेला. पण स्वामीचें वास्तव्य या पूर्वीच एक दिवस वनवासवाडीला झालें असल्यानें पिराजीला धावडशीहून तंगड्या तोडीत वनवासवाडीला यावें लागलें. तेथें स्वामीना चिष्टी देऊन त्यांचें उलट उत्तर घेऊन तो तसाच मागच्या पायीं माघ रा निघाला, तों वाटेंतच काळोख पडला. पण पिराजीला बाळाजी-पंतांनीं पुन्हा पुन्हा बजावून सांगितलें होतें कीं, ही चिष्टी जिवापलीकडे जतन करून स्वामीना पावती करावयाची व स्वामीकडून तावडतोब उत्तर घेऊन यावयाचें. मग स्वामिनिष्ठ पिराजीला स्वामिकार्यासमोर स्वतःच्या प्राणांची काय पर्वा ! त्यानें डोंगर म्हटला नाही, जंगल म्हटलें नाही, रात्र म्हटली नाही, काळोख म्हटला नाही, तो जो परमेश्वराचें नांव घेऊन पायाखालील वाट तुडवीत निघाला, तो घटका रात्रीला एकदांचा सातान्यांत तर येऊन पोचला. पण वाटेंतच त्याला मुक्तेची एकवार भेट घ्यावीसें वाटलें. आज बरेच दिवस—चांगले सातआठ दिवस—राजधानींत शहूमहाराजांच्या सुटकेची वार्ता ऐकून खळबळ उडून गेली होती. त्या राजकारणाबाबत बाळाजी-पंतांचीं पत्रें नेणें व पत्रें आणणें यांत पिराजीचा जीव मेटाकुटीला आला होता. त्यामुळें मुक्तेची भेट घेण्याला त्याला सवडच होईना. अशी कामाची गर्दी असली म्हणजे रोज अथवा एका दिवसाआड जरी मुक्तेला भेटतां आलें नाही तरी एखादी महत्त्वाची गोष्ट त्याच्या हातून घडली अथवा त्यानें ऐकली तर ती सांगण्यासाठीं तो असेल तेथून मुक्तेपशीं धांवत यावयाचाच !

हा पिराजीचा स्वभाव मुक्तेला चांगला माहीत असल्याने आज अपरात्री पिराजी अकस्मात् आलेला पाहतांच तिने तर्काने ओळखले की, आज स्वारी कांहींतरी महत्त्वाची बातमी सांगण्यासाठीच आली असली पाहिजे. मुक्तेचा हा तर्क कांहीं खाटा नव्हता. पण बोलण्याच्या भरांत ती ते विचारण्याला विसरली होती. आतां आपणाला पिराजीने शब्दांत पकडले तेव्हां विषय बदलावा हें बरें, असा विचार करून मुक्तेने पिराजीला विचारले, “पण कारे पिराजी, इतक्या रात्री कुठून आलास? आणि आजवर कुठें होतास रे?”

पिराजी गेल्या आठ दिवसांतील कामाच्या धांदलीचा पाढा वाचीत वाचीत मुक्तेच्या शोंपडीच्या पडवीत गेला. तेवढ्यांत मुक्तेने ही त्याच्या गोष्टी ऐकतां ऐकतां त्याला गूळपाणी दिलें व त्याच्या जेवणाची चौकशी करतां तो आज सारा दिवस उपाशी आहे असें कळतांच त्याला भाकरी भाजून खाऊं घालण्यासाठीं विस्तव पेटवून तवा चुलीवर ठेवला. आज चतुर्थी असल्याने व्यासराव गणपतीची एकादशणी आटोपून परत आल्यावर सैपाक करावयाचे मुक्तेने ठरविले होते. पण दिवसभयाच्या मुक्तेने व वाटचालीने व्याकुळ झालेल्या पिराजीला चंद्रोदयापर्यंत उपाशी ठेवणे मुक्तेला बरें वाटले नाहीं. त्यांतूनही ‘मी आतां घरीच जेवावयाला जातो. धनीसाहेब वाट पाहत असतील’ असें पिराजी म्हणाला. पण इतक्या अपरात्री त्या मंडळीला तरी त्रास कां द्या अशी मुक्तेने त्याची समजूत घालून त्याला बसवून घेतले. पिराजीची कहाणी चालली होती व मुक्तेची भाकर चुलीवरील तव्यावर भाजत असून वरण वैलावर शिजत होते. तेवढ्यांत पिराजीने कांट्याकुट्यांतून येतां येतां उजव्या पायाचा आगठा ठेंब लोंगून रक्तबंझळ झालेला दाखविला. तेव्हां मुक्तेने अगोदर तांबडतोब हळद व कांदा ठेंबून त्या जागी बांधला.

इतके झाले; मुक्तेचे भाकर-वरण तवार झाले व ते तिने एका पत्रावळीवर वाढले व पिराजी न्याहारीला बसणार, तरीही त्याच्या आजच्या पराक्रमाची कथा कांहीं सांगून संपली नव्हती. हा पिराजीचा

पराक्रम जरी एखाद्या रणधुरंधराला साजेसा नव्हता, तरी त्यांत त्याच्या स्वामिभक्तीची पराकाष्ठा स्पष्ट दिसून येत होती. पिराजी हें अठरा वर्षांचें कोंवळें पण पाणीदार पोर—जगाच्या न्यायानें पाहतां तो ओठावरचा जार देखील न सुकलेलें कोंवळें पोर—असला तरी चौदापंधरा वर्षे वयाच्या मुक्तेच्या दृष्टीनें तो तरणावांड हिंमतबहाद्दरच होता. तसेंच पिराजीचें वय पाहतां त्याच्या ठायीं वसणारें शौर्यधैर्य दृष्ट लागण्याजोगें होतें. त्याच्या शौर्यधैर्यधुरंधरतेचे अनेक प्रसंग मुक्तेनें आजवर अवलोकन केले होते. पण आजच्या प्रसंगाचें वर्णन जें पिराजीनें केलें, तें इतकें हृदयस्पर्शीं होतें कीं तें ऐकून पिराजीच्या कडव्या दुस्मानालादेखील पिराजी प्रिय वाटूं लागला असता. मग तीनत्रिकाळ त्याचें प्रिय चिंतणाऱ्या मुक्तेला तें वर्णन ऐकून 'माझ्या पिराजीचा हा पराक्रम' अशा भावनेनें आकाश ठेंगणें झालें असल्यास नवल काय ?

पिराजी सूर्य मावळण्याच्या सुमाराला वनवासवाडीहून स्वामींकडून चिठ्ठीचें उत्तर घेऊन निघाला व लौकर मकाण गांठावयाचें ह्या तीव्र अंतस्थ इच्छेनें घोपटमार्ग सोडून रानजंगलांतील गोवंड्या आडवाटेनें ईश्वराचें नांव व स्वामींचा आशीर्वाद घेऊन निघाला, तेव्हां वाटेनें भेटणाऱ्या प्रत्येक वाटसरानें त्याला सांगितलें कीं बाबारे, हें वाघचिर्यांचें रान आहे; अशा तिन्हीसांजांच्या वेळीं ह्या वाटेनें जाऊं नकोस. आजची रात्र वनवासवाडींत मुक्काम कर व उद्यां जा. पण बाळाजीपंतांनीं आजच्या आज उत्तर आणावयास सांगितलें होतें; ती आज्ञा पाळण्यापुढें त्याला स्वतःच्या प्राणांची काय पर्वा !

प्रकरण दुसरें अकल्पित अनर्थ

मुक्तेने वरणभाकर तयार होताच पिराजीचें पान वाढलें व पिराजी कपडे काढतां काढतां स्वामीनीं बाळाजीपंतांना दिलेला बंद लिफाफा मुक्तेला दाखवीत म्हणाला, “धनीसाहेबांची ही बहुमोलाची ठेव माझ्यापार्शी आहे.”

“काय आहे तें?” मुक्तेने विचारलें.

“काय आहे कोणास कळे? पण स्वामी मला म्हणाले कीं, महाराष्ट्राचें नशीब ह्या लिफाफ्यांत बंद केलेलें आहे. आजकाल ताराबाई आईसाहेबांचीं शाहूमहाराजांविरुद्ध अनेक कारस्थानें चाललेलीं आहेत, तेव्हां त्यांतला कोणीतरी अर्ध्या वाटेत मला गांठून लुबाडतो कीं काय, असें मला भय होतें. पण मुक्ते, तुला काय मौज सांगूं!” पिराजी लिफाफा जवळच्या कोनाड्यांत ठेवून हातपाय धुवून पाटावर बसतां बसतां म्हणाला, “जेवढे म्हणून शाहूमहाराजांचे कैवारी, त्यांच्या जिवावर उठण्यासाठीं ताराबाई आईसाहेबांनीं चंद्रसेन जाधवासारखे मनुष्यरूपी राक्षसच जवळ करून ठेवले आहेत असें नव्हे; तर ह्या सभोंवारच्या रानांत असे काहीं पाळीं व वाघदेखील असावेत. त्यांतला एक वाघ मी अर्ध्या वाटेवर आल्यावर नेमका माझ्यावर चालून आला. छे! ती आठवण झाली, म्हणजे अजून देखील आंगावर कांटा उभा राहतो.”

“काय, वाघ तुझ्या आंगावर चालून आला? आणि मग तूं काय केलेंस?” मुक्तेने कपिलेला कुरवाळीत एखाद्या लहान पोराला भरवावें त्याप्रमाणें तिला भाकरीचे घांस भरवतां भरवतां विचारलें.

“ती बघ, अशी मौज झाली.” पिराजी एकीकडे जेवतां जेवतां

दुसरीकडे सांगू लागला, “सूर्य मावळतो न मावळतो, इतक्यांत मी लौकर घरीं यावें म्हणून मुद्दाम पायांखालचा वळणांवळणांचा राजमार्ग सोडून आडवाटेनें चालू लागलों. ती किररं झाडी पाहून मला वाटलेंच होतें कीं, इथें एखादे वाघोबा वस्ती करीत असावे. शिवाय रस्त्यानें जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनींही मला इषारा दिला होता. पण मी परमेश्वराचें नांव घेऊन एकदांचा पुढें तर सटकलोंच. पण छातींत मात्र धागूधुगू होत होतें, कीं खरोखरच एखादे वाघोबा आपल्या पाठीवर नाहींत ना ! वाटेंत एखाद्या झाडींत कांहीं खुट् झालें कीं वाटे, वाघच आला कीं काय ! असें होतां होतां हांक दोन हांका चालून आलों असेन नसेन, तोंच एका झाडींत मला खरोखरच वाघाचे डोळे लिक्लिक्लेले दिसले. मनांत म्हटलें की, आतां मात्र आपली पुरी कंवख्ती भरली. आतां काय करायचें ! तेवढ्यांत त्या बहादुरानें केलें काय, एकवार माझ्या नजरेला नजर भिडविली व मी ज्या दरडीवरून चालत होतो, तिच्या पायथ्यानें आपला रस्ता आंखला. मला वाटलें, कीं हा मला विसरेल. पण तो कणला विसरतो ! पांच पंचवीस पावलें दूर गेला कीं त्यानें एकवार मागें वळून पाहावें. असा प्रकार पुनः पुन्हा चाललेला पाहून ओळखलें कीं, हा कांहीं आपली पाठ सोडीत नाहीं. आतां काय करावें असें मला होऊन गेलें. एकवार सभोवार नजर फेंकली तों डाव्या हाताच्या बाजूनें दूर अंतरावरून घुंगुरांचा खळखळ असा मंद मंद आवाज ऐकूं येऊं लागला. त्यावरून मला तर्क करतां आला कीं गाडीचा मार्ग जवळच असून त्या मार्गानें एखादी गाडी येत असावी. समोर पाहावें तों किररं झाडी व जरा बाजूला उजवीकडे पाहावें तों हा काळ डोळे वटारून उभा ! आतां प्राणावर बेतणार हें तर जवळजवळ ठरल्यासारखेंच होतें. पण सुखासुखी प्राण देण्याची मनाची थोडीच तयारी होते ! प्रसंग तर आला खरा. आतां प्राण बचावण्याची धडपड केलीच पाहिजे, असें पाहून दास्या गणपतीचें नांव घेऊन मी जिकडून घुंगुराचा आवाज ऐकूं येत होता तिकडे जीव मुठींत घेऊन धूम ठोकली. धावतां धावतां

मार्गे वळून पाहावें तों तो काळ भाड्या मागावर येतच होता ! त्याला लुकवून गाडीचा पट्टा गांठावा म्हणून मी आंगांत होता तेवढा जोर मारत एकवटून धूम ठोकली. आता आपलें भक्ष्य आपल्या टप्प्यांतून जात असे त्या वाघाला वाटलें तेव्हां तो देखील संतापून पल्लेदार उड्या मारीत माहा पाठलाग करूं लागला. त्याच्यापुढें धांवून मी किती पुरा पडणार ! भाईं दोन पावलें पुढें पडलीं तर त्याची बारा हातांची उडी पडे ! आतां आपण त्याच्या भक्ष्यस्थानी पडणार अशी खात्री होताच माझे हातपाय गळाले. पण तेवढ्यांत जबळच एक चिवेचें झाड दिमलें. त्याची एक फांदी सुदैवानें बरीच लोंबकळत होती, तिचा एका उडीसरसा आधार घेऊन मी एकदांचा वर चढतों न चढतों, तोंच वाघ झाडाच्या बुंध्याशी येऊन धडकला. तेवढ्यांत ज्या गाडीच्या बैलाच्या गळ्यांतील गुगूर वाजतांना मी ऐकले होते ती पुढें निघून गेली होती. झालें ! मी वर झाडावर भीतीनें अर्ध-मेला होऊन बसलेला व वाघ बुंध्याशी खळ्या खणतो आहे ! त्यानें प्रथम बुंधा उकरून झाड मोडून पाडण्याची शिकस्त केली. पण एवढें मोठें झाड त्याच्या वापाला तरी पडेल ! त्या बाजूनें निराशा होतांच त्यानें वर चढण्याकरिता बुंध्यांत नखें रोंवण्याचा कर कर प्रयत्न केला. त्यानें पजे बुंध्याला टेकून रागारागानें दांत चावीत गुरगुरत माझ्याकडे पाहावें व मी वरून भेवडावतांच खाली उडी मारावी. अशी आमाची झटापट चांगली अर्धी घटका चालली होती. इतक्यांत मागाहून आणखी एक गाडी दौडत आली. ती चाहूल लागतांच वाघ भिऊन दूर पळाला, व मीही गाडीवानाला हांक मारून गाडी थांबवायला सांगितलें. पण तिथेही माझें कमनशीब दख म्हणून उभें राहिलें. ”

“तें कसें काय ? ” मुक्तेनें मध्येच विचारलें.

पिराजी म्हणाला, “ त्या रात्रीत चोराचिलटांची भीति फार; तेव्हां त्या गाडीवानाला वाटलें कीं, हा कोणो चोरच आहे. त्यानें गाडी थांबविण्याच्या ऐवजीं बैलांच्या शेंपट्या पिरगळून त्यांना आसुडानें

झोडझोडून दामटलें. आतां ही सोबत सोडावी तर तो काळ पुन्हा एक भोंवाडा घेऊन नेमका इथें येईल ह्या भयानें मीं परमेश्वराचें नांव घेऊन झाडावरून खालीं उडी तर घेतली ! आतां आपणावर चोराची धाड पडणार असें गाडीवानाला वाटून त्यानें गाडी जास्त नेटानें हांकण्याची शिकस्त केली, व मीही शक्य तेवढ्या चपळाईनें गाडी-मागोमाग धांवूं लागलों. अखेर एकदांची गाडी गांठून मीं बैलाच्या कासऱ्याला हात घातला व गाडी उभी केली. पाहतों तों काय ? गाडी चंद्रसेन जाधवाची ! ”

“ अस्सै ! वा ! मग फारच बहार उडाली म्हणायची ! ” नेमकी हीच वेळ साधून कपिलादेखील मुक्तेची माडी सोडून सैपाकधरभर बागडूं लागली. मुक्तेनें तिला लाडक्या भापेंत हंसत हंसत विचारलें, “ कपिले ! तुला ग यांत काय समजलें ? ”

कपिलेचें नाचणेंबागडणें म्हणजे मुक्तेच्या झोंपडींत वेळीं अवेळीं थुइथुई नाचून आनंदीआनंदाच्या गुलाबपाण्याचे फवारे उडविणारें कारंजेंच होतें. ह्या कारंज्याचे तुपार आंगावर उडतांच कोणीही देह-मान विसरून जावें.

पिराजी कपिलेला कुरवाळण्यासाठीं डावा हात पुढें करतो, तोंच कपिला टुण्कन् उडी मारून जी गेली ती मुक्तेच्या मानेवर मान टेंकून उभी राहिली.

पिराजी तें मनोरम दृश्य पाहून म्हणाला, “ मुक्ते, पूर्वजन्मींच्या तुम्ही मायलेकी दिसतां ! ”

मुक्ता पिराजीच्या बोलण्याकडे लक्ष दिलें न दिलेंसें करून कपिलेचा एक मुका घेत म्हणाली, “ पोरी, त्याच्याकडे जा ग ! ”

“ ये ! कपिले, इकडे ये. ” पिराजी म्हणाला.

कपिलेला त्या दोबांचें हें संभाषण कळलें किंवा कसें कोण जाणे ! ती एखादें अल्लड अर्भक आईच्या गळ्याची मिठी सोडून बापाच्या गळ्यांत जाऊन पडतें लशी मुक्तेच्या मिठीतून उटून पिराजीपार्शी गेली व त्याच्या तोंडाशीं तोंड नेऊन उभी राहिली. पिराजीनें

आपल्या उध्दया तोंडानें तिचा मुका घेतला, व अर्धवट चघळलेला तोंडचा घांस तिच्या तोंडांत घातला.

मुक्ता आनंदित होऊन म्हणाली, “खरेंच, पूर्व जन्मींचा कांहीं लागाबांधा असल्याशिवाय पशूंसारख्या पशूंना अशा माणसासारख्या प्रेमळ लीला सुचायच्या नाहींत.—बरें, पुढें काय झालें?”

“पुढें काय ! त्या गाडीवानानें पहिल्यानें काळोखांत मला कांहीं ओळखलें नाहीं, व मीं गाडी पकडलेली पाहतांच आपल्या कमरेचा थैला सोडून माझ्यापुढें फेंकीत भीतीनें कांपत कांपत म्हटलें, “बाबारे, हा पहा माझ्यापार्शी फक्त दोन रुपयांचा खुर्दा आहे, आणि सभाजीनें चंद्रसेनाला दिलेलें हें एक पत्र. यापेक्षां कांहींदेखील नाहीं.”

संभाजीचें नांव ऐकतांच मुक्तेचा चेहरा रागानें इंगळीसारखा लाल झाला. पण राग आंतल्याआंत दाबून तिनें विचारलें, “पिराजी, त्या दोघां सैतानांशीं वागतांना जरा जपूनच वागत जा बरें का ? ते कांहीं माणूस नाहींत; हैवान आहेत ते !”

“तें मला माहीत आहे. पण एक तरी ! पुढचीं मौज ऐक. ” पिराजी अर्ध्या जेवणावरून हात खोळंबून म्हणाला, “संभाजीचें पत्र व तें चंद्रसेनाला, असें ऐकतांच मी प्रथम थैला हातीं घेतला व त्यांतलें पत्र तेवढें काढून घेऊन पुन्हा तो गाडीवानाच्या अंगावर फेंकला.”

“तो गाडीवान बहुधा भागू असेल !” मुक्ता म्हणाली.

“होय. ” पिराजी उत्तरला.

“तेंच ! तो मेला नांवाप्रमाणेंच भागूबाई आहे. संभाजीच्या चिथावणीनें शेफारून त्यानें एकदां माझ्याशीं बोलतांना चावटपणाची भाषा बापरली होती. त्या गोष्टीला आज किती बरें;—सुमार महिना झाला असेल. तेव्हां मीं त्याची अशी खरडपट्टी काढली कीं त्याला जन्माची याद राहावी ! त्या दोघांचें नांव निघालें कीं माझ्या तळपायांची आग मस्तकाला जाऊन झोंबते. पण त्यानें तुला सुखानें पत्र घेऊं दिलें कारे ?”

“न देईल काय करील ? मीं नुसतें पत्र घेतलें मात्र, त्याबरोबर

तो गयावया करून सांगू लागला, कीं संभाजी शाहूमहाराजांच्या टेहळणीवर निघाला आहे, त्यासबंधानें तें पत्र आहे. तें चंद्रसेना-मार्फत ताराबाई आईसाहेबापार्शीं रवाना व्हावयाचें आहे—”

“तरीच ! मला तसा संशय आलाच.” मुक्तेनें भुंवया चढवून व ओंठ चावून क्षणभर विचार केला व विचारलें, “तें पत्र तूं काय केलेंस ?”

“तें माझ्यापार्शीं सुरक्षित आहे. तें मी आतां धनीसाहेबांपार्शीं देणार आहे.” पिराजी म्हणाला, “बराच वेळपर्यंत भागू इतका भिऊन गेला होता कीं, काळोखांत मी त्याच्या गाडींतून वेशीपर्यंत आलों तरी मीच तो याचा त्याला पत्तादेखील नाहीं. अखेर जेव्हां मी वेशीवर इकडे येण्यासाठीं खालीं उतरून त्याला रामराम केला तेव्हां कुठें त्याला ओळख पटली. पुन्हा त्यानें माझ्यापार्शीं तें पत्र मागितलें; पण मी एकदां दरडावतांच तो गप्प बसला !”

“गप्प बसेल नाहीं तर काय करील ? भागूबाई मेला ! पण मग तूं इतकीं जरूरीचीं व महत्त्वाचीं पत्रें अगोदर धनीसाहेबांच्या हातीं पावतीं करायचें सोडून इकडे कशाला बरें आलास ?”

“इकडे आलों याचें कारण—” पिराजी बसल्या जाग्यावरून जरा कलंडल्यासारखें करून, मुक्ता जवळच बसली होती तिचा डावा हात आपल्या हातांत धरीत धरीत म्हणाला, “ही व ह्याहूनही दुसरी अधिक आनंदाची बातमी मला अगोदर—सर्वांच्याही अगोदर तुझ्या कानांवर घालावयाची होती—”

“पण—”

“पण अगोदर माझे ऐकशील तरी का ? मी इथून धावडशीला व धावडशीहून वनवासवाडीला जिवाची पर्वा न करतां धांवत गेलेला पाहून स्वामीनीं माझ्या स्वामिभक्तीचें कौतुक केलें. ते म्हणाले, ‘मुला, तुझी स्वामिभक्ति पाहून मी संतोष पावलों. असाच तूं सदैव स्वामि-कार्यानिरत राहा म्हणजे श्रीगजानन व श्रीभार्गवराम तुझे इच्छित मनोरथ पूर्ण करून तुला सुखाचे दिवस दाखवील.’ मुक्ते ! स्वामीनीं

मला आशीर्वाद दिला तेव्हां माझ्या मनांत कोणता मनोरथ वसत होता, तूच सांग बरें !”


“मला काय माहीत ?”

“तू खोटें बोलतेस !” पिराजी डाव्या हातानें मुक्तेला आपल्या-जवळ ओढीत म्हणाला, “वेडे ! आपली लगीनगांठ मारली जावी यापेक्षा दुसरा कोणता मनोरथ अशा वेळीं माझ्या मनांत असणार बरें !”

“चल, सोड माझा हात !” मुक्ता एकाएकी रागावून पिराजी-च्या हातून आपला हात हिसकून घेत झणकाऱ्यानें म्हणाली, “तू इतका नादान् असशील असें मला वाटलें नव्हतें. स्वामींनीं जी तुझ्या स्वामिभक्तीची एवढी वाखाणणी केली, ती फुकट गेली. एवढें जरूरीचें काम हातचें सोडून तू जो पहिल्यानें मला भेटायला आलास ती मी काय आजच मरत होतें वाटतें ?”

“मुक्ते ! एवढ्या जीवावरच्या संकटांतून मी जगलों तो तुझ्यासाठीं, केवळ तुझ्यासाठीं जगलों. स्वामींची चिड्डी घेऊन अवेळीं आडरान तुडवीत निघालों तो तुझ्यासाठीं. केव्हां एकदां तुला भेटेन व स्वामी-च्या आशिर्वादाची शुभवार्ता तुझ्या कानावर घालीन असें मला होऊन गेलें होतें म्हणून—”

“तें सारें कळलें.” पिराजी काकुळतीला येऊन बोलत होता. पण त्याला पुरतेपर्णी बोलूं न देतां कोपाविष्ट स्वरांत मुक्ता म्हणाली, “म्हणूनच मी तुला नादान म्हणालें. स्वामींनीं तरी तुला जो आशीर्वाद दिला, तो तुझ्या स्वामिभक्तीला भाळून दिला; तुझ्या मुक्तेविषयी-च्या नादानपणाला भाळून दिला नाही. आणि मला तरी तू जो आजवर आवडत होतास तो तुझें माझें लग्न होउन तू माझा जन्माचा सोबती व्हावास यासाठीं नाही कांहीं ! चल ! अचरट कुठचा ! पिराजी-सारखा जिवाला जीव देणारा नोकर मला दुसरा मिळायचा नाही, अशी तुझ्या धनीसाहेबांनीं मनमोकळेपणानें तुझी प्रशंसा केलेली मी अनेक वेळां ऐकत आलें, तेव्हां अशा शद्भागणिक माझ्या आंगावर मूठभर मांस वाढलें व मी लोकांना देखील सांगत आलें कीं, माझा



मुक्ता:- असल्या जिवंत मुडद्याला मी कधी-कधी देखील माळ घालायची नाही!

पिराजी आहेच तसा. मला तुझे गुण आवडत होते, तुझा नावलौकिक आवडत होता—”

“आणि मी मात्र तुला आवडत नव्हतों, असेंच ना?”

“तूं, तूं म्हणजे कोण रे? साडेतीन हात उंचीचा बोलताचालता हाडामांसाचा गोळा म्हणजे तूं का? असे जिवंत गोळे हवे तेवढे आहेत. संभाजी नाही का, चांगला तुझ्यापेक्षां गलेछ्ठ आहे. एक कापला तर एका कुणब्या—मराठ्यांच्या एका लमाला सागोती पुरेल. तूं—तूं तरी असा कोण?”

“खरेंच तें!” पिराजी निराशपूर्ण स्वरानें म्हणाला, “मुक्ते, तुझें मन आज मला कळलें. तुला माझा नावलौकिक मात्र पाहिजे, पण मी मात्र नको. चुकलेंच खरें माझें. माझा जीव भोळा म्हणून मी तुझ्याच भाषेंत बोलावयाचें म्हणजे नादानासारखा ‘मुक्ता’ ‘मुक्ता’ करीत वेळ अवेळ न म्हणतां येथवर आलों. त्यापेक्षां मला बाटेंत त्या वाषानें कां बरें खाल्लें नाही? म्हणजे तरी तुझ्या जिवाचें समाधान झाल्लें असतें; होय ना?”

पिराजीचे हे त्राग्याचे शब्द ऐकून मुक्तेच्या डोळ्यांत आंरावें उभीं राहिलीं. तिनें एकीकडे पदरानें आंसवें पुशीत घोगऱ्या आवाजांत उत्तर दिलें, “हो! हो! तूं वाषानें खाऊन मेला असतास तर स्वामकार्यासाठीं पिराजी मेला असा तुझ्या नांवाचा त्रिभुवनांत डंका गाजला असता, व त्या डंक्याच्या सुराशीं सुर भिडवून तुझी मुक्ता जन्मभर मुक्तकंठानें गौरवाचें रडें रडत बसली असती. गौरवाचें रडें एवढ्यासाठीं हंसत रडायचें कीं, माझ्या जिवाचा जिव्हाळा मरून अमर झाला म्हणून रडायचें, व त्या जिव्हाळ्याच्या वेळीचें आढें शिंपून जिवंत राखायचें म्हणून. जातिवंत माणसानें देशाच्या संसाराला आग लागत असलेली धडधडीत डोळ्यांसमोर दिसत असतांना ती आग प्रथम विझवायची, कीं तशीच पेटूं देऊन त्या भेसूर उजेडांत स्वतःचा संसार उभारूं पाहायचें? बस! आजपासून तूं मला मेलास व मीं तुला मेळें. आपला एकमेकाचा आतां काहीदेखील संबंध पे....२

उरला नाही. म्हणे मला वाघानें कां बरें खाल्लें नाही!” मुक्ता इतका वेळ कसेवसे हुंदके दाबून बोलत होती; पण आतां तिच्या हुंदक्यांचा वेग अनावर झाला त्या वादळांत तिच्या अंतःकरणांत उद्भवणाऱ्या उद्वारांची पांगापांग होऊन तिचा शब्द अडखळू लागला. तिनें क्षणभर त्या वादळाची पहिली सोंसाट्याची लाट ओसरूं दिली व पदरानें पुनः पुन्हा डोळे पुशीत क्षणोक्षणी जास्त जास्त उचंबळणाऱ्या अंतःकरणाला वाणीवाटे वाव करून दिला, “म्हणे मला वाघानें कां बरें खाल्लें नाही! नि मग म्हणे तुझ्या जिवाचें समाधान झालें असतें. पण वाघ तरी असा कसा खाईल? स्वामिभक्तीची थोर पुण्याई पदरी असलेल्या पुण्यवानाला खायला माणसें जशीं बेमान होतात तशीं जनावरें कांहीं आजच बेमान झालीं नाहीत! वारेंत आडवा आलेल्या वाघाला तूं आपल्या स्वामिनिष्ठेची शपथ तरी घालून पाहायची होतीस! वाघानें कां खाल्लें नाही असें बोलून मला रडवतोस काय? हो! मी म्हणतें वाघानें तुला खाल्लें असतें व तूं मेला असतास तर स्वामिकार्य करतां करतां माझा पिराजी मेला तो अमर झाला असें मानून मी त्या मुडद्याला माळ घालून त्याच्या नांवांनं जन्मभर कुंकू लावले असतें. पण तुला एवढेंदेखील कळलें नाही. तूं नादी बनून कर्तव्याला मुकलास. असल्या जिवंत मुडद्याला मी कधीं कधींदेखील माळ घालायची नाही. बस! आजपासून आपण एकमेकांना मेलों!”

मुक्तेचे शब्द पिराजीच्या मनाला इतके झोंबले, कीं त्या भरांत त्याला कांहींच बोलावयाला सुचेना. त्यानें क्षणभर तळहातावर डोकें टेंकून विचार केला व लगेच कपडे करून तीं पत्रे घेऊन दरवाज्याबाहेर पाऊल टाकलें.

“हेंच तुला अगोदर बरें नाही सुचलें! सातान्याची सारी राजवट आजकाल शाहूमहाराजांच्या जिवावर उलटली आहे. संभाजीसारखे गुप्त हेर चोरांच्या पावलांनीं सभोंवार वावरत असतांना गेला क्षण लाखाचा मानून तुझ्या धनीसाहेबांनीं हार्ती घेतलेल्या मराठी

दौलतीच्या आबादानीसाठी जिवाभावाच्या मोलानें झटायचें सोडून असें भ्रमिष्टासारखें भलतेंच कांहीं तरी करायचें त्यापेक्षां आपण असें देखील समजावें कीं—”

“आपण एकमेकांना मेलों ना? ठीक आहे. आतां यापुढें ह्या पिराजीची तुला कधींच भेट होणार नाही. यःकश्चित् एका पोरीचे असे उणे बोल मुकाटपणें ऐकून घ्यायला मी कांहीं मेलेल्या मायेचें दूध प्यालेलों नाही; माझ्या अंगीं पराक्रम असेल तर तो दिसेल; व मग अशा दहा मुक्ता माझ्या संगतींत आपल्या आयुष्याचें सुख-सोनें व्हावें म्हणून अंतःकरणाच्या पायघड्या माझ्या पायांतळीं पसरण्या-साठीं जोडल्या हातानी लोटांगणें घालीत येतील.” एवढें बोलून पिराजी आवेशानें दरवाज्याबाहेर पडला.

मुक्तेचा पिराजीविषयीचा राग प्रेममूलक होता. पिराजीनें कर्तव्य-च्युत होऊन आपला दुर्लौकिक करून घ्यावा हें तिला अप्रिय असल्यानें त्याला कर्तव्योन्मुख करण्यासाठीं मधून मधून ती थोडा थोडा चंडि-केचा अवतार धारण करी. आज तिनें त्या बेगडी रागाचा खरोखरीच कडेलोट केला; तरी पिराजी चिडून आपल्या कामगिरीदर निघालेला पाहून तिचें मन संतुष्ट झालें. पिराजी रागावलेला पाहून ती या वेळीं हंसत होती तें तिचें हंसणें पिराजीच्या आंधळ्या रागाला उपहासास्पद वाटलें तरी खरोखर तें कौतुकास्पदच होतें. बोलण्याच्या ओघांत ‘मी मेलेल्या मायेचें दूध प्यालेलों नाही’ असें बेधडकपणें बोलून जाण्याची पिराजीला लकबच होती. पण खरा प्रकार खरोखरच तसा असल्याचें मुक्तेनें व्यासरावाच्या तोंडून ओझरतें ऐकलें होतें. तेंच आतां बोलून पिराजीला निरुत्तर करण्याचें मुक्तेला आठवलें. पण ही यष्टा अकालीं होईल ह्या भयानें ती गप्प राहिली. पिराजी व मुक्ता यांचा हा प्रेम-कलह पाहून, पशूसारखी पशु कपिला पण तीदेखील कावरीभावरी होऊन भोंवतीं पाहूं लागली.

काळोखांत पिराजीला आंगणातील अडगळ दिसणार नाही म्हणून मुक्ता लामणदिवा हातीं घेऊन दरवाज्यापर्यंत येते न येते तोंच पिराजी

दहापांच पावलें पुढें जातांच एकाएकी जागच्याजागी थबकून दचकत ओरडला “कोण आहे?”

हा पिराजीच्या तोंडचा शब्द ऐकून मुक्ताही दचकली. तेवढ्यांत वाऱ्याची एक जोराची झुळूक येऊन तिच्या हातचा दिवा विझला. तेवढ्यांत कोणी तरी दोघे दांडगट पुरुष पिराजीला चोहों बाजूंनी घेरीत असतांना मात्र तिने पाहिलें. पण ते कोण होते हें कांहीं तिला कळेंना.

प्रकरण तिसरें बायकोसाठीं भांडण

मुक्ता पुन्हा घरांत जाऊन कांकडा पेटवून आणून त्या उजेडांत आंगाणांत येऊन पिराजीच्या आंगावर हात टाकणाऱ्या झोंबटांचे चेहेरे न्याहाळून पाहूं लागली तों भागू व संभाजी ह्या दोघांची तिला तेव्हांच ओळख पटली.

संभाजीनें पिराजीला दरडावून विचारलें, “पिराजी ! मुक्ताच्यानें भागूपासून लुबाडून घेतलेलें पत्र देतोस कीं नाहीं बोल.”

पिराजी यावर कांहींच बोलला नाहीं. तो म्याला अशी कल्पना त्यानें करून घेतली. भागू आपला उपजत भागूबाईपणा क्षणभर बळेंच दूर सारून पिराजीच्या दंडाला पकडून गदगदां हालवीत म्हणाला, “थोरामोठ्यांच्या आश्रयाला राहून असे वाटमान्याचे धंदे करतोस नव्हे का ?”

नेमकी त्याच क्षणाला मुक्ता व संभाजी यांची दृष्टादृष्ट झाली; त्याबरोबर दोघांच्याही आंगावर रोमांच उभे राहिले. मात्र हें रोमांचांचें पीक ज्या मानवी अवस्थेच्या पोटीं पिकलें, ती दोघांच्याही अंतःकरणांतील अवस्था भिन्नभिन्न स्वरूपांची होती. संभाजीच्या अंतःकरणांत स्वरूपसुंदर मुक्तेला पाहून आनंदाच्या ऊर्मि उसळत होत्या तर मुक्तेच्या अंतःकरणाला संभाजीकडे पाहून तिरस्काराचें कांपरें भरलें होतें.

आतां कसें करावें असें मुक्तेला होऊन गेलें. पिराजी काय अथवा संभाजी काय, दोघेही तिच्या सारखेच परिचयाचे. इतकेंच काय, पण पिराजी मुक्तेबरोबर खेळलेला तर चंद्रसेनांनै संभाजीबरोबरच तिला आंगाखांद्यावर खेळविलेलें. शिवाय चंद्रसेन हा तिचा धनी पडला

व संभाजी त्याचा मुलगा! मुक्तेचा आजोबा व्यासराव हा धनाजी जाधवाच्या देवांची पूजा करी व त्याच्या घरची भिक्षुकी सांभाळी. पण काय असेल तें असो; मुक्तेचा ओढा चद्रसेन किंवा धनाजी यांच्याकडे मुळीच नव्हता. तो होता पिराजीकडे व पिराजी बाळाजी-पंतांचा हुजऱ्या म्हणून त्यांच्याकडे. हा ओढा अमुकच अर्थाचा आहे असें संभाजीला व इतर खेळमेळींच्या माणसांना नुसतें संशयित माहीत होतें. पण मुक्ता व पिराजी हीं दोघे एकमेकांना अभिन्नहृदयी मानीत असतील ही त्या दोघांचीही मनकवडी गोष्ट मात्र कोणालाच माहीत नव्हती. आतां देखील संभाजी व पिराजी यांची झुंज जुंपलेली पाहून ह्या झगड्यांत पिराजी संभाजीचा अपगर्धी आहे हें मुक्तेला माहीत असतांही ती संभाजीवरच रागावली व ह्या अरिष्टांतून पिराजीची कशी मोकळीक करावी याचा विचार करूं लागली. आपण पुढें होऊन अमक्या एकाला हात आवरता घेण्यास सांगावें असा धीर प्रथम तिला होईना. ती व तिच्या पायांशीं उभी असलेली कपिला अशा दोघीही चित्रासारख्या तटस्थ उभ्या राहून झोंबी पाहूं लागल्या. पिराजीनें आपलें होतें नव्हतें तेवढें बल एकवटून संभाजी व भागू यांच्या मिठींतून स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. पण लहानपणापासून सुखांत वाढून धष्टपुष्ट झालेल्या संभाजीसमोर त्याचा टिकाव लागेना. पिराजीदेखील शरीरकाठीनें तसा बळकट होता. पण संभाजी त्याच्याही सवाई होता तशांत भागू त्याच्या मदतीला होता. त्या दोघांनीं पिराजीच्या हातून पत्रें हिसकून घेण्याची शिकस्त केली, व यांच्यापुढें आपला टिकाव लागणार नाहीं असें कळतांच आपल्या जवळच्या दोन्ही चिड्या पिराजीनें दूर फेंकून दिल्या. सुदैवानें स्वामींनीं बाळाजी-पंताना दिलेली चिठी तेवढी नेमकी मुक्तेच्या ओऱ्यांत येऊन पडली व दुसरी चिठी मात्र तिच्या पुढ्यांत पडली. स्वामींची चिठी पिवळ्या रंगाच्या कागदावर लिहिलेली होती, ती मुक्तेनें थोड्या वेळापूर्वी पाहिली होती; म्हणून तिनें प्रथम ओंचे खोंबून ती नीट ओऱ्यांत लपवून ठेवली व लगेच पुढ्यांतल्या दुसऱ्या चिठीला हात घातला.

संभाजीने तेवढ्यांत चपळाई करून तिला दूर लोटून चिठी हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, व तो बहुतांशी साधलाही होता. पण तेवढ्यांत मुक्तेनें मागे वळून 'कपिले' अशी हाक मारतांच कपिला माणसासारखी पुढें सरून आपल्या धनिणीच्या तोंडाकडे उत्सुकतेनें पाहूं लागली. मुक्तेनें तिला नुसती मानेनें खून केली मात्र, त्याबरोबर तिनें ती चिठी तोंडांत धरून थेट घरांत धूम ठोकली.

संभाजी ताबडतोब मुक्तेच्या घरांत घुसला व कपिलेला अडवूं लागला. पण ती खरीखुरी चपळ हरिणी, ती त्याला थोडीच दाद देते! तिनें मोठ्या शिताफीनें संभाजीच्या दोन्ही पायांमधून पुन्हा झोंपडीबाहेर उडी मारली. आतां मात्र संभाजीचा राग अनावर झाला. त्यानें झोंपडीच्या उजव्या कोंपऱ्यांत जातें मांडलेलें होतें त्याचा खुंटा उपटून तो कपिलेवर फेंकला. त्याचा मार तिच्या पुढच्या पायांना जोरानें लागून ती केंकाटत खाली पडली व तिच्या तोंडांतील चिठी जवळच उडाली. आपल्या जिव्याळ्याच्या कपिलेची अशी दशा पाहून मुक्तेला पराकाष्ठेचें वाईट वाटलें. तिच्या डोळ्यांतून गंगायमुना वाहूं लागल्या. तेवढीच सधि साधून संभाजी ती चिठी घेण्यासाठीं धांवला व भागूही दुसऱ्या बाजूनें धांवला. संभाजीच्या गुढग्याला आंगणांतील पारिजातकाच्या बुंध्याचा जोराचा धक्का लागून त्याची चाल खुंटली. पण भागूनें मात्र कपिलेला लाथेनें दूर लोटून ती चिठी उचलून घेतली. पिराजी ह्या धादलीत अगदीं मोकळा सुटला होता. त्यानें प्रसंगावधान राखून पुढें पाऊल टाकलें, व मुक्तेनेंही कपिलेला भागूनें लाथ मारलेली पाहून चिडून पुढें होऊन भागूला जोरानें दूर ढकलीत त्याची निर्भर्त्सना केली, "भागूवाई नाहीं तर. त्या मुक्या जनावराला लाथ मारलीस, ते तुझे पाय कुजून सडून मोडून कां पडले नाहोंत?"

भागूचें अवसान बोलून चालून उसनवट होतें. तें मुक्तेच्या एका धक्क्याबरोबर कुठच्या कुठें अदृश्य झालें. तो मुक्तेच्या तोंडाकडे पाहत एखाद्या बावळटासारखा उभा राहिला. तो पिराजीनें मागाहून येऊन त्याच्या एक खाशी श्रीमूखांत ठेवून दिली व त्याच्या हातांतील

पत्र हिसकावून घेऊन त्याचा चोळामोळा करून दूर कोठे तरी फेंकून संभाजीच्या डोक्यांत धूळ फेंकण्यासाठी हात आपल्या तोंडापाशी नेऊ.

“शाबास! पिराजी, शाबास! याला म्हणतात चातुर्वर्ष! आतां मात्र तूं खरा माझा पिराजी शोभलास!” मुक्ता कपिलेला उचलून पोटाशी धरीत व तिच्या दुखाबलेल्या पायांवर फुंकर घालीत म्हणाली. तिच त्या कागदाच्या बोळ्याकडे मात्र पूर्ण लक्ष होतें.

पिराजीनें सारा घात केला असें पाहतांच पुन्हा संभाजीच्या रागाची बीज पिराजीवर कडाडली. त्यानें पिराजीच्या एक सणसणीत श्री-मुखांत भडकावून विचारलें, “हरामखोरा! अशी दगलबाजी करतोस काय? काढ-काढ तें पत्र अगोदर तोंडाबाहेर ”

पण पिराजी कांहीं तोंड उघडीना. अखेर संभाजीनें त्याच्या आणखी एक श्रीमुखांत भडकावून जोरानें त्याचें नाक दाबलें त्यामुळें पिराजाजीचें तोंड उघडलें. पण तोंडांत काय आहे? पण केव्हांच त्यानें दूर फेंकून दिलें होतें. पिराजीही चिडून एकदम संभाजीच्या आंगावर तुटून पडला. आतां मात्र हा झगडा विकोपाला जाणार अशी मुक्तेची खात्री होऊन चुकली. ह्या खात्रीची प्रचीति याबयाला-ही वेळ लागला नाही. चंद्रसेनानें तोंडून उच्चारूं नये तसल्या शिव्या उच्चारून पिराजीची निर्भर्त्सना करण्यास सुरवात केली. पिराजी तरी सहन करून किती सहन करणार? त्यानें आंगणांतील तोंडलीच्या मांडवाचा बांबू ओढून तो संभाजीच्या डोक्यांत घालण्यासाठी उगारला. त्याबरोबर चंद्रसेनानें जोरानें एक लाथ त्याच्या कमरेंत हाणून त्याला लोळबलें. आतां पिराजीचा संभाजीच्या लाथांखाली चक्काचूर होऊन जावयाचा; पण मुक्ता मध्ये पडली व संभाजीला हातांनीं दूर लोटित म्हणाली, “हें काय हें! असे जन्मोजन्मीच्या हाडवैऱ्यां-सारखे एकमेकांच्या मानेला कां खिळतां?”

“मानेला कां खिळतो?” संभाजी मुक्तेकडे पाहत म्हणाला, “ही सारी ताराबाई आईसाहेबांविरुद्ध फंदफितुरी आहे. तो बाळाजी-पंत, ते स्वामी, हे लोक आज आईसाहेबांविरुद्ध नव्हे नव्हे तीं

कारस्थानें रचून कुठल्या तरी बाटग्या मुसंड्याला शाहूमहाराज करून आमच्या डोक्यावर आणून बसविणार आहेत. आम्ही—माझे बाबा, माझे आजोबा व मी, सारे आईसाहेबांचे नेकीचे नोकर पडलों—”

“आणि माझ्या धनीसाहेबांच्या आंगी नेकी नाही असें तुझे म्हणणें आहे की काय?” पिराजीनें विचारलें.

“ती दिसतेच आहे. पण आतांच त्याचें काय ! वेळ आली म्हणजे सारें चव्हाट्यावर येईल. तुम्ही तुझे ते धनीसाहेब, ते भानू-भटजी, ते स्वामी, मिळून आईसाहेबांविरुद्ध व शिवाजीराजांविरुद्ध काय पाहिजे ते कट करा, फंदफितुरी करा; पण बच्चंजी ! पुरी याद राखून ठेवा, की ही चंद्रसेन व संभाजी अशी बापलेकांची जोडी तुमच्या कटांचा शेषाच्या मस्तकापर्यंत शोध लावून तुमचे दांत तुमच्या घशांत घातल्याशिवाय राहणार नाहीं.” संभाजी म्हणाला.

भांडणाचा पहिला पूर आतां अंमळ ओसरला व हातघाईवरील प्रकरण नुसत्या बोलाचालीवर येऊन ठेपलें. त्यामुळें मुक्तेलाही कपिलेचे दुखावलेले पाय दावून फुंकर घालण्याला अवसर सांपडला.

संभाजीनें स्वामी व बाळाजीपंत यांच्याविरुद्ध अनुदारपणाचे उद्गार काढले ते पिराजीला सहन होईनात. पण तो स्वभावाचा बराच धिमा असल्यामुळें अशा झगड्यांत होतां होईतों एकदम शेंडीत राख घालीत नसे. तो सामोपचारानें संभाजीला म्हणाला, “संभाजी ! स्वामी, नानासाहेब अशा मोठ्या माणसांच्या बाबतींत तुझ्यामाझ्या-सारख्या लुंग्यासुंग्या माणसांनीं लुब्रेपणा करूं नये हें चांगलें.”

“असे तुझे ते स्वामी व ते बाळाजीपंत हा कुठच्या झाडाचा पाला रे ? स्वामी आतांशा धावडशीला बसून कटवाल्यांचे राजे झाले आहेत व बाळाजीपंत त्यांना आंतून सामील आहेत. मुसलमानांशीं गट्टी करून ह्या दोघांना मराठशाही उलथून पाडावयाची आहे. जसा कांहीं तो बाटगा तोतया शाहू येऊन मराठ्यांच्या गादीवर बसला म्हणजे स्वामींच्या पादुका देव्हान्यांत पुजेला लावणार आहे, व बाळाजीपंतांना पेशवा नेमणार आहे !”

संभाजीच्या तोंडून अखेरचे उद्गार निघावयाला व वाऱ्याच्या झुळुकेने आंगणात एकाएकी पारिजातकाच्या फुलांची पखरण पडावयाला एक गांठ पडली. त्याच वेळीं नेमकी एक कोकिळा पारिजातकावर घरटें करून राहिली होती, ती 'कुहु' 'कुहु' असें मजुळ कूजन करूं लागली.

नेमकी ह्याच शब्दाला मुक्ता पिराजीच्या डार्या बाजूला मार्गे उभी होती ती थाडूकन् शिकली. त्या शिकेबरोबर तिच्या तोंडून उद्गार निघाले, "डावी तारी उजवी मारी समोर करी घात पाठी उभा जगन्नाथ. पिराजी जें बोलला त्याला परमेश्वरी साक्षात्काराचें पाठवळ आहे."

"मुक्ते! तूं तर पिराजीवर अगदीं फिदा झाल्यासारखी बोलतेस!" संभाजी कुरेंबाजीनें म्हणाला, "इतका त्याचा कैवार ध्यायला जसें कांहीं व्यासराव तुझे त्याच्याशीं लग्न लावून देणार आहे!"

"असला चावटपणा तुला शोभत नाही बरें का संभा!" मुक्ता म्हणाली, "मी उगाच कुणाचा कशाला कैवार घेऊं? आणि घेतलाच तर पिराजीचा कैवार ध्यायचा मला हक्कच आहे. तो आणि मी एका खेळीं खेळलेलीं, एका घरीं घोळलेलीं व एका ताटीं जेवलेलीं मुलें आहों."

"पण बहीणभावंडें आहों असें नाहीं ग म्हटलेंस!" संभाजी मध्येच म्हणाला.

"संभा! मायेममतेला नातीं लागत नसतात." मुक्ता म्हणाली, "लहानपणापासून बहीणभावंडांप्रमाणें एकत्र सुखदुःख भोगित लहानांचीं मोठीं झालेलीं मुलें एकमेकांवर मायाममता करणारच."

"आणि मी तुझ्याशीं लहानपणापासून हंसलो खेळलो नाहीं का? मीं तुला तुझ्या लहानपणीं माझ्या आंगाखाद्यावरून खेळविलेली आहे. तसें पाहूं गेल्या जितका तुझ्यावर पिराजीचा प्रेमाचा हक्क आहे त्याहून माझा जास्त हक्क आहे. लहानपणीं तुझ्या लुटुपुटूच्या संसारांत तुझे लग्न उभें राहिलें म्हणजे आम्ही दोघे वीर एकमेकांशीं

झुंजत असूं व त्या झुंजींत मी पिराजीला चीत केल्यावर 'संभा ! तूं भांडू नकोस. मी तुझी बायको होईन' असें तूं मला सांगून आमची झुंज सोडवीत असस. चांगला कालपरवापर्यंत असा प्रकार चालत आला. बरें; आज तुम्ही अन्न खातां तें आमचेंच खातां ना? ज्याचें अन्न खावें त्याच्या घरचे असे वासे मोजावे काय?" संभाजीनें विचारलें.

वास्तविक संभाजी चंद्रसेनाच्या सांगण्यावरून इथें पिराजीचा तपास करीत आला तो आपण भागूच्या हातीं चंद्रसेनाला पाठविलेलें महत्वाचें पत्र पिराजीच्या हातीं पडलें, तें बाळाजीपंतांच्या हातीं पडल्यास अनर्थ ओढवेल ह्या भयानें तें हस्तगत करून घेण्यासाठीं आला. पण मुक्ता दृष्टीला पडताच कुठचें पत्र व कुठचें काय, मुक्तेकडेच पाहत लाळ घोट्टीत उभें राहण्यात तो रमून गेला. पिराजीशीं भांडताना त्यानें हात अंमळ आखडता घेतला याचें कारणही हेंच. सुदैवानें असो, कीं दुर्दैवानें असो, भागूनें त्या पत्राचें महत्त्व ओळखलें होतें. तो रडतराऊत 'पत्र हरवलें' हें सांगण्यासाठीं चंद्रसेनापार्शीं आला, तों त्याच्या मागे माग अकस्मात् संभाजीही दुसरी एक बैलगाडी गाठून तेथें येऊन पोचला. त्यानें शाहूमहाराजांच्या सुटकेची निश्चित बातमी स्वामींच्या हालचालींवर गुप्त नजर ठेवतांना महाराजांकडून स्वामींपार्शीं आलेल्या एका हेराच्या तोंडून ऐकली; ती खबर चंद्रसेनामार्फत ताराबाईंच्या कानांवर घालण्यासाठीं त्यानें एवढी चपळाई केली. शाहूमहाराजांना ताराबाईं कशी पाण्यांत पाही हें चंद्रसेन व संभाजी ह्या दोघानाही माहीत असल्यानें आणि ताराबाईं व शाहू यांच्यांतील वितुष्टाच्या पेटलेल्या होळीवर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा चंद्रसेनाचा मानस असल्यानें शाहूमहाराजांना वाटेंतच गुप्त रीतीनें गांठून त्यांचा नायनाट करण्याचा एक नीचपणाचा डाव त्यानें आपल्या मनार्शीं रचिला असून संभाजीनेंच त्या कामगिरीवर जावयाचें असें ठरलें होतें. हें कपटकारस्थान चंद्रसेनाला परस्पर पार पाडतां आलें असतें. पण ताराबाईंच्या कानांवर वेळींच ही गोष्ट बोलून ठेविल्यास

शाहूमहाराजांचा निःपात झाल्यास ताराबाईंच्या राजवटीला आपल्या भावी यशाचा मार्ग मोकळा होऊन राहिल अशा धूर्तपणाने चंद्रसेन ताबडतोब थेट राजवाड्यावर गेला. संभाजीही हरवलेले पत्र हस्तगत करण्यासाठी व्यासरावाच्या झोंपडीकडे भागूच्या सांगण्यावरून तपास करण्यासाठी आला. एवढी मोठी जबाबदारी शिरावर असतांना संभाजी मुक्तेला पाहतांक्षणी आपले कर्तव्य विसरून मुक्तेसभोंवार रेंगाळू लागलेला पाहतांच भागू सर्वांची नजर चुकवून झालेला प्रकार चंद्रसेनाला कळविण्यासाठी निसटून गेली.

मुक्तेने संभाजीची मनोवृत्ति चळत असल्याचे प्रथम ताडले होते. संभाजीने जेव्हां तिच्यावर कृतघ्नपणाचा आरोप केला तेव्हां ती म्हणाली, “संभा! त्या पोरपणाच्या गोष्टी थोरपणी जमेला धरायच्या नसतात. पोरपणी मी कधी तुज्या बाजूने तसे बोलले असेन. वाटेने चालतांना एखादा मारका बैल माझ्या अंगावर चालून आला तर त्याने मला शिंगावर घेऊं नये म्हणून मी त्याला बैलदादा म्हणेन. पण म्हणजे त्या बैलाबाविषयी मला प्रेमाचा पान्हा फुटला असेंच तूं म्हणशील का?”

“मुक्ते! ह्या मला शालजोडीतल्या शिव्या आहेत!” संभाजी मानखंडित होऊन म्हणाला, “पण याद राख, वेळ आली म्हणजे मी ह्याच शिव्यांचे दामदुप्पट माप मोजून तुझ्या पदरांत घालीन.—”

संभाजीला आणखीही कांहीं बोलावयाचे होते. पण मुक्ता मध्येच म्हणाली, “तसे झाले तर मग तुझ्यासारख्या—तूं शेखी मिरवतोस त्या-प्रमाणे—मातवर मर्दानी बरोबरीच्या मर्दाशी लढायचे सोडून बायकांशी सामना केला व तुझी तलवार बांगड्यांशी भांडूं लागली म्हणून जग तुझ्या मर्दुमकीचे पोवाडे गाईल. मग तरी झाले ना?”

पिराजी इतका वेळ ‘स्वामींचे पत्र हरवले आतां कसे करावे, धन्याला तोंड कसे दाखवावे’ ह्या फिकिरीत होता. पण मुक्ता व संभाजी यांची भांडाभांड विकोपाला जाऊं लागलेली पाहतांच त्याला त्यांत तोंड घालणे अवश्य वाटले. तो म्हणाला, “संभा! तुला पुन्हा बजावतो, जरा तोंड आटोपून बोल. आजवर मी तुला माझ्या सख्ख्या

भावाच्या जागी मानीत आलों; त्या नात्याची मुर्वत राखण्यासाठी मी शक्य तों पड खातो आहे.”

“मुक्तेची खुषामत करण्यासाठी तुझी ही सारी कारवाई चालली आहे हे सारे मला माहित आहे. पण तू, आणि मुक्ते, देखील लक्षांत ठेवा की, व्यासराव आमचा पुजारी आहे; तो काहीं पिराजीला आपला जावई करणार नाही.” संभाजी आपल्या कुत्सित नजरेच्या कोंपऱ्यांतून मुक्तेकडे पाहत उद्गारला. त्याच वेळी पिराजीनेही तशाच तिरव्या तिखट नजरेने संभाजीकडे पाहिले.

मुक्तेने संभाजीकडे मर्मभेदक दृष्टीने पाहत विचारले, “पण तुम्हांला ह्या उठाठेवी कोणी सांगितल्या आहेत? मी सांगून ठेवते, असला चावटपणा मला मुळीच खपणार नाही.”

“मग तुला कसला चावटपणा खपेल तरी?” संभाजीने विचारले.

“संभा! तू मुक्ताच्याने इथून चालता हो; नाहीपेक्षा मी तुझ्या बाबांना सांगेन.”

या वेळी आपण नादिष्ट बनल्याचे बापाला कळतांच तो आपली चांगलीच खरडपट्टी काढील असे वाटल्यामुळे मनांतल्या मनांत शर-मिधा होऊन ‘बरे आहे; याचे उत्तर तुला लौकरच देईन’ अशी मुक्तेला षोकळ धमकी देत संभाजी तेथून निघून गेला. पण जातां जातां पुन्हा एकवार पापी दृष्टीने मुक्तेकडे व तिरस्काराच्या दृष्टीने पिराजीकडे पाहण्याला त्याने कमी केले नाही. तो चार पावले दूर जातो न जातो तोंच मुक्ता अर्धवट स्वगत व अर्धवट प्रगट अशा गंगाजमनी आवेशाने उद्गारली, “हा मेला माझ्याकडे पाहू लागला, की माझ्या सर्वांगाचा तिळपापड होतो. त्याच्या डोळ्यांत बोट घालून डोळेच फोडावेसे वाटतात.”

संभाजीने मुक्तेचे बोल ओसरते ऐकले असावे. एरवी तो मागे षळून तरी कां म्हणून पाहता? पण तू असे कां म्हणालीस असे मुक्तेला विचारण्याचे घाडस मात्र त्याला झाले नाही.

प्रकरण चवथें भांडण विकोपास गेलें !

संभाजी निघून गेल्यावर आतां एकमेकांशीं कसें बोलावें असा पिराजी व मुक्ता यांना मोठाच पैच येऊन पडला. मुक्तेचा पैच एकेरीच होता; पण पिराजीचा पैच दुहेरी होता. आतां आपण भांडलों. तेव्हां पिराजी माझ्याशीं बोलेल का एवढीच मुक्तेची चिंता, व तीही फारशी अवघड चिंता नव्हती. कारण पिराजीच्या आजच्या कामगिरीचें सारें श्रेय—स्वामींचें पत्र तिच्या पदरीं होतें; त्या पत्रावर आपण पिराजीची समजूत करूं इतकेंच काय, पण त्याला आपल्यासमोर 'नमो नमो' ही करायला लावूं असा तिला आत्मविश्वास होता. पण पिराजीची चिंता एक तर संभाजीशीं झगडतांना आपण त्याला पुरा लोळवला नाहीं म्हणून मुक्ता आपल्याला हंसेल ही व दुसरें, ज्या पत्रासाठीं त्यानें आज एवढें जिवाचें रान केलें व ज्याच्या जोरावर नशीब काढून मुक्तेला लाजवण्यासाठीं तो ईर्ष्येनें तिचा अव्हेर करून तिच्या झोंपडीबाहेर निघाला तें पत्र हरवलें. पलीकडच्या पानपाचोळ्यांत तें पत्र शोधावयाचें तर अजून चंद्रोदय झाला नसल्यानें चांदणें कांहीं पडलें नव्हतें, व मुक्तेपार्शीं दिवा मागावा तर तिच्याशीं बोलावें लागतें !

“पत्र इथेंच कुठें हरवलें असावें. पण तें काळोखांत शोधावयाचें कसें !” पिराजी इकडे तर स्वगत, पण मनांतून तर तें मुक्तेला ऐकूं जाऊन तिनें दिवा आणावा हा उद्देश, अशा युक्तीनें म्हणाला.

यावर मुक्ता कांहीं बोलणार होती. पण इतक्यांत तिला कोणाचीशी पावलट ऐकूं आली व चुडीचा प्रकाशही दिसला. मुक्ता कोण आलें तें पाहण्यासाठीं तिकडे कान देऊन व डोळे लावून उभी राहिली. तों

तिला भागू व चंद्रसेन यांचे संभाषण ऐकू आले. हे काहींतरी नवे संकट पिराजीच्या बोकांडीं बसण्यासाठी त्याचा शोध करित येत असावे असे तिला वाटले. आतां अबोला धरण्यांत व मौज पाहण्यांत अर्थ नाही, हे ओळखून ती लगबगीनें पिराजीपार्शी गेली व त्याच्या कानार्शी लागून म्हणाली, “भागूनें जाऊन चंद्रसेनापार्शी चहाडी केली असावी, म्हणून ते दोघे इकडे येत आहेत. त्या माजलेल्या रेड्यांसमोर तुझा टिकाव लागायचा नाही; तूं ह्या मागच्या वाटेनें आपल्या बिन्हाडीं जाऊन स्वस्थ झोंप.”

“पत्र पत्रांची वाट काय?” पिराजीनें विचारलें.

“पत्रें मी रात्रौ शोधून काढीन. तीं इथेंच कुठें तरी पानपाचोळ्यांत पडलीं असतील, तीं सांपडतील. तीं मी तुझ्या धनीसाहेबांच्या घरीं उजाडतांच पोचतीं करीन. तुला काळजी करायला नको.”

इतक्या धीरानें ज्या अर्थी मुक्ता बोलते आहे, त्या अर्थी आपणाला चिंता करण्याचें कारण नाही असें समजून पिराजी मुक्तेनें सांगितल्या-प्रमाणें मागच्या वाटेनें निघून गेला. लगेच मुक्तेनें एक कांकडा पेटवून भागूपासून पिराजीनें मिळविलेलें व संभाजीबरोबरच्या झगड्यांत चोळामोळा करून दूर फेंकून दिलेलें पत्र शोधून काढलें व स्वामींचें आणि तें अर्शी दोन्ही पत्रें बंदोबस्तानें निःश्यांत खोंचून ठेवून दिलीं.

पिराजीला जाऊन थोडा वेळ होतो न होतो तोंच तिच्या अटकळी-प्रमाणें चंद्रसेन, संभाजी व भागू तेथें येऊन थडकले. संभाजी त्यांना वाटेंतच भेटला. मुक्ता त्यापूर्वींच आपल्या झोंपडींत येऊन कपिलेच्या दुखावलेल्या पायांना हळद उगाळून लावण्याच्या धांदलींत होती.

चंद्रसेनानें हांक मारून विचारलें, “व्यासराव आहेत का?”

“नाहीं. आजोबा गणपतीला गेले आहेत. ते आतां इतक्यांत येतील.” मुक्तेनें दरवाजांतून बाहेर आकाशाकडे डोकावून पाहत म्हटलें, “ते यायला झालेच. बाहेर चंद्रोदयाची वेळ झाली.”

“बरे; पिराजी कुठे आहे?” चंद्रसेनानें विचारलें.

“तो बाळाजीपंतांच्या घरीं निघून गेला.” मुक्ता उत्तरली.

“हरामखोर!” चंद्रसेन एकदम खवळून म्हणाला, “दगाफटका करून पळून जातो काय?”

संभाजीला मुक्तेचा विश्वास पटेना. तो हळूच चंद्रसेनाला म्हणाला, “आतां थोड्या वेळापूर्वी तो इथे होता आणि इतक्यांतच कसा गेला? घरांत नाहींना लपला?”

“मुक्ते! तूं ढालगज आहेस. तूं त्याला सामील आहेस हे आम्हांला माहीत आहे.” चंद्रसेन म्हणाला.

“मी काय केलें?” मुक्ता मानखंडित होऊन दुखवलेल्या नागिणी-प्रमाणें वर मान करून म्हणाली, “गरिबाची मुलगी दिसली म्हणून तिला उगाच ठेवूं नयेत तशीं नांवे ठेवायचीं तीं!”

चंद्रसेन मुक्तेच्या बोलण्याकडे लक्ष न देतां संभाजी व भागू ह्या दोघांना म्हणाला, “जा, आंत जा आणि पिराजी आंत लपून बसला असेल तर पाहा.”

चंद्रसेनाच्या शब्दाची पडत्या फळाची आज्ञा घेऊन संभाजी व भागू झोंपडींत शिरले. मुक्तेला हे मुळींच आवडलें नाहीं. पण चंद्रसेनाच्या शब्दावर प्रतिशब्द बोलण्याची तिची छाती नव्हती. तरी पण तिनें एवढें सांगितलें, “पिराजी आंत नाहीं, मी सांगतें. इतकेंही करून तुम्हांला त्याचा शोध करण्यासाठीं आंत जायचेंच असेल, तर आतां आजोबा येतील, तोंवर थांबा.”

पण मुक्तेचा शब्द कोण मानतो! संभाजी व भागू बेलाशक आंत घुसले व चुडीच्या प्रकाशांत इकडे तिकडे पिराजीचा शोध करूं लागले. ते माजघरांतून कोठडीच्या खोलींत गेले व आतां देवघरांत जाणार, असें पाहतांच मात्र ती म्हणाली, “हं! देवघरांत मात्र जाऊं नका.”

संभाजी व भागू यांना वाटलें कीं पिराजी देवघरांत दडून बसलेला असावा, म्हणून मुक्ता असें सांगते आहे. ते मुद्दाम देवघरांत घुसले.

“संभा ! काय हें ! ब्राह्मणाचें देवघर तुम्हीं असें विटालायचें ? मीदेखील कधीं देवघरांत पाय ठेवीत नाहीं.” मुक्ता म्हणाली.

पण मुक्तेचे बोल कोण मानतो ! संभाजी व भागू आंत घुसावयाचे ते घुसलेच. तो भ्रष्टाचार देवांना मानवला नाहीं म्हणूनच कीं काय, भागूच्या हातांतील चुडीची झळ झोंपडीच्या छप्परावरील ओळंबत्या गवताला लागून त्यानें पेट घेतला. तेवढ्यांत व्यासराव आला. पाहतो तों झोंपडीचा होम चालला आहे. सर्वांनीं लागून ती आग एकदांची थोडक्यांत विझविली. कपिला मात्र त्या आगींतच भाजून मरावयाची; पण त्यांतल्या त्यांत मुक्तेनें चपळाई करून तिला मात्र कशीबशी वांचविली.

“आग कशी लागली ?” व्यासरावानें आग विझाल्यावर मुक्तेला विचारलें.

संभाजी व भागू यांच्याकडे बोट दाखवून मुक्ता खिन्न स्वरांनें म्हणाली, “हे दोघे हातांत चुडी घेऊन देवघरांत शिरले तेव्हां नजर चुकून चुडीनें आग लागली.”

“पण यांना देवघरांत जाण्याचें काय कारण होतें ?” व्यासरावानें संतापून दुर्वासाचा अवतार धारण करीत विचारलें.

गुन्हेगारांच्या गुन्हांचें समर्थन करण्यासाठीं चंद्रसेनानें पिराजीच्या अपराधाची गोष्ट तिखटमीठ लावून व्यासरावाला सांगितली व शेवटीं ह्या प्रकरणाची बनावट सारवासारव केली, “पिराजी व त्याचा धनी बाळाजीपंत हे तारावाई आईसाहेबांविरुद्ध शत्रूला फितूर आहेत ही बातमी आईसाहेबांना कळतांच त्यांना विलक्षण संताप आला, व त्या संतापाच्या भरांत त्यांनीं पिराजी, मुक्ता आणि तुम्ही अशा तिघांनाही पकडून आणण्याचा मला हुकूम दिला आहे. तसेंच पिराजीनें संभाजीपासून बळजबरीनें घेतलेलें पत्र जर मुक्ता किंवा पिराजी यांनीं झोंपडींत कोठें लपवून ठेवले आहे हें त्यांची तीं सांगत नसतील तर झोंपडी जाळून टाकावी असेंही आईसाहेब म्हणाल्या.”

“म्हणून तुम्हीं माझी झोंपडी जाळली वाटते !” व्यासरावानें पे.... ३

विचारलें, “ आणि झोंपडी जाळतांना देवांनाही बाटवून जाळावें असें आईसाहेबांनीं सांगितलें होतें वाटतें? ज्यांनीं अरेरावीनें भ्रष्टाचार करून देवाला बाटविलें व देवघर जाळून उध्वस्त केलें, त्यांचें आयुष्य तसेंच उध्वस्त होईल.” व्यासराव बैतागून म्हणाला.

“व्यासराव, जीभ इतकी सैल सोडूं नकोस. कोणाला शिव्या-शाप देत आहेस याचा विचार कर. ज्यांच्या अन्नावर जगतोस, त्यांच्यावर असा सर्पासारखा उलटून कृतघ्न होऊं नकोस.” संभाजी संतापून मुक्तेकडे बोट दाखवून म्हणाला, “हा सारा त्या पोरीचा प्रताप आहे. तिला पिराजीशीं चावटपणा करीत बसायला पाहिजे—”

“चंद्रसेन!” व्यासराव म्हणला, “मी तुमचें अन्न खातो हें तर खरेंच; पण म्हणून काय तुमच्या रांडापोरांनीं मला अशीं उर्णी उत्तरें बोलावीं?”

“माझे उणें काढण्यापूर्वीं मला सांग, मुक्ता व पिराजी हीं तुझीं नातवंडे कोणत्या जातकुळीचीं आहेत बरे?” संभाजीनें विचारलें.

“पोटासाठीं असले मरणप्राय अपमान सहन करावयाचे, त्यापेक्षां पोटाला बिंबा घालून मरण पत्करलेलें काय वाईट! बस! आज-पासून मला कोणाचाच आधार नको आहे. राजवटीची नियत सुटली म्हणून राजद्वारीं गोंडा घोळणारे अरेराव असे मातून देवांब्राह्मणांची पायपोसजपूजा करूं लागले. राणी काय म्हणाली; त्या पोराच्या यःकश्चित् चुकीबद्दल व्यासरावाला व त्याच्या पोरीलादेखील कैद करा आणि त्याची झोंपडी जाळा! राणीला म्हणावें, गोरगरिबांना हकनाक छळणारे व देवांब्राह्मणांचा अपमान करणारे अपशकुनी कावळे जे तुझ्या पदरीं आहेत, त्यांना वेळींच दूर करण्याची सद्बुद्धि तुला सुचावयाची नाही, व माझ्या झोंपडीची जशी राखरांगोळी झाली तशीच तुझ्या सत्तेचीही राखरांगोळी होईल! आज चतुर्थी आहे. आज साऱ्या दिवसाचा उपवासी ब्राह्मण तळतळत परागंदा होतांना तुला शिव्याशाप देतो आहे. ते कर्घाच अस्थानीं व्हावयाचे नाहीत. —चल ग मुक्ते!”

व्यासराव आवेशाच्या भरांत जें बोलूं नये तें बोलून निघाला; त्याच्या मागोमाग मुक्ताही निघाली. पण चंद्रसेन त्यांना थोडेंच जाऊं देतो ! त्यानें संभाजी व भागू यांना आज्ञा केली, “आजची रात्र त्यांच्यावर नजर असूं द्या. उद्यां आईसाहेबांना सांगून यांचा काय निकाल करावयाचा तो करूं. तोंवर पिराजी हातीं सांपडला तर बरेंच झालें.”

संभाजीला तरी तेंच पाहिजे होतें. त्याला मुक्तेर्शी कोणत्या ना कोणत्या निमित्तानें हक्कानें बोलावयाचें होतें. व्यासराव व मुक्ता यांना संभाजी व भागू ह्या दोघांना सांभाळावयाला सांगून चंद्रसेन निघून जातांच संभाजीनें मोठ्या तोऱ्यानें मुक्तेला विचारलें, “मुक्ते ! आतां तरी तूं माझ्याशीं लग्न करण्याला तयार होशील कीं नाहीं ?”

व्यासरावाचें मन एथवरचा अपमान सहन करतां करतां अत्यंत खिन्न झालें होतें. तशांत तो पडला पंचावन्न वर्षांचा म्हातारा व परिस्थितीनें गांजलेला ! आपल्या बाबतींत होत असलेल्या अन्यायाचा आंगठ्या शक्तीच्या जोरावर प्रतिकार करूं म्हणेल तर तें त्याला शक्य नव्हतें. शिवाय आजच्या मराठशाहींतील न्याय त्याला पूर्णपणें माहीत होता. कावळ्याची दृष्टि जशी नेमकी ऋणावर असावयाची तशी संभाजीची दृष्टि व्यासरावाच्या प्रतिकूल परिस्थितीवर खिळून बसली होती. आधींच व्यासराव राणीला बोलूं नये तसलीं दुरुत्तरे बोलून गेला होता; तें त्याचें वर्म धरून त्यानें मुक्तेला हस्तगत करण्यासाठीं त्याला परोपरीनें भेवडावण्याला सुरुवात करून पिराजीविषयी त्या दोघांच्याही अंतःकरणांत विष ओतण्याचा प्रयत्न केला. व्यासरावाला तें खरेंच वाटलें. मुक्तेला मात्र तें पटलें नाहीं; पण राजकाजाच्या दृष्टीनें पिराजीनें भागूपासून पत्र घेण्यांत मोठाच अपराध केला असून चंद्रसेन व संभाजी मनांत आणतील तर खरोखरच राणीचे कान फुंकून तिच्या कोपाच्या वणव्यांत पिराजीला आणि त्याच्या लांग्याबांध्याच्या इतर माणसांना जाळून नामशेष करूं शकतील याविषयी तिला संदेह मळता. हा अनर्थ टाळावयाचा तर संभाजी-

च्या निर्लज्जपणाच्या मागणीला ह्या वेळेपुरती मान तुकविण्याशिवाय गत्यंतर नाही असे ओळखून ती त्याला म्हणाली, “संभा ! मी मघां रागाच्या भरांत जें बोललें तें तूं मुळींच मनावर घेऊं नकोस. माझ्या लग्नाविषयी तुझ्या बाबांचें माझ्या आजोबांशीं एकवार बोलणें झालेलें आहेच; आणि त्याला मी कबूलही आहे. पण त्याच त्याच गोष्टी पुनः पुन्हा बोलूं लागलें म्हणजे मात्र मला राग येतो. आणि दुसरें असे पाहा, पिराजी झाला तरी आपलाच खेळगडी ना ! त्याला वांचविणें आपलें काम नाही का ? ”

मुक्तेच्या मायावी बोलार्नी संभाजी तेव्हांच फंसला. तो म्हणाला, मुक्ते ! तूं हें खरें बोलतेस ना ? ”

“होय.” मुक्ता उत्तरली.

“तर मग तुझ्यासाठीं मी काय वाटेल तें करीन; आणि पिराजी व व्यासराव यांच्या कैसालाही धक्का लागूं देणार नाही.” संभाजी म्हणाला.

“पाहा बरें ! ” मुक्ता ओढून ताणून स्मित करीत पण अंतःकरणांतून संभाजीच्या नांवानें जळत म्हणाली, “माझ्या गळ्याची शपथ तूं आपल्या शद्दाला जागशील ना ? ”

“हो ! तुझ्या गळ्याची शपथ ! ” संभाजी उत्तरला.

प्रकरण पांचवें बाळाजीपंतांच्या घरीं

“कोण, पिराजी!” बाहेरून दरवाजा कोणीसा वाजविल्याचा भास झाला, तेव्हां बाळाजीपंतांना वाटलें, कीं पिराजीच आला; म्हणून ते ‘पिराजीच आला असावा’ असें दादासाहेबांना-बाळाजीपंत भानूना—उद्देशून पुटपुटत उठून दरवाजाची कडी काढायला निघाले. दादासाहेब व बाळाजीपंत बुद्धिबळांचा डाव खेळत होते. बाळाजीपंतांचा डाव बराचसा हुकल्यामुळें आणि दादासाहेबांचा डाव जोरांत असल्यामुळें प्रतिपक्षावर प्यादी कशी करावी ह्या विचारांत दादासाहेब दंग होऊन गेले होते. त्यामुळें बाळाजीपंत उठले कशाला व पुटपुटले काय, इकडे त्यांचें मुळींच चित्त नव्हतें. बाळाजीपंतांचा डाव तरी हुकला याचें कारण, आज डावांत त्यांचें मुळींच चित्त नसून अजून पिराजी कसा आला नाही याची चिंता करतां करतां चित्ताला लागलेली बोंचणी जराशी थांबविण्यासाठीं त्यांनीं बुद्धिबळाचा डाव मांडला होता इतकेंच. पण खरें पाहिलें तर त्यांच्या डोक्यांत आज दोनचार दिवस एक निराळाच महत्वाचा डाव—मराठशाहीच्या राजकारणाचा आणीबाणीचा डाव—घोळत होता. दिल्लीच्या बादशहाच्या कैदेंतून शाहूची सुटका होणार अशा बातम्या अलीकडे गांवगना उठल्या होत्या. शाहू हा छत्रपति संभाजीचा औरस पुत्र असल्यानें तो आतां येऊन मराठी राज्यावर आपला हक्क सांगणार हें कोणालाही न सांगतां देखील कळण्यासारखें होतें. आणि राजमाता ताराबाई मराठी राज्याचीं सूत्रें सुखासुखी शाहूच्या हातीं लागूं देणार नाही, हेंही तिककेंच खरें होतें. अशा स्थितींत बाळाजीपंतांना आतां मोठी दुग्धा पडली होती कीं, जर शाहू सुटून आला व राजसत्ता मागूं

लागला तर, आपण आपल्या राजनिष्ठेची छत्रचामरें कोणाच्या मस्तकीं ढाळावयाचीं; तारावाईच्या पोटीं जन्मलेल्या वेढ्या शिवाजीच्या कीं शाहूच्या ?

असा एखादा अबघड पैच पडला, कीं आपले गुरु ब्रह्मोदस्वामी यांना विचारून त्यांच्या अनुज्ञेप्रमाणें काय तें करावयाचें, असा बाळाजीपंतांचा कोंकणपट्टी सोडून देशावर आल्यापासूनचा परिपाठ होता. स्वामी आपलें कोंकणप्रांतींच्या परशरामक्षेत्रींचें वास्तव्य सोडून आपल्या शिष्यपरिवारासह सातान्यापासून अडीच—तीन कोसांच्या अंतरावर निसर्गसुंदरीच्या दिलप्याच्या अशा धावडशी खेड्यांत मठ बांधून राहिले होते. वेळदूरच्या भार्गवगुंफेंत स्वामींचें वास्तव्य असतां बाळाजीपंतांवर देशत्यागाची आपत्ति कोसळली व त्या वेळीं त्यांना स्वामींनीं शुभाशीर्वाद देऊन त्यांचें गुरुत्व पत्कारिलें; तेव्हांपासून आजवरच्या आठनऊ वर्षांच्या काळांत बाळाजीपंत व स्वामी ह्या उभयतांच्याही आयुष्यांत अनेक महत्वाच्या घडामोडी झाल्या होत्या. बाळाजीपंतदेखील क्रमाक्रमानें भाग्योदयाच्या रमणीय प्रांतांत एकेक पाऊल पुढें टाकीत चालले होते. ते आपल्या ऋणानुबंधी त्रिवर्ग भानूसह प्रथम श्रीवर्धन सोडल्यावर उत्तरतिवरा घाटानें सासवड येथें अंबाजीपंत पुरंदरे यांच्या आश्रयाला आले; तेथून अंबाजीपंतांच्या ओळखीनें मोगलाईत शेंपांचशें स्वार पदरीं बाळगून मामलत करतां करतां परशराम त्रिंबक प्रतिनिधि, शंक्राजी नारायण वगैरे मराठशाहींतील मोठमोठ्या लोकांशीं त्यांची ओळख झाली. हीच ओळख पुढें त्यांना धनाजी जाधव यांच्या पदरीं आश्रय मिळविण्याला उपयोगीं पडली. धनाजीला बाळाजीपंतांच्या आंगच्या कर्तबगारीची साक्ष पटण्यास उशीर लागला नाहीं. धनाजीच्या कृपेनें बाळाजीपंतांच्या कर्तबगारीचा परिमल मराठशाहीच्या वातावरणांत दिवसेंदिवस जास्त जास्त दरबळू लागला. पण त्या परिमल पुष्पाला निसर्ग-

♦ टीप : 'पेशवाईचें पुण्याहवाचन' ही पहिली कादंबरी पाहा,

नियमाप्रमाणें कीड लागावयाची टळली नाही. धनाजीचा चंद्रसेन हा बाळाजीपंतांचा समवयस्क होता. तो बापासारखा पराक्रमी; पण पट्टीचा खुनशी, विषयलंपट, व दुराचारी असा कोत्या मनाचा दुरात्मा होता. चंद्रसेनाच्या आंगचे हे दोष धनाजी पूर्णपणें ओळखून असल्याने त्यानें परोपरीच्या लोकहिताच्या व पराक्रमाच्या कार्मीं आंधळ्या अपत्यप्रेमाला बळी न पडतां चंद्रसेनाऐवजीं बाळाजीपंतांवरच जास्त विश्वास टाकावा, व पित्याच्या ह्या करणीत चंद्रसेनाला पक्षपात दिसून त्यानें बाळाजीपंतांचा मनांतून मनमुराद हेवादेवा करावा ! हा हेवादेवा हळुहळू इतक्या थराला जाऊन पोंचला कीं, बाळाजीपंतांनीं अमूक गोष्ट केली म्हणूनच चंद्रसेनानें त्यांच्या विरुद्ध गोष्ट करावयाची. बाळाजीपंतांच्या सहवासांत धनाजी ब्रह्मेद्रस्वामींना मानूं लागला, म्हणूनच चंद्रसेनानें स्वामींना न जुमानण्याचें कंकण हातीं बांधलें. स्वामींच्या सल्ल्यानें बाळाजीपंत व धनाजी कधीं कधीं अलम् मराठी दुनियेच्या हिताकडे लक्ष देऊन ताराबाईंच्या स्वार्थमूलक कारभाराला आपल्या अधिकारांत शक्य तेवढा पण सौम्य विरोध करीत, म्हणूनच चंद्रसेन केवळ ताराबाईं जें जें कांहीं करील त्याला त्याला सर्रास पाठिंबा देण्याला एका पायावर तयार असावयाचा ! आजदेखील शाहूमहाराजांना तोतया किंवा दिल्लीपतीचा गुप्त हेर ठरविण्याच्या ताराबाईंच्या प्रयत्नांत धनाजी व बाळाजीपंत यांच्याकडून ऐन वेळीं विरोध होण्याचा संभव आहे असें आजूबाजूच्या हालचालींवरून आगाऊ ओळखून आपण ताराबाईंच्या मनाला दुजोरा द्यावयाचा, असा बेत चंद्रसेनानें अगोदरच आपल्या मनाशीं ठरवून ठेविला होता. कोणत्या ना कोणत्या उपायानें चंद्रसेनाला आपल्या वाटेतील बाळाजीपंतांचा कांटा दूर करावयाचा होता; त्यासाठीं मराठशाहीच्या आंगांत बदकरणीचे कितीही कांटे खुपसून तिला रक्तबंबाळ करावें. लागलें तरी त्याला त्याची ना नव्हती.

पिराजी जो काल रात्रौ धावडशीला गेला, तो ज्या अर्थी इतका वेळपर्यंत आला नाही, त्याअर्थी तो आतां स्वामींची चिड्डी घेऊनच

आला असेल, असे मनांत म्हणत बाळाजीपंत दरवाजापाशीं जातात न जातात तोंच त्यांच्या लहानग्या बाजीरावानें पुढें येऊन दरवाजा उघडला होता, व तो एका चौदा-पंधरा वर्षांच्या मुलीशीं बोलत उभा होता.

“हे काय? दरवाजा कोणीं वाजविला?” बाळाजीपंतांनीं त्या बालिकेकडे पाहत कपाळाला आंठया पाडून तिरस्कारानें विचारलें, “मुक्ते! दरवाजा तूं वाजविलास काय?”

“होय!” मुक्ता भीत भीत उत्तरली.

“पिराजी आला का?” बाळार्जीपंतांनीं बाजीरावाला विचारलें.

“हो आला.” मुक्ता मध्येच हळूच उत्तरली. तिनें लाजल्यासारखें करून खालीं मान घातली.

“आणि तूं ग या वेळीं इकडे कशाला आलीस? आजोबांनीं पाठविली काय?” बाळाजीपंत मुक्तेच्या सुंदर अधोवदनाकडे व कपिलेच्या कोमल चर्येकडे अंमळ कौतुकानें पाहत म्हणाले, “आतां बरी तुझ्या आजोबांना आमची गरज लागली?”

“पण मला आजोबांनीं पाठविलेंच नाहीं!” मुक्ता करारी स्वरांत उत्तरली.

बाळाजीपंतांचा टोमणेवजा प्रश्न व त्या प्रश्नाला मुक्तेनें दिलेले खणखणीत जशास तसें उत्तर ह्या दोहोंच्याही मुळाशीं दोघांच्याही अंतःकरणांत पाया घालून बसलेल्या बाणेदारपणाचें मूळ फार खोल-वर होतें. मुक्ता व पिराजी यांची कुळकथाही अशीच संदिग्ध होती. ह्या संदिग्धपणाचा पायाही फार खोल होता. व्यासराव हा मुक्ता व पिराजी यांचा आजोबा होता. व्यासराव हा जातीचा कनोज-कडील ब्राह्मण. त्याचीं मुक्ता व पिराजी हीं नातवंडे कशीं कोण जाणे! व्यासराव हा पूर्वीं केव्हांतरी मोंगलाई सोडून मराठशाहींत आला अशी वरवर जनवार्ता होती. तो स्वतःही केव्हां केव्हां सांगे का, ‘आपण छत्रपति संभाजीमहाराजांच्या कारकीर्दींत कबजीबाबांच्या चलतींत त्यांच्याबरोबर मराठमुखीं आलों, व मुक्ता आणि पिराजी

हीं दोन आपलीं भावंडे. यापेक्षां त्याने त्या नातवंडांच्या जातकुळीं-विषयी कोणाला कांहीं सांगूं नये, व लोकांनी त्यांच्याविषयीं भलभलते तर्ककुतर्क चालवावे. कोणी म्हणावे हीं दोघेही ब्राह्मणाचीं मुलें आहेत, व कोणी आणखी कांहीं म्हणावे. व्यासराव धनाजी जाधवाकडे पुजारीपण पत्करून राहिल्यास आज उणीं पुरीं आठ वर्षे झालीं होती. तो प्रथम धनाजींच्या पदरीं आला तेव्हां सातआठ वर्षांची मुक्ता व अकरा बारा वर्षांचा पिराजी हीं नक्षत्रांनाही लाजविणारीं दोन नक्षत्रे त्यांच्या पदरीं असलेलीं सर्वांना माहित होती. ह्या दोघां अर्भकांचें संगोपन करणारी म्हाळसा या नांवाची एक तरुण व सुंदर विधवा व्यासराव धनाजींच्या पदरीं येऊन एक-दीड वर्षे होईतों त्यांच्याबरोबर होती. त्यानंतर ती धनाजी व चंद्रसेन यांच्या भयानें असो किंवा आणखी कांहीं कारणामुळें असो, कोठें तरी दूर अज्ञात अशा ठिकाणीं निघून गेली, तरीही ती व्यासरावाची व मुलांची कोण हें कांहीं कोणाला कळलें नाहीं. कोणी म्हणत ती मराठा विधवा होती व कोणी म्हणत ब्राह्मण विधवा होती. खुद्द व्यासराव याबद्दल तोंडावाटे कधीं ब्रदेखील काढीत नसे. ती व्यासरावापार्शी होती तोंपर्यंत पिराजी व मुक्ता हीं दोन्ही मुलें मात्र तिला 'आई' अशीं हांक मारीत. व्यासरावाच्या मुग्धपणामुळें त्याच्यावर व म्हाळसेवरही जनापवादाचे शिंतोडे चारी बाजूंनी उडत असत. कांहीं कांहीं उपद्रव्यापी लोकांनीं तर व्यासराव हा आचारभ्रष्ट ब्राह्मण आहे यास्तव त्याला पुजाऱ्याचें काम सांगणें योग्य नाहीं असे धनाजीचे कान फुंकण्यालाही कमी केलें नव्हतें. पण धनाजीनें असल्या रिकामटेकड्या जनापवादाच्या विषानें आपलें अंतःकरण विखारूं न देतां उदार मनानें व्यासरावाला आपल्या पदरीं आश्रय दिला होता. लोके बोलत तीं तरी व्यासरावाचा किंवा म्हाळसेचा दुष्टावा साधण्यासाठीं बोलत असें नाहीं. व्यासरावाच्या घरीं जरी म्हाळसा राही तरी ती पुष्कळच मर्यादेनें वागे. व्यासरावाच्या देवांना तिच्या हातचा नैवेद्य कधीं चालत नसे. ती गेल्यावर मुक्ता मोठी होऊन वावरूं लागली तरी ती

देखील तिच्या आईने घालून दिलेला कित्ताच गिरवी. म्हाळसा गेल्यावर पिराजी व मुक्ता यांचा भार एकट्या व्यासरावावरच पडला. पुढे घनाजीच्या घरी नोकरी करतां करतां बाळाजीपंतांची व व्यासरावाची ओळख झाली व घनाजीच्या प्रोत्साहनाने बाळाजीपंत दिवसेंदिवस योग्यतेला चढू लागले. तेव्हां पिराजीची तडफ पाहून त्यांचा त्याच्यावर लोभ जडला व त्यांनी त्याला आपल्या पदरी हुजऱ्या म्हणून नोकरीला ठेवून दिले. बाळाजीपंतांना तेवढा घनाजी जवळ करतो व आपला तिरस्कार करतो अशी कुढ्या भावाच्या चंद्रसेनाची दिवसेंदिवस समजूत होऊं लागल्याने त्यांच्यांत वैमनस्य उत्पन्न झाले व व्यासराव कांहीं काळपर्यंत तरी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ह्या न्यायाने कांहींसा चंद्रसेनाच्या तंत्राने वागू लागला. हे पिराजीला मुळीच आवडेना. पण त्याची आवडती मुक्ता व्यासरावाच्या ताब्यांत असल्याने व एरव्हीं व्यासराव कसा झाला तरी त्याचा आजोबा असल्याने त्याला त्याच्याशी उघड उघड फटकून वागण्याचे धैर्य होईना. ह्या अंतस्थ गृहकलहांत बिचाऱ्या मुक्तेची मात्र कुचंबणा होत असे. असल्या गृहकलहांचे मर्म ओळखण्याइतकी ती दिवसेंदिवस जाणती होऊं लागतांच ती शक्य तों सर्वांशी नमल्या नुराने वागून आली वेळा साजरी करी. पण ती वयांत आल्यावर तिला आपली सून करण्यासाठी चंद्रसेन व्यासरावाशी संधान बांधू लागला तेव्हां मात्र तिला मोठा पेंच येऊन पडला कीं, आपणाला आपल्या इच्छेविरुद्ध संभाजीची बायको व्हावे लागणार कीं काय !

बाळाजीपंतांनी व्यासरावाविषयी तिरस्कार दर्शविण्याच्या हेतूने 'आतां बरी तुझ्या आजोबांना गरज लागली' असे आढ्यतेने उद्गार काढले, तेव्हां मुक्तेने आपल्या आजोबांची इभ्रत राखण्यासाठी 'मला आजोबांनी पाठविले नाही' असे मानी मुलीला साजेसे बाणेदार उत्तर दिले. ते ऐकून बाळाजीपंत व दरवाजांत उभा असलेला बाजीराव हे दोघेही क्षणभर चकित झाले. मुक्तेला मात्र वाटले कीं, आपल्या

तोंडून ताठरपणाचे शब्द निघाले, म्हणून ती दुसऱ्याच क्षणाला नरम-
ल्यासारखी झाली.

“मग तू इकडे कशाला आलीस?” बाळाजीपंतांनी विचारलें.

“आपणाला देण्यासाठी पिराजीनें दोन पत्रे दिली आहेत” असें
म्हणून मुक्तेनें आपल्या जुन्या लुगड्याच्या निऱ्यांतून पूर्वोक्त दोन्ही
पत्रे काढून बाळाजीपंतांच्या हातीं दिली.

“मग इतका वेळ स्वस्थ कां राहिली होतीस?” असें विचारून
बाळाजीपंतांनीं पत्रे आपल्या हातीं घेतलीं, तों त्यांपैकीं एक चुरगळलें
असून दुसरें कांहींसें फाटलेलें होतें. तें पाहून ते म्हणाले, “हें काय?
हीं पत्रे फोडलीं कोणीं? तूं फोडलींस?”

“छे! मीं नाहीं फोडलीं.” मुक्ता करारी शब्दांत उद्गारली.
बाकी, मुक्ता जरी पत्रे फोडल्याचें नाकबूल करती ना, तरी तिच्या
गालांवर स्वाभिमानाची व चिडखोरपणाची लाली लालावूं लागलेली
पाहून कोणींही असाच तर्क केला असता कीं, हिनें लखोटा उघडला
नाहीं.

“तर मग कोणीं फोडलीं? पिराजीनें?” बाळाजीपंतांनीं विचारलें.

“नाहीं. त्यानेंही फोडलीं नाहींत.”

“मग तूं हें मला कां नाहीं सांगितलेंस?” बाजिरावानें आपण
पिराजीचे घनी आहों ह्या गोष्टीची मनांत जाणीव ठेवून कांहींशा
अधिकारी थाटानें विचारलें.

“घनीसाहेबांशिवाय कोणालाही पत्राची गोष्ट सांगूं नको असें
पिराजीनें मला बजाविलें.” मुक्ता बाजिरावाकडे पाहत उत्तरली.
‘आणि मी घनीसाहेब नव्हे कीं काय?’ अशा आशयाच्या ऊर्मि
तेव्हां बाजिरावाच्या अंतःकरणांत उसळूं लागल्या. व मुक्ता पिराजी-
च्या शब्दाला एवढा मान देते ती कां, असा नवा विचारही त्याच्या
मनांत धोळूं लागला.

प्रकरण सहावें
गुरुमाउलीचा आशीर्वाद

बाळाजीपंतांनीं स्वामींचें पत्र उघडून वाचलें:—

संतवचनीं विश्वास ठेविजे
भावो तेथें देवो जाणिजे
जीवमात्रीं समत्व राखिजे
पुरुषार्थ प्राप्त होय जेणें १
त्रस्त ग्रस्त पीडित जन वोळखिजे
छत्र तयां शिरीं न्यायनीतीचें पै धरिजे
त्रयलोकीं ज्यांकारणें कीर्तिडंका गर्जे
पराक्रम ऐसें करणें २
तीन त्रिकाळ सत्याचरण करिजे
मान धनाचा व्यामोह अव्हेरिजे
न अन्य साधना चोखटी जे
वैखरी नोहे अन्यथा ३
भगवदिच्छा म्यां संबोधिली जे
वरदहस्त तो भगवंताचा मानिजे
शारदावराचीं चरणांम्बुजें
लीनभावे वंदिजे अहर्निशीं ४
होइजे विजयी प्रतिभूपति
हा आशीर्वादो तुजप्रती
वरकड बोलणें नलगे संप्रतीं
रहस्य रसिकें वाळखावें ५

पत्र वाचतां वाचतां बाळाजीपंतांच्या चेहऱ्यावर एकीहून एक

जोराच्या अशा आनंदाच्या लहरी उमटत होत्या. त्यांना पत्र वाचून समाधान झालेलं पाहून मुक्तेचेंही समाधान झालं. पिराजीनें आणिले-
स्या पत्रानें त्याच्या धन्याचें समाधान झालें, हें कदाचित् तिच्या समाधानाचें कारण असेल !

“ आणि हें दुसरें पत्र कोणाचें ? ” बाळाजीपंतांनीं दुसरें चुरगळ-
लेलें पत्र उघडून पाहतां पाहतां विचारलें.

मुक्तेनें त्या पत्राविषयीं जेवढी माहिती तिला स्वतःला होती तेवढी सांगितली. तेवढ्यांत बाळाजीपंतांनींही पत्र वाचून पाहिलें. त्यांतील प्रत्येक ओळ वाचतांना त्यांची मुद्रा जास्त जास्त लालावत होती. पत्र वाचून होतांच त्यांनीं तें घडी करून आपल्या बाराबंदीच्या खिशांत ठेवीत तोंडावाटे उद्गार काढले, “ अरे हरामखोरांनो ! तुम्ही हतके पाताळयंत्री आहां काय ? ”

“ असें त्या पत्रांत आहे तरी काय ? ” मुक्तेनें भीत भीत खालच्या मानेनें विचारलें.

“ जा ! त्यांत तुला सांगण्यासारखें कांहीं नाही. ” बाळाजीपंत उगेच बाजूला तोंड फिरवून म्हणाले, “ पिराजीला गोत्यांत आणण्याचा त्या संभ्याचा बेत होता काय ? आणि आतां म्हणे हे राणीच्या वतीनें शाहूमहाराजांच्या वाटेत उभे राहून त्यांच्या जिवावर मारे-
करीसे उठणार. मुक्ते ! तुझी मात्र शावास ! हें पत्र हार्ती राखून ठेवण्यांत तूं जी दक्षता दाखविलीस, त्या कामगिरीबद्दल मी तुला काय बक्षिस देऊं ? ”

“ मला स्वतःला कांहींसुद्धां नको. फक्त पिराजीला तेवढा संभाजी-
च्या कांटेरी काव्यांपासून सांभाळा. त्याचें कल्याण झालें, कीं त्यांतच माझें कोटकल्याण झाल्याइतका आनंद मला होईल. ” मुक्ता लाजत कपिलेला कुरवाळीत म्हणाली, “ बाकी, तसें खरें पाहूं गेल्यास हा पराक्रम खरा आहे माझ्या कपिलेचा. तिनें वेळींच पत्र लांबविलें नसतें तर तें कांहीं आपल्या हार्ती लागलें नसतें. ”

“ होय का ! मग प्रथम तिलाच बक्षीस दिलें पाहिजे. तें आपण

शाहूमहाराज आल्यावर पाहूं. पण तूं चंद्रसेनाला व संभाजीला इतकी कां भितेस? आम्ही तुझे पाठीराखे आहों ना?” बाजिरावानें बाळाजी-पंतांकडे पाहत विचारलें.

“त्याला भ्यायला माझे अडलें आहे डाव्या पायांतलें खेटर!” मुक्ता आवेशानें आपला डावा पाय जमिनीवर आपटीत म्हणाली, “वाघ म्हटलें तरी खातो नि वाघोबा म्हटलें तरी खातो. मग त्याला वाध्या कां म्हणूं नये? पण मी भित्ये ती एवढ्याचसाठी कीं, माझ्या आजोबांचा स्वभाव आहे अंमळ भित्रा. त्यांना चंद्रसेनासारख्या कुत्र्यांनीं कांहींच्याबाहीं सांगावें व पराचा पारवा व्हावा!”

“बरें आहे; त्याची तूं मुळींच काळजी करूं नकोस. मी त्या कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त करितों.” असें म्हणून बाळाजीपंत आत निघून गेले. लगेच मुक्ताही बाहेर निघून गेली.

“नाना!” बाळाजीपंत आंत आलेले पाहून रामाजीपंत बुद्धि-बळाच्या पटावरून नजर ढळवून त्यांच्याकडे पाहत म्हणाले, “चला या. आतां पाहा चार हातांत कशी खाशी प्यादी करतो ती?”

बाळाजीपंत हातांतील पत्राकडे पाहत म्हणाले, “आतां तुम्ही कसली प्यादी करतां? आम्ही डाव जिकला.”

“तो कसा काय?” रामाजीपंतांनीं विचारलें.

“आतां तुमच्या वजिराला इरेला पकडून तुमचा गोट फोडायचा व आमच्या राजाला आपल्या घरीं आणायचा, म्हणजे आम्ही डाव जिकला.” बाळाजीपंत उत्तरले.

“याचा अर्थ मी नाहीं समजलों!” रामाजीपंत म्हणाले.

“त्याचा अर्थ हा पाहा!” असें म्हणून बाळाजीपंतांनीं आपल्या हातांतील स्वार्मिचें पत्र रामाजीपंतांना दाखविलें. त्यांतील खुबी प्रथम रामाजीपंतांच्या ध्यानीं आली नाही. पण बाळाजीपंतांनीं त्यांना प्रत्येक चरणाचें प्रथमाक्षर वाचावयाला सांगतांच रामाजीपंतांची खात्री पटली.

“स्वामी काय म्हणतात, ‘सं-भा-जी-पु-त्र-छ-त्र-प-ति-

मा-न-वै-भ-व-शा-ली-हो-हा-व-र' वाः ! एकूण आतां महाराष्ट्राच्या राजकारणाला हा नवा रंग चढणार म्हणावयाचा !” रामाजीपंत समाधानवृत्तीने म्हणाले.

बाळाजीपंतांनी दुसरे पत्रही रामाजीपंतांना दाखविले व मुक्तेने सांगितलेली सर्व हकीकत सांगितली; तेव्हां तर रामाजीपंतांची मति गुंगच होऊन गेली. इतक्या अडचणीतून पुढचा मार्ग कसा कंटावयाचा याविषयी त्या दोघांचे संभाषण बराच वेळ चालले होते.

इतक्यांत धनाजी जाधवांचा हुजऱ्या तेथे आला. त्याने बाळाजीपंतांना धनाजीचा निरांप सांगितला, “ सेनापतीसाहेबांनी आपल्याला आज दरबारांत हजर राहावयाला सांगितले आहे.”

“ठीक आहे” बाळाजीपंतांनी हुजऱ्याला वाटेला लावले.

“नाना ! अखेर तुम्ही आम्हाला प्यादी करूंदेत नाही म्हणायचे !” रामाजीपंत म्हणाले.

“छे ! आतां कसली ही पटावरची प्यादी घेऊन बसलां ! खरी-खुरी मोहरी नाचावयाची आणीबाणीची वेळ येऊन ठेपली असतांना आतां हीं कापडी पटावरचीं लांकडी मोहरीं कोण नाचवीत बसतो ! आतां आजच्या दरबाराकडे माझे डोळे लागून राहिले आहेत. बाकी, आज दरबारांत कोणत्या गोष्टींचा खल होणार व काय ठरणार हे ठरल्यासारखेच आहे.” बाळाजीपंत म्हणाले.

“मग सांगा पाहूं, आजच्या दरबारांत काय ठरणार ?” रामाजीपंतांनी विचारले.

“हा मुळी बोलूनचालून वेड्या छत्रपतींच्या तोंडपुजा होयबा राजनिष्ठांचा-कावळ्यांचा दरबार ! अर्थात् शाहूमहाराजांच्या वाटेत कांटे पसरविण्यापेक्षां दुसरी कोणतीही कामगिरी आज व्हावयाची नाही. पण श्रीगजानन सत्याचा वाली आहे, त्याला महाराष्ट्री राखावयाची असली तर तो इतक्या सान्या अडचणीं शाहू छत्रपतींनाच राजी होईल व आमच्या प्रयत्नांना फळ देईल !” असे म्हणून बाळाजीपंत दरबारला जावयाच्या तयारीला लागले.

प्रकरण सातवें

राजवाड्यांतील खलबत

आज सातारा राजधानीवर जो सूर्य उगवला, त्यानें जणुं काय आपल्या सोनेरी किरणांनीं राजधानीला सौभाग्याचें स्नान घातलें. उजाडतें न उजाडतें तोंच राजधानीभर मराठशाहीच्या खऱ्या धऱ्याच्या नांवाचा जयजयकार होऊं लागला, “छत्रपति शाहूमहाराज की जय !”

होतां होतां हा ध्वनि जास्तच वेगानें दुमदुमूं लागला. किल्ल्याच्या पायथ्याशीं नागरिकांच्या तोंडून ह्या जयजयकाराच्या प्रचंड लाटा हवेंत उसळूं लागल्या. त्याच वेळीं इकडे राजवाड्यांत ताराबाई, चंद्रसेन व संभाजी यांच्याशीं शाहूचा मोड कसा करावा याविषयी खलबत करित होती. संभाजीनें पत्र लिहून भागूच्या हातीं पावतें केलें व तें पिराजीनें मधल्यामध्ये घेतलें वगैरे प्रकार जरी चंद्रसेनानें पूर्वीच ताराबाईच्या कानांवर घातला होता, तरी संभाजीनें मुक्तेच्या आशेनें तिच्या गोड बोलांना भुलून तें पत्र सांपडल्याचें खोटेंच चंद्रसेनाला सांगितलें व चंद्रसेनानें ताराबाईला सांगून तिची समजूत घातली.

नुसतें पत्र सांपडलें असें सांगितल्यानेंही ताराबाईचा राग व्हावा तसा शांत झाला नाहीं, असें पाहतांच संभाजी असेंही बोलून गेला कीं, पिराजीला या वेळीं क्षमा करून आपला मिधा करून ठेवल्यानें तो थोड्याच दिवसांत बाळाजीपंतांच्या घरीं आपल्या बाजूनें गुप्त-हेराचें काम करण्याला उपयोगीं पडेल. ही युक्ति संभाजीनें सहज ताराबाईला समजावून शांत करण्यासाठीं म्हणून काढली; पण तिचा परिणाम मात्र त्याला न कळत भलताच होऊन बसला. ताराबाई व

चंद्रसेन ह्या दोघांनाही ही युक्ति सोळा आणे पटली, व असा घर-भेदेपणा करण्याला पिराजीला प्रोत्साहन यावें यास्तव व्यासरावापाशीं भीड खर्च करून मुक्ता पिराजीला देऊं करावयाची असें चंद्रसेनानें तेव्हाच आपल्या मनाशीं ठरवून टाकलें. संभाजीचें मन मुक्तेच्या ठायीं लुब्ध आहे व तो ह्या विचाराला विरोध केल्याशिवाय राहावयाचा नाहीं, यास्तव त्याचें लग्न तत्पूर्वीच ताराबाईच्या दासीपरिवारातील रत्नावली दासीच्या हिऱू नांवाच्या खुबसुरत मुलीशीं लावून द्यावयाचें असाही त्याचा तेव्हांचा मनोमन बेत झाला. पण तो दुसऱ्या कोणाला कळणें मात्र शक्य नव्हतें.

त्या खलवतांत अनेक गोष्टीची भवति न भवति होऊन शाहूला मराठशाहींत येऊं द्यावयाचें नाहीं यासाठीं काय काय करावयाचें तें ठरलें. पण इतकेंही करून शाहू आलाच तर—ताराबाई निर्वाणीच्या भाषेत म्हणाली, “काय वाटेल तें झालें तरी माझ्या जिवांत जीव असेतो मी सातान्यांत शाहूची पावलें रुजू द्यावयाची नाहीं.”

तोंच बाहेर किल्ल्याच्या पायथ्याशीं ‘छत्रपति शाहूमहाजकी जय’ अशा जयजयकाराच्या द्वारा होणाऱ्या जनसंमर्दाच्या गंभीर भेष-गर्जनेनें सारें वातावरण दणदणून गेलें. जणुं काय ‘सातान्यांत शाहूचें पाऊल रुजू द्यावयाची नाहीं’ ही मानवी सत्ताधारी राणीची वाणी अस्थानी आहे असें भविष्य वर्तवणारी देववाणीच जनतारूपी जगन्नाथाच्या मुखांतून ह्या निमित्तानें सवली, व आपल्या राजकारणी उलाढालींना परमेश्वरी सत्तेचें पाठबळ नाहीं ही जाणीव पुन्हा एकवार ताराबाईच्या मनाला पटली! राजाराममहाराजांच्या मृत्यूनंतर आपल्या शिवाजीचें मंचकारोहण राजाराममहाराजांच्या आचार परंपरेला धरून करण्याचें सोडून तिनें त्याचें राज्यारोहण करण्याचा डाव रचिला, तेव्हां ‘ही राजलक्ष्मीची अमर्यादा आहे’ असें तिळा ब्रह्मोदरस्वामींनीं स्वप्नांत येऊन बजावून सांगितलें होतें. पण तें तिनें मानलें नाहीं. त्यानंतर अलीकडे शाहूच्या सुटकेच्या बातम्या येऊं लागल्या तेव्हां तिनें शाहू व शिवाजी ह्या उभयतांच्याही पत्रिका

एका ज्योतिषाला दाखविल्या. तेव्हां त्यानेंही शाहूचा जबरदस्त राज-योग दाखविला होता. ह्या अपराधाबद्दल त्या विचाऱ्या ज्योतिष्याला मात्र हद्दपारीची शिक्षा भोगणें प्राप्त झालें. ही वेळ ओळखून चंद्रसेनानें व्यासरावाला पढवून त्याच्या तोंडून 'शाहूचानायनाट होणार' अशा अर्थाचें बनावट भविष्य वर्तवून ताराबाईच्या मनदुबळेपणाचा स्वतः तिची मर्जी संपादन करण्याच्या कामीं भरपूर उपयोग करून घेतला होता. पण इतकें करूनही ताराबाईचें मन गादीच्या भवितव्यते-विपर्याी बरेंच साशंक होतें. ह्या वेळीं निदान ब्रह्मोदरस्वामींचा तरी आपल्या मुलाला शुभाशीर्वाद असावा म्हणून तिनें स्वामींना विनवून पाहिलें; पण 'भवितव्यता सत्पक्षाची वांधलेली आहे, तिचे गूढ खेळ कोणास कळणार! त्या भवितव्यतेच्या ओघास अडविण्याचें सामर्थ्य माझ्या आशीर्वादांत नाहीं' असें सांगून स्वामींनींही तिची निराशा केली होती. तरी ती म्हणाली, "चंद्रसेन, ही दंगल कांहीं करून बंद केलीच पाहिजे. लोकांना जाहीर केलें पाहिजे, कीं शाहू तुमचा छत्रपति नव्हे; तुमचे छत्रपति धाकटे शिवाजीमहाराज."

हे शेवटचे शब्द ताराबाईच्या मुखांतून निघतात न निघतात, तोंच शिवाजी समोरासमोर थाड्कन् शिकला. ती शिक ऐकून ताराबाई मनांतल्या मनांत 'डावी तारी, उजवी मारी, समोर करी घात' हा शिकाशकुन आठवून 'हत् दळभट्टा' असें स्वतःशीं शिवाजीला म्हणाली. हेच शब्द तिनें मोठ्यानेंही उच्चारले असते. पण जवळ चंद्रसेन उभा होता; त्याच्यासमोर मराठी राज्याच्या छत्रपतीला तिनें उणें उत्तर कसें बोलवें?

"बरें चंद्रसेन! तूं अगोदर आंग्यांपाशीं जा व आजच्या दरबारांत त्यांनीं हजर राहावें अशी छत्रपतींची आज्ञा असल्याचें सांग." ताराबाई शिकेची अस्फुट शापवाणी निघड्या मनानें पचनीं पाडीत म्हणाली.

"बरें आहे आईसाहेब!" असें म्हणून चंद्रसेन लगेच आंग्यांकडे जावयाला निघाला.



चंद्रसेन गेल्यावर ताराबाई व तिच्या मागोमाग वेडा छत्रपति अशीं दोघेही राजवाड्याच्या गन्चींत येऊन उभी राहिलीं. त्या मायलेकरांनीं राजवाड्याच्या पायथ्याकडे साशंकपणें नजर फेंकली, तों नगरांतील आबालवृद्ध रयत उमलत्या उत्साहानें शाहूमहाराजांच्या नांवाचा जयजयकार करीत राजवाड्याकडेच चालत येतांना त्यांना दिसली. त्या जनसंमर्दाच्या अग्रभागीं एक म्हातारा अंतःकरणांत आनंदाचें आऊर लोटल्यामुळें तारस्वरानें पावलोपावलीं ललकारत होता, “छत्रपति शाहूमहाराज की जय!”

“आईसाहेब! हें काय आहे?” नगरपथानें राजवाड्याडे मोठ्या डौलानें व आनंदानें चालत येणाऱ्या जनसंमर्दाकडे बोट दाखवून वेड्या शिवाजीनें आपल्या जन्मजात वेडसरपणाला अनुसरून विचारलें, “हा मावळचा तमाशा आहे वाटतें! आणि हा म्हातारा सर्वांच्या पुढें कोण चालला आहे? हा मला वाटतें मुख्य तमासगीर असावा.”

शिवाजीचा हा वेडगळ प्रश्न ऐकून ताराबाईचें मन पुन्हा पाण्यांत टाकलेल्या टेंकळाप्रमाणें विरघळलें. शिवाजी जरी राजाराममहाराजांसारख्या शहाण्या राजपुरुषाच्या पोटीं जबर पूर्वपुण्याईनें जन्माला आला असला, तरी तो जन्मापासून वेडसरच होता. पण ताराबाई ही राजाराममहाराजांची पट्टराणी असल्यानें राजाराममहाराजांच्या पश्चात् ताराबाईच्या भगीरथ प्रयत्नांनीं तो सिंहासनारूढ झाला, आणि वेड्या शिवाजीचा एकदम ‘छत्रपति शिवाजीमहाराज’ बनला! वस्तुतः औरंगजेब बादशहानें छत्रपति संभाजीमहाराजांचा अमानुषपणें वध केल्यानंतर त्यांचा पुत्र शाहू हाच मराठी राज्याचा खराखुरा वारस ठरावयाचा. पण संभाजीमहाराजांच्या वधानंतर थोड्या अवकाशानें त्यांची राणी येसूबाई व शाहू ह्या मायलेकरांच्या कपाळीं बादशाही कैद आल्यामुळें छत्रपतींचे प्रतिनिधि या नात्यानें केवळ कर्तव्य म्हणून राजाराममहाराज मंचकारूढ झाले. त्यांनीं राजसिंहासनाला आपल्या पायांचा विटाळही होऊं दिला नाहीं. राजाराम छत्रपतींना त्यांच्या

ताराबाई व राजसबाई ह्या दोघां राण्यांपासून अनुक्रमें शिवाजी व संभाजी असे दोन पुत्र झाले. पैकी शिवाजी मोठा असून वेडा होता व संभाजी लहान असून शहणा होता. पण शिवाजी वेडा असला तरी वडील राजपुत्र व तोही वडील राणीच्या उदरीं जन्मास आलेला, तसेंच तो स्वतः वेडा असला तरी त्याची जन्मदात्री आई ताराबाई ही वडील राणी होती. शिवाय ती राजसबाईपेशां बुद्धिवान्, महत्वाकाक्षी आणि कर्तव्यगार स्त्री असल्यानें राजाराम छत्रपतींच्या पश्चात् तिनें आपल्या आंगच्या चतुराईनें सर्व सरदार—मानकन्यांना जरबेनें वश करून घेऊन आपल्या वेड्या मुलाचें छत्रपतित्व मान्य करावयास लावलें, व राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे आपल्या हातीं घेऊन पूर्ववत् अष्टप्रधानांच्या साहाय्यानें राज्यकारमार चालविला. हा प्रकार तेव्हांच्या रामचंद्रपंत अमात्य, शंकरजी नारायण सचीव, धनाजी जाधव सेनापति वगैरे कारभारी मंडळीला मनापासून रुचला असें नाहीं. पण एक तर संभाजीमहाराजांचे पुत्र जे राज्याचे खरे वारस शाहू राजे, ते बादशहाच्या कैदेतून मुक्त होण्याचा तेव्हां मुळींच संभव नव्हता, व राजसबाईचा पुत्र हा राजाराममहाराजांचा कनिष्ठ पुत्र असून अगदींच अल्पवयी असल्यामुळे त्यांना मोठ्या राणीच्या मनीषेला मान देणें प्राप्त झालें. अशा चोर्होकडील अडचणींच्या परिस्थितीचा फायदा घेऊन ताराबाईनें आपल्या वेड्या मुलाला एकदांचा राज्याभिषेक करून स्वतःची राजमाता होण्याची हौस फेडून घेतली. ही ताराबाईची हौस सतत सात वर्षे बिनधोकपणें भागली. पण सातव्या वर्षी मराठशाहीचा हाडवैरी व हिंदवीचीं पाळेंमुळें खणून काढण्यासाठीं अहोरात्र तळमळणारा औरंगजेब बादशहा मृत्युवश झाला, व त्याच्या मुलांत बादशहातीविपर्यां यादवी माजली, तेव्हां बादशहातीच्या अशा पडत्या काळीं मराठ्यांच्या मुलखांतून येणाऱ्या परचक्रांच्या वावटळींना आळा कसा घालावा, हा बादशहा होऊं घातलेल्या अजीमशहासमोर मोठा पेंचाचा प्रश्न येऊन पडला. तेव्हां बादशहाचा सुभेदार खुल्फिकारखान यानें अजीमशहाला अशी भेदनीति

शिकविली की, ' आपला सध्यां ढांसळता काळ आहे, व मराठे तर जोरांत आहेत. अशा वेळीं मराठ्यांत आपसांत फूट पडेल व यादवी माजेल असा उपाय करावयाचा, तर शाहूची सुटका करावी हा एकच रामबाण उपाय आहे. शाहूची सुटका झाली, कीं तो मराठ-मुलखीं जाऊन राज्यावर वारसा सांगू लागेल, त्याचें तारावाईशीं वितुष्ट येईल, मराठशाहींत दुफळी माजेल, आणि अशा रीतीनें छत्र-पतींच्या राजघराण्यांत रण माजून राहिलें म्हणजे त्या रणकंदनांत मराठ्यांच्या माना परस्पर मुर्गळल्या जाऊन ते बादशहातीच्या वाटेस जाईनासे होतील. '

झुल्लिकारखानाची ही भेदनीति अजीमशहाला सोळा आणे पटली. त्यानें शाहूला आपल्यापार्शीं बोलावून आणून विचारलें, " तुम्ही मराठशाहीचे खरे वारस, तुम्हांला राजवैभवापासून विन्मुख करावें अशी आमची इच्छा नाही. आम्ही तुमची मोकळीक करून तुम्हांला तुमच्या देशीं जाऊ देण्यास खुपी आहों. पण त्या बाबतच्या आमच्या अटी तुम्हांला मान्य कराव्या लागतील. "

स्वतःच्या वारशाचें राजवैभव आज अन्यायसैं स्वतःला मिळतें आहे, तें नको म्हणण्याचें धाडस शाहूसारखा जातिवंत राजपुरुष कसे करील? तशांत रात्रौ ब्रह्मद्रस्वामोर्नीही त्याच्या स्वप्नात येऊन त्याला साक्षात्कार दिला होता की, ' आल्या संधीचा उपयोग करून सातान्या-ला जा व बाळाजीपंत आणि धनार्जी यांच्या मदतीनें राजवैभव भोग. ' तें सारें आठवून त्यानें हर्षातिरेकानें उत्तर दिलें, " माझें राज्य मला देणें ही न्यायाची गोष्ट बादशहानां वस्तुतः यापूर्वीच करावयाला हवी होती. मरहूम जहांपन्हांनीं ही गोष्ट फारां दिवसांपूर्वी मनींमानसीं धरली होती. ती त्यांच्या हयातींत तडीला गेली नाही, ती आपण तडीला नेल्यास परवरदिगार अल्ला आपलें कल्याण करील. "

झुल्लिकारखान म्हणाला, " तुम्ही सुटकेनंतर आपणास दिल्लीच्या बादशहाचे अकित म्हणवून घ्यावें व राज्य करावें. तुमची आई व तुमचा कबिला आमच्यापार्शींच तूर्त ठेवावा. विरुवाई व कांहीं

मानकरी यांना मात्र समागमें न्यावें. आपल्या राज्यांत जाऊन राज्याचा बंदोबस्त करावा. बखेडे करणाऱ्या अपराध्यांचें पारिपत्य करावें व बादशहात लक्षांत वागवून बादशाही मुलखाला कोणत्याही प्रकारें उपद्रव होऊं देऊं नये. तुम्ही याप्रमाणें निखालसनेकीनें वागतां अशी हुजूरची खातरजमा झाली म्हणजे, आम्ही दिल्लीला गेल्यावर व तेथें हुजूर तक्तनशीन झाल्यावर तुमचीं माणसें तुम्हांकडे पाठवून दिलीं जातील. तुम्हांला सरदेशमुखीचें उत्पन्न सहा सुभ्यांत चालतें त्याची सनद, त्याप्रमाणेंच सदर सुभ्यांची चौथाईची सनद देण्यांत येईल. शिवाय वतनघाट बालाघाटावरील महाल विजापूर, दौलताघादचे पादशाहींतील महाल आणि भीमा व गोदावरी यांच्यामधील निम्मा मुलूख, ह्यांतील बादशाही अंमलामधील ठाणीं किल्लेकोट-सुद्धां तुम्हांला हुजुरांतून इनाम करून देऊं तूर्त 'ह्यांचें राज्य हे बंदोबस्तेंकरून करतील' अशीं पत्रें हुजूरच्या सुभ्यांस देण्यासाठीं तुम्हांपार्शीं देतो. कर्नाटक, गोंडवण, गुजराथ व तंजावरचें राज्य यांचा अंमल तुमच्याकडे चालत आहे तो तुम्हीं तसाच चालवावा, व नेहमीं हुजुरांचे हुकूमतींत वागून प्रसंग पडेल तेव्हां आपल्या फौजे-निशीं हुजुरातीला हातभार लावावा. हें तुम्हांला मान्य आहे ?”

“होय. मला हें सारें मान्य आहे.” दगडाखालीं सांपडलेला आपला हात न मोडतां मोकळा करून घेण्याच्या दूरदर्शीं इराद्यानें शाहू उत्तरला.

लगेच अजीमशहा व झुलपिकारखान यांनीं शाहूकडून तसा करार-नामा करून घेऊन हत्ती, घोडे व दोनशें रांगडे स्वार इत्यादि सर-जाम देऊन त्याची मोकळीक केली. ही पडत्या फळाची आशा घेऊन शाहू आपणाबरोबर फक्त विरूबाई ही अविधिमान्य प्रिय पत्नी, व मोरोपंत सबनीस, कृष्णाजी नाईक जोशी, गदाधरभट्ट आणि शिवाजी-महाराजांच्या वेळेपासून प्रत्येक छत्रपतींची हनुमानाप्रमाणें अनन्य-भावानें सेवा करून म्हातारा झालेला व ज्यानें शाहूला जन्मापासून कटिखांद्यावर खेळवून लहानाचा मोठा केला होता तो जोत्याजी

केसरकर, एवढ्या निवडक मंडळीसह आपल्या मंडळीचा, तसेंच खऱ्या मातेचा—येसूबाईचा आणि मातृवत् मानलेल्या बेगमेचा निरोप घेऊन दक्षिणेत यावयाला निघाला. वाटेत जोधपूर, जयपूर, उदेपूर वगैरे बादशाही सुभ्यांच्या जागी मेजवान्या घेत व फौजफांटा गोळा करीत उज्जनी महेश्वराहून विंध्याद्रि व सातपुडा ह्या पर्वतांतून बऱ्हाण-पूरच्या वाटेने मराठशाहीचा हा वारसदार धनी मराठमुलखांत येऊ लागला. नेव्हां येतां येतां परसोजी भोंसले, पिंगळे, पेशव्यांचा सरदार चिमणाजी दामोदर वगैरे मराठशाहीच्या अंमलाखालील कर्ते पुरुष आपल्या सहस्रावधि सैन्यानिशी राजनिष्ठापूर्वक ह्या आपल्या धन्याला सामील झाले व त्यांनी त्याच्याशी राजनिष्ठेने वागून मराठशाहीची घडी पुन्हा पूर्ववत् बसविण्याच्या कार्मी झटण्याबद्दल त्याच्या चरणांना स्पर्श करून शपथा घेतल्या. संभाजीमहाराजांच्या पश्चात् मराठशाहीचा खरा धनी शाहू हाच आहे, याविषयी कोणासही शंका नव्हती. तो धनी बादशाही गुलामगिरींतून मुक्त होऊन पुन्हा आपल्या मायदेशी राजशासन करण्यासाठी आला असे पाहून मराठमुलखींच्या रयतेला अत्यंत आनंद झाला. असंख्य तरुण मराठे लढवय्ये भराभर शाहूशी राजनिष्ठ राहण्याच्या आणाभाका करून त्याच्या सैन्यांत नोकऱ्या पत्करून राहू लागले. अशा रीतीने राजवैभवाला शोभेसा सारा सरंजाम अल्प श्रमांनी साजरा झाल्यावर 'शाहू'चे 'शाहू-छत्रपति' बनले. आतां त्यांना धर्मविधिपूर्वक राज्याभिषेक व्हावयाचा काय तो बाकी राहिला होता. तो विधि सातान्याला गेल्यावर करावयाचा, तोंवर राज्यकारभाराची घडी हळूहळू बसवावयाची, ह्या इराद्याने शाहूमहाराजांनी मोरोपंत सन्ननीस यांना आपल्या अफाट सैन्याचा सेनापति नेमले. जोत्याजी केसरकराला सरदेशमुखीची मुतालिकी दिली व परसोजी भोंसले याला 'सेनासाहेब सुभा' हा किताब देऊन त्याचा गौरव केला. त्या किताबाबरोबरच त्याला बऱ्हाड व गोंडवण ह्या प्रांतांची जहागिरी करून दिली. चिमणाजी दामोदर याला 'पंडितराव' हा किताब देऊन त्यालाही भरीव नेमणूक करून

दिली. पुढें मार्गांत हैवतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे, सयाजी भोंसले वगैरे बलाढ्य मगठे सरदारशी राजनिष्ठापूर्वक शाहूमहाराजांना येऊन मिळाले. त्यांत निंबाळकर यांना 'सरलष्कर' हा कित'ब देऊन व भोंसल्यांचे कारभारी रामचंद्र महादेव यांना खासनिशी आणि पोतनिशी देऊन, असे राजनिष्ठेनें प्रेरित होऊन जे जे लोक शाहूमहाराजांच्या राज्यछत्राखाली आपखुषीनें जमा झाले, त्यांचा त्यांच्या इतमामाप्रमाणें मानसन्मान करून शाहूमहाराजांनीं त्यांना संतुष्ट केलें, व ह्या आपल्या वाढत्या राजवैभवासह गोदावरी नदीच्या पैलतीराला येऊन तेथें तळ ठोकला.

आतां पुढें काय करावयाचें याविषयीं शाहूमहाराजांनीं आपल्या सरदार-मानकांच्यांचीं मतें घेतलीं. तेव्हां असेंच मकाण दर मकाण करीत राजधानीचें सातारा शहर गांटावयाचें असा सर्वांचा अभिप्राय पडला. शाहूमहाराजांचें मत असें कीं, आपली महद्भाग्येंकरून सुटका झाली, हें प हून आपल्या कोटमाप रयतेला जसा आनंद झाला, तसाच आपली चुलती ताराबाई हिलाही आनंद होईल, व आपली माता आपल्या बादशहाच्या बंदींत आहे, तिच्याऐवजीं ही काकीच आपली माता शोभून आपलें मंगल करण्यासाठीं झटेल. पण खरी वस्तुस्थिति इतर मराठे सरदारांना माहीत असल्यानें त्यांनीं एकमतानें, तिकडे तर ताराबाईचा अपमान करावयाचा नाहीं व इकडे शाहूमहाराजांनाही प्रेमाच्या फोलकट-पसाऱ्यांत गुरफटून ठेवावयाचें नाहीं, असा दुहेरी डाव साधण्याच्या इराद्यानें शाहूमहाराजांना सांगितलें, "महाराज ! मराठशाहीचे खरे वारस आपण; आपण असे सरळ दिग्विजय संपादीत साताऱ्याला जाऊन पोंचलां, कीं आपल्या पायधुळीनें पावन होण्यासाठीं थोरल्या आबासाहेबांचें सिंहासन आपली वाट पाहत बसलेलें आहे. ज्या वस्तूवर आपला खराखुरा हक्क आहे, त्या वस्तूच्या प्राप्तीसाठीं आपण कोणाची कां म्हणून मिनतवारी करावी ? "

यावर शाहूमहाराज म्हणाले, "तें खरें. पण राजारामाच्या मृत्यू-

पासून आज सात वर्षे आमच्या काकीसाहेबांनी मोठ्या शर्तीने मराठ्यांची गादी अभंग राखली आहे. त्या आम्हांला मातृवत् वंदनीय आहेत. आम्ही राजधानीत प्रवेश करतांना त्यांनी आपुलकीने आमच्यावरून दृष्टीची मीठमोहरी ओवाळून टाकली तर त्यांतच आमचें कोटकल्याण आहे.” लगेच शाहूमहाराजांनी जोत्याजीला हांक मारून स्वामींच्या साक्षात्काराचा वृत्तांत निवेदन करून सांगितलें, “जोत्याजी ! तूं आमचें पत्र घेऊन साताऱ्यास जा व काकीसाहेबांना समक्ष भेटून आम्ही येत असल्याची खबर त्यांना दे. ”

शाहूमहाराजांची ही आज्ञा ऐकून जोत्याजीला परमानंद वाटला. शाहूमहाराजांच्या सभोवारच्या सर्वच लोकांना व मराठमुलर्षींच्या कोटमाप रयतेला शाहूमहाराजांची सुटका झाल्याचें ऐकून अत्यानंद झाला होता हें जरी खरें, तरी एकट्या जोत्याजीचा आनंद त्या कोटमाप लोकांच्या आनंदाहून कांहीं और होता. शिवाजीमहाराजांच्या गौरवसंपन्न अमदानीत ह्याच जोत्याजीने संभाजीमहाराजांना आंगाखांद्यावर खेळवून लहानाचे मोठे केले. संभाजीमहाराज पुढें कलुषाकबजीसारख्या नादान् व नीच कनोज्याच्या कच्छपी लागून व्यसनाधीन बन्नू लागले तेव्हां याच जोत्याजीने त्यांना वेळोवेळीं शुद्धी वर आणण्याची शिकस्त केली. राजे चळले व तुळशीसारख्या रखेल्यांशीं रंगेली करण्यांत रंगून राजकाजाचा बेरंग करूं लागले. त्या दुःखानें येसूबाईराणीसाहेबांनी क्षणोक्षणीं ढसढसां रडावें व ह्याच जोत्याजीने त्यांचीं आंसवें पुसून त्यांना जिव्हाळ्याचा आसरा द्यावा. वेळीं-वखतीं राजांनीं कलुषासारख्या कुटिलबुद्धि सांगात्याच्या खोडसाळ सांगीवर विश्वासून जोत्याजीचें मन जायबंदी करावें. पण जोत्याजीने तो जाच जोडल्या हातांनीं व स्वामिभक्तीच्या जाणिवेनें सहन करावा. अशा मराठशाहीच्या कठीण अवदशेंतच शाहूमहाराजांचा जन्म झाला, व ज्या मांडीवर बाप खेळला, त्याच मांडीवर बेटा खेळला. संभाजीराजांच्या वधानंतर बादशहाच्या बंदिशाळेंत येसूबाई व शाहू यांचें जिव्हाळ्यानें जतन करण्याचें स्वामिभक्तीचें थोर भाग्य जोत्याजी-

लाच लाभलें होतें. येसूवाई व शाहू यांच्या कपाळीं बादशहाची सक्तीची कैद आली, तेव्हां जोत्याजीनें त्यांच्या सहवासांत राहून त्यांची सेवा करण्यासाठीं खुषीची कैद पत्करून आपल्या स्वामिसेवेची परिसीमा केली होती. त्या वेळीं त्या म्हातान्यानें रायगडच्या रानो-माळीं जीं आंसवें गाळलीं, त्या आंसवांचे ओषळ त्यांच्या गालांवर उमटलेले जणुं अजून आटून कोरडे झाले नव्हते. छत्रपतींच्या विपदा-वस्थेंत गाळलेलीं तीं आंसवें आपण पुन्हा छत्रपतींना पूर्ववत् संपन्ना-वस्थेला पोचलेले पाहूं तेव्हांच पुसूं असा मनोमन पण करूनच कीं काय, जोत्याजी ज्या मंगल दिवसाच्या मणिमौक्तिकाचा शोध लावण्यासाठीं आज अठरा वर्षे अठरा विश्वे अपंगतेंत काळसमुद्रा-च्या डोहांत पाणबुड्याप्रमाणें बुड्या मारीत जगला होता, तें मौक्तिक अखेर आज त्यांच्या हातीं लागलें. तें घेऊन विजयी मुद्रेनें छत्र-पतींच्या राजधानींत जावयाचें व उगवत्या छत्रपतींच्या आगमनाची शुभवार्ता मराठशाहीच्या गादीला पावती करून मावळत्या छत्रपतींच्या भयंकर मरणामुळें मळूल झालेल्या महाराष्ट्रसुंदरीच्या गालांवर मांगल्याचा नवा तजेला उठवावयाचा. ही कामगिरी शाहूमहाराजांनीं आपणालाच सांगितली, हीच आपल्या आजवरच्या अठरा वर्षींच्या एकनिष्ठ तपश्चर्येची फलश्रुति आपल्या पदरीं पडली, असेंच जोत्याजी-ला वाटलें. त्या आनंदातिशयाच्या भरांत त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रु गळूं लागून वृद्धापकाळामुळें सुरकुतलेल्या त्यांच्या गालांवर आंसवांचा पावसाळा सुरू झाला, व कंठीं गहिवर दाटून आला.

“सरकार! आपली आज्ञा मला शिरसाबंध आहे.” असें म्हणून जोत्याजीनें शाहूमहाराजांना सप्रेम वंदन केलें व त्यांनीं स्वदस्तुरनें लिहिलेली कुशलपत्रिका घेऊन त्याच घडीला सातान्याचा रस्ता धरला.

प्रकरण आठवें शुभशकुन कीं अपशकुन ?

तोच हा म्हातारा ! ज्याच्या तोंडून शाहूमहाराजांच्या नांवाचा जयजयकार ऐकून ताराबाईंच्या कपाळाला आंठ्या पडल्या व वेड्या छत्रपति शिवाजीराजांना जो मुख्य तमासगीर वाटला, तोच हा म्हातारा जोत्याजी होता. जोत्याजी जो घडीभराचीही उंसंत न घेतां वान्याच्या वेगानें सातान्याच्या राजधानींत आला, तो ज्याला त्याला छत्रपति शाहूमहाराजांची बादशहाच्या कैदेतून सुटका झाल्याचें मोठ-मोठ्यानें ललकारून सांगूं लागला. त्याला पहिल्यानें कोणी नागरिक ओळखूं शकले नाहींत. कारण एक तर आज अठरा वर्षे तो मराठ-शाहीपासून दूर बादशाहींत राहत होता व दुसरें, राजामरामहाराजांच्या कारकीर्दींत मराठशाहीच्या छत्रपतींची रायगडची राजधानी बदलून सातान्याला आली होती. संभाजीमहाराजांच्या वधकालीं तारुण्याच्या ऐन उमेदींत असलेले अनेक मराठे गडी आज काठी टेंकीत टेंकीत चालूं लागले होते. तेव्हां वयोवृद्ध शोभणारे अनेक लोंक आज देवाच्या दरबारीं निघून गेले होते. आणि तेव्हां गर्भावस्थेंत असणारीं किंवा रांगतीं पांगळीं अर्भकें आज अठरावीस वर्षांचे उमदे शिपाई-गडी बनून वीर मराठेशीं चमकूं लागलीं होतीं. पण जोत्याजीनें लोकांकडून ओळखला जाण्याची वाट न पाहतांच आपल्याच तोंडानें आपली ओळख सर्वांना करून दिली व शाहूमहाराजांच्या सुटकेच्या वार्तेनें सान्या राजधानीभर दुमदुम करून सोडली, तेव्हां ज्याला त्याला ह्या जोत्याजीबाबाची ओळख पटली व ते शाहूमहाराजांच्या सुटके-ची शुभवार्ता राजवाड्यावर पोंचविण्यासाठीं हर्षातिरेकानें नाचत-बागडत त्याच्या मागोमाग चालूं लागले,

हां हां म्हणतां ती प्रचंड लोकगंगा राजप्रासादाच्या पायऱ्यांमार्शी येऊन थडकली. आतां आपण राणीसाहेबांना भेटतो केव्हां, शाहू-महाराजांची कुशलपत्रिका त्यांच्या हातीं देऊन महाराजांच्या सुटकेची शुभवार्ता त्यांच्या कानांवर घालतो केव्हां, व राणीसाहेब आपणाला शाबासकी देऊन आपल्या तोंडांत साखर घालतात केव्हां, अशा आनंदाच्या लाटा जोत्याजीच्या अंतःकरणांत उचंबळूं लागल्या. त्यांनै राजवाड्याच्या देवडींत पाऊल टाकण्यापूर्वी एकवार छत्रपतींच्या त्या इतिहासरम्य राजमंदिराला लवून अनन्यभावानें मुजरा केला व पायरीवर मस्तक टेकून मेघगर्जनेप्रमाणें जयजयकार केला, “छत्रपति शाहूमहाराज की जय !”

ह्या प्रत्येक जयध्वनीबरोबर राजवाड्याच्या गर्चींत उभी असलेल्या ताराबाईंच्या मस्तकावर जणुं काय घणाचे घाव पडूं लागले. तेवढ्यांत हा कसला तमाशा आला आहे म्हणून तिकडे कुतूहलपूर्वक टक लावून पाहत उभा असलेल्या अचरट शिवाजीकडे पाहून तर तिला जास्तच खेद झाला.

तिकडे खासदरबाराच्या दिवाणखान्यांत सेनापति धनाजी जाधव, प्रतिनिधि परशराम त्रिंबक, सचीव शंक्राजी नारायण, सेनापतीचा मुलगा चंद्रसेन जाधव, अंबाजीपंत पुरंदरे, त्यांचा पूर्वीचा आश्रित व आतां सेनापतीचा कर्तबगार मुतालिक बाळाजी विश्वनाथ, बाळाजी पंतांचे ऋणानुबंधी स्नेही हरिपंत, रामाजीपंत व बाळाजीपंत भानू वगैरे मंडळी जमा झाली होती. कान्होजी आंग्र्यांचाही आज राजधानींत मुक्काम असून त्यांनीं मराठशाहीशीं सलोख्याने वागावें अशा प्रकारची वाटाघाट सर्वांच्या विचारें करण्यासाठीं त्यांनाही आज दरबारांत येण्याचें निमंत्रण देण्यांत आलें होतें. सर्व मंडळी जमली पण कान्होजी आंग्रे अजून आले नाहींत, म्हणून ताराबाईंनै आपल्या विश्वासांतील चंद्रसेन जाधव यांच्या हातीं आंग्र्यांना फेर-बोलावणें पाठविलें होतें. आतां आंग्रे आल्यावर खासगी दरबारांत मराठशाहीच्या राजकारणाची वाटाघाट व्हावयाची होती.

तोंच चंद्रसेन ताराबाईपार्शी आला व मुजरा करून म्हणाला,
“आईसाहेब ! आंग्रे येऊन दरबारात दाखल झाले.”

“होय का ? ठीक आहे.” ताराबाई चंद्रसेनाकडे वळून म्हणाली,
“पण चंद्रसेन ! आज लोकांनीं हें काय मांडलें आहे ?”

“आईसाहेब ! तें कोणीं काय सांगावें ? पण तो म्हातारा आज
नगरांत आल्यापासून त्यानें ही पुंडाई चालविली आहे.”

“तो म्हातारा कोण ?”

“आपलें नांव जोत्याजी केसरकर असें तो सांगतो.”

जोत्याजी केसरकर हें नांव ऐकतांच ताराबाईला भूतकाळचा सारा
इतिहास एकदम आठवला. तिला जोत्याजीची नावनिशीवार ओळख
तेव्हांच पटली. पण ती बाहेर न दर्शवितां तिनें चंद्रसेनाला आज्ञा
केली, “जा. त्या म्हाताऱ्याला आमच्यासमोर दरबारांत घेऊन ये.”

चंद्रसेन ताराबाईच्या आज्ञेप्रमाणें जोत्याजीला आणण्यासाठीं
निघाला व ताराबाई आपल्या शिवाजीला—छत्रपति ह्या नामधारी
पदवीनें ओळखल्या जाणाऱ्या हाडामांसाच्या सजीव बाहुल्याला—बरो-
बर घेऊन दरबारांत निघून गेली. तीं मायलेंक दोघें दरबारांत जाऊन
पोचतांच सर्व सरदार-मानकऱ्यांनीं उठून उभे राहून त्यांना त्रिवार मुजरा
केला, व राजमाता आणि छत्रपति उच्चासनावर विराजमान होतांच
राजमातेच्या आज्ञेनुसार सर्वजण पुन्हा खालीं बसले. एवढ्यांत जोत्याजी
थेट दरबारांत येऊन पोहोंचला. चंद्रसेनही त्याच्या मागोमाग हात
चोळीत दरबारांत येऊन उभा राहिला. जोत्याजीनें उच्चासनारूढ
छत्रपति व राजमाता ताराबाई यांना अदबीनें त्रिवार मुजरा करून
भरदरबारांत पुन्हा एकवार जयजयकार केला, “छत्रपति शाहूमहाराज
की जय !”

जोत्याजीला पाहतांच व त्याच्या तोंडचा जयजयकार ऐकतांच
दरबारांत जोत्याजीनें धिटार्हेनें पुढें होऊन शाहूमहाराजांनीं स्वहस्तानें
लिहिलेली कुशलपत्रिका तिच्या हातीं दिली व हात जोडून सांगितलें,
“आईसाहेब ! शाहूमहाराजांनीं आपणाला हें पत्र दिलें आहे.”

प्रकरण नववें पारडें फिरलें !

ताराबाईनें तें पत्र घेऊन परशुरामपंत प्रतिनिधींच्या हातीं दिलें व सांगितलें, “प्रतिनिधि ! हें पत्र वाचा पाहूं !”
प्रतिनिधींनीं पत्र वाचलें:—

“श्री० ताराबाई आईसाहेबांचे सेवेशीं. अपत्यसमान शाहूचा दोन्ही कर जोडून शिरसाष्टांग दंडवत उपरी. आमची आपणा सर्वांच्या आशीर्वादैकरून व श्रीभवानीमातेच्या कृपेकरून बादशाही कैदखान्यांतून मुक्तता झाली असोन आम्ही अमच्या मायदेशीं आपल्या चरणांपाशीं यावयाला निघालों आहों. लौकरच तेथें प्रविष्ट होतो. ही गोष्ट सकलांना विदित व्हावी. अधिकोत्तर समक्ष भेटी अंतीं.

आपला बालक
शाहू”

प्रतिनिधींनीं पत्र वाचलें, तें ऐकून दरबारच्या गांभीर्यांत जास्तच भर पडली. ताराबाईचा चेहरा पूर्वापेक्षांही जास्त काळवंडला व डोळे रागानें लाल झाले. जोत्याजी हा सारा प्रकार पाहत स्तब्धपणें समोर उभा होता. प्रथमच आपणाला कोणी बैसदेखील म्हटलें नाहीं, ही चुकभूल शाहूमहाराजांच्या सुटकेपुळें सर्वांना होणाऱ्या आनंदातिरेकापार्थी झाली असेल असें मानून जोत्याजीनें प्रथम आरस्था मनाला अपमानाची जाणीव जरादेखील होऊं दिली नाहीं. आतां पत्र वाचून होतांच ताराबाई जेव्हां नगरभर हत्तीवरून साखर बांदून आनंदी-आनंद करण्याचा बेत करील, तेव्हां खास तिच्या हातून साखरेची

पहिली चिमटी आपल्या तोंडीं पडणार व मग आपण गोड तोंडानें शाहूमहाराजांच्या नांवाचा जयजयकार करीत सर्व राजधानीभर साखर वांटावयाला जाणार! अशा काल्पनिक सुखाचे मनोरे रचतां रचतां जोत्याजी ह्या शुभवार्तेचा गोड ठसा ताराबाई आणि इतर दरबारी लोक यांच्या चेहऱ्यावर कसा काय उमटतो तो पाहण्यासाठी चातका-प्रमाणें वाट पाहत स्मितहास्य करीत जोडल्या हातांनी उभा होता. त्याला आलाक्षण एकामागून एक अधिकाधिक विपरीत भासूं लागला. तेवढ्यांत ताराबाई त्याच्याकडे वळून तिरस्कारानें उद्गारली, “ठीक आहे. पत्र पोंचलें. तुला आतां जाण्याला परवानगी आहे.”

विचारा स्वामिभक्त जोत्याजी साखर तोंडांत केव्हां पडते याची इतका वेळ वाट पाहत उभा होता; तो अखेर ताराबाईंच्या विखारलेल्या वाणीचें विष प्राशन करून खिन्न मनानें बाहेर जावयाला निघाला. एका क्षणांत त्याचे विचार साफ बदलले. इतका वेळ त्याच्या ठायीं ताराबाईंविषयीं पूज्यबुद्धि वसत होती, ती एका क्षणांत लयाला जाऊन ‘ही लांसवट शाहूमहाराजांच्या राज्यारोहणाला हटकून अपशकुन करणार’ अशी त्याची खात्री होऊन चुकली व ही आपत्ति आतां कशी टळणार याचा विचार करीत तो दरवाजाबाहेर जातो न जातो तोंच ताराबाईंनै; धनाजीला हांक मारून आज्ञा केली, “सेनापति! हा म्हातारा जर असा एकटाच गेला व राजधानींत वस्ती करून राहिला, तर असाच शाहूच्या नांवाचे देव्हारे माजवीत राहिल. यांत आमच्या राज्याला जबर धोका आहे. यासाठीं हा असाच याच पावलीं वेशीबाहेर कडेकोट बंदोबस्तानें पावता केला जाईल अशी कांहीं तजवीज करा.”

धनाजीनै लगेच बाळाजीपंतांना हांक मारून आज्ञा केली, “बाळाजीपंत, जोत्याजीला आईसाहेबांच्या आज्ञेनुसारें बंदोबस्तानें नगराच्या वेशीबाहेर पावता करून या.”

धनाजीच्या आज्ञेप्रमाणें बाळाजीपंत जोत्याजीच्या पाठोपाठ त्याला वेशीपार करण्यासाठीं निघून गेले.

जोत्याजी एवढ्या आनंदानें शुभवार्ता घेऊन आला, त्याला वेशी-पार करण्याचा वेडेपणाचा हुकूम ताराबाईंच्या तोंडून सुटलेला ऐकतांच तर बाळाजीपंतांच्या हृदयाची लाही लाही होत होती. त्यांच्या मनांतून जोत्याजीला भेटून सर्व वृत्तांत ऐकावयाचा होता. पण भरदरबारांतून उठून कसें जावें ही चिंता त्यांना होती, ती परमेश्वरी कृपेनें आपोआप दूर झाली.

जोत्याजीची मुस्कटदाबी करण्याचें काम आतां बेमालूम पार पडणार, असा भरंवसा बाळगून ताराबाई, शाहूमहाराजांकडून आलेले पत्र प्रतिनिधींनीं वाचून समोर ठेविलें होतें तिकडे बोट दाखवून दरबारांतील सर्व सरदारमानकऱ्यांना उद्देशून म्हणाली, “ह्या पत्रावरून तिकडे बादशहान्या गोटांत मराठशाही नामशेष करण्याची कसकशी कारस्थाने चालली आहेत, याची तुम्हां सर्वांना योग्य कल्पना झालीच असेल. मराठशाहीवर गंडांतर आणावयाचें, म्हणून बादशाही सरकारकडून हा कोणी तोतया शाहू गुप्त हेर इकडे पाठविण्यांत आला आहे! यावर तुम्हां सर्वांचें काय मत आहे?”

धनाजी म्हणाला, “आईसाहेब! मला वाटतें, आपण म्हणतां तसा हा बादशाही सरकारचा डाव असला तरी तोतया शाहू निर्माण करून इकडे पाठविण्याइतक्या लांबच्या पल्ल्याचा तो डाव खास नसेल. तसें असतें, तर आपण अलीकडे रोज रोज नवे नवे मराठे सुभेदार व सरदार शाहूमहाराजांना सामील होत असल्याचें ऐकतो, तसें झालें नसतें. हैबतराव निंबाळकर, परसोजी भोंसले, मोरोपंत सवनीस, नेमाजी शिंदे वगैरे मराठशाहींत मुरलेले लोक शाहूमहाराजांना छत्रपति मानून त्यांच्या पायांच्या छायेखाली सेवा करूं लागल्याच्या बातम्या जे आपले गुप्त हेर रोजच्या रोज आणतात ते हे सारे लोक तोतया शाहूला शरण जाण्याइतके दुधखुळे किंवा दगलबाज खास नाहींत.”

धनाजीच्या बोलण्याचा कल काहींसा शाहूमहाराजांकडे झुकत आहे असें पाहून ताराबाई मोठ्या चतुराईनें अशा आणीबाणीच्या

वेळीं जुळते ध्यावयाचे ठरवून म्हणाली, “ बरे; सेनापति! तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे हा शाहू तोतया नसून खरा आहे असें मानिले, तरी ह्या गादीवर त्याचा हक्क मुळींच पोचत नाही. थोरल्या आबासाहेबांनीं इतक्या महत्प्रयासांनीं मराठशाहीच्या स्वराज्याची स्थापना केली, व त्यांच्या हयातीतच संभाजीराजे सूर्योपोटीं शनैश्चरसे दुर्लौकिकानें गाजू लागले. थोरल्या आबासाहेबांच्या अवसानानंतर संभाजीमहाराजांनीं दंडेलीच्या जोरावर राज्य बळकावले. त्यांनीं अपत्यधर्म सोडून सासूबाईना भिंतीत चिणून ठार मारले, आमच्या कपाळीं वनवास आणला, व पावलोपावलीं राजनीतीचे मुडदे पाडून रांडापोरां-छाकट्यांच्या नादानें महाराष्ट्रभर बेबंदशाही गाजवतां गाजवतां अखेर आपले व आपल्याबरोबर महाराष्ट्राचेंही समूळ वाटोळें करून सोडले. त्याच कुळबुडव्या संभाजीराजांचा हा शाहू मुलगा! ह्या प्रसंगांतून महाराष्ट्राला तारण्यासाठीं राजाराममहाराजांना कसकसा वनवास काढावा लागला, व तुम्हां सर्वांच्या साहाय्येन महाराष्ट्राची विस्कटलेली घडी पुन्हा पूर्ववत् बसविण्यासाठीं त्यांनीं किती यातायाती भोगल्या हे महेश्वरच आहे. अर्थात् महाराष्ट्राच्या राजसिंहासनावर खरा वारसा राजाराममहाराज व त्यांचे वंशज यांचाच आहे. असें असतां शाहू जर आज आला व ह्या आयत्या पिठावर रेघोट्या ओहू लागला, तर त्याला ह्या राज्यांत थारा दिल्यानें तुम्ही राजाराममहाराजांच्या वंशजांशीं बेइमानी केल्याच्या घोर पापाचे धनी व्हाल. सांगा! हे थोर पाप तुम्हांला जोडावयाचें आहे, कीं आजच्या छत्रपतींशीं राजनिष्ठ राहून खाल्ल्या निमकाची नेकी राखावयाची आहे? ”

ताराबाईच्या ह्या आवेशवाणीवर उत्तरपक्ष करण्याची तेथें जमलेल्या सरदार-मानकऱ्यांपैकीं कोणाचीही छाती नव्हती. कारण एकतर ताराबाईचा हे सारे डाव रचण्यांत आपल्या वंशाकडे वंशपरंपरेनें गादी राखण्याचा मानस आहे हे सर्वांना माहित होतेंच. शिवाय तिनें आपल्या चतुराईनें कारभारीमंडळींच्या मनांत शाहू जन्मापासून बादशहाच्या अनानखान्यांत वाढल्यामुळे मनानें निव्वळ मुसलमान बनला

आहे, असें विष वेळोवेळीं पेरण्याची खबरदारी घेतली होती. शाहू महाराजांवर औरंगजेब बादशहाच्या मुलीचें—मुत्पिकार बेगमचें—बेसुमार प्रेम होतें व तिनें त्यांचें पुत्रवत् पालन केलें होतें, वगैरे गोष्टी-देखील तेव्हां जगजाहीर असल्यानें ताराबाईनें आपल्या स्वार्थसाधनासाठीं विपर्यासानें त्यांचा फायदा करून घेतला होता.

तशांत सर्व सरदार मानकन्यांच्या आंगीं नेकी असल्यानें व मराठशाहीच्या हितासाठीं जिवावर उदार होऊन काय वाटेल तें करावयाचें इतकी कडवी स्वदेशनिष्ठा त्यांच्या ठायीं वसत असल्याचें धूर्त ताराबाई अगोदरपासून ओळखून असल्यामुळे शाहूमहाराजांविषयीं सर्वांच्या मनांत विष कालवून त्यांचें मन कलुषित करण्यासाठीं तिनें शाहूला बादशहाचा गुप्त दूत ठरविलें. हें स्वाभिमानी व अतुलपराक्रमी मराठ्यांचें वर्म तिनें बरोबर ओळखलें खरें ! तिची ही शंका घनाजी जाधवांशिवाय इतरांना बहुतांशीं खरी वाटली. घनाजीदेखील पूर्वी-पूर्वी ताराबाईवर अंधविश्वास ठेवून हरएक बाबतींत तिचीच रीऽऽ ओढीत असे. पण अलीकडे तो एकांगी आंधळ्या राजनिष्ठेच्या चक्रांतून हल्लुहळू बाहेर पडत होता.

आपण शाहूमहाराजांचा पाडाव करण्याचें कापट्यबूर्ण कोडें भर दरबारांत सर्व सरदार-मानकन्यांना घातलें; पण दिलसफाईच्या खुल्या बोलानीं तें कोडें सोडविण्याला कोणीही पुढाकार घेईना असें पाहून ताराबाई पुन्हा सर्व सरदार दरखदारांना उद्देशून म्हणाली, “सेनापति ! प्रतिनिधि ! सचीव ! तुमच्यापैकीं कोणीच आमच्या विचाराला खुल्या दिलाचा दुजोरा देत नाही याचा अर्थ काय !” लगेच ताराबाई कान्होजी आंग्यांकडे वळून म्हणाली, “कान्होजीराव ! तुम्हीदेखील असे स्वस्थ कां बसलां ? आम्हीं तुम्हांला आज आंवतून एथवर आणलें, तें असे मुखदुर्बळासारखे स्वस्थ बसण्यासाठीं नाही. मराठशाहीची सलामत आतां तुम्हां सर्वांच्या स्वामिनिष्ठेवर अवलंबून आहे. बोला, कान्होजीराव ! बोला. तुम्ही मराठशाहीच्या ढांसळत्या डोल्हान्याला धिमेपणानें खांदा देऊन राजारामछत्रपतींच्या वंशजांशीं

नेकी राखणार, कीं त्या उच्चत्या शाहूच्या तोतयेगिरीला भाळून महाराष्ट्र-सुंदरीला बादशाही सत्तेची बटीक बनवून सोडणार? बोला!”

“आईसाहेब! आम्हांला आपल्याशीं व आपल्या वंशजांशीं इमान राखावयाचें. जी गोष्ट आपणांला मान्य नाही, ती आम्हांलाही मान्य नाही.” कान्होजी आंग्रे उद्गारले. आंग्र्यांच्या ह्या उत्तरांत सामान्यतः वरवर दिसणाऱ्या रूढार्थापलीकडचा गूढार्थ स्वच्छून भरलेला होता. पण तो ताराबाई किंवा तेथें जमलेले इतर सरदार-दरखदार यांच्या निदर्शनाला मात्र आला नाही. ताराबाईनें त्यांना आपले अंकित मानून त्यांच्या त्या अरेरावीला सामोपचारानें आळा घालण्यासाठीं त्यांना उभयपक्षां सलोखा करण्याच्या मिषानें पाचारण केलें, व त्यांनीं त्याला मान दिला; याचें कारण त्यांना छत्रपतींच्या गादीचा एवढा मोठा वचक वाटत होता व सलोख्याची आवश्यकता वाटत होती असें मुळींच नव्हे. आतां छत्रपतींचा अंमल म्हणजे जराऽवस्थेनें ष्याचे सर्व दांत गळून पडले आहेत व जो परावलंबी झाला आहे, अशा लुप्तवीर्य मृगराजाची गडगंज गुहा आहे. ह्या गुहेत शिरून आतां कोणाही मर्दानें मनमुराद मनगटमस्ती करून आपली मानमरातबांची व राजवैभवाची मनीषा तृप्त करून घ्यावी, एवढाच सातान्याच्या गादीचा अर्थ घेऊन कान्होजी आंग्रे चालले होते. असें असतांही त्यांनीं ताराबाईचें सलोख्याचें बोलणें सहजगत्या मान्य केलें. याचें कारण, छत्रपति हा कसा झाला तरी परंपरेचा वनराज होता, व त्या वनराजाच्या आंगीं परक्या प्रतिस्पर्ध्याचें पारिपत्य करण्याचें पाणी उरलें नसलें तरी त्याच्या राज्यांतील इतर मर्द मराठे त्याचें स्वामित्व कबूल करून परचक्राला वेशीवरून परतून लावण्याच्या कामीं सर्वथैव समर्थ असे होते. इतक्या साऱ्या मर्द मराठ्यांशीं दावेदारी साधून उघड उघड राज्याचा सवता सुभा स्थापन करावयाच्या कामीं पदरीं पडणारे अपार कष्ट वांचविण्यासाठीं आंग्रे आज ताराबाईच्या होला हो देऊन मोकळे झाले. त्यांनादेखील ताराबाई-प्रमाणेंच शाहूमहाराजांचे पाय मराठ्यांच्या गादीवर रुजावयाला

नको होते. कारण ताराबाईसारख्या स्त्रीराज्यकर्त्रीसमोर आपला शिर-जोरपणा जितका चालेल, तितका शाहूमहाराजांसारख्या मर्दानी धन्या-समोर चालावयाचा नाही याची त्यांना पक्की जाणीव होती.

“आणि प्रतिनिधि ! इतर मंडळींचें या बाबतीत काय मत आहे ?” ताराबाईनें परशुरामपंतांना विचारलें.

“आईसाहेब ! इतर मंडळींचें मत आपल्या विचाराबाहेर थोडेंच असणार ! येथें जमलेल्या सरदार-मानकन्यांपैकीं कौणी देखील आपल्या पायांपाशीं फसवेगिरीचें पाप करणार नाहीं.” परशुरामपंत म्हणाले.

“पण सेनापति कांहींच कां बोलत नाहींत ?” ताराबाई धनाजी-कडे वळून म्हणाली, “सेनापति ! तुम्हांला हा सर्व मंडळींचा विचार मानवत नाहीं काय ? आपले शिवाजीराजे गादीवर बसले तेव्हां त्यांच्या पायांना स्पर्श करून तुमच्यासह सर्वांनीं तहाहयात राजनिष्ठेची शपथ घेतली, त्या शपथेचा तुम्हांला इतक्यांत विसर पडला काय ?”

धनाजी धीरगंभीर स्वरांनें उत्तरला, “आईसाहेब ! मला त्या शपथेचा विसर पडला नाहीं. पण—”

“पण काय ?” ताराबाईनें धनाजीला पुरतेपणीं बोलूं न देतां सांगितलें, “आतां पणबीण कांहीं नाहीं. एथल्या सर्व सरदार दरख-दारांना आमची अशी आज्ञा आहे कीं, त्यांनीं आज ह्या गादीला स्पर्श करून राजनिष्ठेच्या शपथा घ्याव्या. त्यांनीं तोतया शाहूला कोणत्याही प्रकारें मदत करूं नये व त्याचें छत्रपतित्व मान्य करूं नये.”

ताराबाईच्या तोंडून शपथेविषयीं शब्द निघतात न निघतात, तोंच प्रथम कान्होजी आंगन्यांनीं गादीला स्पर्श करून राजनिष्ठेची शपथ घेतली. त्यांच्या मागोमाग चंद्रसेनांनें शपथ घेण्याचा उतावळेपणा केला. नंतर प्रतिनिधि, सचीव वगैरे मंडळींनीं शपथा घेतल्या. नंतर ताराबाई पुन्हा धनाजीकडे वळून म्हणाली, “सेनापति ! आतां तुम्हीं तेवढी शपथ घ्यावयाची राहिली आहे. तुम्हीं शपथ घेतली म्हणजे तुम्ही व प्रतिनिधि ह्या दोघांवर तोतया शाहूच्या पारिपत्याची जोखमीची कामगिरी आंम्हांला संपवावयाची आहे.”

आतां धनाजीला मोठा पैच पडला. त्यानें धाकट्या शिवाजीच्या राज्यारोहणाच्या वेळीं राजनिष्ठेची शपथ घेतली होती खरी. त्या शपथेशीं विसंगत असें वर्तन करण्याला त्याचें मन धजेना. बरें, आज शपथ घेऊन शाहूमहाराजांसारख्या खऱ्याखुऱ्या व कर्तबगार छत्रपतीशीं उघड उघड दावेदारी करणें देखील त्याच्या राजनिष्ठ मनाला रुचेना. आतां काय करावें याचा क्षणभर विचार करून धनाजी उत्तरला, “आईसाहेब ! शाहूमहाराज जर सुटून आले व ते खरे छत्रपति आहेत अशी माझी खातरजमा झाली, तर त्यांच्याशीं दावेदारी करण्याचें पाप माझ्या हातून व्हावयाचें नाहीं. पण ज्या अर्थी मीं पूर्वीं राजनिष्ठेची शपथ घेतली आहे, त्या अर्थीं आज पुन्हा आपल्या मुवर्तीखातर शपथ घेतों. मात्र ती एकाच अटीवर. ती अट अशी कीं, माझ्या जिवांत जीव आहे तोंवर फक्त एकदांच मी शाहूमहाराजांशीं लढेन. त्या लढाईंत महाराष्ट्राच्या भाग्याविषयीं भवितव्यता जो काय कौल देईल तो खरा.”

या वेळेपुरता तरी धनाजी भाडेभिडेनें कां होईना पण वळला ! नंतर प्रतिनिधि आणि सेनापति यांनीं सैन्य घेऊन शाहूमहाराजांवर चाल करून जाऊन त्यांचा पुरा मोड करावा असें ठरलें. त्याप्रमाणें त्या दोघांनीं भरदरबारांत बेलभंडार उचलला. लगेच ताराबाईनें प्रतिनिधींना आज्ञा केली, “प्रतिनिधि ! आतांच्या आतां सर्व नगरभर दवंडी पिटवून व ठिकठिकाणच्या सुभेदारांना आज्ञापत्रिका पाठवून जाहीर करा कीं, शाहूला कोणी मदत करूं नये. त्याला भेटावयाला जाऊं नये. त्याचा जयजयकार करूं नये. ह्या आज्ञा जो कोणी मोडील त्याला कडक शासन करण्यांत येईल.”

ताराबाईची आज्ञा म्हणजे बोलूनचालून राजाज्ञा ती ! ती अमान्य कोण व कशी करणार ! सर्वांनीं त्या आज्ञेप्रमाणें वागण्याचें ठरविलें. शाहूमहाराजांवर सर्वतोपरी बहिष्कार घालणें व जो कोणी तो बहिष्कार मोडील, त्याला कडक शासन करण्यासाठीं पकडून आणून जिकडे तिकडे आबादी आबाद राखणें ह्या जबाबदारीच्या कामावर

ताराबाईनें मुद्दाम चंद्रसेनाची नेमणूक केली. चंद्रसेनानें ती कामगिरी अत्यानंदानें मान्य केली. शाहूमहाराज खेड कडूसच्या बाजूनें मजल दरमजल करीत येत आहेत अशी बातमी ताराबाईच्या गुप्त हेरांनीं आणल्यामुळे घनाजी व परशरामपंत यांनीं चाळीस हजार सैन्य व पुरेशी सामुग्री बरोबर घेऊन खेड कडूसच्या बाजूनें शाहूमहाराजांवर स्वारी करावी असें ठरलें व दरबार बरखास्त झाला.

प्रकरण दहावे स्वामिनिष्ठेची शिकस्त

“बोला छत्रपति शाहूमहाराज की जय!” असा जोत्याजीने राजवाड्याच्या बाहेर पाऊल टाकतांच प्रचंड जयजयकार केला, त्याबरोबर तेथे जमलेले हजारों नागरिक मेघगर्जनेप्रमाणे गर्जे लागले, “छत्रपति शाहूमहाराज की जय!”

“जोत्याजीबाबा! तुम्ही आंत आईसाहेबांपाशी गेलां तें काम फत्ते करून आलांना?” गर्दीतून पुढें घुसून एका अठरा एकोणीस वर्षे वयाच्या मिसरूढ देखील न फुटलेल्या उमद्या तरुणानें विचारलें.

त्या तरुणाकडे पाहून जोत्याजीला काय वाटलें नकळे; पण त्याच्या डोळ्यांतील अपूर्वाईचा तेजाळपणा अवलोकन करून जोत्याजी एकाएकी जागच्या जागी थबकल्यासारखा झाला व कांहीं काळ त्या तरुणाच्या नजरेला नजर भिडवून उभा राहिला. तेवढ्यांतल्या तेवढ्यांत त्यानें नजरेच्या भरारीसरसें त्या तरुणाचें नशाखिखान्त अवलोकन केलें. तेव्हां त्याच्या अंतःकरणांत सळसळणाऱ्या ऊर्मिं असें उचंबळतें पण अस्पष्ट भाषण करूं लागल्या कीं, हा बेटा जणुं काय केसरकरांच्या कुळीं रुजलेला कोंवळा अंकुरच आहे! कारण, एरव्हीं ते टपोरे तेजस्वी डोळे, तो विशाल ललाटप्रांत, ती चाफेकळीसारखी सरळ नासिका व मदनालाही लाजविणारा भरदार चेहरा दुसऱ्या कोणत्या वंशांत थेट सांच्यातून उतरल्याप्रमाणें षडला जावा! पण दुसऱ्याच क्षणाला जोत्याजीनें आपल्या मनाशीं विचार केला कीं, ही आपली निव्वळ फसवणूक आहे. केसरकरांचा वंश येथें कोटून यावयाला! जोत्याजीचा एकुलता एक सूर्यासारखा तेजस्वी व पराक्रमी पुत्र सूर्याजी शाहूमहाराजांच्या हुजरातींत हुजर होता व सूर्याजीहून सात वर्षांनीं

त्याची म्हाळसा ह्या नांवाची मोठी कन्या होती, ती वामां पंधरा-सोळा वर्षांची असतांना संभाजीमहाराजांच्या अंधेरनगरांत वेपत्ता होऊन कांहीं दिवसांनी तिनें आत्महत्या केल्याची दुष्ट वार्ताही तेव्हांच त्याच्या कार्नी आली होती. अर्थात् आज समोर दिसणारा तरुण आपल्या वंशांतील असणें शक्य नाहीं. पण त्या तरुणाची शाहू-महाराजांच्या ठायींची कळकळ पाहून पुन्हा जोत्याजीला वाटलें कीं, इतकी अलोट स्वामिभक्ति तरी केसरकरांच्या कुळाशिवाय अन्य-ठायीं कोठची सांपडावयाला!

“तूं कोण?” जोत्याजीनें त्या तरुणाला विचारलें.

“मी पिराजी.” तो तरुण उत्तरला, “बाळाजीपंत देशमुखांचा हुजऱ्या मी. तुम्हांला मी कोण असेनसें वाटलें?”

पिराजीच्या प्रश्नाला उत्तर देण्याची विशेषशी पर्वा न करतां जोत्याजीनें विचारलें, “तुझ्या बापाचें नांव काय?”

जोत्याजीच्या ह्या प्रश्नाचा पिराजीच्या मस्तकावर जणुं काय वज्राघात झाला. हाच-अगदीं हाच प्रश्न अनेकवार पिराजीला त्याच्या सख्यासोबत्यांनीं विचारला होता, व तेव्हां त्याला लाजेनें खालीं मान घालावी लागली होती. पिराजी अगदीं लहान होता, तेव्हां हिंडूं-फिरूं लागल्यावर शेजारीपाजारी लोक जेव्हां त्याला उद्देशून ‘हा कोणाचा मुलगा’ असें विचारूं लागले, तसेंच त्याचे संवगडी जेव्हां त्याला तुझ्या बापाचें नांव काय असें विचारूं लागले, तेव्हां त्यानें गोंधळलेल्या मनानें प्रथम थेट आपल्या आईपाशीं-म्हाळसेपाशीं जाऊन विचारलें, “आई! मुलें मला विचारतात, तुझ्या बाबांचें नांव काय? माझ्या बाबांचें नांव काय ग?” ह्या पिराजीच्या प्रश्नानें गोंधळून जाऊन त्याची कशीबशी बोळवण करण्यासाठीं ‘तूं आजोबांचा मुलगा’ असें तिनें त्याला सांगितलें. त्यावरून ‘मी आजोबांचा मुलगा’ असें सांगण्यांत पिराजीनें आपल्या बाळसेदार बाल्याचे अनेक दिवस अनुभविले. या वेळीं कोठचा कोण व्यासराव, कोठची कोण म्हाळसा, कसली ही आईबापें, असें म्हणून लोक पिराजीच्या तोंडा-

वर व मागेंही प्रच्छन्न निंदा करीत. पण ती कळण्याला पिराजीला कांहींसा अवकाश लागला. तो अवकाश आईवापै म्हणजे काय हें कळण्यापुरताच होता. तें एकदां त्याला कळूं लागलें, व ह्या रहस्यमय गोष्टींचा पाढा व्यासराव व आई यांच्यासमोर वाचून त्यांना खिन्न करण्यांत अर्थ नाही हें तो उमजून चुकला. इतकेंच काय; पण तो तेव्हांपासून म्हाळसा व व्यासराव यांना 'तूंच माझी आई' व 'तुम्हीच माझे आजोबा' असें अंतःकरणापासून म्हणूं लागला, व देवानें जीं हीं दोन मायेचीं माणसें आपल्याला दिलीं आहेत, त्यांना आपण अखेरपावेतो अंतर द्यावयाचें नाही असा त्यानें आपल्या मनोमन धडा केला.

ही जी अवस्था पिराजीच्या मनाची, तीच मुक्तेच्याही मनाची होती. जगाकडून होणारा असा जाच वाढत्या वयाच्या मुक्तेला व पिराजीला सहन होईनासा झाला व स्वतःच्या रहस्यमय जीवितामुळे मनमोकळेपणानें जातकुळीचा अभिमान त्या दोघांनाही जागवितां येईना, तेव्हां पोरपणीं जगभर जिकडेतिकडे फांकणारी त्यांची पवित्र नजर तारुण्याच्या रामप्रहरांत एकमेकांच्या हृदयाला जिवींच्या जिव्हाळ्यानें भिडून जीवाभावाचे बोल बोलूं लागली. त्या दोघां समदुःखी जीवांच्या संभाषणांत शतसंवत्सरांची करुणा साठवलेली असल्यास त्यांत नवल तें काय? विचाऱ्या दोघांनाही आपल्या मातापितरांचा नक्की थांगपत्ता नाही. एवढा मात्र थांगपत्ता घरच्या घरीं लागला कीं, हें कांहीं तरी गूढ आहे. पण हें गूढ कोणी उकलावयाचें !

काळाच्या अथांग दरियांतील परिस्थितीचा प्रवाह तोडीत जातां जातां पिराजीच्या आयुष्याची नाव एकदांची बाळाजीपंतांच्या उंबऱ्याला लागली. पुढें चंद्रसेन व बाळाजीपंत यांच्यांत बेबनाव आला व व्यासराव केवळ अन्नवस्त्रांच्या मोहबतीसाठीं चंद्रसेनाशीं नमत्या नुरानें वागूं लागल्यामुळे पिराजीला विषाद वाटूं लागला, हें सारें खरें असलें तरी ते आज्ञे नातू एकमेकामधील जिव्हाळा मात्र विसरले नव्हते, व मरेतो विसरलेही नसते. आजदेखील जोत्याजीनें पिराजी-

ची जातकुळी विचारली, तेव्हां पिराजीने मनांतली तळमळ मनांत ठेवून दिखाऊ धिम्मेपणाने उत्तर दिले, “माझ्या बाबांशी तुम्हाला काय करायचें आहे? माझ्या आजोबांनी आजवर माझे लालन-पालन केले. व्यासराव त्यांचे नांव.”

“कोण, व्यासराव?” जोत्याजीने आश्चर्याने भारून गेल्यासारखे करून विचारले.

“होय, व्यासराव!” पिराजी उत्तरला.

“आणि ती पोरगी मुक्ता?”

“होय. मला ती माहीत नाही; पण मी बादशहाच्या दरबारी असतांना तिच्याविषयी ऐकले मात्र आहे. मुक्ताच तिचे नांव असेल कदाचित्. ती कुठे आहे?”

“तीही आजोबापार्शीच आहे.”

“ती तुझी बहीण ना?”

“होय!” पिराजी जीभ चावीत उत्तरला.

“बरे; पण तुला रे मी कोण, कुठचा, कुठे गेलो होतो हे कसे माहीत झाले?”

पिराजीने बाळाजीपंतांच्या सांगण्यावरून धावडशीला गेल्यापासून परत येईतो जो प्रकार घडला, तो जशाचा तसा जोत्याजीला निवेदन केला. चंद्रसेनाने बाळाजीपंतांविषयी मनांत बांक बाळगिलेला आहे व तो शाहूमहाराजांविषद्ध ताराबाईला सामील आहे ही गोष्ट जगजाहीर होती. खुद्द जोत्याजीलाही राजवाड्यांत जातां जातां चंद्रसेनाच्या विखारलेल्या स्वभावाची ओझरती झळूक लागली होती. तेवढ्यांत पिराजीने अभिमानपूर्वक आपल्याला स्वामींनी बाळाजीपंतांना दिलेल्या पत्राच्या रक्षणासाठीं चंद्रसेन व घनाजी यांच्या हातून कशी विटंबना सहन करावी लागली हे सांगतांच, व इतक्या यातना सोसून देखील पिराजी शाहूमहाराजांच्या ठायीं अलोट निष्ठा ठेवून एथवर आला असे पाहतांच जोत्याजी आवेशाने उद्गारला, “बाप तसा आणि बेटा असा! ही आपलीच अवलाद असे सांगतांना

विचारा घनाजी शरमिदेपणानें पावलोपावलीं खालीं मान घालीत असेल ! त्या निमकहराम चंद्रसेनाला म्हणावें, शाहूमहाराजांच्या राजसिंहासनाच्या पायरीखालीं तुझ्यासारखे असे कितीही विंचू दिमाखानें दडून बसले व राणीदेखील जरी नागिणीप्रमाणें महाराजांच्या मानेचा चावा घ्यावयाला टपलेली असली, तरी त्या सर्वांना लाथांखालीं ठेंचून सिंहासनाची पायरी चढण्याचें बळ परमेश्वरानें महाराजांना दिलें आहे. ”

“काय, आईसाहेबांनादेखील शाहूमहाराजांची सुटका झाली ही गोष्ट रुचली नाही ? ” पिराजीनें विचारलें.

“नाहीं ! ” जोत्याजी कळवळ्यानें म्हणाला, “मी मोठ्या आशेनें शाहूमहाराजांच्या सुटकेची वार्ता घेऊन आईसाहेबांपाशीं गेलों. आईसाहेब ही वार्ता ऐकून माझ्या तोंडीं साखर घालतील अशी मला जबर आशा होती. पण त्या आशेच्या तोंडीं निराशेची माती पडली. ह्याच राणीला—ह्याच ताराबाईला बाळपर्णी मी माझ्या कटिखांद्यावर खेळविली. पण त्याची तिला आज आठवण नाही ! जगाचा न्याय हा असा आहे ! ”

सभोंवारच्या जनसंमर्दाच्या गलबल्बांत जोत्याजीच्या एकेका शब्दावर एकेक भाष्य रचिलें जात होतें; जोत्याजी व पिराजी एकमेकांशीं बोलतां बोलतां इतके एकजीव होऊन गेले होते कीं, तेघट्यांत मागाहून येऊन ‘जोत्याजीबाबा’ अशी कोणी तरी दोन वेळां हाक मारली तरी दोघांनाही दाद लागली नाही.

“पिराजी ! ” जोत्याजीला ज्या व्यक्तीनें हांक मारली, त्याच व्यक्तीनें पिराजीलाही हांक मारली.

“कोण, घनीसाहेब ! ” पिराजी मागे वळून विचारतां विचारतां पाहतो तो बाळाजीपंत तेथें हजर ! बाळाजीपंतांनीं हातानें खूण करतांच जोत्याजी व पिराजी त्यांच्या मागोमाग दूरवर चालत गेले. नंतर बाळाजीपंतांनीं प्रथम पिराजीच्या प्रकृतिमानाची चौकशी केली व गोड शब्दांनीं त्याला शाबासकी देऊन नंतर ते जोत्याजीकडे वळून

म्हणाले, “जोत्याजीबाबा! तुम्हांला वेशीपार करण्याविषयी मला आईसाहेबांचा हुकूम झाला आहे.”

छत्रपतींच्या तीन पिढ्यांना आंगाखांद्यावर खेळवून मी वाढविले, छत्रपतींच्या कुळाचे कल्याण साधण्यासाठी उभ्या संसाराची मी मीठ-मोहरी त्यांच्यावरून ओवाळून टाकली. त्या मला वेशीपार व्हावयाला सांगणारी ही आईसाहेब कोण?” जोत्याजी पिराजीकडे वळून विचारू लागला, “हेच तुझे धनीसाहेब बाळाजीपंत ना?”

“होय.” पिराजी उत्तरला. तेवढ्यांत आपल्या मागावर कोणी येत आहे किंवा कसे, हे पाहण्यासाठी बाळाजीपंतांनी पिराजीला नगराकडे पाठविले.

“बाळाजीपंत!” जोत्याजी बाळाजीपंत आतां एकटेच तेथे उभे असलेले पाहून मनमोकळेपणाने म्हणाला, “तुमच्या ह्या हुजऱ्या-वरून मी माझ्या मनाची खातरजमा केली होती की, तुम्ही मराठ्यांच्या गादीचे नेकीचे नोकर असाल. तुम्हां दोघांच्या भरंवशावर शाहू-महाराजांनी माझ्या हातीं खलिता पाठविला. महाराष्ट्राचा देव आज-वर जो दिल्लीला मुसलमान दैत्यांच्या दाढेखाली मेलेलें जिणें जगत होता, आणि ‘दैत्य माजले भूमंडळीं’ अशीं पुराणकाळचीं रड-गाणीं गात आपण सारे कपाळाला हात लावून बसलों होतो, त्या देवाची दैत्यांच्या दाढेंतून मोकळीक झाली व तो पुन्हा देव्हान्यांत येऊं लागला. त्याला देवघराचे दरवाजे तुमच्या आमच्यासारख्या देव-भक्तांनी खुले करावयाचे नाहीत तर दुसऱ्या कोणी खुले करावयाचे? तुम्ही त्या देवांचा रस्ता रोघणार का? त्यांच्या वाटेत कांटे पसरणार का? आपर्तींच्या अंधान्या रात्री त्यांना राजरोस राजरस्ता दिसावा म्हणून स्वामिभक्तीची दिवटी हातीं घेऊन वणवणणाऱ्या माझ्या-सारख्या देवसेवकाला असा जिवंतपर्णी खच्ची करणार का?”

जोत्याजीचे शब्द जिव्हाळ्याचे होते, व ते बाळाजीपंतांच्या जिव्हारीं जाऊन भिडलेही. वस्तुतः हे शब्द कोणाच्याही वर्मीं घाव पडण्या-सारखे होते, पण ते घाव कोणाच्या वर्मीं? तर चंद्रसेन जाधवासारखे

बदनेकीचे निमकहराम असतील त्यांच्या ! बाळाजीपंत तसे नव्हते. त्यामुळे त्यांना जोत्याजीच्या वाणीतून जणुं काय देवलोकींच्या नंदन-नंदनवनांतील सुवासिक सुवर्णपुष्पांची पखरणच आपल्या अंतःकरणावर पडली असें वाटलें. असल्या कळकळीच्या व खऱ्या दिलाच्या म्हाताऱ्याचे पाय आज इतक्या वर्षांनी आपल्या राज्याला लागले; त्याच्या पुण्यशील पावलांच्या आश्रयानें नव्या राजोपचारी शृंगारसाजांत विराजणारी मराठ्यांची राजलक्ष्मी आपल्या माहेरघरीं चालून आली असें मानावयाचें सोडून ताराबाईनें त्या राजलक्ष्मीचीं उमटतीं पावलें पुशीत तिला वेशीपार करण्याची कडू कामगिरी आपल्या कपाळीं लादली, म्हणून मात्र बाळाजीपंतांचा जीव कळवळूं लागला.

आपल्या भाषणानें बाळाजीपंत ओशाळे झालेले पाहून जोत्याजीला आशा वाटूं लागली कीं, आपण ह्या उमद्या वीराला आपल्या बाजूला वश करून घेऊं. तो पुन्हा म्हणाला, “बाळाजीपंत ! तुमच्या मनींचा हा गोंधळ अशी स्पष्ट साक्ष देत आहे कीं, तुमचें मन तुम्हांला खातें आहे.”

बाळाजीपंत उत्तरले, “जोत्याजीबाबा ! राजाशेची पाळणूक करणें महाकर्म कठीण आहे.”

“पण राजा कोण व तुम्ही आज्ञा पाळतां कोणाची ?”

“तें सारें मला कळतें. पण जसा देश तसा वेश घ्यावा लागतो; सर्व काळीं परिस्थिति सारखीच नसते.”

“पण परिस्थिति बदलली म्हणून माणसाची दानत बदलावी कीं काय ? परिस्थिति माणसांना जन्माला घालीत नाही; माणसें परिस्थिति जन्माला घालतात. खऱ्या धन्यार्शी बेइमान होऊन परिस्थितीसमोर मान नमविणाऱ्या नादान् नामदानीं परिस्थितीचा बागुलबोवा पुढें करावा. तें तुमच्या-आमच्यासारख्या इमानी मदींचें काम नाही.”

“तुम्ही म्हणतां तें सारें खरें; पण जोत्याजीबाबा ! ही बोलत बसण्याची वेळ नाही. तुम्ही येथलेच पिढीजाद रहिवासी असलां तरी अलीकडे येथील वातावरणांत वाहूं लागलेले विषारी वारे तुमच्यां-

सारख्या नेकीच्या स्वामिनिष्ठांना मुळींच मानवण्यासारखे नाहीत. तुम्ही माझे ऐका व ही गर्दी सोडून जरा तोंड लपवून आडवशाला जा. ”

“तोंड लपवूं? मी कां म्हणून तोंड लपवूं? मी राजरोस राज-रस्त्यांतून मिरवून असाच ललकारणार!” असें म्हणून जोत्याजी जोरानें ललकारला, “छत्रपति शाहूमहाराज की जय!”

“जोत्याजीबाबा! माझे ऐका. स्वाभिमान आणि स्वामिनिष्ठा अशी अवेळी उतूं देतां उपयोगाची नाही. तुमची वागणूक सचोटीची व नेकीची खरी; पण कौल लावावयाचा तो पाषाणाच्या ठायीं देवरूपानें बसणाऱ्या देवाला लावावयाचा; देवपणावेगळ्या दगडाला नाही लावावयाचा.”

बाळाजीपंतांच्या तोंडचें वाक्य पूर्ण होतें न होतें, तोंच पिराजी बाड्याकडील कानोसा घेऊन धावत धावत पुढें आला व घाबऱ्या घाबऱ्या सांगूं लागला, “धनीसाहेब! जोत्याजीबाबापार्शी बोलत बसण्याची ही वेळ नाही. ताराबाई आईसाहेबांच्या सांगण्यावरून चंद्रसेन व संभाजी यांनीं जो कोणी शाहूमहाराजांच्या नांवाचा जयजयकार करील त्याला चेंचण्याचा सपाटा चालविला आहे, व शाहूमहाराजांचें पत्र घेऊन येणारा म्हातारा सांपडल्यास त्याला कैदेत डांबण्याचीही त्यांची आईसाहेबांच्याच सांगण्यावरून धडपड चालली आहे.”

“काय? मला कैदेत टाकणार?” जोत्याजीनें चवताळून विचारलें, “हे भुरटे बाजारबुणगे मला कैद करणार? जा!—राणीला सांगा मराठी राज्याचे खरेखुरे धनी छत्रपति शाहूमहाराज हेच आहेत; व तुझा दरबार हा कावळ्यांचा दरबार आहे. तेथल्या कावळ्यांच्या कावकावीला हा भोंसलेराजांच्या कैक पिढ्यांचा पिढीजाद बंदा सेवक कस्पटासमान मानतो म्हणावें. म्हणे मला कैदेत टाकणार!”

बोलतां बोलतां जोत्याजीला इतका चव चढला, कीं त्या भरांत त्याला बोलतांच येईनासें झालें. त्याची जीभ अडखळूं लागली,

सर्वांग थरथर कांपू लागलें व डोक्यावरील केंस खंद्या वीरांच्या पलटणीसारखे ताठ उभे राहिले.

जोत्याजीचा रागाचा वणवा जास्त भडकून नये म्हणून विषयांतर करण्याच्या इराद्याने बाळाजीपंत पिराजीला म्हणाले, “आईसाहेबांचा असा हुकूम झाला आहे म्हणून तुला कोणी सांगितलें?”

पिराजी उत्तरला, “चंद्रसेनानें दोघां शिपायांना तसा हुकूम देतांना मी प्रत्यक्ष माझ्या कानांनी ऐकला. आणि चंद्रसेनही इकडेच याबयाला निषाला आहे. तो जर इतक्यांत इथें आला, तर केवढा बरें अनर्थ गुदरेल!”

“गुदरूं दे! काय अनर्थ गुदरावयाचा तो गुदरूं दे! घनाजी जाघवाचीच अवलाद आहे का ही? बाप तसा; बेटा असा! बस्स! चंद्रसेन येऊं दे किंवा त्याचा संभाजी कोण तोही येऊं दे. मी त्यांना मारीन तरी किंवा त्यांच्या हातीं मरेन तरी!”

म्हातारा सामोपचारांनीं ऐकत नाहीं असें पाहून पिराजीनें त्याच्या पायांना मिठी मारून विनविलें, “जोत्याजीबाबा! आतांच घनीसाहेबांनीं तुमचें व माझे आज्ञे नातवांचें नातें लावून दिलें आहे. तुमच्यावर कोणीही चालून आला तरी माझ्या डोळ्यांदेखत मी तुमच्या केंसालाही धक्का लागलेला मुळीच सहन करणार नाहीं!”

पिराजी एवढें बोलूनच थांबला नाहीं; त्यानें जोत्याजीचा हात घट्ट पकडून त्याला आपल्याबरोबर चालविलें. पिराजीच्या हस्त-स्पर्शांत अशी काय अजब जादू होती नकळे; त्यानें जोत्याजीच्या सर्वांगांत कसल्या तरी गूढ आपलेपणाचीं गोड कंपनें विशुत्प्रवाहाप्रमाणें वाहतीं केलीं.

“पिराजी! कोणी विचारलेंच तर जोत्याजीला वेशीपार केला म्हणून सांगावयाचें, व आमच्या घरीदेखील कोणाला कसलीच जाग लागूं द्यावयाची नाहीं.” बाळाजीपंतांनीं पिराजीला बजावलें. पिराजी मानेनें होय म्हणून वाटेला लागला. जोत्याजीही वेळेचें महत्त्व ओळखून पिराजीच्या मागोमाग चालूं लागला.

जोत्याजीची सोय लावून बाळाजीपंत राजरस्त्याने पुन्हा नगरांत येतात न येतात तोंच थोड्या वेळापूर्वी जें नगर शाहूमहाराजांच्या जयजयकारानें दुमदुमून गेलें होतें, त्याच नगरांत दवंडीचा अमंगळ ध्वनि दुमदुमूं लागलेला त्यांच्या कार्नी आला, “शाहू हा तोतया असून बादशहाचा हेर आहे. तो मराठशाही बुडविण्यासाठीं इकडे येत आहे. त्याला कोणी छत्रपति म्हणावयाचें नाहीं. त्याच्या नांवाचा जयजयकार करावयाचा नाहीं. शाहूच्या पक्षाशीं जो कोणी सामील-गिरी करील त्याला कडक शासन करण्यांत येईल.”

ही चमत्कारिक दौंडी ऐकून बाळाजीपंतांना पराकाष्ठेचें वाईट वाटलें. ह्या प्रसंगांतून सहीसलामत कसें पार पडावयाचें हा विचार बाळाजीपंतांच्या मस्तकांत वेगानें वावरत असतांना बाळाजीपंत मंद गतीनें एकेक पाऊल मोजीत चालले होते. इतक्यांत वारुळांतून सर्प बाहेर पडावा त्याप्रमाणें मार्गातील ओसरत्या गर्दींतून चंद्रसेनानें आपल्या चार संवगड्यांसह पुढें येऊन बाळाजीपंतांना विचारलें, “बाळाजीपंत ! त्या येरड्याला कैद केलात का ?”

“नाहीं.” बाळाजीपंत म्हणाले, “चंद्रसेन ! जरा सरळ भाषेंत बोलावें. मीं त्याला सेनापतींच्या हुकुमाप्रमाणें वेशीपार करून दिला.”

“पण तुम्हीं त्याला कैद कां केला नाहीं हें अगोदर सांगा.” चंद्रसेनानें विचारलें.

“त्याला कैद करण्याचा मला हुकूम नव्हता.” बाळाजीपंत उत्तरले.

“हुकूम नव्हता तर आतां मी हुकूम देतो; आतांच्या आतां जा व त्या म्हातारड्याला सांपडेल तसा कैद करा. त्याला आतांच्या आतां अटक करून कैदखान्यांत डांबावें, असा आईसाहेबांचा हुकूम आहे; ही माझ्या पदरची गोष्ट नाहीं.”

बाळाजीपंत उत्तरले, “हुकूम कोणाचाही असला, तरी एकदां जखमी होऊन जंगलांत रिघलेल्या वाघाला पुन्हा पकडून बंदिवान करणें तुम्हां आम्हाला वाटतें तितकें सोपें नाहीं.”

यावर 'खऱ्या मर्दाला अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाहो. त्या वाघाला मी जंगलांतून हुडकून काढून कसा पकडतो पाहा' असे म्हणून चंद्रसेन चंग बांधून जोत्याजीच्या पाठलागावर निघाला. त्याच्या शेवटच्या शब्दांचे घाव बाळाजीपंतांच्या वर्मी वसले. पण करणार काय? योग्य वेळीं त्यांची परतफेड करण्याची मनोमन खूण-गांठ बांधून बाळाजीपंत पुढील कारस्थानाच्या उभारणीसाठी घनाजीच्या घरी निघाले.

प्रकरण अकरावें

एक भयाण कारस्थान

“मुक्ते!” मुक्ता बाळाजीपंतांच्या घरून आपल्या शोंपडींत येऊन प्रातःकाळचें केरपाणी व सडासारवण आटोपून आंगणांत रांगोळी घालीत होती, व तिची कपिला तिच्या सभोंवार बागडत होती इतक्यांत मागाहून कोणींशी हांक मारली. त्या आवाजावरून ती संभाजीची हांक आहे हें तिनें तेव्हांच ओळखलें. त्याबरोबर तिच्या मस्तकांत तिरकाराची तिडीक उठली. पण तिरस्कार दाखविण्याची ही वेळा नव्हे, हें प्रसंगावधान राखून तिनें उसनें हास्य चेहऱ्यावर वठवीत मार्गें वळून पाहिलें व हांकेला गोड प्रत्युत्तर दिलें, “कोण, संभा!”

“तुझी एक आज्ञा मी पाळली. तुझ्या पिराजीला मी काळच्या जबड्यांतून वांचविला.” संभाजी अंमळ जवळ येऊन कपिलेला कुरवाळण्यासाठी हात पुढें करीत लाडक्या भाषेंत कपिलेशींच बोलूं लागला, “पोरी! काल माझ्या हातून तुझा पाय दुखावला म्हणून माझ्यावर रुसलीस की काय? चल इकडे ये.”

कपिला काय; बोलूनचालून जनावर! ती मुक्तेची जिव्हाळ्याची मैत्रीण होती खरी; पण माणूस नव्हती. त्यामुळें षड्रिपूंचा अरेरावी कारभार तिच्या मनांत चालत नव्हता. कोणी प्रेमानें वागविलें तर त्याच्याशीं प्रेमानें वागावयाचें, कोणी दूर लोटलें तर दूर जावयाचें, कोणी रागें भरलें तर हिरमुसलें व्हावयाचें व जवळ ओढलें तर जवळ जावयाचें अशी तिची साधुवृत्ति होती. ती अगदीं मनमोकळेपणानें संभाजीनें हांक मारतांच त्याच्यापाशीं जाऊन लडिवाळपणा करूं लागली.

“तू पिराजीला वांचविलेंस म्हणजे काय केलेंस ?” मुक्तेनें विचारलें. संभाजी कपिलेचा एक मुका घेऊन म्हणाला, “माझे पत्र मला सांपडलें व मीं तें फाडून टाकलें असें बाबांना व आईसाहेबांना सांगून तुझ्या पिराजीविपरीतीचा त्यांचा रोष दूर केला.”

संभाजीनें दोन्ही वेळां ‘तुझा पिराजी’ असा खोंचिक शब्द वापरला तो मुक्तेच्या तेव्हांच लक्षांत आला. ह्या खोंचेचाच पुढें खांच-खळगा व्हावयाचा व त्यांत पिराजी वेळीं गाडलादेखील जावयाचा, ह्या भावी भयाची जाणीव ठेवून वेळींच ती खोंच बुजवून टाकण्याच्या इराद्यानें मुक्ता म्हणाली, “माझा पिराजी आणि तुझा नव्हे? असली भाषा पुन्हा माझ्यापार्शीं तरी बोलूं नकोस. आपण एका खेळीमेळीचीं मुलें; एकाला कांटा लागला तर दुसऱ्याला कळ उठली पाहिजे. चुका होत नाहीत कोणाच्या हातून? चुका सर्वांच्या हातून होतात. पण आमच्यांतल्या एखाद्याची चूक झाली तर त्याला आम्हीच संभाळून ध्यायला नको का? त्याला तरी आमच्याशिवाय दुसरें कोण आहे ?”

“पण हाच तुझा माझ्या ठार्यांचा भाव कायम राहिला तर माझा त्याच्या ठार्यांचा भाव कायम राहिल !” संभाजी उत्तरला.

ह्या शब्दांच्या रूपानें संभाजी आपणापार्शीं पुन्हा लग्नाचें वचन मागत आहे अशी मुक्तेची खात्री झाली. पण तिनें घेतलेली भूमिका तिला अखेर पावेतों साजरी करावयाची होती. ती उत्तरली, “माझ्या-विषयीं तुला पुन्हा संशय येऊं लागला का ?”

“संशय आला नाही; पण—” पुढें संभाजी भीत भीत थांबला.

“कां? असा मध्येच कां थांबलास ?” मुक्तेनें विचारलें.

“थांबलों एवढ्याचसाठीं, कीं तोंडांत गोष्ट आली ती तशीच महत्त्वाची व गुप्त होती.”

“पण माझ्यापार्शीं देखील बोलायची नाही अशी गुप्त गोष्ट तरी कोणती ?”

“पण ही बातमी बाहेर फुटली तर माझ्या व बाबांच्या प्राणांवर

तेल; म्हणून मला तिची इतक्यांत वाच्यता करतां कामा नये.”

“बरे; मी जर तुला इतकी परकी वाटत असेन तर मला नको ांगू!” मुक्ता रागाला येऊन तोंड फिरवून म्हणाली.

आतां जर मुक्ता जास्त रागावली तर तिच्या कालच्या होकारार पाणी पडेल ह्या भयानें संभाजीला आपलें हृद्गत तिच्यापार्शीं घडें करणें अवश्य वाटलें. तो म्हणाला, “मुक्ते! अशी रागावूं कोस. जी गोष्ट आतां मी तुला सांगणार आहे, तो माझ्या भावी भवमंदिराकडे जाण्याचा राजमार्ग आहे. पण त्या मार्गानें मी त आहें असें जर बाळाजीपंत किंवा त्यांचे इतर साथीदार यांना ललें तर मी मंदिरापर्यंत पोंचण्यापूर्वी त्याच मार्गांत माझा मुडदा डेल!”

“पण तें सांगावयाचें नसलें तर त्याच्याविषयीं इतका पाह्लाळी कशाला हवा?” मुक्ता बातमीचें महत्त्व ओळखून, ती आपल्यापार्शीं पुरेपूर ओकून टाकण्याइतकें संभाजीचें मन उचंबळूं लागण्यापार्शीं त्याच्याकडे डार्या बाजूनें मान वळवून तिरकस पण तीक्ष्ण से नेत्रकटाक्ष फेंकीत म्हणाली.

आधींच मुक्ता स्वरूपसुंदर; तशांत तिची नजर म्हणजे चमकती जली! ती बिजली चमकण्यापूर्वीच त्याच्या मनाची कार्यदक्षता ासळूं लागली. तेव्हां अगोदर मुक्तेपासून ही गोष्ट कोणापार्शींही बोलण्याविषयीं तिला आपल्या व पिराजीच्या अशा दोघांच्याही ळ्याची शपथ घ्यावयाला लावावयाची होती. पण एकवार बिजली मकतांच तो भोळसट मायावी इष्काच्या ओझरत्या झोतांत इतका कजीव होऊन गेला की, अशा वेळीं मुक्तेला शपथ घ्यावयाला ावणें म्हणजे तिच्याविषयीं अविश्वास दाखवून तिचा अपमान करणें ाय असें त्याला वाटलें. तो आपलें हृद्गत ओकूं लागला. “बादहाकडून एक बाटगा तोतया मराठशाही उलथून पाडण्याच्या इराद्यानें राठयांच्या गादीवर हक सांगण्यासाठीं ‘शाहू छत्रपति’ हें नांव ारण करून इकडे येत आहे. त्याचें पारिपत्य करण्यासाठीं आजोबा

व प्रतिनिधि पंचवीस हजार फौजेनिशी खेड-कडूसकडे आजच चालून जावयाचे आहेत. ते त्या तोतयाचें पारिपत्य करतीलच. पण त्यांचा डाव वेळीं फसला तरी त्या तोतयाचा नायनाट करावयाचाच असा बाबांनीं आईसाहेबांसमोर विडा उचलला आहे.

“पण तो नायनाट कसा करायचा?”

“तें सांगतों.” संभाजी संशयी मुद्रेनें सभोंवार पाहत म्हणाला, “पण तुझे आजोबा कुठें आहेत?”

“ते तुझ्याच घरीं देवपूजेला गेले आहेत ना?” मुक्ता म्हणाली.

“होय का?” संभाजी पुन्हा सभोंवार पाहत म्हणाला, “पण दुसरें कोणी आजूबाजूला नाही ना?”

“कोणी नाही तिकडे.” मुक्ता म्हणाली.

“लगेच संभाजीनें मुक्तेच्या कानाशीं तोंड नेऊन हळूहळू तिच्या कायसें सांगितलें.

“पण हा बेत साधेल का? नाही तर त्या तोतयाच्या मानेवर उचललेली तरवार विरुद्ध पक्षाच्या कारस्थानांच्या झंझावातांत उलटा पवित्रा टाकून तुझ्याच मानेवर तुटून पडायची!” मुक्ता म्हणाली

“त्याची नको तुला काळजी.” संभाजी मुक्तेचा हात आपल्या हातीं घेत म्हणाला, “आतां तुझ्यापार्शीं बोललों म्हणून तुला कळल्या. बाकी, बायकापार्शीं अशा महत्त्वाच्या गोष्टी शहाण्या पुरुषानें बोलूं नयेत.”

“पण साऱ्याच बायकांना कांहीं हा नियम लागू नाही. छत्रपति संभाजी महाराजांची अशी कीर्ति सांगतात कीं, ते एरव्ही इतके अरेरावी होते तरी येसूबाईराणीसाहेबांच्या संमतीशिवाय कोणतीही गोष्टी करीत नसत. कोणत्याही राजकीय उलाढालीवर छत्रपतींच्या नांवाचा राजशाही शिक्कामोर्तब व्हावयाचा. आणि शेवटीं संभाजी-महाराज कुच्याच्या मोतीनें मरून धुळीला मिळाले ते मात्र कवजी-सारख्या पाजी पुरुषाच्या नादानेंच.”

मुक्ता बोलली तें अक्षरशः खरें होतें, व तें संभाजीच्या मनाला

पटलेंही. पण त्यानें जी शंका घेतली, तिच्यांत भवितव्येची छाया उमटलेली मात्र त्याला पाहतां आली नाहीं. तो मारे मोठ्या दिमाखानें शाहूमहाराजांची शिकार करावयाला निघाला होता. त्याच्या कल्पनाचक्षूंना शेंपनास कोसांवरचें सावज स्पष्ट दिसत होतें; पण पावलाखालीं डोलणारी विषारी नागीण मात्र दिसत नव्हती. तरीही तो बोलून गेल्यावर त्याला शंका आलीच. ती फेडून घेण्याच्या इराद्यानें तो म्हणाला, “पण मुक्ते! तूं कोणापार्शी देखील ह्या गोष्टीची वाच्यता करणार नाहींस ना?”

“नाहीं.”

“पिराजीच्या व माझ्या गळ्याची शपथ?” मुक्तेला अजूनही पिराजी प्रिय असेल अशा संशयानें संभाजीनें विचारलें. मुक्ता कधीं थडेंतदेखील प्रीतीच्या माणसांवरून खोटी शपथ घेत नाही हें त्याला माहीत होतें; म्हणूनच त्यानें ह्या शपथेवरून तिची परीक्षा पाहावयाचें ठरविलें होतें.

मुक्तेला आतां मोठा पेंच येऊन पडला. तिनें विचारलें, “संभाजी! हें तूं माझें मन पाहत आहेस का?”

“तें कसें?”

“कसें म्हणजे?” मुक्ता आपल्या मोहक नजरेंतून लाडिकपणाचे फवारे सोडीत उद्गारली, “पिराजीची व तुझी योग्यता मीं सारखीच केलेली तुला रुचेल का? मी आतां कांहीं लहान नाहीं तुझ्या बरोबरीनें मी पिराजीला कधींच मान द्यायची नाहीं. देव आणि शंख-घंटा हीं आपण एकाच देव्हान्यांत पुजतो खरीं; पण देवांना देव्हान्याच्या मधोमध संपुष्टांत ठेवून पुजतो व शंख आणि घंटा यांना देवाच्या द्वारपापाळांसारखे देव्हान्याच्या पुढच्या दोन कोपऱ्यांत उभे करून त्यांवर गंधफूल घालतो. मी तुझ्या गळ्याशपथ सांगतें, ह्या गोष्टीची वाच्यता मी कुठेंही करणार नाहीं.”

संभाजीला मुक्तेचे बोल मनापासून आवडले. त्या हर्षातिरेकाच्या भरांत तो म्हणाला, “मुक्ते! माझ्या ठायीं तुझी इतकी निःसीम

आपुलकी आहे ह्या एकाच आशेवर मी एक तोतया शाहूचसा काय, पण विजयी होऊन तुला वैभवाच्या शिखरावर चढविण्यासाठी खरा-खुरा शाहू—एक नव्हे, असे दहा शाहू—आले तरी त्यांना रसातळाला पोचवीन.”

शाहूमहाराजांविषयी संभाजीने असे अधमपणाचे उद्गार काढतांच मुक्तेला वाटले की, ह्या नराधमाच्या नरडीचा घोटच घ्यावा. पण ती ही वेळ नव्हे हे ओळखून ती आली वेळा साजरी करून नेण्याच्या इराद्याने उत्तरली, “मग मला किती अभिमान वाटेल!”

संभाजी मुक्तेच्या अभिमानाकडे पाहून गर्वाने फुगून जाऊन म्हणाला, “आमचा डाव साधला तर मराठशाहीचे सेनापतित्व वंशपरंपरेने आमच्याकडे राहिल. आजोबांच्या पश्चात् बाबा सेनापति होतील व बाबांच्या पश्चात् मी! लोक म्हणतात की, बाबांना औरस मुलगा झाला तर वंशपरंपरेने सेनापतिपदावर त्याचा हक्क शाबीत होईल. पण बाबांकडून आईने शपथ घेवविली आहे की, संभाजीलाच माझ्या पश्चात् सेनापति करीन. परमेश्वर पावावा व बाबांना दुसरा मुलगाच होऊं नये. पण तो झालाच व वडिलार्जित हक्कासाठी भांडू लागलाच तर मी त्याला हां हां म्हणतां गाडावयाला कमी करणार नाही. हे सर्व मी केवळ तुझ्यासाठी, मुक्ते! तुझ्याचसाठी व तुझ्या मुलांवाळांसाठी करणार.”

इतक्यांत रस्त्याच्या दुसऱ्या वळणावरून व्यासराव येतांना तिला दिसला. तिकडे बोट दाखवून मुक्ता म्हणाली, “अग बाई! आजोबा आले. आतां कसें करायचे?”

“कां? आजोबांची तुला एवढी भीति कां?” संभाजीने विचारले.

“आजोबांनी मला सांगून ठेवले आहे की, संभाजीशी लढ होईतों तूं संभाजी किंवा पिराजी यापैकी कोणार्शीच फारशी घेवू नकोस. आपण तरी उगाच थोडक्यासाठी वडील माणसाचीं मते कशाला दुखवा! उद्यांचे राज्य आपलेच आहे.”

संभाजीला मुक्तेचा उपदेश शहाणपणाचा वाटला. तो मुक्तेचा अखेर निरोप मागण्यासाठी म्हणाला, “मुक्ते! आज मी मुलुख-गिरीवर निघालो आहे वीरपुरुष पराक्रम करण्यासाठी निघाले म्हणजे त्यांच्या स्त्रियांनी त्यांचे अभिष्ट चिंतावयाचे असते—”

“मग मीही तुझे अभिष्ट चिंतिते. परमेश्वर माझ्या संभाजीला विजयश्री हो नवी नवरी मेळवून देऊन सुखरूपपणे घरी आणील.”

“पण तू तिच्याशी सवतीमत्सर साधणार नाहीस ना?” संभाजीने हंसत हंसत कौतुकाने विचारले.

मुक्तेने उसन्या हास्याचे परतवाण फेडून सांगितले, “आतां तू जा कसा!”

“हो जातोच.” असे म्हणून संभाजी जावयाला निघाला.

व्यासराव घरांत येतो न येतो तो मुक्ता देवघरासमोर हात जोडून अनन्यभावाने देवाला आळवीत होती, “देवा! संभाजीच्या कुटिल कारस्थानांना यश देऊ नकोस.”

व्यासरावाने मुक्तेला विचारले, “मुक्ते! आतां तू कोणार्शी बोलत होतीस? संभाजी आला होता काय?”

“होय.” मुक्ता उत्तरली.

आजोबांपासून कोणतीच गोष्ट चोरून ठेवावयाची नाही असा मुक्तेचा बाणा होता. पण ती व्यासरावाच्या मनाचा दुबळेपणा पूर्णपणे ओळखून असल्याने तिने शाहूमहाराजांच्या वधाच्या कटाची बातमी तेवढी वगळून संभाजी तोतया शाहूचा मोड करण्यासाठी गेला आहे व तिकडून विजयी होऊन आल्यावर तो आपल्याला मागणी घालणार आहे एवढेच सांगितले.

व्यासरावाला ही शुभवार्ताशी वाटली नाही. तो हताश हृदयाने उद्गारला, “पोरी! तुझ्या नशिबी असेल तसे होईल. आपण चंद्रसेनाच्या अन्नावर जगतो त्याअर्थी संभाजीसाठी तुझी मागणी करण्याचा हट्ट चंद्रसेनाने सोडलाच नाही तर मला माझ्या मर्जीविरुद्ध त्याला होकार देणे भाग पडेल,”

“पण आजोबा ! हा शाहू खरोखरीच तोतया आहे का; व त्याचा नायनाट करण्याच्या कार्मी ताराबाई आईसाहेब, चंद्रसेन, संभाजी वगैरे मंडळीच्या प्रयत्नांना यश येईल काहो ?”

व्यासराव उत्तरला, “ईश्वरी नेमानेम कोर्गी काय सांगावा ?”

“पण आपल्या इच्छेसारखें फळ ईश्वर आपणाला देतो ना ?” असें कांहींसें प्रश्नार्थक व कांहींसें स्वगत पुटपुटत मुक्तेनें मनांत ईश्वराचें नांव घेऊन आपल्या उजव्या हाताचीं आंगठयाजवळचीं दोन बोटें व्यासरावासमोर धरून म्हटलें, “आजोबा, डोळे मिटून देवाचें नांव घ्या व यांतलें कोणतेंही एक बोट धरा पाहूं !”

व्यासरावाला मुक्तेची ही शकुनवंती पाहण्याची लकब्र माहीत होती. त्यानें हंसत डोळे मिटून देवाचें नांव घेऊन तिच्या एका बोटाला स्पर्श केला.

“नाहीं; नाहीं.” मुक्ता उल्हसित अंतःकरणानें म्हणाली, “देव बोलला, ताराबाई आईसाहेबांच्या प्रयत्नांना यश येणार नाहीं.”

इतक्यांत कपिला कान उभारून बाहेर पाहत उभी राहिली; त्यावरून बाहेर कोणी येत असावें असा तर्क करून मुक्ता दरवाजापर्यंत जाऊन पाहूं लागली. तों बोलणारीं माणसें दिसण्यापूर्वीच तिला त्यापैकीं एकाचें बोलणें ऐकूं आलें, “खरेंच नाहीं.”

प्रकरण बारावें जिव्हाळ्याची भेट

मुक्तेने आवाजावरून ओळखले की हा पिराजीचा आवाज. पण पिराजी कोणाबरोबर बोलत होता हें मात्र तिला प्रथम कळेना. अंमळ-शानें पिराजी एका म्हाताऱ्याशी बोलत बोलत झोंपडीच्या दरवाजांत येऊन पोचला तरीदेखील मुक्तेला त्या म्हाताऱ्याची ओळख पटेना.

“कोण ग मुक्ते?” व्यासरावानें विचारलें.

“पिराजी आला आहे. पण त्याच्याबरोबर कोणी एक परका म्हातारा आला आहे, तो कांहीं माझ्या ओळखीचा नाही.” मुक्ता उत्तरली.

हा म्हातारा कोण असावा तें पाहण्यासाठी व्यासराव झोंपडीतून उठून बाहेर आला. त्याने त्या म्हाताऱ्याला ओळखून तेव्हांच हांक मारली, “कोण, जोत्याजी!”

“व्यासराव!” अशी गट्टदलेल्या कंठानें हांक मारून जोत्याजीने पुढें होऊन व्यासरावाला कडकडून मिठी मारली. पिराजी व मुक्ता हा अपूर्व देखावा पाहत चित्रासारखी दूर उभी राहिली. त्या भेटीत जोत्याजी व व्यासराव ह्या दोघांचाही कंठ इतका दाटून आला की, बराच वेळपर्यंत ते एकमेकांशी कांहीं बोलले नाहीत किंवा त्यांनी एकमेकांची मिठीही सोडली नाही. दोघांच्याही डोळ्यांतून गंगायमुना वाहू लागून तळपायांशी त्यांचा सडा मात्र पडत होता.

हा गर्हिवराचा पहिला पूर ओसरल्यावर दोघेही दीड तपांतील सुखदुःखांच्या आठवणी खुल्या दिलानें बोलत बसले. त्या आठवणीत संभाजीराजांच्या वधापासून आजपर्यंतच्या साऱ्या घडामोडींचें मंथन झालें, त्यानंतर जोत्याजीने पिराजी व मुक्ता यांची चौकशी केली,

पिराजीला त्याने पाहिलेच होते व नक्षत्रासारखी सुंदर मुक्ता समोर
म्ही असलेली पाहतांच जिच्याविषयी त्याने बादशहाच्या नजरकैदेत
प्रसत्यावेळीं कांहीं गूढ वृत्तांत ऐकला होता तीच ही, असा तर्क
याने केला. अंमळशाने तो व व्यासराव असे दोघेही अंमळ बाजूला
गले व बराच वेळ कांहीं बोलले. ते काय बोलले ते मुक्ता व पिराजी
यांना मात्र कळले नाही. त्या दोघांनीं तर्काने ओळखले कीं, ही
गडूमहाराजांच्या सुटकेविषयीची भानगड आहे. पण ती काय
भानगड आहे हें विचारण्याइतका फाजील चौकसपणा दाखविण्याचें
गडस त्या दोघांच्यानेही करवले नाही. जोत्याजीच्या तोंडचे ओझरते
गडस मात्र दोघांनाही ऐकूं आले, “एकूण कर्मकहाणी अशी आहे!”

“होय. पण याची वाच्यता मात्र कुठेंच करावयाची नाही.”
व्यासराव म्हणाला.

“होय. गोष्ट कबूल!” जोत्याजी म्हणाला, “पण व्यासराव!
एका गोष्टीची तूं आरंभापासून टाळाटाळी करित आहेस हें मात्र
रें नाही!”

“कोणत्या गोष्टीची?” व्यासरावाने जोत्याजीच्या मनांतील प्रश्न
ओळखून प्रथम मुक्ता व पिराजी यांना सांगितले, “पिराजी! ती
हा कापशी गाय पाणी पिण्यासाठीं गोठ्यांत हंवरते आहे; तिला
तरा पाणी पाजून ये जा बरे! आणि मुक्ते! जोत्याजीबाबांना आज
इथ्या हातचें भातपिठले नाही का वाढायचें?”

“नाहीं कसे? वाढायचें तर!” मुक्ता उमललेल्या गुलाबपुष्पा-
गामाणें हंसतमुख करून म्हणाली.

“मग जा पाहूं तर घरांत लवकर!” व्यासराव म्हणाला.

दोघेही मुले दोन कामासाठीं दूर जातांच व्यासराव जोत्याजीला
म्हणाला, “जोत्याजी! तूं कोणती गोष्ट विचारणार आहेस हें मीं
ओळखले. पिराजी व मुक्ता हीं कोणाचीं कोण, हेंच तूं मला पुन्हा
वेचारणार आहेस; खरे ना?”

“होय.”

“तेंच ! पण मी तुला पुन्हा सांगतो, तूं मला इतक्यांत त्या गोष्टी उजेडात आणण्याचा आग्रह करूं नकोस. त्यामुळें तुझ्या स्वामिभक्तीत अंतराय पडण्याचा संभव आहे.”

“काय? व्यासराव ! अजूनही तुझ्यासारखा खेळीमेळीचा सवंगडी ह्या जोत्याजीच्या स्वामिभक्तीविषयी अशी शंका घेतो याला म्हणायचें तरी काय? माझी स्वामिभक्ति ढळावयाची असती तर ती यापूर्वीच ढळली असती. सभाजीराजांच्या कारकीर्दीत अकारण राजकोपाचे रसरशीत निखारे रोज पदरीं घेतांनाही मी स्वामिभक्तीच्या पिढीजाद व्रतापासून ढळलों नाहीं. इतक्या अनेक भयंकर अग्निदिव्यांतून पार पडलेली माझी स्वामिभक्ति जर तुझ्या एका शद्दानें ढांसळूं लागली तर हवेंत कुन्हाडीचा घाव घातल्यानें आकाश तरी तुटून कां पडूं नये?”

“पण हवेंतल्या कुन्हाडीच्या घावानेंच आकाश तुटून पडण्यास रखेंच असलें तर?”

“असें कधींच शक्य नाहीं. आणि तूं म्हणतोस त्याप्रमाणें हवेंतल्या घावानें आकाश तुटून पडलें तर ज्या परमेश्वरानें पृथ्वीचा भार अहर्निश सहन करण्याचें बळ शोपाला दिलें तोच परमेश्वर तें आकाश सांवरून धरण्याचें बळ माझ्या आर्गी देईल. तुला काय सांगावयाचें तें सांग.”

“जोत्याजी ! पिराजीची कुळकथा तुला सांगूं लागलों तर—गड्या ! सांगूं?—पिराजी हा तुझा नातू आहे.”

“काय, पिराजी माझा नातू आहे?” जोत्याजी डोळ्यांत आंसवें आणून गर्हिवरलेल्या कंठानें म्हणाला, “व्यासराव, खरेंच का पिराजी माझा नातू आहे?”

“होय.”

“मग यांत माझ्या स्वामिभक्तीत अंतराय पडण्याजोणी कोणती गोष्ट आहे? देवानें मला सोन्यासारखा नातू दिला—”

“तुझ्या म्हाळसेला त्या नीच कलुषा कवजीनें एकदां पळविण्या-

प्रयत्न केला होता व संभाजीराजांचेही त्यांत आंग होते. पण त्या
। त्यांचा बेत दांसळला हें तुला माहीतच आहे. पण पुढें म्हाळसे-
जन्माची काय परवड लागली हें तुला मात्र माहीत नाही. ती
। घरांतून नाहीशी झाली. पण ती कुठें गेली याचा तुला आज-
पत्ता लागला आहे का ?”

“नाहीं. तुला तिचा पत्ता माहीत आहे वाटतें ?”

“सांगतो ऐक. तुझा डोळा चुकवून कबजीनें तिला पुन्हा सर्वा-
डोळ्यांत धूळ फेंकून पळविली व संभाजीमहाराजांच्या विलास-
रांत नेऊन कोंडून ठेविली. आतां आपल्या कौमार्यावर गदा
गार; असा प्रसंग आपल्यावर येऊं नये म्हणून तिनें कबजीच्या
कर पायधरण्या केल्या. पण बादशाहींत राजवैभवाचा धुल्लक
र्थ साधण्याच्या इराद्यानें बादशहाचा गुप्त हेर म्हणून महाराजांच्या
गिला आलेला हा खलग्रह महाराजांना गुगविण्यासाठीं स्वतःच्या
पाक पतिव्रतेलादेखील महाराजांच्या विलासमंदिरांत लोटण्याला
र झाला ! हें पाप करण्याला ती साध्वी अथवा महाराज यांपैकीं
ीच तयार नव्हती ही गोष्ट निराळी. पण इतक्या नीच मनो-
च्या सैतानाला पापभीरु म्हाळसेची आळवणूक कशी ऐकूं यावी !
नें तिची सुटका करण्याचें साफ नाकारलें.”

“आणि अखेर माझी म्हाळसा महाराजांची राख झाली !—
तूं सांगणार ना ?”

“नाहीं. माझें ऐकून तरी घेशील ? तुझ्या शेजारचा अंबाजी
पडे महाराजांच्या पदरीं हुजऱ्या होता. त्याचें व म्हाळसेचें एक-
ांवर प्रेम होतें. पण अंबाजीच्या बापाशीं तुझें वैमनस्य असल्यानें
या लग्नाच्या विरुद्ध होतास. त्या अंबाजीनें मोठ्या चतुराईनें
ळसेची मुक्तता केली व तीं दोघें राजधानी सोडून रातोरात पळून
।”

“काय, माझी पोर माझ्या शत्रूच्या पोराचा हात धरून पळून
। व त्यांच्या पापांत पिराजीचा जन्म झाला ?” जोत्याजी कमर-

पट्ट्यांतून खंजीर खरकन् बाहेर काढून दुखावलेल्या नागासारखा थर-कांप कांपत उभा राहिला व लाल डोळे करून सभोंवार पाहत म्हणाला, “कुठें आहे तो पिराजी? जोत्याजी केसरकराची पोर बदचालीची निघाली याची साक्ष जगाला पटवून देणारी कमअस्सल अवलाद मला कापून काढलीच पाहिजे.”

“अरे पण? जोत्याजी! इतक्या उतारवयांत इतका उतावळेपणा तुला शोभत नाही! मी काय म्हणतो तें ऐकून तरी घेशील? तुझी म्हाळसा बदफैली निघाली नाही; ती व अबाजी अशी दोघें माझ्या आसऱ्याला आली व मी त्यांचें यथाविधि लग्न लावून दिलें. संभाजी-राजांवर संगमेश्वरी संकट कोसळण्यापूर्वी सहा महिने हा प्रकार झाला. तुला ही गोष्ट मानवणार नाही म्हणून ती तुला भेटली नाहीत व मीही ही गोष्ट तुझ्या कानांवर घातली नाही.”

“बरे; पुढें काय झालें?”

“कबजीच्या नादानें अंबाजी म्हाळसेसह मोगलाईत जावयास तयार झाला, तेव्हां माझ्याबरोबरचा रामरतन नांवाचा एक ब्राह्मण-कबजीचा एक दूरचा नातलग-बाटून मुसलमान होऊन बादशहाच्या खानगीकडे दिल्लीला नोकरी करित होता, त्याला मी चिष्टी देऊन अंबाजीची बादशाही सैन्यांत सोय लावून दिली. पण मागाहून मला पश्चात्ताप घडविण्याजोगी एक गोष्ट तेथें घडली.” व्यासराव एकाएकी खिन्न मुद्रा करून क्षणभर थांबला व मग बोलूं लागला, “औरंगजेब बादशहाचा अंमल म्हणजे हिंदवीचा मरणकाळ होता हें तुला माहित आहेच. त्याला खूष करून बढती मिळविण्यासाठी त्या नीच रामरतननें अंबाजीला बढतीची भुरळ पाडून मुसलमान केलें. ही बातमी म्हाळसेला कळली तेव्हां तिनें अंबाजीची अत्यंत निर्भर्त्सना केली. रामरतनच्या चिथावणीनें अंबाजी म्हाळसेला मुसलमान होण्याचा आग्रह करूं लागला. प्रत्यक्ष पति जी गोष्ट सांगतो ती कितीही त्याज्य असली तरी ती करणें हें पत्नीचें कर्तव्य होय, ह्या भावनेला बळी पडून म्हाळसेनेंही विधिपूर्वक मुसलमानी धर्माचा स्वीकार केला. पण ती

मैत्रिणीची, एवढेच ती बोलली. मीही तिच्या बाबतीत जास्त चौकशी केली नाही. पण मला सोडून जाण्यापूर्वी आठ दिवस तिने मुक्तेला जवळ बोलावले व माझ्या हाती तिचा हात देऊन सांगितले, “बाबा ! माझ्या एका जिव्हाळ्याच्या मैत्रिणीची ही मुलगी. ती मैत्रीण संसारा-ला वैतागून आपल्या कोणा गुरूकडे सेवेसाठी निघाली तेव्हा तिने हिला माझ्या स्वाधीन केली. हिला माझ्या हाती देताना तिने एक ताईत मुक्तेच्या गळ्यांत बांधला होता व तो तिचे लग्न ठरविण्याच्या वेळी किंवा त्यापूर्वी शाहूमहाराजांची सुटका झाल्यास त्यांच्या किंवा येसूबाई आईसाहेबांच्या हाती उघडावा; त्यापूर्वी कोणत्याही कारणाने उघडू नये; असे तिने बजावून शपथ घालून सांगितले होते. तो ताईत माझ्यापाशी आहे. यापेक्षा मला मुक्तेची कांहींदेखील माहिती नाही. मुक्तेला ह्यापैकी मी एक अक्षरदेखील सांगितलेले नाही.”

“आता आले माझ्या लक्षांत सारे. ही मैत्रीण येसूबाई आईसाहेबांची जिव्हाळ्याची बाळमैत्रीणच असावी. शिवाय तो ताईत—पण इतक्यांतच मी त्याविषयी कशाला बोलूं ! येसूबाई आईसाहेबांच्या तोंडून मी ह्याबाबत बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. पण त्या इतक्यांत बोलावयाच्या नाहीत. तो ताईत तुझ्यापाशी सुरक्षित आहे ना ?”

“होय. पण ही काय भानगड आहे तें मला सांग तरी ?”

“छे ! त्याविषयी इतक्यांत कांहींच बोलावयाचे नाही. परमेश्वराच्या कृपेने शाहूमहाराजांचे पाय सुखरूपपणे राजधानीला लागले म्हणजे मुक्तेच्या आईच्या इच्छेप्रमाणे आपण तो ताईत महाराजांनाच उघडावयाला सांगू. तोंपर्यंत तूं एक मात्र कर; कोणापाशीही याची वाच्यता करू नकोस.”

इतक्यांत पिराजी घावत घावत पुढे आला व म्हणाला, “जोत्याजी-बाबा ! तुमच्या मामावर माणसे येत आहेत असे वाटते. आतां तुम्ही तुमचा वेश मघां मी सांगितल्याप्रमाणे बदलल्याशिवाय गत्यंतर नाही.”

“मग ! पिराबाळ ! आतां कसे करायचे ?” जोत्याजीने पिराजी-

ला विचारलें. आतां त्याच्या दृष्टींत पिराजीविषयीं अपूर्व आपुलकी उत्पन्न झाली होती.

“आतां कसें करायचें व काय करायचें याचा विचार करीत बसावयाचें नाहीं.” पिराजी व्यासरावाकडे वळून म्हणाला, “आजोबा ! आतां यांना तुम्ही भिक्षुक बनवून सोडा.”

तेवढ्यांत मुक्ता साडीचे ओंचे वर खोवून घेतलेले व हात खरकट्यानें माखलेले अशी माजघरांत येऊन म्हणाली, “स्वयंपाक तयार आहे.”

“होय ना ?” पिराजी जोत्याजीकडे वळून म्हणाला, “जोत्याजी-बाबा ! उठा आतां. अगोदर शामभटजी बना, व—” पिराजीनें मुक्तेकडे वळून सांगितलें, “आजोबा ! हे आज आपल्या घरीं ब्राह्मण जेवावयाचे आहेत.”

इकडे असा हास्यविनोद चालला आहे तोंच बाळाजीपंतांच्या घरच्या हैबती हुज्यानें येऊन चौकशी केली, “पिराजी आहे का ?”

“होब. पिराजी आहे.” स्वतः पिराजीच पुढें होऊन त्या बरोबरीच्या नोकराला म्हणाला, “हैबती ! काय म्हणणें आहे ?”

“धनीसाहेब आजच सेनापति व प्रतिनिधि यांच्यासह तोतया शाहूचा मोड करण्याच्या कामगिरीवर फौज घेऊन निघावयाचे आहेत. त्यांनीं तुला तुझ्या हातीं सोंपविलेल्या ठेवीसह नगराच्या वेशीबाहेर गुपचुप जाऊन वस्ती करावयाला सांगितलें आहे.”

“काय तोतया शाहू ?” जोत्याजी एकदम खवळून उभा राहत म्हणाला, “असें कोण म्हणतो ?”

पिराजीनें जोत्याजीला हातानें शांत राहावयाला सांगून हैबतीला नेत्रसंकेत करून उत्तर दिलें, “ठीक आहे. धनाजीसाहेबांना सांग, माझ्यापार्शी असलेल्या ठेवीबद्दल आपण मुळींच काळजी करूं नका. मी तिला सुरक्षितपणें आपल्यापार्शी आणून पावती करतो.”

प्रकरण तेरावें कारस्थानांत कारस्थान

कांहीं वेळानें पिराजीच्या अपेक्षेप्रमाणें चंद्रसेन जाधव व्यास-
रावाच्या झोंपडीसमोर दत्त करून येऊन उभा राहिला. त्यानें प्रथम
सर्व मंडळींपाशीं जोत्याजीबद्दल चौकशी केली.

पिराजी उत्तरला, “छे! आपल्याला ह्या जोत्याजीची मुळींच
खबर नाही.” वाजूला उभा असलेल्या म्हाताऱ्या शामभटजींकडे
पाहून त्यानें विचारलें, “भटजी, तुम्हांला तरी माहीत आहे का हो?”

“छे बुवा! आपल्याला नाही माहीत.” श्यामभटजी उत्तरले.

पिराजीनें विचारलें, “चंद्रसेनजी! तुम्ही त्याला पकडावयाला
गोलां होतां म्हणे? तो सांपडला नाही का?”

“छे! तो सांपडला नाही.” चंद्रसेन उत्तरला.

“हें कांहीं बरें झालें नाही. गुलामाला पकडून चांगला तुरुंगांत
डांबून ठेवावयाचा होता. साऱ्या चार घटकांत त्यानें गांवांत केषढी
दंगल उडवून दिली!” पिराजी म्हणाला.

जोत्याजीविरुद्ध पिराजी बोलूं लागलेला पाहतांच चंद्रसेनाला
समाधान वाटलें व तो मनांत जो हेतु धरून आला होता, तो बोलून
सारण्यापूर्वीं नाणें वाजवून घेण्याच्या इराद्यानें म्हणाला, “बाळाजी
पंतांच्या हातून तो थेरडा मोकळा सुटला. त्यांनीं त्याला पकडा-
बयाचें सोडून आईसाहेबांची पडत्या फळाची आशा घेऊन त्याला
नगराच्या वेशीबाहेर सुरक्षित पोंचविलें. गादीचें मीठ खाऊन गादी-
च्या शत्रूशीं अशी मिलाफी करणें चांगलें नाही.”

“खरेंच चांगलें नाही. पण आमच्या घनीसाहेबांना हें कोणीं
सांगावें? घनाजीबाबांनीं दोन शब्द सांगावे तर—” पिराजी म्हणाला.

“घनाजीबाबांना आतां म्हातारचळ लागला आहे.” चंद्रसेन म्हणाला, “त्याचादेखील त्या तोतया शाहूवरच विश्वास आहे. पण ते शपथेत अडकले म्हणून केवळ आईसाहेबांच्या वतीने त्या तोतया-शीं लढणार. पण त्या लढण्यांत मला तरी कांहीं राम दिसत नाही. धरून कुत्रे कुठें पारध करीत असतात वाटतें! आतां ह्या तोतये-शाहीला आळा घालून छत्रपतींची गादी शाबूत राखण्यासाठीं आम्हीं जातीनें झटलें पाहिजे. पिराजी! तूं व्यासरावाचा नातू व माझ्या संभाजीचा लंगोटीयार म्हणून तुझ्याविषयीं मला संभाजीइतकाच आपलेपणा वाटतो. पण तूं बाळाजीपंतासारख्या स्वार्थी, कावेबाज व निमकहराम घन्याच्या पदरीं पडलास त्यामुळें तुझ्या आयुष्याची माती झाली. ज्या तुझ्या हातांनी आज तलवार गाजवून वैभवाला चढावयाचें, तेच हात आज एका यःकश्चित् भटाचे जोडे कांखोटीला मारण्यांत भूषण मानतात, याला काय म्हणावयाचें!” चंद्रसेन व्यासरावाकडे वळून म्हणाला, “व्यासराव! मी म्हणतो हें खरें ना?”

“हो! अलबत् खरें. पण यांत पिराजीचा तरी काय अपराध! जन्माला आलेल्या जीवाला पोटापाण्याला तर मिळालें पाहिजे! हुजरेगिरी!—पण ती तरी तेव्हां कुठें मिळत होती? त्यांतूनही तुम्हीं आतां त्याला हाताशीं धरून वर काढण्याचें मनावर घेतलें तर श्री-गजाननाची त्याच्यावर मोठीच कृपा झाली म्हणावयाची!” व्यासराव म्हणाला.

“आमची त्याला हाताशीं धरण्याची तयारी आहे. पण तो आला पाहिजे ना?” चंद्रसेन म्हणाला, “तो म्हणेल तर मी त्याला आजपासून हाताशीं धरण्याला तयार आहे.”

“मग, माझी कुठें ना आहे?” पिराजीनें विचारलें.

“पाहा! तूं हें मनापासून बोलतोस?” चंद्रसेनानें विचारलें.

“नाहीं तर उगाच वरवर कशाला बोलूं?” पिराजी म्हणाला, “मी आपण होऊनच तुमच्यापार्शीं ही गोष्ट काढणार होतो. पण तुमच्या संभाजीचें व माझें नीट नाही, तेव्हां तुम्ही माझा शब्द

मानाल अशी मला आशा नसल्याने मी बोललो नाही.” पिराजी जोत्याजीकडे पाहून नेत्रसंकेत करित म्हणाला. पिराजीची झटपट फितुरी पाहून जोत्याजीच्या रक्तांत सळसळ उत्पन्न होण्याच्या वेतांत होती, ती पिराजीच्या नेत्रसंकेताने थांबली.

“संभाजीचें काय घेऊन बसलास? तो अजून तुझ्यासारखाच अजाण पोर आहे. तुमच्या वादाचें मूळ कोठें आहे हेंही मला माहीत आहे व तें मूळ नष्ट करण्याचा बेतही मी केला आहे.” चंद्रसेन बाजूला खांबाशी उभी असलेल्या मुक्तेकडे पाहून व मग व्यासरावाकडे वळून म्हणाला, “व्यासराव! आजवर मुक्तेचें लग्न संभाजीशी करावयाचें असा आग्रह मी तुला करित आलों; पण आतां माझे मत बदललें आहे. एकंदर गोष्टींचा विचार करतां मुक्तेचें पिराजीशीच लग्न करून देणें मला इष्ट वाटतें.”

“पण संभाजी अशानें अनर्थपात करील तो?” मुक्ता म्हणाली.

“तो माझा मुलगा आहे; त्याला कसें आवरावयाचें तें मी पाहीन.” चंद्रसेन व्यासरावाकडे वळून म्हणाला, “संभाजीला मी राजवाड्यांतील एक सुंदर नवरी मुकर करून ठेविली आहे. खुद्द आईसाहेबांनीच हें लग्न ठरविलें आहे. आतां संभाजी आपल्या कामगिरीवरून आला म्हणजे त्याचें लग्न करावयाचें, आणि व्यासराव! पिराजीचें लग्नदेखील तो एखादा पराक्रम गाजवीपर्यंत करावयाचें नाही.”

“पराक्रम गाजविण्याची संधि सांपडल्यावर आम्हांला पराक्रम गाजवतां आला नाही तर आम्ही मर्द कसले?” पिराजी म्हणाला.

“मग काय, पिराजी! तूं माझ्या पदरीं नोकरीला राहणार तर?” चंद्रसेनानें विचारलें.

“होय.” पिराजी उत्तरला.

“तर मग चल माझ्याबरोबर; जरा बाजूला ये म्हणजे तुला कामगिरी सांगतो.” असें म्हणून चंद्रसेन व्यासरावाच्या गोठ्याच्या बाजूला निघाला. पिराजीही त्याच्या मागोमाग गेला.

आतां चंद्रसेन पिराजीचे कसे काय कान फुंकील नकळे, ह्या भयाने व्यासराव, जोत्याजी व मुक्ता चिंता करीत बसलीं होती. इतक्यांत अंमळशानें पिराजी व चंद्रसेन माघारे आले.

“ बरें तर; मीं सांगितल्यावरहुकूम कामगिरी पार पाडावयाची आणि संभाजी भेटला तरी त्याच्याशीं भांडाभाडी करावयाची नाही. लग्नाविषयीं त्याच्यापार्शीं एक अक्षरदेखील बोलावयाचें नाही. आणि आपल्या बेताची बातमीदेखील कोणाला द्यावयाची नाही. जरूर तर तुझ्या शामभटजींची मदत तूं घे; त्याला कांहीं हरकत नाही. त्यांना म्हणावें, आपली मसलत साधली तर आम्ही तुम्हांला राजोपाध्य बनवून सोडूं. ” असें म्हणून चंद्रसेन निघाला. पिराजीनें त्याला मोठ्या खुपीनें मान तुकवून वाटेला लाविलें.

“ चंद्रसेन काय म्हणाला ? ” जोत्याजीनें विचारलें.

“ त्या गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत. ” पिराजी गालांतल्या गालांत हंसत म्हणाला, “ मुक्तेचें आमिष दाखवून हा बेइमान मला माझ्या मालकांशीं बेइमान व्हावयाला शिकवतो आहे. माझ्या मालकांच्या तैनातींत राहून त्यांच्या गुप्त हालचालींवर नजर ठेवून प्रतिनिधींना भेद द्यावयाचा व शक्य तर याला इकडे बातमी द्यावयाची हें गुप्तहेराचें काम मला आजपासून करावयाचें आहे. स्वामींचे ह्या कारस्थानाविषयींचे बित्तवेत मीं हुडकून काढावयाचे. तसेंच जोत्याजी जर वाटेंत सांपडला तर त्यालाही जगांतून नाहीसा करावयाचा ! ”

“ पण माझे नांव त्या नराधमाच्या तोंडून कां म्हणून निघालें ? ” जोत्याजीनें विचारलें.

“ याचें कारण असें कीं, चंद्रसेनानें शामभटजी हे कोण, कुठले याविषयीं चौकशी केली, तेव्हां स्वामींशीं भांडण करून आलेले हे भटजी आहेत असें मीं त्याला सांगितलें. त्यामुळें स्वामींच्या राजकारणांत हा ‘भट’ घातल्यानें स्वामींनादेखील अनायासें नेस्तनाबूद करतां येईल, अशी त्याला आशा लागली आहे. स्वामींचा आंतून शाहूमहाराजांना पाठिंबा आहे ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. खुद्द

ताराबाई आईसाहेबांनादेखील हे कळतें. यासाठीं स्वामींना कोणत्या ना कोणत्या उपायांनीं गोत्यांत आणण्याचे हे प्रयत्न चालवले आहेत. तुमच्यामार्फत स्वामींना राजकीय उलाढालींच्या साऱ्या चोरवाटा पळवाटा पाहून घ्यावयाच्या असा चंद्रसेनाचा इरादा आहे.”

“निव्वळ खोटी अथलाद!” जोत्याजी खवळून दांत ओंठ खात म्हणाला, “आणि पिराजी! तूदेखील त्या कुटांगाराच्या नादानें ब्राह्मणांना ‘भट’ अशा उपहासकारक नांवांनै संबोधूं लागलास हें बरें नव्हे. केसरकराच्या नातवाला हें शोभत नाहीं. जा—जा आतां आपल्या कामगिरीवर.”

पिराजी बाळाजीपंतांच्या निरोपाप्रमाणें निघण्याच्या तयारीला लागला. सर्व तयारी झाली व आतां निघावयाचें, तरीही पिराजीचा जीव झोंपडींतल्या झोंपडींत मुक्तेशीं दोन जिव्हाळ्याचे शद्व बोलण्यासाठीं रेंगाळत होता. पण त्याला एकांत कांहीं मिळेना.

“मुक्ते! देवापार्शी दिवा लाव व पिराजीला ओंवाळून मंगलाक्षता लाव.” व्यासराव म्हणाला.

मुक्तेनें ताबडतोब देवापार्शी दिवा लावला व पंचारती पेटवून प्रथम जोत्याजीला व नंतर पिराजीला ओंवाळून त्यांना कुंकुमाक्षता लावल्या. जोत्याजीनें तिला प्रेमभरानें ‘तुला तुझ्या मनाजोगा पति मिळेल, राजलक्ष्मी तुझ्या पायाशीं लोळण घेईल’ असा आशीर्वाद दिला. पिराजीनें मात्र आशीर्वाद वगैरे कांहीं न देतां जोत्याजी व व्यासराव यांची नजर चुकवून मुक्ता आरती ओंवाळण्यासाठीं समोर आली तेव्हां त्याच कुंकवाच्या करंड्यांतून चिमूटभर कुंकूं घेऊन तिच्या ललाटी कुंकुमाटिळा रेखला. नंतर जोत्याजी व पिराजी बाहेर पडून वाटेला लागले तेव्हां ते नजरेच्या टापूपलीकडे जाईपर्यंत मुक्ता आनंदाश्रूंनीं डबडबलेल्या नजरेनें एकसारखी टक लावून त्यांच्याकडे पाहत होती.

प्रकरण चौदावें

‘तोतया’ शाहूवर स्वारी

धनाजी जो दरबाराहून आला, तो एकसारखा आतां काय करावें व कसें करावें याविषयी विचार करीत होता. वास्तविक हा प्रश्न सोडविण्याला प्रतिनिधि अथवा इतर कारभारी यांच्या दृष्टीनें मुळींच अवघड नव्हता. धनाजी एवढ्या अफाट मराठी राज्याचा सेनापति होता. राजाराममहाराजांच्या पश्चात् मराठ्यांना लाभलेला शिवाजी-राजा जरी वेडा होता, तरी राज्याची सारीं सूत्रें ताराबाईसारख्या असामान्य बुद्धिवान् व कर्तबगार स्त्रीच्या हातीं असल्यानें राजकारणाची घडी वित्कटली नव्हती. इतकेंच काय; पण ताराबाईच्या आंगीं दांडगा वकूब असल्यानें ती कारभारीमंडळाकडून इतक्या चतुराईनें कारभार करून घेई कीं, ज्यानें त्यानें तोंडांत बोटेंच घालावीं ! तिचा नुसता हुकूम होण्याचा अवकाश; पंचवीस हजार भटल्याबरोबर पंचवीस हजार सैन्य त्या घटकेला शस्त्रास्त्रांनीं सज होऊन उभे राहिलें. पंचवीस हजारच काय; पण धनाजीचा दरारा व कर्तबगारी एवढी दांडगी होती कीं, त्यानें आपल्या एका शस्त्रासरसें पन्नास हजार सैन्यदेखील हां हां म्हणतां उभे केलें असतें. धनाजी मोहिमेवर निघाला कीं विजयश्री बटकीकुणविणीप्रमाणें त्याच्या पायांवर पाणी ओतण्यासाठीं हातीं सुवर्णकलश घेऊन जोडल्या हातांनीं त्याच्या पायांच्या आसऱ्यानें चालूं लागावयाची. त्यानें मनांत आणल्यावर एक शाहूच काय; पण असे एकोत्तरशें शाहू उलथेपालथे करून त्यांच्या छातीवर थैमान केलें असतें.

पण इतका रणधुरंधर धनाजीदेखील आज शाहूमहाराजांवर चालून जाण्याच्या बाबतींत मागें पाऊल घेऊं लागला. ताराबाईच्या मुर्वती-

खातर एकवार तरी शाहूशीं लढण्याची शय्य त्यानें घेतली खरी; पण ती शय्य पाळणें हेंदेखील त्याला पापसें वाटूं लागलें. बरें, ती न पाळावी तर राजद्रोह होतो! आतां काय करावें अशी हुरहुर धनाजीच्या जिवाला लागून राहिलेली असतांना त्यानें आपल्या दोषां कर्त्या मुलांच्या विचारें काय तें करावयाचें असें ठरविलें. हे दोन कर्ते मुलगे म्हणजे एक चंद्रसेन व दुसरे बाळाजीपंत. चंद्रसेन हा मुलगा होता इतकेंच; पण खरा मुलगा बाळाजीपंत हाच होता. ह्या दोन कर्त्या मुलांशिवाय दुसऱ्या दोन देवता धनाजीच्या गृहराज्यांत वास्तव्य करीत होत्या; त्यांचाही शत्रू अशा आणीबाणीच्या वेळी तो अवश्य मानी. ह्या दोन देवता म्हणजे एक त्याची बायको चंद्रसेनाची आई गोपिकाबाई, व दुसरी त्याची अर्धी सून संभाजीची आई पुतळाबाई ही होय. चंद्रसेनाची लग्नाची बायको पार्वतीबाई देवाधर्माच्या साक्षीनें जाधवांच्या घराण्याची कर्त्री स्त्री झाली होती खरी; पण ती ह्या दोन देवतांच्या पंक्तींत बसण्यासारखी नव्हती. धनाजीला ती मुळींच आवडत नसे. आपल्या भरल्या घराचा भणगा करण्यासाठी ही मूर्तिमंत अवदशा अवतरली आहे असें धनाजी वारंवार म्हणे. ती खलवृत्तीच्या दृष्टीनें पाहतां चंद्रसेनाला शोभण्यासारखी बायको होती एवढेंच काय तें. आणि म्हणूनच चंद्रसेनाला कलिपुरुषाप्रमाणें करांगुलीच्या एका टोंकावर नाचविण्यांत ती हरहमेश यशस्वी होई. ह्या सर्वांत आश्चर्याची गोष्ट ही की संभाजीदेखील पार्वतीबाईच्या अर्ध्या सवतीचा मुलगा असूनही पार्वतीबाईच्या अर्ध्या वचनांत वागे व आपल्या जन्मदात्या आईला पायांतळाच्या पायपोसाप्रमाणें कःपदार्थ लेखून तिचा पावलोपावली पाणउतारा करी. याचें कारण एकच; दोषांचीही अंतःकरणें म्हणजे कुटिलनीतीच्या कोंडी होत्या, व स्वार्थाचा प्रश्न येतांच जिव्हाळ्याच्या माणसालादेखील जिवें मारण्याची त्यांची तयारी होती.

असो; धनाजीनें प्रथम गोपिकाबाई व पुतळाबाई यांना बोलावून आतां कसें करावयाचें असें विचारलें. तेव्हां त्या दोघींनीही आपल्या

बुद्धीप्रमाणें खरें कल्याण होईल असें काय तें करा. आपण सुन्न आहा; आम्ही आडव्या सुडक्याच्या बाईलमाणसांनीं आपणाला काय सांगा-वयाचें' अशी त्याची समज घातली. ह्या आशीर्वादात्मक शब्दांनीं धनाजीचें मुळींच समाधान झालें नाहीं. तेवढ्यांत चंद्रसेन आला. धनाजीनें त्याचा सल्ला विचारण्यापूर्वी तो तिरस्कारपूर्वक निर्भर्त्सनेच्या भाषेत तारे तोडूं लागला, "बाबा! तुमच्या राजनिष्ठेच्या नेकीला इतक्यांतच नाट लागला, हा आपणाला म्हातारचळ तर लागला नाहीं ना? आईसाहेबांनीं शपथ घ्यावयाला सांगतांच तुम्ही शपथ घेतली असती तर त्यांच्या मर्जातून तुम्ही उतरला नसतां व तोतयाचा मोड करण्याची कामगिरी त्यांनीं एकट्या तुमच्यावरच सोंपविली असती. जाघवांचें घराणें राजनिष्ठेचें बाळकडू पिऊन वाढलेलें आहे असा जो लौकिक तुम्हीं आजवर कमावला तो एका क्षणांत तोतयाची तरफदारी करून गमावला!"

चंद्रसेनाचे हे विषारी बोल धनाजीच्या अंतःकरणाला जाऊन भिडले. तो आपला संताप अंतःकरणांतल्या अंतःकरणांत शक्य तितका गिळीत म्हणाला, "चंद्रसेन! शाहू तोतया नाहीं. तो मराठ्यांच्या गादीचा खराखुरा वारस आहे."

"पण मी सांगतो, शाहू खराखुरा शाहू नसून तोतया आहे. आणि तुम्ही म्हणतां त्याप्रमाणें तो खराखुरा शाहू आहे असें घटकाभर धरून चाललें तरी तो लहानपणापासून बादशहाच्या जनान-खान्यांत वाढून मोठा झाला असल्यानें मनानें तो बादशहाच्या बेट्यासारखाच मराठशाहीला मूठमाती देण्याच्या इराद्यानें इकडे येत असला पाहिजे. नाहीं तर ताराबाई आईसाहेबांनीं त्याला एवढा विरोध कां केला असता? कीं माणुसकी तुमच्या आंगीं तेवढी आहे व आईसाहेबांच्या आंगीं सैतान संचारलें आहे?"

"खबरदार! चंद्रसेन, माझी जबाबदारी मला कळते. मला तुझें गुरुत्व नको आहे. चल नीघ! माझ्यासमोरून काळें कर." धनाजी आपल्या अनावर रागाला बळी पडून उद्गारला.

“बाबा! तुम्हांला चुकीचें प्रायश्चित्त भोगावें लागेल!” चंद्रसेन तितक्याच रागानें उत्तरला, “यापुढेंदेखील तुम्हांला फंदफितुरीनें वागावयाचें असेल तर बापलेंक जाधव आजच एकमेकांना मेले असें समजा.”

“मेले! मेले! बापलेंक जाधव आज एकमेकांना मेले. बस! आजपासून तूं माझा कोणी नव्हेस व मी तुझा कोणी नव्हे!” असें वैतागाच्या भरांत बोलून घनाजी दुःखातिरेकानें कपाळाला हात लावून दूर जाऊन बसला.

चंद्रसेनही कांहीं कमी कोपिष्ट नव्हता. तशांत तें ताजें रक्त होतें. तें तत्काळ उसळ्या मारीत मारीत दाणदाण पाय आपटीत दरवाजा-बाहेर पडलें.

चंद्रसेनाला बाहेर जाऊन पाव घटकादेखील झाली नाही तोंच बाळाजीपंत, बाजीराव व चिमाजी यांना समागमें घेऊन तेथें येऊन पोचले. त्यांना पाहतांच गोपिकाबाई पुढें होऊन म्हणाली, “बाळ! ते रागावले आहेत; या वेळीं त्यांच्यासमोर जाऊं नकोस.”

“काय, घनाजीबाबा रागावले आहेत? आणि ते कोणावर?” बाळाजीपंतांनीं विचारलें.

गोपिकाबाईला बाळाजीपंत कोणी परके नव्हते. ती त्यांना चंद्रसेनाप्रमाणेंच आपला पुत्र मानीत असे. तिनें आतां घडलेला सर्व वृत्तांत बाळाजीपंतांना निवेदन केला. तेव्हां ‘ऊं: ! त्यांत काय आहे! मी घनाजीबाबांचा आवडता पुत्र आहे. मला पाहून त्यांच्या रागावर पाणी पडेल’ असें म्हणून बाळाजीपंत दोन्ही मुलांना बरोबर घेऊन आंत गेले. त्यांची व घनाजीची नजरानजर होतांच त्यांनीं भाकित केल्याप्रमाणें झालें. घनाजी एकदम शांत होऊन म्हणाला, “बाळाजी! मी तुझीच वाट पाहत होतो. आतां मला अगोदर सांग, हाताशीं असलेल्या मोहिमेचें काय करावयाचें?”

“मोहिमेवर जावयाचें. आणखी काय करावयाचें?” बाळाजीपंत म्हणाले,

धनाजी व बाळाजीपंत यांचे संभाषण चालले आहे इतक्यांत धनाजीच्या वाड्याच्या बाहेरील दरवाजांत कोणी तरी मंजुळ स्वरांत एकतारीच्या सुरावर गाऊ लागले.

राजा परदेशी ! परदेशी !

येइ मायभूमीसी ॥ धरु० ॥

अविधपार्शी बंदिवानसा झाला शाहूराजा !

किती गांजिला कितीक छळिला प्राण महाराष्ट्राचा ! १

कैक युगांचें भाग्य उदेलें पुण्य फळाला आलें !

शिवरायाच्या कृपाप्रसादे शाहूराजे सुटले ! २

उठा उठा हो सर्व मराठे ! जा त्यांना सामोरे !

वंदन करुनी गौरव करुनी आणावे माघारे ! ३

भगवंताची वाणी बोले तेच बोल मी बोलें !

उठा मराठे ! उठा वीर हो व्हा जागे निजलेले ! ४

“बाई ! भिक्षा वाढा !” गाणारी व्यक्ति गाणें आटोपतांच म्हणाली. धनाजी, बाळाजीपंत व बाजीराव आणि चिमाजी गाण्याचा स्वर ऐकून खिडकींत जाऊन उभे राहिले. गाण्यातील खोंच तेव्हांच सर्वांच्या ध्यानांत आली. ती गाणारी व्यक्ति एक मध्यम बांध्याची, देखणी, पण केंस व शरीर यांची बेनिगा झाल्यानें बेटबपणा पांघरलेली अशी पस्तिशीच्या उमरीची स्त्री होती. तिचा वेष भिकारणीचा होता; पण चर्या विरक्त व विशिष्ट कार्योद्युक्त वृत्तीची साक्ष देत होती. तिनें नेमके शाहूमहाराजांच्या सुटकेविषयीचें गाणें गाइलेलें ऐकतांच ह्याबाबत तिच्यापार्शी जास्त चौकशी करण्यासाठीं बाळाजीपंतांनीं तिला हांक मारली, “ए बाई ! वर ये पाहूं !”

इतक्यांत कोठून तरी दोन शिपाई धावत आले. व त्या भिकारणीला दोन्ही बाजूंनीं पकडून दरडावणीच्या भाषेत ओरडले, “ए बेवकूब गद्दी ! खबरदार, एक पाऊल तरी पुढें सरकशील तर !”

ती भिकारीण शिपायांच्या ह्या दरडावणीनें जरादेखील म्याली नाहीं; रिमतहास्य करीत जागच्या जागीं उभी राहिली. एकाएकी

त्या विचारीवर संकट कोसळलेलें पाहून बाजीराव बाणासारखा लग-
बगीनें खालीं गेला व त्या शिपायाना रागें भरला, “त्या गरीब
बाईच्या आंगाला हात लावाल तर खबरदार !”

बाजीराव एवढासा मुलगा. त्याला सावजावर टपलेल्या शिकारी
कुठ्यासारखे ते शिपाई थोडेच वचकतात ! त्यांनीं त्याला हातानें दूर
लोढून त्या भिकारणीच्या दंडांना हात घातले. बाजिरावाला हा अप-
मान सहन झाला नाहीं. त्यानें तावततोव आपल्या भ्यानांतून आपली
छोटेखानी तरवार उपसून शिपायांच्या मानेवर उगारीत अधिकारयुक्त
वाणीनें सांगितलें, “बऱ्या बोलानें तिला सोडा; नाहींपेक्षां तुमचीं
शिरे धडावेगळीं झालींच असें समजा ! नामर्द ! अनाथ अंपंगावर
हात टाकतां काय ?” बाजिरावानें लगेच वर मान करून पाहत
बाळाजीपंतांना हांक मारून सांगितलें, “बाबा ! ह्या बदमाषांना कैद
करायला सांगा पाहूं !”

बाजिरावानें वर पाहतांच त्या शिपायांनींही वर पाहिलें, तों
धनाजी व बाळाजीपंत खिडकींत उभे असलेले आढळतांच त्यांची
गाळण उडाली. भिकारीण हा प्रकार पाहत चित्रासारखी समोर उभी
होती. ती मुळींच भ्याली नाहीं अथवा एक पाऊलदेखील सरली
नाहीं. पण तिला कैद करण्याला त्या शिपायांचे हात मुळींच धजावे-
नात. धनाजीच्या कदरवाज नजरेची वीज त्यांवर पडतांच ते जागच्या
जागीं लुले पडले.

“काय दंगल आहे रे ?” धनाजीनें शिपायांना विचारलें.

“सरकार ! आम्ही आपल्या पायांचे चाकर ! धाकट्या सरकारांचा
आम्हांला सक्त हुकूम आहे कीं, जें कोणी शाहूमहाराजांच्या नांवाचा
जयजयकार करील अथवा त्यांच्या स्तुतिपर बोलेल त्याला जागच्या
जागीं कैद करावयाचें. आतां ह्या बाईनें शाहूमहाराजांच्या स्तुतिपर
पद म्हटलें म्हणून तिला कैद करणें आम्हांला प्राप्त झालें.” एक
शिपायी म्हणाला व दुसऱ्यानें त्याला दुजोरा दिला. आतां काय
होतें आणि काय नाहीं असें भय दोघांनाही वाटत होतें.

इतक्यांत चंद्रसेन कोठूनसा तेथें सैतानानें पाठविल्यासारखा आला. त्याला पाहतांच त्या शिपायांना पुन्हा जोर चढला.

“सरकार! ही बाई शाहूमहाराजांच्या सुटकेचें गाणें गात होती. म्हणून हिला आम्हीं अडविली.” एक शिपायी म्हणाला.

“मग पाहतां काय? तिला आईसाहेबांसमोर घेऊन जा.”

शिपायी पुन्हा त्या बाईकडे वळलेले पाहतांच बाजिरावाचें पित्त पुन्हा खवळलें. त्यानें पुन्हा तलवार सरसावीत चंद्रसेनाला वजावळें, “चंद्रसेनजी! मर्दांच्या वज्रमुठींना मस्त शत्रूंचीं मार्यां फोडण्यांत भूषण आहे. पण अनाथ बायकांच्या बांगड्या पिचवणें हें त्याचें काम नव्हे.”

चंद्रसेन बाजिरावाशीं कांहीं न बोलतां वर बाळाजीपंतांकडे पाहून म्हणाला, “बाळाजीपंत! आपल्या चिरंजिवांना सांभाळा. मला आईसाहेबांच्या हुकुमाची तामिली केली पाहिजे. मला माझे कर्तव्य आठवतें. त्यापलीकडे आईबाप, बहीणभाऊ, सगेसोयरे कोणीही आठवत नाहीत.”

चंद्रसेन आपल्या कर्तव्याला कितपत जागणारा दानतीचा धड आहे हें बाळाजीपंत व धनाजी ह्या दोघांनाही माहीत होतें. पण आईसाहेबांचा हुकूम आहे असें त्यानें म्हणताच शब्दच खुंटला. बाळाजीपंत व धनाजी यांना चंद्रसेनाच्या ह्या विन्तोड कोटिक्रमावर मूग गिळून स्वस्थ वसावें लागलें. पण तेवढ्यांतच चंद्रसेन आपल्या शस्त्राचा आपल्या सिंहासारख्या शूर वडिलांनाही एवढा दरारा वाटला असें पाहून गर्वानें फुगून गेला.

बाजीराव जरी लहान होता तरी त्याला देखील आईसाहेबांच्या हुकुमाचें महत्त्व कळत होतें. तो एवढेंच म्हणाला, “आईसाहेबांचा तरी असला कसला चमत्कारिक हुकूम?”

पण बाळाजीपंतांनीं तेवढ्यांत बाजिरावाला हांक मारून वर बोलावून घेतलें. लगेच चंद्रसेनाच्या शिपायांनीं त्या बाईला धरलें. तिनें हंसतमुखानें स्वतःला धरूं दिलें; जरादेखील विरोध केला नाही.

ती उलट म्हणाली, “ धरा मला खुशाल धरा. राणी म्हणून राजवाड्याला माझे पाय लागायचे ते कैदी म्हणून लागूंदेत. राजवाडा पाह्यची मला किती किती हौस होती; ती तशी फिटायची, ती अशी फिटायची, असें माझ्या दैवीं लिहिलें होतें. धरा मला खुशाल धरा. ”

“ जा, ह्या बाईला आईसाहेबांसमोर नेऊन उभी करा. ” असा हुकूम देऊन चंद्रसेन दुसऱ्या वाजूनें निघून गेला.

भिकारीण आली व गेली. पण ती कोण, कोठली, शाहूमहाराजांच्या मुक्ततेची बातमी तिला कशी कळली, तसेंच ‘ राणी म्हणून माझे पाय राजवाड्याला लागायचे ते कैदी म्हणून तरी लागूंदेत ’ असें ती म्हणाली याचा अर्थ काय, वगैरे गूढ घनाजी, बाळाजीपंत अथवा बाड्यांतील इतर माणसें यांना मुळींच उकलेना. तेवढ्यांत परशरामपंत प्रतिनिधि तेथे येऊन पोचले.

“ घनाजीबाबा ! मोहिमेची सर्व तरतूद झाली ? ” प्रतिनिधींनीं विचारलें.

“ हो, तरतूद ती काय व्हावयाची ? आईसाहेबांच्या हुकुमाप्रमाणें पंचवीस हजार फौज सरंजामासह तयार आहे. आतां तुमची कामगिरी आटोपली कीं मोहिमेवर निघावयाचें. ”

“ माझी कामगिरी आटोपली. तोतयाला कोणी कोणत्याही प्रकारची मदत करूं नये अथवा त्याला आपल्या हद्दींत थारा देऊं नये असे हुकूम लिहून त्यांवर आईसाहेबांच्या साक्षीनें शिकामोर्तब करून ते चोडो दिशांच्या किल्लेदारांना जासुदांहातीं रवाना करून आलों. एथल्या किल्ल्याची रखवाली शेखमिरा किल्लेदार करतोच आहे. शिवाय आईसाहेबांनीं चंद्रसेनाला विश्वासांतील माणूस म्हणून इथेंच ठेवून बेण्याचें ठरविलें आहे. आतां आपण निघालें पाहिजे. ” प्रतिनिधि म्हणाले.

“ पण प्रतिनिधि ! तो तोतया शाहू नसून ते खरेखुरे शाहूमहाज असले तरी त्यांच्याविरुद्ध आपण लढावयाचें काय ? ” घनाजीनें विचारलें.

“धनाजीबाबा! तुम्ही तुमची शपथ हरघडीं अशी कशी विसरतां?”
प्रतिनिधींनीं विचारलें.

प्रतिनिधींच्या मनाचा वारा कोणत्या दिशेनें वाहत आहे हें बाळाजी-पंतांनीं तेव्हांच ओळखलें व धनाजीला जास्त न बोलण्याविषयीं डोळ्यांनीं खूण केली. धनाजीनें लगेच आपलें बोलणें आवरतें घेतलें, “ठीक आहे. प्रतिनिधि! तुमचें मत मला मान्य आहे. आपलें काय? आपण गादीच्या हुकुमाचे चाकर. आतां आपण आज सायंकाळीं मोहिमेवर निघावयाचें.”

प्रतिनिधि निघून गेले व बाळाजीपंतही जावयाला निघाले. तोंच राजवाड्यांतील एक स्वार दौडत धनाजीच्या दरवाजापाशीं आला. बाळाजीपंत व धनाजी बोलत बोलत दरवाजापर्यंत आले होते. स्वारानें त्यांना पाहतांच वर्दी दिली, “आईसाहेबांनीं आतांच्या आतां तुम्हां दोघांना भेटिला बोलाविलें आहे.”

हा निकडीचा निरोप ऐकून थोड्या वेळापूर्वी ज्या शिपायांनीं भिकारणीला पकडून नेलें, त्यांच्या लावालावीचा हा परिणाम असावा असें ओळखून ते तसेच स्वाराबरोबर राजवाड्याकडे जावयाला निघाले.

प्रकरण पंधरावें

वेळ्या शिवाजीचा प्रताप !

“चंद्रसेन ! ही बाई कोण आणि हिला माझ्यासमोर कशाला आणली ?”

“आईसाहेब, ही कोण तें कांहीं मला माहीत नाही. तिला विचारलें तरी ती कांहीं केल्या कांहींच सांगत नाही. ती रस्त्यानें आक्षेप घेण्याजोगें गाणें गात भीक मागत हिंडत होती, म्हणून तिला पकडली आहे.”

“कसलें गाणें म्हणत होती ?”

ताराबाईचा हा प्रश्न ऐकून चंद्रसेन निरुत्तर होऊन शिपायांच्या व मधून मधून त्या बाईच्या तोंडाकडे टकमक पाहूं लागला. त्याला तें गाणें कांहीं आठवेना. त्याच्या मनांत असा गोंधळ उडालेला पाहून भिकारणीनें स्वतःच धिटाईनें ताराबाईसमोर जाऊन विचारलें, “राणीसाहेब ! मी तें गाणें गाऊन दाखवूं का ?” आणि लगेच ती गाऊं लागली.

राजा परदेशी ! परदेशी !

येइ मायभुमीसी ॥ धृ० ॥

“हा राजा कोण ?” ताराबाईनें मध्येच विचारलें.

“ऐका तरी ! आपण सारें गाणें ऐकाल तर सर्व गोष्टींचा उलगडा होईल.” असें म्हणून ताराबाईच्या परवानगीची वाट न पाहतां भिकारीण पुन्हा पूर्ववत् गाणें गाऊं लागली.

अविधपाशीं बंदिवानसा झाला शाहूराजा !

किती गांजिला कितीक छळिला प्राण महाराष्ट्राचा ! १



भिकारीणः—राजा परदद्या । परदद्या । यद् भायभूमात् ॥

“हा कोण शाहूराजा ! आणि हा काय महाराष्ट्राचा प्राण ?”
ताराबाईने चमकून विचारलें. भिकारणीचें गाणें सुरूच होतें.

कैक युगांचें भाग्य उदेलें पुण्य फळाला आलें !

शिवरायाच्या कृपाप्रसादें शाहूराजे सुटले ! २

उठा ! उठा ! हो सर्व मराठे जा त्यांना सामोरे !

वंदन करुनी गौरव करुनी आणावे माघारे ! ३

“असें कोण म्हणतें ? त्या तोतयाला शाहूराजे कोण म्हणतें ? त्या बाटग्या बेहिमत्याला आणायला सामोरे जा असें कोण म्हणतें ? सांग ए भिकारणी ! खरें सांग, तुला हें गाणें कोणी शिकविलें ? त्या फितुऱ्याचें नांव सांग कीं आतांच्या आतां त्याचा कडेलोट करतें.”
ताराबाई संतापून बसल्या आसनावरून उठून मुठी आंवळीत व दांतओठ झात म्हणाली.

भिकारीण ताराबाईच्या आवेशाला जरादेखील न जुमानतां शांत स्वरानें आपल्या गाण्याचें शेवटचें कडवें गाऊं लागली :

भगवंताची वाणी बोले तेच बोल मी बोलें !

उठा मराठे ! उंठा वीर हो व्हा जागे निजलेले ! ४

“ही बाई वेडी तर नाही ?” ताराबाई त्या भिकारणीला खाऊं कीं गिळूं अशा विस्फारित दृष्टीनें तिच्याकडे पाहत म्हणाली, “ह्या कारस्थानाच्या मुळार्शी कोण आहे याचा शोध लावलाच पाहिजे.”

चंद्रसेन मध्येच म्हणाला, “आईसाहेब ! बाळाजीपंत ह्या कारस्थानाच्या मुळार्शी असावे असा मला जबरा संशय येतो.”

“आईसाहेब !” त्या भिकारणीला पकडून आणणाऱ्या शिपायांपैकीं मारुती नावाचा एकजण पुढें होऊन हात जोडून लुब्रेपणानें म्हणाला, “त्यांनीं झांतपर्णे गाणें ऐकून घेतलें इतकेंच नव्हे; तर त्या बाईचें गाणें आटोपल्यावर ते तिला वर माडीवर बोलावीत होते. तितक्यांत आम्ही पुढें होऊन तिला पकडूं लागलों तेव्हां बाळाजीपंतांचा मोठा मुलगा बाजीराव आम्हांला मारण्यासाठीं तलवार उगारून पुढें आला !”

पे....८

“त्यावरूनच मला जास्त संशय आला की ही बाई गुप्त हेर असावी. ती मुद्दाम भिकारणीच्या वेषांत नगरांत आली असावी.” चंद्रसेन म्हणाला.

“है साफ खोटे आहे !” भिकारीण उद्गारली.

“मग तुला बाळाजीपंतांनी नेमकी वर हाक कां मारली ?” ताराबाईने विचारलें. ताराबाईने ताबडतोब आपल्या हुजऱ्याला हांक मारून सांगितलें, “नवलसिंग ! पागेतला घोडा घेऊन सेनापतींच्या घरी जा व ते आणि बाळाजीपंत यांना आतांच्या आतां माझ्यासमोर घेऊन ये. बाळाजीपंत तेथें नसले तर त्यांच्या घरी जा.”

“आज्ञा सरकार !” असें म्हणून हुजऱ्या निघून गेला.

लगेच त्या भिकारणीला ताराबाईने पुन्हा विचारलें, “सांग, तुला बाळाजीपंतांनी नेमकी वर हांक कां मारली ?”

“हांक कां मारली है काय विचारतां राणीसाहेब ! माझ्या मुखी त्या अवतारी पुरुषाचें—पुण्यप्रताप शाहूराजाचें नांव वसत असतां जगांत असें कोण माणूस आहे कीं जें मला आदरानें जवळ करणार नाही ? तसेंच जगांत अशी कोणती जागा आहे कीं, जिथें मला प्रवेश मिळणार नाही ? शाहूराजांचें गुणगान गात गात गांवोंगांवीं हिंडत हिंडत तुमच्या राजधानींत माझ्या शाहूराजांच्या—पण ते माझे शाहूमहाराज कसले ! ते माझे एकटीचे राजे नाहीत; ते अलम मराठी दुनियेचे राजे ! शाहूराजांच्या श्रद्धालु भाटाला बंदी करील असें जगांत कोण आहे ! हैच पाहाना ! राणीसाहेब ! तुमच्या दूतांना मला भर रस्त्यांत अडवून इथें तुमच्यासमोर आणण्याची बुद्धि झाली ती तरी तुमच्या व त्यांच्या शाहूमहाराजांवरील विरोधीभक्तीचीच साक्ष देत नाही का ? राणीसाहेब ! माझ्या तोंडून ह्या निमित्तानें तरी तुम्हांला शाहूराजांचें गाणें ऐकायला मिळालें. खरोखर, एक काशी-रामेश्वर केल्याचें पुण्य तुमच्या गांठी जोडलें गेलें. आईसाहेब ! नगराच्या वेशीबाहेर शाहूमहाराजांची पावलें उमटतांच आपण जातीनें वेशीवर जाऊन त्यांच्यावर सोन्यामोत्याचीं फुलें उघळायला हवीं !”

“कोण बाई ही ! हिला खरेंच वेड लागल्यासारखें दिसतें.” ताराबाई त्या बाईच्या शब्दांच्या मारानें बेजार होऊन कपाळाला तिरस्काराच्या आंठ्या पाडून म्हणाली, “कोण ग तूं ?”

“राणीसाहेब ! माझ्या नांवाशीं तुम्हांला काय करायचें आहे ? माझ्या नांवांत एका काळीं मोठेपणा होता. माझ्या आयुष्यांत एक काळ असा होता, कीं जेव्हां माझ्या नांवाला मोठेपणा मिळायचा होता. तो मिळाला असता तर आपला माझा मुलगा मराठशाहीचा राजा झोभला असता ! आणि हे अष्टप्रधान, हे सारे लोक आज आपल्यासमोर जोडल्या हातांनीं उभे असतात तसे माझ्यासमोर उभे राहिले असते. पण डाव हुकला ! दैवाचें दान उलटें पडलें म्हणून राणी व्हायची ती भिकारीण झालें. आतां त्याचें काय !” भिकारीण म्हणाली.

“ही वेडी तर नाही खास ! ही चांगली शहाणी आहे. पण ही आपलें नांव कां सांगत नाही बरें ?” ताराबाई चंद्रसेनाकडे वळून म्हणाली.

“राणीसाहेब ! एकदां मीं सांगितलें ना, नांवांत कांहीं नाही म्हणून ! नांव सोनूबाई अन् हार्ती कथलाचा वाळा, काय करायचा आहे ! नांव मोठें होतें—खूप मोठें होतें माझे नांव, आणि नांवाला नांवरस जुळली असती तर आजला मराठी दुनियेनें माझ्या नांवाचे पोवाडे गाइले असते. पण डाव हुकला ! आतां तुम्हांला माझे नांव ऐकायचें तर सांगतें; राणीसाहेब ! आपल्यापूर्वीं आपली सवत कोण व्हायची होती तें आपणाला आठवतें ?”

त्या भिकारीणीचा एकेक शब्द ताराबाईच्या मर्मस्थानीं जाऊन झोबत होता. तिची मुद्रा क्षणाक्षणाला अधिकाधिक संतप्त झालेली दिसत होती. पण नवलाची गोष्ट ही कीं, तिचा राग त्या बाईच्या मनांत यत्किंचित्देखील भव उत्पन्न करूं शकला नाही. तिची इतकी धैर्यशाली वृत्ति पाहून ताराबाई व चंद्रसेन ह्या दोघांनाही अत्यंत अचंबा वाटला. त्यांचा व इतरांचा आजवरचा अनुभव म्हणजे

राणीच्या एखाद्या माणसाचा राग येतोसा दिसतांच त्या माणसानें व सभोंवारच्या इतर लोकांनींही त्याच्या मरणाच्या घटका मोजू लागवें. कारण राणीचा राग म्हणजे वीजच ती ! ज्याच्या मस्तकावर कडाडा-वा त्याचे जळून कोळसे व्हावे. पण त्या बाईवर त्याचा कांहींच परिणाम झाला नाहीं. ती उलट हंसतमुखानें ताराबाईला म्हणाली, “राणीसाहेब ! आपल्या रागाची व सत्तेची मला पूर्ण जाणीव आहे. पण माझ्या अंतर्दामां शाहूराजाविपर्यीं निःसीम राजनिष्ठा आहे व माझ्या मुखीं राजाचें पवित्र नांव वसत आहे; तोंवर कोणाच्याही रागागेपाचा माझ्यावर कांहीच परिणाम व्हायचा नाहीं. अशा रागावून माझ्या तोंडाकडे काय पाहतां ? संतापून डोळे काय वटारतां ? पाहा ! पाहा ! तशाच आणखी रागावून, संतापून, जळफळून, जळजळत्या नजरेची आग पाखडीत माझ्याकडे पाहा !—चंद्रसेन ! तुम्ही देखील मनमुराद रागावा ! आणि तुमचे हे शिपायी—थोरांच्या दारचीं हीं कुत्रींदेखील माझा चावा घेण्यासाठीं माझ्याकडे बुभुक्षित नजरेनें पाहूदेत. पण अरे वेड्यानो ! सूर्यानें सहस्र नेत्र उघडून माझ्याकडे पाहिलें तरी मला जरादेखील आच वसत नाही हें तुम्ही पाहतां, मग काजव्याच्या लिक्किल्कण्यानें माझें काय पारिपत्य होणार ?”

“जा, चंद्रसेन ! ह्या बाईला आतांच्या आतां नेऊन चित्यांच्या पित्र्यांत कोंडा. तिला चित्यांनीं फाडफाडून खाळें पाहिजे. जा—जा हिला घेऊन.” ताराबाई चडिकेचा अवतार धारण करून कडाडली.

तेवढ्यांत हा वेळपर्यंत ताराबाईच्या बाजूला खऱ्याखऱ्या बावळटा-प्रमाणें गुढग्यांत मान घालून बसलेला शिवाजी दुण्कन उड्या मारीत पुढें आला व फिदि फिदि हंसत म्हणाला, “छे ! आईसाहेब ! तसें करूं नका. तारांचें मोठें कुंपण करून ह्या बाईला तिचे हातपाय बांधून त्या कुंपणांत कोंडा व मग चित्यांना मोकळे सोडा. त्या चित्यांना पाहून ही भ्याली म्हणजे मी तिच्यावर गोळी झाडून तिची शिवार करीन.”

शिवाजी नुसतें वेड्यासारखें वीळूनच थांबला नाहीं; त्यानें आपण

कशी शिकार करूं हेंही दाखविण्यासाठीं जवळच मारुतीची बंदूक पडली होती, ती उचलून नेमकी उलटी आपल्या खांद्यावर ठेवली व मारुती 'बंदूक भरलेली आहे, सरकार! तिला हात लावूं नका' असें ओरडत पुढें सरकत असतांना त्याला लाथ मारून 'दूर हो! मला बंदूक धरतां येत नाहीं कीं काय' असें विचारीत बंदुकीच्या चापावर हात ठेवला.

“राजे! हात सांभाळा; बंदूक उडेल.” ताराबाई म्हणाली.

शिवाजीला बंदूक कशी उडते हें काय माहीत! त्यानें पांश्वरें हवेंत उडताना पाहिलीं होती; तसेंच रोज रोज हुजऱ्यांना सांगून बागेतून पतंग पकडून आणावयाचे व त्यांच्या पुढील पायांत वाटाण्याएवढीं मोल्यें देऊन व त्यांच्या शेंपटीला बारीक दोरी बांधून त्यांना हवेंत उडवावयाचें, किंवा स्वतः हुजऱ्यांच्या सांगाती वावड्य उडवावयाच्या एवढेच उडणें व उडवणें ह्या शब्दांचे प्रत्यक्ष प्रयोग त्या मूर्खांनीं रावांनीं पाहिले होते. त्यांचे रोजचे तेच खेळ होते. बंदूक उडेल असें ताराबाई म्हणाली त्याची उमज त्याला कशी पडावी!

आपल्या विंगडिवांची ही ऐट नुसती पोकळच नव्हे तर प्राणघातकही आहे हें ताराबाईला पक्कें माहीत असल्यानें तिनें 'राजे! हात सांभाळा, बंदूक उडेल' अशा सौम्य शब्दांनीं शिवाजीची कान उघाडणी केली. चद्रसेन वगैरे नोकरमाणसें समोर उभीं होती म्हणून ताराबाईनें 'राजे' 'अहो' 'जाहो' अशा गौरवयुक्त शब्दांनीं त्याला संबोधिलें. हाच जर तो एकटा असला खेळ करतांना सांपडला असता, तर ताराबाईकडून 'मूर्खा'! 'बेअकल्या!' असल्या शेलक्या व्याजोक्तींनींच त्याची संभावना झाली असती.

ताराबाई बंदूक उडेल म्हणाली खरी; पण शिवाजी आईच्या शब्दाला थोडाच शुमानतो! 'मला बंदूक धरून नेम मारतां येत नाहीं कीं काय' असें बोलून आईला निरुत्तर करावयाचें या इराद्यानें, पण बंदुकीचा नेम कसा असतो हें माहीत नसल्यानें फुलपांखरूं अथवा वावडी आपण उडवितों तशीच बंदूक उडत असेल; तिला

घट्ट धरावी अशा समजुतीने 'कशी उडते पाहतों' असें म्हणून त्यानें चापावर हात घट्ट धरला. त्याबरोबर बंदूक उडाली व त्यांतील गोळ्या नेमक्या ज्या शिपायाची ती बंदूक होती त्याच्या छातींत घुसून तो भायाळ होऊन पडला. वास्तविक त्या गोळ्यांनीं ताराबाईच मृत्युमुखीं पडावयाची. कारण शिवाजीच्या खांद्यावरील उलथ्या बंदुकीच्या तोंडासमोर नेमकी ती उभी होती. पण मारुती तेवढ्यांत बंदूक सांवरण्यासाठीं म्हणून पुढें सरला; त्यामुळें ताराबाईचें मरण टळलें व त्याचा काळ ओढवला. तें पाहून कां नकळे; भिकारणीचा चेहरा तात्काळ फिकटला.

प्रकरण सोळावें

किल्ल्याच्या पायथ्याशी

“अरेच्चा ! अशी बंदूक उडते काय ?” शिवाजी आपल्या हातांतील बंदूक दूर फेंकून देऊन ताराबाईंच्या मार्गे लपत घाबऱ्याघाबऱ्या म्हणाला.

तो अघटित प्रकार पाहून सर्वच मंडळी क्षणभर स्तिमित झाली. भिकारीण आपल्या मनांतील कालवाकालव मनांत गिळून म्हणाली, “राणीसाहेब ! पुण्यपुरुषाची पुण्याई ही अशी आहे. माझ्या मुर्खी शाहूराजे, माझ्या मर्नी शाहूराजे, त्यामुळे माझ्या आंगावर हात टाकणाऱ्या दुष्मनाच्या मानेवर काळाची कुऱ्हाड कोसळली.” लगेच भिकारीण शिवाजीकडे पाहून ताराबाईला म्हणाली, “तसेंच हे तुमचे शिवाजीराजे वेडे आहेत;—आतांच्या आता थोरल्या शिवाजीमहाराजांना व देवी भवानीला स्मरून शपथ घ्या, कीं शाहूराजांना तोतया म्हणणार नाहीं, त्यांच्या नाशाचे डाव रचणार नाहीं, व ते वेशीवर आल्यावर त्यांना सामोरी जाऊन गौरवानें मिरवीत आणून राज्यावर बसवीन. राणीसाहेब ! खरेंच अशी शपथ वाहून पाहा कीं, तुमच्या शिवाजीराजांचें वेड तेव्हांच जाईल. श्रीशिवाजीमहाराजांनीं इतक्या आयासांनीं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली; त्यांच्या सिंहासनावर एका अप्रबुद्ध वेड्यानें बसून तें सिंहासन विटाळल्यावर तें वैभव त्या सिंहासनावरील व्यक्तीच्या पचनीं कसें पडावें ! राजवैभव नीट भोगलें तरच तें लाभतें नाहींतर शापतें. राजाराममहाराज एवढे थोर संभाजीराजांच्या पश्चात् व शाहूराजांच्या गैरहजेरींत मराठशाहीचे खरेखुरे वारस ते होते. पण त्यांनीं सिंहासनारोहण न करतां मंचकारोहण मात्र केलें व राजा म्हणून राज्यकारभार न हांकतां राजाचा गुमास्ता म्हणून

राज्य केलें. तरीही तुम्ही—राणीसाहेब ! तुम्हीं अभिपिक्त राणी होण्याचा हव्यास धरला ! राणीसाहेब ! माझे ऐका, व आज, आतां, या घडीला शपथ वाहा, कीं शाहूमहाराजांचा हेवादावा करणार नाहीं. मग तुमच्या व तुमच्या वेड्या मुलाच्या भाग्याला कसा सुवर्णाचा उजाळा येतो पाहा !”

मारुती कांहीं काल अर्धवट बेशुद्धीत होता. त्यानें भिकारणीचे बोल ऐकले असावे. निदान तिनें ताराबाईला शाहूमहाराजांचा हेवादावा न करण्याविषयी शपथ वाहण्याला सांगितलें, ते शब्द तरी मारुतीला ऐकूं गेले असले पाहिजेत. तो लगेच वर मान करून कण्हत कण्हत उत्तरला, “मी शपथ घेतों कीं, आजपासून मी शाहूमहाराजांचा हेवादावा करणार नाहीं. पण देवा ! मला आराम पडूं दे.”

“काय म्हणालास ?” ताराबाई मारुतीच्या तोंडचे शब्द ऐकून वस्कुन् त्याच्या अंगावर आरडून म्हणाली, “मरणघडीला तुला ही बेइमानी आठवली काय ?”

—“धे बाबा ! मारुती ! तीनवार तशी शपथ घे, कीं तुला बरें वाटेल.” भिकारीण म्हणाली.

मारुती भोळ्या भावानें पुनः शपथ घेण्याचा प्रयत्न करूं लागला. त्याबरोबर ताराबाईनें चंद्रसेनाला आज्ञा केली, “चंद्रसेन ! या कुतरड्याची नेकी विघडली आहे. याला जंगलांत नेऊन फेंकून दे. तिथें ह्याला कोल्ह्याकुऱ्यांनीं फाडफाडून खाहें पाहिजे. आणि हें पाहा, याला रस्त्यानें नेतांना दर चौकांत हा जिवंत मुडदा थांबवून दौडी पिटवा कीं, जो कोणी तोतया शाहूविषयी पक्षपाताचें धोरण स्वीकारून छत्रपतीशीं बेइमान होईल त्याला असें अथवा याडूनही जबर शासन होईल.”

ताराबाईच्या हुकुमाप्रमाणें चंद्रसेन मारुतीला दुसऱ्या त्रिपायांकरवीं हाताशीं धरून चालवीत घेऊन गेला. आतां त्या विस्तीर्ण दिवाणखान्यांत ताराबाई, वेडा शिवाजी, राणी व भिकारीण एवढीं चारच माणसें राहिलीं. इतका वेळ राणी परकी मंडळी दिवाण-

खान्यांत उभी असलेली पाहून आंत होती, ती आतां बाहेर आली. ताराबाईंच्या कोपाची वीज अशी क्षणोक्षणी कडकडत असतां प्रत्यक्ष धीरदेवतेची छातीदेखील जिथें दडपून जावयाची तिथें जी यःकश्चित् बायको माणूस निर्भयपणें उभी राहते ती आहे तरी कशी काय, हें पाहण्यासाठीं राणीला बाहेर यावयाची वासना झाली.

“बाई ! तूं चेटुकबिटुक जाणतेस का ?” ताराबाईंनें आपला सारा रागरोध गुंडाळून ठेवून भिकारणीला विचारलें.

“छे ! मी चेटुकबिटुक कांहीं जाणत नाहीं.” भिकारीण उत्तरली.

“मग मोंगलांच्या कैदेंतून सुटलेला शाहू तोतया नसून खरा आहे असें तुला कसें कळलें ?” ताराबाईंनें विचारलें.

“त्यांत कळायचें तें काय ?” भिकारीण म्हणाली, “अलम दुनिया जें बोलते तें मी बोलतें.”

“तूं खरें सांग. माझ्यापार्शीं खोटेपणा चालायचा नाही. खरें सांगशील तर तुझें जन्माचें दारिद्र्य फिटेल असें करीन.”

“राणीसाहेब !” भिकारीण उपहासपूर्वक हंसत म्हणाली, “सर्व-सामर्थ्यवान् देवानेंच जिथें जन्मदारिद्र्य माझ्या ललाटीं लिहिलें आहे, तिथें तुमच्यासारख्या पामर माणसांच्या हातून तें कसें फिटणार ! मी नशिवाची थोर असतें तर—पण जाऊंघ्या ! कंटाळा येईतो त्याच त्याच गोष्टी बोलून फायदा काय ? मला तुमच्या धनदौलतीची मुळींच अपेक्षा नाही.”

“धनदौलतीची अपेक्षा नाही तर नाहीं; प्राणाची तरी अपेक्षा आहे ना ?” ताराबाईंनें पुन्हा संतप्त मुद्रा करून विचारलें, “अग ए भिकारणी ! मी कोण हें नीट ध्यानीं घे व खरें बोल. नाही तर विनाकारण प्राणास मुकशील !”

“राणीसाहेब ! मी खोटें कर्बाच बोलत नाहीं. मी बोलतें तें खरेंच बोलतें; पाहिजे तर माझ्या शब्दावर विश्वास ठेवा किंवा ठेवूं नका. ही पाहा मी चाललें.” असें म्हणून भिकारीण ‘राजा परदेशी ! परदेशी !’ हें गाणें गात निघाली. तें गाणें ऐकून ताराबाईंचें पित्त

जास्तच खवळलें. लगेच तिनें पुढील दरवाजांत जाऊन पहारे-कऱ्याला मोठयानें हांक मारून सांगितलें, “त्या बाईला आतांच्या आतां कैद करा.”

ताराबाईच्या तोंडचे शब्द निघावयाला व घनाजी आणि बाळाजी-पंत आंत यावयाला एकच गांठ पडली. बाळाजीपंतांबरोबर बाजी-राव व चिमाजी हेही होतेच.

“आईसाहेब! कोणाला कैद करावयाचें?” बाळाजीपंतांनीं विचारलें.

“त्या भिकारणीला; तुमच्या कटाच्या साथीदारणीला!” तारा-बाई क्रुद्ध स्वरांत उत्तरली.

“आईसाहेब! आपण काय बोलतां हें! अलीकडे आपणाला संशयाच्या पिशाच्चानें घेरलेलें दिसतें. असा जर आपणाला आम्हां नेकीच्या नोकरांविषयीं संशय येऊं लागला, तर आपल्या पायांची चाकरी करणें आम्हांला फार अवघड जाईल. एवढ्यासाठीं—ह्या बाईची चौकशी करण्यासाठींच आपण मला बोलावलें का?” घनाजीनें विचारलें.

“होय. मला तुमच्याविषयीं तसा संशय ध्यायला कारणें होतीं.”

“तीं कारणें मी जाणतो. पूर्वे जन्मीं मीं काय पाप केलें नकळे, म्हणून माझ्या पोटीं जन्मलेला कुलकलंक कारटा सर्पासारखा माझ्या-वरच उलटूं लागला आहे. त्याबद्दल मी दुसऱ्या कुणाला कशाला बोल लावूं!” घनाजी कपाळाला हात लावून म्हणाला, “आपलाच दाम खोटा; तिथें दुसऱ्याला दोष कां द्यावा! पण आपणासारख्या जबाबदार थोरांनीं—आजला महाराष्ट्राचें भवितव्य आपल्या हातीं आहे, मराठशाहीच्या कुंडलींतील ग्रह आजला तरी आपल्या पाऊल-वाटेच्या आश्रयानें चालत आहेत, आपल्यासारख्या थोरांनीं इतक्या हलक्या कानांनीं वागणें बरें नाही.” घनाजी म्हणाला.

“सेनापति! तुम्ही तुमच्या पोटच्या मुलाला इतके पाण्यांत पाहतां; तुम्हांला काय म्हणायचें?” ताराबाई म्हणाली,

“पोटचा मुलगा! पोटचा मुलगा खरा; पण त्याला मूर्खपणाने बापाच्या मानेवर तरवारीचे खेळ खेळू द्यावयाचे का? आईसाहेब! आपणच सांगा; मराठाईचा सेनासारंग ह्या नात्याने मराठी राज्याचे भवितव्य बहुतांशाने माझ्या कर्तबगारीवर अवलंबून आहे. त्या कर्तबगारीला शोभेसे कर्तव्य पार पाडण्याच्या कामी जर माझा मुलगा आडवा येऊं लागला, तर आंधळ्या पुत्रप्रेमाच्या नादांत मी माझ्या कर्तव्याला मुकावे की पुत्राला शत्रु मानून सावधगिरीने वागावे? बलाढ्य शत्रूलादेखील ज्याचे नांव ऐकतांच चळचळां कांपरे भरते, त्या धनाजीचा पोटचा पोर अशा बेपर्वाईने वागू लागवा; त्याचा निवाडा करण्यासाठी स्वतःची अब्रू वेशीला टांगण्याचे ह्या धनाजीच्या कपार्लीं यावे ना! शिव! शिव!” धनाजी ताडकनू कपाळावर हात मारून घेऊन कळवळ्याने म्हणाला.

आंत राजवाड्यांत हें संभाषण चाललें होतें, त्याच वेळीं किल्ल्याच्या पायथ्याशीं निराळाच प्रकार चालला होता. मारुतीला ताराबाईच्या आज्ञेवरून जंगलांत फेंकून देण्यासाठीं चंद्रसेनाचे शिपायी फरफरां ओढून नेत असतां भिकारीण ‘राजा परदेशी’ हें गाणें गात-गात वाऱ्यासारखी राजवाड्यापार चालती होऊन तेथें जाऊन उभी राहिली. तिचा कंठ तसाच अप्रतिम कोमल, रूप तसेच मोहक व चेहऱ्यावर अपूर्व निर्भयता आणि हंसरेपणा यांची जाईजुई फुललेली, त्यामुळें ही जाईजुईची वेल आपण पायांखालीं कशी तुडवावी असें प्रत्येकाला वाटे. शिवाय तिचा वेषही एखाद्या विरक्त योगिनीला शोभण्यासारखा असल्यानें, त्या तिच्या यौगिक तेजानेही ज्याचे त्याचे डोळे दिपून जात. ही सामान्य लोकांची स्थिति झाली. पण चंद्रसेन जाधव जरी असामान्य कोटीतील दुरात्मा होता तरी त्यालादेखील आतां त्या भिकारणीकडे पाहून अभिलाष व अनुकंपा उत्पन्न झाली. ती अर्थात् दुरात्म्याची अनुकंपा; ज्या अंतःकरणांतून ती उत्पन्न व्हावयाची, तेथील विष त्या अनुकंपेत मुरलेलें असावयाचेंच. पण तें चावा घेणाऱ्या विषारी जनावरांच्या दादांतील विष व दुरा-

त्म्यांच्या अंतःकरणातील दुर्वासनांचें विष यांत अत्यंत मोठा परक असतो तो हाच की, विपारी जनासरांचें विष त्यांचें त्यांनाच बाधत नसून ज्यांना तीं दंश करतील त्यांनाच बाधते. पण दुरात्म्यांच्या हृदयीं वसणारें दुर्वासनांचें विष ते ज्यांना चावा घेतील त्यांना व त्यांना स्वतःला सारख्याच तीव्रतेनें बाधते. चंद्रसेन दुरात्मा असल्यानें भिकारणीला पाहतांच त्याला तिच्याविषयी जी अनुकंपामय दुर्वासना उत्पन्न झाली, तिनें त्याला हा हा म्हणता एका क्षणांत दुवळा बनवून सोडलें. तारावाईच्या हुकुमाची तामिची करण्यानाठी जो कोणी तोतया शाहूचे गुणानुवाद वर्णन करील त्याला पकडून शासन करावयाचें ही कर्तव्याची जाणीव त्याआ आता साणवेनाशी झाली. त्या भिकारणीला नुसतें पकडण्याचीच गोष्ट कशाला; तरवारीच्या एका घावानें कोणी तिचे दोन तुकडे केले असते अथवा बंदुकीच्या एका गोळीसरशी तिला ठार केली असती तरी तारावाईनें त्याची चहा केली असती. पण नाही! चंद्रसेनाच्यानें तें कांहीं करवलें नाही. इतकेंच काय; पण ती भिकारीण त्या घायाळ झालेल्या शिपायाच्या तोंडाकडे टकमक पाहत संथपणानें उभी असतांना तिला नुसत्या एका शब्दानें 'दूर हो' असें सांगण्याचें धाडसदेखील त्याच्याच्याने करवलें नाही. उलट त्याला वाटूं लागलें की आपण काय केलें म्हणजे ही भिकारीण आपल्या अंकित होईल!

चंद्रसेनाच्या डोक्यांत हे विचार धांगडधिगा घालीत असतांना भिकारीण मारुतीकडे एकसारखी पाहत होती. अंमळशानें मारुती शुद्धीवर आला व भिकारणीशीं त्याची दृष्टादृष्ट झाली, त्याबरोबर त्यानें ओघासरशी 'अंबिके'! अशी हांक मारली. त्या हांकला प्रत्युत्तर म्हणून कीं काय नकळे, भिकारणीनें एकवार तीक्ष्ण दृष्टीनें त्याच्याकडे पाहिलें. हा देखावा पाहून चंद्रसेन व इतर लोक तिथें उभे होते त्यांना संशय आला, ही भिकारीणच मारुतीची अंबिका आहे कीं काय? कीं ह्याची एकादी अंबिका भिकारणीच्या ओळखीची आहे? चंद्रसेनाला दुग्धा पडली कीं यांची ओळख तरी कुठची?

त्याने आपली संशयनिवृत्ति करून घेण्यासाठी भिकारणीला विचारलें, “ए बाई ! तूंच ह्याची अंबिका काय ?”

भिकारणीने प्रथम मारुतीकडे वळून पाहिलें तों तो पुन्हा बेशुद्ध पडला. ती उत्तरली, “छे ! ही ह्याची अंबिका कुठची कोण जाणे !”

“मग आतां तो अर्धवट शुद्धीत ‘अंबिके’ असें ओरडला तें कोणत्या अर्थानें ?” चंद्रसेन स्वतःशीच म्हणाला. या वेळीं त्याच्या स्मरणशक्तीला कांहींसा अकल्पित ताण बसला. संभाजीराजांच्या ह्यार्तांत अंबिका याच नांवाच्या एका रूपसंपन्न मराठा तरुणीच्या आयुष्याची होळी पेटविण्यासारखे अघोर प्रयत्न त्याच्या हातून एकवार घडले होते, ती अंबिका, व मारुती आतां जिच्या नांवानें बरळला ती अंबिका ह्या दोन्ही एक तर नसतील ना, अशा विचारांनानें त्याचें मन क्षणकाळ चिंताग्रस्त झालें. पण लगेच दुसऱ्या क्षणाला त्याला धीर आला कीं ती अंबिका ह्या कवडी किंमतीच्या मारुतीला कोटून भेटायला ! ती केवढी रुबावाची पोरगी होती ! तिचें नखदेखील असल्या शिपुरड्याच्या दृष्टीला पडावयाचें नाहीं. ती ह्याची अंबिका कुटून असणार ! ह्याची अंबिका ही दुसरीच कोणी तरी शेणीगोंवण्या लावणारी खडबडीत, नकटी अशी मावळीण मराठीण असली पाहिजे. चंद्रसेनानें, तेव्हां ती अंबिका आपल्या पाशवी वासनेला बळी पडेना, व त्यानें तिच्या अंगावर हात टाकतांच तिनें त्या हाताचा सडकून चावा घेतला, म्हणून चिडून आपल्या नोकरांमार्फत तिच्या तोंडांत बोळा कोंबून व तिचे हातपाय जख्ख बांधून तिला दूर जंगलांत एका विहिरित लोटून मारली होती. ती आतां कोटून पुनः जिवंत होऊन येणार !

“जा. मारुत्याला उचलून आईसाहेबांच्या आशेप्रमाणें जंगलांत फेंकून द्या.” चंद्रसेन म्हणाला.

“पण सरकार ! त्याला कोठें नेऊन फेंकायचें ?” एका शिपायानें विचारलें.

महारदऱ्याच्या जंगलांत नेऊन फेंकून द्या. तिथें जंगलवाडीतले

वाघ, कोल्हे पाणी प्यायला येतात. त्यांचा एक दिवसाचा फराळ भागेल. जा.” चंद्रसेन म्हणाला.

भिकारीण एकसारखी मधून मधून एकवार मारुतीच्या तोंडाकडे व पुनः चंद्रसेनाच्या तोंडाकडे टकमक् पहात होती.

शिपायी मारुतीला घेऊन गेले. आतां तेथे फक्त एक हुजऱ्या—ताराबाईच्या विश्वासांतील हरनामसिंग—उभा होता. त्याला चंद्रसेन म्हणाला, “हरनाम ! आईसाहेबांपाशीं जाऊन विचार, ह्या भिकारिणीला कैद करावयाची कीं सोडून द्यावयाची ?”

प्रकरण सतरावें

भिकारणीच्या प्राणावर गदा !

हरनामसिंग मुजरा करून आंत निघून गेला. आतां तेथें चंद्रसेन व ती भिकारीण अशीं दोघेंच राहिलीं. चंद्रसेनानें हरनामसिंगाला सांगितलें तें भिकारणीनें ऐकलें होतें. पण तिला त्याची कांहींच क्षिती नव्हती. तिनें चंद्रसेनाला विचारलें “चंद्रसेन ! आतां मी जाऊं कीं राहूं ?”

“मी काय करावें अशी तुझी इच्छा आहे ?”

“माझी कांहींच इच्छा नाही. सान्या आशा, इच्छा व महत्वाकांक्षा यांची होळी करून जन्मावेरीं वनवासाला निघालेली जोगीण मी; माझी इच्छा कसली व अनिच्छा कसली ? पण तुमचें म्हणणें काय ?” भिकारणीनें विचारलें.

“माझें म्हणणें एवढेंच कीं, तूं सुखी व्हावेंस व मीं तुला सुखी करावें !”

“तुम्ही मला सुखी करणार ? तुम्ही कसे बरें मला सुखी करणार ?”

“तूं सांगशील तसें करीन; पण तुला सुखी करीन.”

“मी सांगेन तसें कराल ?” भिकारणीनें क्षणभर—फक्त क्षणभरच पण खोल—खोल—अत्यंत खोल असा विचार करून विचारलें.

चंद्रसेन क्षणभर गोंधळत्यासारखें करून उत्तरला, “हो ! तूं सांगशील तसें करीन.”

“पाहा बरें !”

“पाहिलें. तूं सांगशील तसें करीन; मग तर झालें !”

“पण मग मीं तुमच्यासाठीं काय करायचें !”

“तर मग सांगतोच. तूं माझी हो !”

“मी तुमची होऊं?”

“हो! तूं माझी हो!” चंद्रसेन भिकारणीच्या डोळ्याला डोळा भिडवून अंमळ धीटपणानें म्हणाला, “खरेंच, तूं माझी हो! पण मी तुला हांक कोणत्या नांवानें मारूं बरें?”

चंद्रसेनाचा प्रश्न ऐकून भिकारीण रस्त्यावरच्या एका दगडावर बसल्या बसल्या आपल्या डाव्या तळहातावर हनुवटी टेंकून विचार करण्यांत गढून गेली. त्या वेळची तिची बसण्याची ढब पाहून चंद्रसेनाला त्याच्या ऐन तारुण्यांतील एका प्रसंगाची पुन्हा आठवण झाली. तो वयानें अठरा-वीस वर्षांचा असतांना मंगला नांवाच्या एका पंढरा वर्षें बयाच्या खुबसूरत तरुणीशी लग्न करण्याचा त्याचा मानस होता. ही मुलगी थोरां-मोठ्यांच्या कुळांतील होती व ती देखणी होती. अशी बोलवा होती कीं संभाजीमहाराज किंवा राजाराममहाराज यांपैकी कोणी तरी तिच्याशी लग्न लावावें असे तिच्या बापाचे प्रयत्न सुरू होते. पण तिचा बाप कुळानें थोर असला तरी मानानें व संपत्तीनें अत्यंत हीनावस्थेत होता. त्यामुळें ती राजवैभवाला मुकली. आपल्या मोठेपणाला साजेसें स्थळ आपल्या पढत्या काळा-मुळें आपणाला मिळत नाही असें पाहतांच मंगलेच्या बापाला चारु-दत्ताप्रमाणें मरण बरें वाटूं लागलें. त्या वैतागाच्या भरांत तो खऱ्या हाडाचा मराठा संतापला व ‘मुसलमानांशीं सोयरीक करीन पण मराठ्यांशीं सोयरीक करणार नाहीं’ असा निर्धार करून एखाद्या मुसलमान उमरावाशीं मंगलेचें लग्न लावून देण्याच्या इराद्यानें मराठा शाही सोडून मोंगलाईत निघून गेला. तिकडे गेल्यावर त्या बाप-लेकींची काय वाट झाली याची कोणालाच कांहीं खबर नव्हती. त्या मंगलेलाः त्यानें सारी तीनचार वेळां—एकदां गुरें बळून आणतांना, एकदां पाण्याची भरलेली घागर कडेवर घेऊन जातांना, व दोनदां ती कसल्या तरी चित्तेनें—बहुधा आपल्या गरीबीमुळें आपणाला कोणी मान्यतेचा वर वरावयाला तयार होत नाहीं ह्याच चित्तेनें—आपल्या मोडकळलेल्या वाड्याच्या आगणांतील सीनचाप्यांच्या शिरेबंदी

आळ्यावर डाव्या तळहातावर हनुवटी टेंकून टप्टप् आंसवें गाळीत बसलेली असतांना पाहिली होती. तेव्हां तिच्या डाव्या तळहाताच्या मुळाशी एक तीळ त्यानें पाहिला होता. तसाच तीळ ह्या भिकारणीच्या तळहातावर, ती हनुवटी टेंकून उभी असतांना त्यानें पाहिला त्याबरोबर त्याला पूर्वीचें सारें ब्रह्मांड आठवलें.

“चंद्रसेन! मी तुमची राणी होण्यांत आतां फारशी शोभा राहिलेली नाही—”

“पण अगोदर मला सांग, तुझे नांव काय? आतां तसें चालायचें नाही. मला तुझ्या नांवाविषयीं संशय आहे. पण तो मी इतक्यांत बोलून दाखवीत नाहीं.”

“बोलून दाखवा ना, काय बोलून दाखवायचें तें?”

“तुझ्या डाव्या तळहातावर तो तीळच आहे ना?”

“माझ्या डाव्या तळहातावर तीळ आहे?” भिकारीण एकवार आपल्या डाव्या तळहाताकडे पाहत म्हणाली, “होय, तीळ आहे खरा.”

“असाच तीळ मंगला नांवाच्या एका मुलीच्या हातावर होता. तुझे नांव मंगलाच काय? खरें सांग.”

“माझे नांव कांहीं मंगला नाही; पण तेंच आहे असें क्षणभर धरून चाला.” भिकारीण विचारपूर्ण व चौकस दृष्टीनें पाहत म्हणाली, “तुमच्या मायेममतेतली ती मंगला होती वाटतें?”

“होय. त्या आठवणी झाल्या कीं माझ्या अंतःकरणांत कालवाकालव सुरू होते. तीच तूं असावीस अशी माझी हल्लुहल्लू खात्री होत आहे. हीच खात्री जर अगोदर झाली असती तर तुला माझ्यापासून पोंचला इतका त्रास पोंचला नसता. खरें सांग; तीच मंगला तूं ना?”

“चंद्रसेन! असे उतावळे बन्नू नका. तुम्ही म्हणतां ती मंगला मी नाहींच. मग मी माझी इतक्या वर्षांची हकीकत तुम्हांला काय सांगूं? तुम्हांला तुमच्या मंगलेचा विसर पडावा म्हणून तुम्ही म्हणतांच तर मी तुमची मंगला व्हायचें वचन देतें. पण तें एका अटीवर,”

पे....९

“कोणत्या अटीवर?” चंद्रसेनानें विचारलें.

“शाहूमहाराजांच्या विरुद्ध कोणतीही गोष्ट तुम्हीं करतां कामा नये.”

“कबूल!” चंद्रसेन म्हणाला, “एवढेंच ना तुझें मागणें?”

“आणखी एक मागणें आहे.” भिकारीण म्हणाली.

“तें कोणतें?”

“माझ्यामुळें मारुतीला आपल्या प्राणांना मुकण्याची पाळी आली आहे. मी शाहूमहाराजांच्या स्तुतिपर गाणें म्हटलें व त्यावर त्याची श्रद्धा वसली म्हणून राणीसाहेबांनीं त्याला मरणाची कठोर शिक्षा सांगितली. त्याला तुम्हीं जीवदान दिलें पाहिजे.”

“तो माझा कोणी नव्हे. पण माझ्या शब्दावर विसंबून तो प्राणाला मुकला आहे. यासाठी मला त्याची एवढी काळजी.”

“ठीक आहे, मी मारुतीचें रक्षण होईल अशी तजवीज करतो.”

“ह्या दोन गोष्टी पार पडेली मला व्रतस्थ राहून टिकठिकाणीं सचार केला पाहिजे. शाहूमहाराजांचे पाय सुखरूपपणें राजवाड्याला लागले, कीं माझें व्रत पूर्ण होईल. तोंपर्यंत तुम्ही तुमच्या वचनाला जागला तर मी वचन दिल्याप्रमाणें तुमची होईन. पण जर का वचनाची पाळणूक करण्यांत तुमच्या हातून कसूर झाली, तर मात्र मी त्या गांवची नव्हे!”

इतक्यांत हरनामसिंग राजवाड्यांतून परत आला. त्यानें निरोप आणला, “आईसाहेबांची अशी आज्ञा आहे कीं, त्या भिकारणीला पुन्हा आंत पाठवून द्यावी.”

चंद्रसेनाच्या मनांतून बरीचशी ओढाताण करून भिकारणीला ताळ्यावर आणावयाची होती. तिला वश करण्यांत, ती देखणी होती याशिवायही त्याचे नाना प्रकारचे डाव होते. ती कदाचित् शाहूमहाराजांच्या कटांतील गुप्त हेर असेल; अशीच कांहीं तरी अनन्य-सामान्यता तिच्या अंगी असली पाहिजे. त्या गुणांचा उपयोग आपणाला आपल्या भाग्योदयाच्या कार्मीं अनेक परींनीं करून घेतां

येईल. ती भक्तीण अथवा जोगीण असली तर आपल्या प्रगतीच्या आड येणारे बाळाजीपंतांसारखे काटे काढण्याच्या कामी देवदेवस्की करण्याला उपयोगी पडेल. ह्या वैभवदुर्वासना चंद्रसेनाच्या अंतःकरणांत इतक्या तीव्रतेनें बाणून बसल्या होत्या कीं, त्यांच्या प्रभावासमोर त्या भिकारणीच्या ओसरत्या तारुण्यावर सदाफुलीप्रमाणें फुटून राहिलेल्या साध्या पण उत्कट लावण्याचा मोह अगदींच फिक्रा पडणें शक्य होतें. ह्या सर्व वेतांना मूर्तस्वरूप देण्यासाठीं ताराबाईच्या हुकुमानें चंद्रसेनाला त्या भिकारणीचा तावा पाहिजे होता. पण हरनामसिंगानें तिला परत आंत बोलावल्याची खबर आणताच चंद्रसेनाच्या साऱ्या वेतांचा मनोरा एका क्षणांत ढांसळून पडला. तो नाइलाजानें मुकाटपणें त्या भिकारणीला बरोबर घेऊन पुन्हा आंत गेला. जातांना त्यानें तिला हळुहळू एवढें मात्र पढवून ठेवलें, “आईसाहवांनीं तुला कोणतीही शिक्षा दिली तरी तूं मुळींच भिऊं नकोस. त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचें काम अखेर माझ्याकडेच येईल व मी तुला वांचवीन. तुझ्यावर कसलाही प्रसंग आला तरी मी तुझा पाठीराखा आहे.”

यावर ती भिकारीण एवढेंच म्हणाली, “तें ठीक आहे. तुम्ही माझ्याविषयीं इतकी सहानुभूति दाखवितां ह्याबद्दल मी तुमची आभारी आहे. पण माझा पाठीराखा परमेश्वर आहे. तुम्ही मारुतीची मात्र योग्य काळजी घ्या. माझ्यामुळें त्या विचान्याचा काळ ओढवला आहे !”

चंद्रसेन त्या भिकारणीशीं आणखी कांहीं बोलला असता; पण हरनामसिंग त्याच्याबरोबर चालत असल्यानें व तो म्हणजे ताराबाईचा एक शिकारी कुत्राच असल्यानें चंद्रसेनाला जास्त बोलण्याचें धैर्य झालें नाहीं. ती तिथेही राजवाड्यांत ताराबाई वगैरे मंडळी बोलत बसली होती, त्या दिवाणखान्यांत जाऊन पोहोचली, तेव्हां ताराबाईनें थोड्या वेळापूर्वीं धनाजी व बाळाजीपंत यांच्याशीं सुरू केलेला वितंडवाद बराच संपुष्टांत आला होता. ती वादाची तोंडमिळवणी दिल-

जमाईची किंवा दिलसफाईची मुळीच नव्हती, उभयतांनाही प्राप्त परिस्थितीची योग्य जाणीव असल्याने त्यांनी फक्त तात्पुरते भिळते घेतले होते. बाळाजीपंत तोतया शाहूशी फितूर असल्याचा ताराबाईचा संशय बाळ्यांत बाळाजीपंतांनी त्या भिकारणीला वर बोलाविले यामुळे द्विगुणित—दशगुणित—शतगुणित झाला होता. त्या अपराधाबद्दल बाळाजीपंतांना कडक शासन करण्याच्या इराद्यानेच तिने घनाजीसह त्याला इतक्या तांतडीने बोलावून आणले होते. घनाजीदेखील आंतून शाहूच्या बाजूचा आहे अशी तिची खात्री असताही त्याच्या नेकी-विपर्यां तिला तिळमात्र संशय नसल्याने बाळाजीपंतांना आपण राजद्रोहाबद्दल शासन करू लागल्यास घनाजी आडवा येणार नाही असे तिचे मन तिला सांगत होते. पण तिचा तो अंदाज अजीवात चुकला. तिने बाळाजीपंतांवर राजद्रोहाचा आरोप शाबीत करण्याचा प्रयत्न सुरू करतांच घनाजी बाळाजीच्या बाजूने भांडू लागला व बाळाजीला शासन करण्याची गोष्ट काढतांच तर त्याने आपल्या कमरेची तलवार व डोकीची पगडी काढून ती ताराबाई व वेडा शिवाजीराजा यांच्या पायांवर ठेवून स्पष्ट सांगितले, “आईसाहेब! माझे नोकर माझ्या जवळेत आहेत. त्यांचे वांकडे पाऊल पडते आहे असे पाहतांच तो पाय जेथल्या तेथे छाडून टाकण्याला मार्गेंपुढे पाहणारा मी नाही, याचा आपणाला अनुभव असतांना देखील ज्या अर्थी आपण माझ्याविपर्यां इतका अविश्वास दाखवितां त्याअर्थी मला यापुढे आपली सेवा करणे नाही. हे आपले सेनापतिपद स्वीकारा. त्याबद्दल पाहिजे तर मलाही काय शासन करावयाचे ते करा.”

घनाजी असा त्रागा करावयाला उठलेला पाहतांच ताराबाईला नाइलाजाने बाळाजीपंतांचे शासन करण्याचा शब्द माघारा घ्यावा लागला. तसेच बाळाजीपंत व घनाजी ह्या दोघांनीही त्या भिकारणी-विपर्यां आपणाला कांहींच माहिती नाही असे शपथेवर सांगितल्यामुळे तिच्या चारिव्याचे रहस्य जास्तच गुंतागुंतीचे झाले, व थोड्या वेळापूर्वी एखाद्या भविष्यवादिनीप्रमाणे ती जी भराभर पूर्वापार

राजकीय उलाढालींचें उद्घाटन करूं शकली; त्यावरून ती कोणी सिद्धकोर्टांतील स्त्री किंवा चेदुकीण असावी असा ताराबाईचा दृढ समज झाला. ही घोरपड आपल्या राज्यांत ठेवावी तरी वाईट व तिला शासन करावें तरी वाईट. केव्हां काय होईल याचा नेम नाही. अशा स्थितींत तिचा योग्य बंदोबस्त करावयाचा मार्ग म्हणून तिला चित्याच्या पिंजऱ्यांत कोंडून ठार मारण्याची पूर्वोक्त शिक्षा देण्याचा निश्चय करूनच तिला पुन्हा आंत बोलावले. धनाजी व बाळाजी-पंत यांच्यासमोर नमते घ्यावें लागल्यामुळे ताराबाई आधींच बेसुमार चिडली होती. तशांत भिकारीण जी आंत आली ती आपली 'राजा परदेशी' हें पद गाऊं लागली. तें ऐकतांच ताराबाईचें मस्तक इतकें भडकून गेलें कीं, त्या भरांत तिनें चंद्रसेनाला हुकूम केला, "चंद्रसेन! आतांच्या आतां माझ्या समक्ष ह्या चेदुकिणीचें डोकें उडव!"

प्रकरण अठरावें अपूर्व साक्षात्कार

ताराबाईची ही निर्वाणीची आज्ञा ऐकून घनाजी, बाळाजीपंत, व बाजीराव आणि चिमाजी हे लहानगे मुलगेदेखील विस्मयचकित झाले. चंद्रसेन एवढा पापाणहृदयी पण त्या भयंकर शिक्षेच्या उच्चार-च्या आघाताने त्याच्या अंतःकरणाचा पाषाणही दुभंगला. भिकारणीने मात्र जणू काय जन्ममृत्यूचे कोडे उलगडून जन्ममरणातीत परिस्थिती-शी समरस होऊन निर्भयपणे ताराबाईच्या तोंडची कठोर शिक्षा ऐकून घेतली. शिवाजी तर काय बोलूनचालून वेडा!

ताराबाईच्या तोंडून त्या भिकारणीचे डोकें मारण्याची आज्ञा होतांच चंद्रसेनाचा हात लटपटू लागलेला पाहून त्या वेड्याला अवसान चढले. तो ताबडतोब पुढे होऊन चंद्रसेनाला म्हणाला, “चंद्रसेन! तूं इतका भिन्ना कसा? ह्या भिकारणीची मान कशी कांकडीसारखी चिरून टाकावी! तिच्या हाती काय तरवार आहे की बंदूक आहे तें तिचे एवढे भय वाळगतोस? तिचे डोकें उडविण्याचा धीर तुला होत नसेल तर आण ती तरवार इकडे, मी तिचे डोकें उडवितों.”

“चंद्रसेन! असा नेभळटासारखा पाहत काय उभा राहिलास? मी मी म्हणणाऱ्या मातवर मर्दाच्या मानेवर मोकाटपणे मरणघाव घालणारी तुझी तरवार ह्या यःकश्चित् बायकोसमोर भ्याड कशी वनली?” ताराबाईने चंद्रसेनाला प्रत्यक्षतः व बाळाजीपंत आणि घनाजी यांना अप्रत्यक्षतः विचारले.

चंद्रसेन इतका आज्ञाधारक, पण ताराबाईने असा अपमान केलेला त्याला सहन झाला नाही. तो खड्या शब्दांत उत्तरला, “आई-साहेब! खऱ्या मर्दाची तरवार मर्दाच्या मानेवरच चालावी. ती

जर बायकांच्या मानेवर चालू लागली तर जगांत तिची अप्रतिष्ठा होईल.”

“मी मरेन पण माझी कीर्ति मागे उरेल!” भिकारीण हंसत-मुखानें म्हणाली, “आईसाहेब! माझ्या नांवागांवांत आतां गोडी राहिलेली नाही. पण एवढें लक्षांत ठेवा, माझा धर्म व माझा राजा यांच्याशीं इमानदारी राखण्यापार्योच मीं माझ्या सान्या जन्माची होळी पेटविली व त्या होळीच्या प्रकाशांत माझ्या इतर देशवांयवांना आपला देश, आपला धर्म व आपला राजा यांच्या ठायीं किती निःसीम निष्ठा ठेवावी याचा राजमार्ग दाखवून दिला. आपला राजा, आपला देश व आपला धर्म अशा त्रिपदीवर जन्माची तिष्ठत उभी राहून मी जी भीक मागतें ती दहा दिशांच्या दहा वाटांवर माझ्या आयुष्यसर्वस्वाचा नहर बांधून हिंदवी स्वराज्य, हिंदूंचा राजा व हिंदूंचा धर्म ह्या तीन पवित्र नद्यांच्या त्रिवेणीसंगमाचा तीर्थप्रवाह त्या नहरांतून ह्या पुण्यक्षेत्रांत,—राणीसाहेब! ह्या तुमच्या थोर राजधानींत—अलम् मराठी दुनियेच्या ह्या काशी वाराणशींत आणून सोडण्यासाठीं! त्या तीर्थप्रवाहांत हा देह वाहून गेला, त्या पवित्र गंगेला अडविण्यासाठीं वाटेंत दडून बसलेल्या गोट्यागारगोट्यांत ठेंचाळून पतन पावला, तर माझा एक जन्म सार्थकीं लागला असें व मी समजेन! आतां तुमच्या धैर्याची मात्र कसोटी ठरायची आहे. अपराध्याला मारण्यासाठीं दुवळ्या जीवाच्या मनगटांतदेखील बळ उत्पन्न होईल; पण विनापराध एखाद्या माणसाला मारायचें तर तिथे देवाचें देवपणदेखील मळूळ पडायचें. राणीसाहेब! तुमची ही आशा म्हणजे देवाच्या देवपणावर चढाई आहे. असली चढाई देवावर सैतान कधीं कधीं करूं पाहतो असें म्हणतात; त्यांतला एखादा सैतान—राणीसाहेब! तुमच्या वाणींत वावरूं लागला आहे. आतां तोच सैतान कोणा मर्दाच्या मनगटांत संचार करून नियतीनें निर्वैधिलेल्या देवराज्यावर आपल्या सैतानी शहामतीचें विनीचें निशाण कसें फडकवूं शकतो तें तरी मला पाहूं दे! चंद्रसेन! या, असे मर्दपणानें पुढें या

व माझ्या मानेवर तरवारीचा घाव घाला ! या शिवाजीराजे ! आपण पुढे या व आपल्या जगद्विख्यात पूर्वजांनीदेखील जो पराक्रमाचा ध्वज उभारला नाही तो उभारण्यासाठी माझ्या मानेवर तरवारीचा घाव घाला ! सेनापतिसाहेब ! या-आपण या; कोणीही या व माझ्या मानेवर तरवार चालवा म्हणजे एका निरपराधी अवलेची-त्यांतूनही उद्यांच्या छत्रपतींच्या एका राजनिष्ठ कन्येची हत्या केल्याची पळती पर्वणी तुम्हांला साधता येईल. उद्यां शाहूराजे मराठशाहीचे धनी झाले म्हणजे त्यांच्या राजनिष्ठ प्रजाजनाला फट् म्हणण्याचीदेखील कोणाची छाती व्हायची नाही; यासाठी शाहूराजांचा हेवादावा करण्याची खुनशी हौस आज ज्याला जशी भागवून घेतां येईल त्यानें तशी ती भागवून घ्यावी. एवढे शाहूमहाराज नवानवसांनीं आपल्या मायघरीं पुन्हा यायचे; त्यांचा गौरव करण्यासाठीं त्यांच्या वाटेंत कोणी माझ्यासारख्या राजनिष्ठांच्या रक्ताचें सडासंमार्जन केलें तर त्यांची विरोधी राजभक्ति सार्थ होईल, व आम्हीदेखील ज्या महाराष्ट्र-मायभूमींत जन्म घेतला त्या भूमीचें अंशतः ऋण फेडण्यासाठीं आमचे क्षणभंगुर देह सार्थकीं लागतील.” भिकारीण क्षणभर थांबून सर्व लोक सभोवतीं चित्रासारखे तटस्थ उभे असलेले पाहून गंभीर वाणीनें पुन्हा म्हणाली, “ काय ? कोणीच पुढें येत नाही ? शाहूमहाराजांच्या यःकश्चित् एका राजनिष्ठ कन्येचें खून पिऊन पचविण्याचें पाणी इथें उभे असलेल्या एकादेखील वीराच्या तरवारींत नाही ? तर मग ह्यांतच शाहूमहाराजांचा विजय आहे.”

ताराबाई कधीं कोणाचा उणा-दुणा एक शब्ददेखील ऐकून घेणारी नव्हे; पण तिनें भिकारणीचे बोल मुकाट्यानें ऐकून घेतले. चंद्रसेनानें स्त्रीहत्या करण्याचें नाकारलें म्हणून त्याच्यावर देखील तिच्या कोपाची वीज कडाडली नाही. भिकारणीचा प्रत्येक शब्द तिच्या अंतःकरणाला भिडत होता व त्यांतून भविष्यकाळांतील घटनासूत्राची जाणीव तिला होत होती. आपल्या कुटिल राजनीतीला यश येणें दुरापास्त आहे अशी तिची मनोमन खात्री होऊन चुकली होती. पण आशा ही अशी

प्रबल शक्ति आहे की, ती मारून देखील मरत नाही, व सर्पाप्रमाणे अर्धमेळी करून फेंकून दिली तरी पुन्हा जिवंत होते. ताराबाईला-देखील आशा होती, की सत्याच्या नाही तर सत्तेच्या जोरावर कां होईना, पण घनाजीसारख्या रणझुंझारांना मी शाहूच्या विरुद्ध झुंझवीन व शाहूचा पूर्ण मोड करून मरेतो मराठी राज्याची राज्य-कर्ती शोभेन. घनाजीचा बाळाजीपंतांच्या व शाहूच्या बाबतीतील पक्षपात, चंद्रसेनाचें आज्ञा अमान्य करणे, वगैरे अघटित घटनां-मुळे तिची महत्वाकांक्षा जरी मृतप्राय होऊन पडली होती, तरी 'ह्यांतच शाहूमहाराजांचा विजय आहे' हे भिकारणीचे शब्द ऐकतांच तिच्या महत्वाकांक्षेला पुन्हा चेव आला.

तेवढ्यांत भिकारिण पुन्हा म्हणाली, "राणीसाहेब! पुण्यश्लोक शाहूमहाराजांच्या एकनिष्ठ भक्तिणीची हत्या करतांना जसें आपलें व आपल्या सर्व लोकांचें शौर्यधैर्य लोपलें, तसेंच शाहूमहाराजांवर चाळून जाणाऱ्या आपल्या रणझुंझार सेनापतींचेही शौर्यधैर्य लोपेल व अखेर शाहूमहाराजच सर्वत्र विजयी होतील, ही पक्की खूणगांठ बांधून ठेवा."

भिकारणीला तोंडचें वाक्य पुरें होतें न होतें तोंच ताराबाई मंचका-च्या बाजूला असलेली खाशा स्वारीची सोन्याच्या मुठीची तलवार उपसून भिकारणीवर धावली. आतां तलवारीचा वार भिकारणीच्या मानेवर होणार तोंच हातांतील तरवार गळून खाली पडली व समोर-च्या श्रीशिवाजीमहाराजांच्या तसबिरीवर खिळलेली तिची नजर एकाएकी दिपावल्यासारखी होऊन भिटली गेली. नेमका त्याच क्षणाला वेडा शिवाजी आपल्या आईनें हातीं घेतलेलें क्रूर कर्म तडीला नेण्यासाठीं तिच्या हातून गळून पडलेली तरवार उचलण्याच्या इराद्यानें पुढें गेला, तो तरवार बाजूलाच राहून स्वतःच्या तरवारीस हात घालतांच एकाएकी 'साप! साप!' असा ओरडत कोलमडून जमिनीवर तारा-बाईच्या पायांशीं पडला. लगेच ताराबाई, घनाजी वगैरे मंडळीनें चपळाई करून त्याला सावध केलें व मंचकावर बसविलें. वास्तविक

तेथें साप मुळींच नव्हता. शिवाजी वेडाच्या लहरींत उगाच भ्याला. त्या भीतीची एवढी जबरदस्त आंच त्याच्या मनाला बसली कीं, अंमळशानें शुद्धीवर आल्यावरदेखील तरवार बाजूला पडलेली पाहतांच तो 'साप! साप!' करून भीतीनें हातपाय लटलट कांपवीत मंचकावरून उठून ताराबाईच्या मार्गे जाऊन दडाला! अखेर ताराबाईच्या सांगण्यावरून चंद्रसेनानें ती तरवार उचलून एकदांची आंतील दालनांत नेऊन ठेविली.

“हें सारें ह्या चेटकिणीचें चेटुक आहे.” ताराबाई भिकारणीकडे बोट दाखवून म्हणाली, “सेनापति! हें चेटुक गाडणारा कोणी मंत्राक्षरी तुम्हांला माहीत आहे का?”

“आईसाहेब! माझें म्हाताऱ्याचें ऐकाल तर ह्या गोष्टींत मुळींच मन घालूं नका. त्या बाईला वेडी म्हणून सोडून द्या; ती जशी आली तशी जाईल.” धनाजी म्हणाला,

“सोडून कशी द्या? ती वेडी नाही; चेटकीण आहे.”

“राजेसाहेब उगीच भ्याले. त्यांचा स्वभाव जात्याच कांहींसा कोंवळा आहे म्हणून त्यांना तरवारीचा साप वाटला.” चंद्रसेन म्हणाला.

“पण मला?” ताराबाईनें समोरच्या श्रीशिवाजीमहाराजांच्या भव्य तसबिरीकडे अंगुलिनिर्देश करून विचारलें, “त्या तसबिरीतून थोरले आवासाहेब चालत चालत पुढें येऊन क्रुद्ध नजरेनें माझ्याकडे पाहूं लागल्याचा भास मला झाला तो हिनें कांहीं चेटुक केल्याशिवाय उगाच झाला का? तें कांहीं नाही ही चेटकीण असल्याबद्दल माझी पूर्ण खात्री होऊन चुकली आहे. चंद्रसेन! ह्या बाईला नेऊन अंधारकोठडींत कोंडून ठेवा. सेनापति वगैरे मंडळी तोतयावर चालून जात आहे, ती मोहिमेवरून परत येईतों हिला तेथेंच कडेकोट बंदोबस्तांत कोंडून ठेवावयाचें. ए बाई! तूं चेटुक करतेस हें आम्हांला आतां पूर्णपणें कळून चुकलें आहे. म्हणूनच तुला मी शासन न करतां माझ्या पदरीं ठेवणार. आम्हांला लढाया लढण्यासाठीं सैनिक पाहिजे असतात,

शिकार करण्यासाठी शिकारी चित्ते व कुत्रे पाहिजे असतात, तसेच तुझ्यासारखीं चेटुक करणारीं लोकेही पाहिजे असतात. तूं आतां काय वाटेल तें चेटुक कर; पण ह्या मोहिमेंत आमचा जय होऊन तोतया शाहूचा मोड झाला पाहिजे. मराठशाहीचें नशीब ह्या मोहिमेच्या निकालावर अवलंबून आहे. तो तोतया जर धुळीला मिळून मराठयांच्या गादीवरील संकट टळलें तर तुझ्या केंसालाही धक्का न लागतां उलट आम्ही तुझे कौतुक करूं व तूं सांगशील त्या तुझ्या मनीषा पुरवूं. पण याद राख, जर ही मोहीम अयशस्वी ठरण्याचा रंग दिसू लागला तर मात्र तुला आमचे शिकारी चित्ते फाडफाडून खातील.”

“राणीसाहेब ! आपला शब्द मला शिरसावंद्य आहे. मी कांहीं चेटकीण नाही किंवा जादूगारीण नाही. पण परमेश्वर बुद्धि देतो त्याप्रमाणें मी बोलतें. मराठयांच्या गादीवरील संकट खात्रीनें टळेल, व सारी मराठी रयत सुखी होईल.” भिकारीण म्हणाली.

“जा. चंद्रसेन ! तिला आतां सांगितल्याप्रमाणें तळघरांत कोंडून ठेव जा. ती पळून बिळून जाईल यासाठीं तिच्यावर खडा पहारा असूं द्या. तिच्याशीं कोणाचेंही दळण-वळण असतां कामा नये. तिला कोणी भेटतां कामा नये व तिच्याशीं कोणी कांहीं बोलतां कामा नये. खास मुदपाकखान्यांतून तिला रोज अन्नपाणी पोंचतें होण्याची व्यवस्था कर. तिच्या अन्नवस्त्राची व्यवस्था कोण बरें पाहील ?” ताराबाई क्षणभर विचार करून म्हणाली, “हो ! चंद्रसेन, आमच्या कुळंबिणीपैकीं हिरू व तिची आई ह्या दोघीनाच फक्त तिच्या तैनातींत तळघरांत जाण्याची परवानगी आहे.”

चंद्रसेनाला ताराबाईची ही योजना सोळा आणे पटली. कारण त्याचा जीव अनेक कारणांनीं त्या भिकारिणीच्या ठायीं गुतून पडला होता. ते मनांतले मनोरथ साध्य करण्यासाठीं त्याला ती सुखरूप राहिली पाहिजे होतीच; पण शिवाय तिच्याशीं जुळलेला नवथरचा सहवास दाट परिचयांत रूपांतर पावण्यासाठीं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दळण-वळणाची संधीही मिळेल तेवढी पाहिजे होती. ती हिरू व

तिची आई रत्नावली भिकारणीच्या तैनातीत नेमिली गेल्यामुळे अनायासे प्राप्त झाली. ताराबाईच्याच विचाराने चंद्रसेनाने संभाजी-चे हिरुशी लग्न लावून देण्याचे आजच निश्चित केले होते. ही घरचीच मंडळी असल्याने त्याची तेवढ्यापुरती चिंता दूर झाली.

लगेच चंद्रसेन भिकारणीला घेऊन तळघराकडे निघाला. तिला असे कैदेत डांबून ठेवणे उचित नाही अशी ताराबाईची समजूत घालण्याची धनाजीने शिकस्त केली; पण कांहीं उपयोग झाला नाही. अशाने एखादी दैवी आपत्ति मराटशाहीवर किंवा राजघराण्यावर ओढवण्याचा संभव आहे असा भयप्रद संशय जेव्हा धनाजीने प्रदर्शित केला, तेव्हा मात्र त्यांत वरेंचसे तथ्य असावेसे ताराबाईला वाटले. त्यासाठी तिने ब्रह्मोदरस्वामींचा विचार घेण्याचे ठरवून चंद्रसेन त्या बाईचा बंदोबस्त करून येतांच त्याला आज्ञा केली, “चंद्रसेन ! ताबडतोब धावडशीला स्वामीपार्शी जाऊन त्यांना मी भेट देण्याची विनंति केली आहे असे सांग. किंवा हे पाहा, स्वामी सध्या वनवास-वाडीला असतील, तेव्हा तिथेच प्रथम जा. तूच स्वतः जा मात्र, नाही तर स्वामी यायचे नाहीत. बरोबर पालखी व लवाजमा घेऊन जा. मी कशासाठी भेटिला बोलावले आहे असे स्वामींनी विचारले तर आपणाला कांहीं माहित नाही असे सांग.”

“आज्ञा आईसाहेब !” असे म्हणून चंद्रसेन ताबडतोब वनवास-वाडीला जाण्याच्या तयारीला लागला. भिकारणीने तळघरांत जाते वेळी चंद्रसेनाला त्याच्या व आपल्या कराराची आठवण देऊन मारुतीची काळजी घेण्याविषयी पुन्हा बजावले होते. त्यासाठी चंद्रसेनाला वनवासवाडीला जाण्यापूर्वी तिकडे जाऊन त्याची चौकशी करावयाची होती. पण ताराबाईची आज्ञा तर अत्यंत निकडीची होती. त्यासाठी तिच्या डोळ्यांना पाणी लावण्यासाठी चंद्रसेन पागेतला घोडा घेऊन त्यावर स्वार होऊन निघाला तो किल्ल्यापासून कांहींसा दूर येतांच वळणाच्या रस्त्याने मेरुलिगाच्या जंगलाकडे वळला. कारण ताराबाईच्या आज्ञेप्रमाणे मारुतीला तेथे नेऊन टाकण्यांत आले होते,

पण चंद्रसेन तेथें जाऊन पाहतो तों मारुती नाहीं. आजूबाजूला कोठें पडला आहे कीं काय तें पाहण्यासाठीं त्यानें अर्धी घटकापर्यंत त्या जंगलांतील प्रत्येक झाडी धुंडाळून पाहिली; पण पत्ता लागेना. तेवढ्यांत दूर कांहीं अंतरावर काहीं गिधाडें एकत्र जमलेलीं दिसलीं. त्यावरून एखाद्या हिंस्र जनावरानें मारुतीचा फराळ केला असावा व त्याचीं रक्तामांसानें माखलेलीं हाडें शोषान्न म्हणून हें गिधाडाचें भिकार भक्षण करीत असावें अशी त्याची खात्री झाली. त्याला अत्यंत खेद झाला. पण त्या खेदापेक्षांही तीव्र अशी चिंता त्याच्या मनाला जाळूं लागली कीं, त्या भिकारणीनें मारुतीविषयीं विचारलें तर आपण तिला काय सांगायें? पण हा विचार करीत बसण्याला तरी त्याला वेळ कुठें होता! वनवासवाडीला जाऊन स्वामींना घेऊन येण्याचा लकडा त्याच्या मार्गे होताच. त्यासाठीं मारुतीची आशा सोडून त्याला तेथून निघून मार्गाला लागावें लागलें.



धनाजी व बाळाजीपंत यांना तांतडीनें बोलावून आणण्यांत धनाजीला आपल्या बाजूला वळवून ध्यावयाचा व बाळाजीपंतांना एकटे पाडून मग त्यांची गठडी वळावयाची असा ताराबाईचा डाव होता. पण धनाजीच्या दुराग्रहामुळें तो फसला व बाळाजीच्या पारिपत्याची दुसरी नामी संधी येईतों वाट पाहावयाची अशा अतस्थ विचारानें तिनें त्या दोघांनाही मोहिमेवर जाण्याला परवानगी दिली. ते मोहिमेवरून यशस्वी होऊन परत आल्यावर धनाजीलादेखील हलकेच सेनापतिपदावरून काढून त्याच्या जागीं चंद्रसेनाला नेमावयाचें असा विचार त्याच क्षणाला तिच्या मनांत जन्म पावून वाढीला लागला.

धनाजी व बाळाजीपंत, बाजीराव व चिमाजी यांसह गेल्यावर थोड्या वेळानें परशुरामपंत प्रतिनिधि ताराबाईला भेटावयाला आले. त्यांनीं धनाजीशीं आपला मुकाबला झाल्याची सारी हकीकत तिला सांगितली व धनाजी आणि बाळाजीपंत ह्या मोहिमेंत कितपत नेकीनें वागतील ह्याविषयीं शंका प्रदर्शित केली. ती शंका ताराबाईला देखील

बरीच व्यवहार्य वाटली. तिने प्रतिनिधींना विचारलें, “तें सारें खरें. पण प्रतिनिधि ! ह्याला आतां उपाय काय ? यांतूनही एखादा अचूक मार्ग तुम्हांला सुचत असेल तर सुचवा.”

“आपणाला पसंत पडेल तर यावर मला एकच मार्ग सुचतो. धनाजी शपथेला जागून नेकीने वागला तर ठीकच झालें. पण जर त्याची मति चळूं लागलेली दिसली तर त्याला बाजूला लोटून मला एकत्र्याला मोहीम पार पाडतां यावी यासाठीं—आपला माझ्यावर विश्वास असेल तर हें उपयोगी आहे—‘धनाजीला सेनापतिपदावरून तात्पुरता दूर केला आहे व प्रतिनिधींना सेनापति नेमिलें आहे’ अशी आपल्या सहीशिकव्याची राजाज्ञा मला देऊन ठेवावी, म्हणजे वेळीं वखतीं तिचा उपयोग होईल.”

“माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.” असें म्हणून ताराबाईनें ताबडतोब प्रतिनिधींनीं सांगितल्याप्रमाणें राजाज्ञा लिहून त्यांच्या हातीं दिली व निरोप देतांना सांगितलें, “मात्र वेळप्रसंग ओळखूनच ह्या राजाज्ञेचा उपयोग करावयाचा.”

प्रकरण एकोणिसादं साताऱ्याच्या वेशीवर

परशरामपंत प्रतिनिर्धना धनाजीचा हेवादावा करावयाचा होता म्हणून कांहीं नव्हे; पण धनाजी यदाकदाचित् ताराबाईशीं बेइमान होऊन सैन्यांत फंदफितुरी करील ह्या भयानें, ताराबाईसमोर आपण एकवार राजनिष्ठेची शपथ वाहिली तिची कायावाचामनानें आमरण पाळणूक करावयाची ह्या एकांगी पण पवित्र हेतूनें ते साताऱ्याहून निघाल्यापासून सैन्याच्या बरोबर चालत होते. धनाजी हें ओळखूनच मुद्दाम कांहींसा दूर दूर बाळाजीपंताबरोबर चालला होता. बाजीरावही बाळाजीपंताबरोबर आला होता. नगराच्या वेशीबाहेर येईतों बाळाजीपंतांचें लक्ष धनाजीशीं बोलण्यांत होतें. पण वेशीबाहेर ज्या जागीं पिराजी व जोत्याजी यांना हजर रहावयास सांगितलें होतें. त्या जागेच्या आसमंतात् येतांच पिराजी व जोत्याजी आपणाला कसे भेटतात इकडे त्यांच्या चित्ताचा लय लागून राहिला. इतक्यांत पिराजीबरोबर निघालेले शामभटजी अकस्मात् पुढें आले. बाळाजीपंतांनीं अर्थातच त्यांना ओळखलें नाहीं.

“आपल्या पदरीं आश्रयासाठीं आलों आहे.” शामभटजी बाळाजीपंतांना रामराम करून म्हणाले.

“तुमचें नांव काय?” बाळाजीपंतांनीं विचारलें.

“माझे नांव शामभटजी.”

“तुम्ही इथें कसे आलां?”

“मला पिराजीनें आपल्या पदरीं आश्रय मिळवून देण्याच्या इराद्यानें एथवर आणलें.”

“तें मीं ओळखलेंच.” बाळाजीपंत शामभटजींच्या टपोऱ्या

तेजस्वी डोळ्यांना डोळा भिडवून म्हणाले, “तुम्हीं रामराम केला तेव्हांच मी ओळखले की शामभटजी हा बनावट आहे. पण पिराजी कुठे आहे?”

ते शामभटजी म्हणजे खरोखरीच जोत्याजी केसरकर होता. बाळाजीपंतांनी त्याच्या नजरेवरून मनांतील आशय उल्लेखून म्हटले, “जोत्याजीबाबा ! हे सेनापति आपलेच माणूस आहेत. किंबहुना त्यांची आपणांवर कृपादृष्टि आहे म्हणून तर आपणाला आपल्या कार्यात खात्रीने यश येण्याची आशा आहे. त्यांच्यासमोर बोलतांना संकोच बाळगण्याचे कारण नाही.”

इतके बोलणे होते तोंच पिराजी हंसत हंसत एका जाळीतून पुढे आला. जोत्याजीला भटजींचा वेश देऊन एथवर आणण्यात त्याची करामत पाहून बाळाजीपंतांनी व धनाजीनेही त्याचे कौतुक केले.

“धनीसाहेब ! आम्ही एथवर तर आपल्या आज्ञेप्रमाणे सुखरूप येऊन पोचलो. आतां पुढे काय करावयाचे ? परिस्थिति तर अशी बिकट आहे की पुसावयाला नको. शाहूमहाराजांच्या जिवावर मारेकरी घालण्यापर्यंत प्रतिपक्षाची मजल जाऊन पोचली आहे.”

“काय ? महाराजांवर मारेकरी ?” बाळाजीपंतांनी आश्चर्यचकित होऊन विचारले.

“एथवर कोणाची कशी अकल धावली ?” धनाजीने विचारले.

“धनाजीबाबा ! ह्या खुनी कल्पनेचा उगम थेट सातारच्या राजवाड्यांत तुमच्या आमच्या पोरांबाळांच्या टाळक्यांत झाला आहे !” जोत्याजी उत्तरला.

“काय ? चंद्रसेन ह्या कटांत सामील झाला आहे ?” धनाजीने विचारले.

“होय.” जोत्याजी उत्तरला.

“त्याला आईसाहेबांची भर आहे. तसेंच आईसाहेब आणि चंद्रसेन ह्या दोघांच्या संगनमताने संभाजी त्या अनर्थाला पोषक असे धागेदोरे जुळविण्यासाठी अगोदरच शाहूमहाराजांच्या छावणीकडे

रवाना झाला आहे. फार दूरची गोष्ट कशाला ?” पिराजी मध्येच जीभ चावून बाळाजीपंतांकडे पाहत म्हणाला, “एक महत्त्वाची गोष्ट बोलावयाची होती. पण धनीसाहेब ! बोलू का ?”

“बोल. बेलाशक बोल.” बाळाजीपंत म्हणाले.

“आपण जरा बाजूला या म्हणजे बोलतो.” पिराजी म्हणाला.

“है पाहा पिराजी ! धनाजीबाबा मला वडिलांच्या ठायी व तुला आजोबांच्या ठायी आहेत. खऱ्या गोष्टी त्यांच्यापाशी बोलायला कसली चोरी ? तुला काय बोलायचें तें निर्भयपणानें बोल. तूं अशा दुज्या भावानें वागूं लागलास तर धनाजीबाबांना राग येईल.”

“मला राग कधींच यावयाचा नाही उलट इतक्या लहान वयांत राजकारणाचे डाव खेळतांना इतकी सावधगिरी बाळगण्याचें त्याला सुचतें ही खरोखर कौतुक करण्याजोगी गोष्ट आहे. त्याला संकोच वाटला तो बरोबर वाटला. माझ्या पोराचे व त्याच्या पोराचे प्रतापच असे आहेत की, ते पाहून कोणालाही ही धनाजीची अवलाद पाहून नाकेंच मुरडावीशी वाटतील ! गुण दिसला की तो लहान पोरापासून देखील ध्यावा.” धनाजी म्हणाला.

“धनाजीबाबा ! मला क्षमा करा; मी बोलावयाला कुचरलों याचें कारण चंद्रसेन व संभाजी यांच्या बद्दकरणीच्या कडू गोष्टीच मला बोलावयाच्या होत्या.” पिराजी म्हणाला.

“तें मला माहीत होतें.” धनाजी म्हणाला, “पण अमकी गोष्ट माझ्या पोरानें केली म्हणून ती चांगली असें मी कधींच म्हणणार नाही. माझ्या अळवाची खाज मला चांगली माहीत आहे.”

पिराजी म्हणाला, “मी व जोत्याजीबाबा जे इकडे आलों आहों, ते आपणां उभयतांच्या हालचालींवर देखरेख ठेवणारे गुप्त हेर म्हणून आलों आहों. ही कामगिरी व्यवस्थितपणें पार पाडल्यावर चंद्रसेन आम्हांला आईसाहेबांपासून मानमतराव व मन्सबदारी मिळवून देणार आहे.”

“असें काय ?” धनाजी एक उसासा सोडून म्हणाला.

पे....१०

“होय.” पिराजी बाळाजीपंताकडे वळून म्हणाला.

“धनीसाहेब! मी आपला नोकर नसून चंद्रसेनाचा नोकर आहे. बाह्यात्कारी आपल्या आसऱ्याला राहून आपल्या चुगल्या करावयाच्या हे आमचे—माझे व शामभटजीचे—काम. त्याबद्दल आम्हांला तनखा चंद्रसेनापासूनच मिळावयाचा.”

“वा! तुमचा हा डाव और आहे म्हणावयाचा!” बाळाजीपंत जोत्याजीकडे पाहून म्हणाले, “जोत्याजीबाबा! तुम्हीदेखील शामभटजीचे सोंग अगदी हुबेहूब आणले आहे. पण पहिल्यानेच शामभटजी रामराम करून चुकले. ब्राह्मण ब्राह्मणाला कधी रामराम करित नाहीत; नमस्कार करतात.”

“हो! ही माझी चूक झाली खरी!” जोत्याजी म्हणाला.

धनाजीने कांहींशा अस्थिर चित्ताने विचारले, “पण पिराजी! शाहूमहाराजांच्या जिवावर मारेकरी घालण्यांत यावयाचे आहेत अशा-विषयी तू आतां बोलत होतास ते काय बरे?”

“त्या कामासाठीं चंद्रसेनाने संभाजीची नेमणूक केली आहे.” पिराजी उत्तरला.

“याचे नांव दुर्दैव! बाप राजांच्या पायांना राजे मायघरी येतांना खडादेखील बोंचू नये यासाठीं आपल्या देहाची पायघडी राजांच्या पायांतली पसरण्याला निघाला आहे, तर बेटा स्वतःच्या क्षुद्र स्वार्थासाठीं राजांच्या जिवाची रया करण्याचे राक्षसी उपाय योजण्यांत रंगून राहिला आहे!” धनाजी कपाळावर हात मारून दुःखाने उद्गारला, “याचे नांव दुर्दैव! जोत्याजीबाबा! तुम्ही आम्ही आज-वर किती नेकाने छत्रपतींची सेवा केली! ते तुम्ही माझी अवलाद अशी पापकर्मी निघालेली पाहून माझी कीव करणार नाहीं काय?” धनाजी दोन्ही हातांनीं थाड्याड्य थोबाड फोडून घेऊन कळकळला, “परमेश्वरा! उभ्या आयुष्यांत मिळविलेल्या लौकिकाची म्हातारणीं अशी माती व्हावयाची, पोटीं आलेलीं कारटीं अशीं दळभद्रीं निपजावयाचीं, त्यापेक्षां माझी माघारीण वांझ रे कां निपजली नाहीं?”

किंवा शंकराला चुकून आम्ही तांबडें फूल वाहिलें म्हणून असला हा जिवंत शाप शंकरानें आमच्या पदरी बांधला?—जोत्याजीबाबा ! जोत्याजीबाबा ! आतां मी काय रे करूं ? धनाजी जाधवाचा पोर असा कुलागार निघाला असें म्हणून दुनिया माझ्या तोंडावर पिची-पिची थुंकेल, तो अपमान मी कसा रे सहन करूं ? ”

बाळाजीपंत धनाजीचें शांतवन करीत म्हणाले, “ धनाजीबाबा ! तुम्ही एवढे धीराचे दरिया ! बाब ती केवढी व तिचा एवढा बाऊ तो काय मानतां ! चंद्रसेन शाहूमहाराजांच्या जिवावर मारेकरी घालण्याच्या कटांत सामील असला तरी त्याचा खरा सूत्रचालकपणा ताराबाईच्याच हातीं असेल. ती बाई नेहमीच शाहूमहाराजांना पाण्यांत पाहते. तिनें आपल्या अघोर राज्यतृष्णेपुढें कोणत्या वंशांकुराचें बरें-मलें पाहिलें आहे ? थोरल्या आवासाहेवांच्या अमदानींत संभाजीराजे बेमर्यादेनें वागूं लागले तेव्हां त्याची बेमर्यादा कळसाला पोंचून राजाराममहाराजांना राज्य मिळवें अशी तिनें कारवाई चालविली होतीच. त्यामुळेंच तर संभाजीमहाराजांनीं चिडून त्या मायलेंकरांवर आग पाखडली. ह्या बाईनें आपल्या अघोर राज्यतृष्णेच्या भरांत बेभानपणें राजसबाईशीं सवतीमत्सर साधून तिला तिच्या तीन चार वर्षांच्या धाकट्या संभाजीराजांसह कैदेत डांबलें. राज्यतृष्णा भागविण्यासाठीं संभाजीमहाराजांनीं जसे अनन्वित प्रकार वेले तसेच ह्या साहसी व शूर बाईनें केले ! राजवंशाची वेल तिच्यावरील खाशा पुरुषांचीं वंशफुलें फुटून सुकून गळून गेल्यावर राजसिंहासनाच्या पायरीशीं कशीबशी जीव धरून होती. तिच्या जाळ्यांत आपले पाय गुंतून अडखळतील ह्या भयानें ती वेल उपटून दूर फेंकून देण्यासाठीं ह्या बाईनें काय केलें नाहीं ? जोत्याजीबाबा ! धनाजीबाबा ! गेल्या दीड तपाचा मराठशाहीचा इतिहास आपण पाहिला तर राजवैभवाचा पेला ओंठीं लावून बसलेल्या ह्या राजमातेनें जेव्हां जेव्हां संधी मिळाली तेव्हां तेव्हां ‘मी व माझा वेडा मुलगा’ ह्या व्यतिरिक्त राजवंशाचें चूर्ण करून तें आपल्या राज्यतृष्णेच्या पेल्यांत पिऊन

पचर्नी पाडण्याचा अट्टाहास करण्याला कशी ती जरा देखील कच खाल्ली नाही. अशी राज्याची कर्ती स्त्रीच कठोर करणी करू लागल्या-वर चद्रसेनारख्या कोत्या बुद्धीच्या अविचारी लोकांचें फावलें तर त्यांत कांहींच नवल नाही. पण धनाजीबाबा ! त्याबद्दल तुम्ही उगाच आपल्या जिवाला खेद करून घेतां. आम्ही एवढे महाराजांचे सेवक ह्यात असतांना महाराजांच्या कॅसाला तरी कोण कसा धक्का लावतो तें पाहूं !”

जोत्याजी धनाजीची समजूत घालण्याच्या उद्देशानें म्हणाला, “धनाजीबाबा ! असा कमकुवत मनाच्या भिऱ्या माणसासारखा कां करतोस ? आपण थोरल्या आवासाहेवांच्या कारकीर्दीपासून स्वामि-सेवेची पराकाष्ठा करण्यात कसलेलीं माणसें ! आजवर आपल्यावर काय असे प्रसंग आलेच नाहीत ? थोरल्या आवासाहेवांना धुळीला मिळविण्याचे औरंगजेबवादशानें काय थोडेथोडके प्रयत्न केले ? संभाजीराजांचा वध करून मराठशाही नामशेष करण्यासाठीं तो क्रूर-कर्मा काय थोडा धडपडला ? फार दूर कशाला ? शाहूमहाराज बाद-शाही कैदेत असतां त्या बादशहानें त्यांना बाटवून मराठशाहीची मुसलमानशाही करण्याची काय थोडी धडपड केली ? तो प्रसंग आठवला म्हणजे अंतःकरण भडभडून येतें. खरोखर, आम्हां मराठ-मोळ्यांच्या माणसांची पुण्याई थोर म्हणूनच संभाजीराजांच्या वधा-नंतर आजवर इतक्या संकटांना पायातळीं तुडवून तान्ह्या शाहूराजांना तक्ताच्या वाटेवर आणून सोडलें. मी मी म्हणणारे दैत्य आम्हीं किती आडवेतिडवे पाडले, तिथें आतां असले सापविंचू महाराजांच्या पायांतळीं वळवळें लागले तर पार्यांची वहाण अशी काढून त्या वहाणेनें त्या सापाविंचूंना चेंचून ठार करीन ! त्यांची एवढी कसली विशाद ! धनाजीबाबा ! राजांच्या सुरक्षितपणाविषयीं तूं मुळींच काळजी करूं नकोस ! अरे बाबा ! ज्या माणसापार्शीं दानत असते, त्याच्या मार्शीं देव आपल्या कृपेचें छत्र धरून अष्टौप्रहर तिष्ठत असतो. आतां वेळच आली व ओघानें विषय निघाला म्हणून सांगतो.”

जोत्याजी हातीं काढून घेतलेली वहाण पुन्हा पायीं घालीत म्हणाला, “धनाजीबाबा! शाहूमहाराजांच्या लग्नाचें घाटत होतें व औरंगजेब बादशहा एका पठाण सरदाराच्या मुलीशीं त्यांचें लग्न ठरवून त्यांना मुसलमान करण्याच्या बेतांत होता, तेव्हां आम्हां सर्वांना चिंता पडली कीं, आतां कसें होणार? बादशहाची शहाजादी झुल्लिकारबेगम—खरोखर तुला सांगतो धनाजीबाबा! मगवें व त्या माउलीच्या पोटीं जन्माला यावें. बादशहानें संभाजीराजांना ‘तूं मुसलमान होत असलास तर तुला जीवदान देतो’ असें सांगितलें तेव्हां संभाजीराजे संतापून ‘तूं आपली झुल्लिकारबेगम शहाजादी मला देत असलास तर मुसलमान होतो’ असें बोलले, त्याची बादशहाला चीड येऊन त्यानें राजांना हाल हाल करून ठार मारलें. तेव्हांसून बेगम स्वतःला संभाजीराजांची विधवा मानते. पुढें बादशहानें बेगमेच्या लग्नाचा घाट घातला तेव्हां ‘संभाजीराजे माझ्या निमित्तें मेले; त्यांची मी विधवा आहे. त्यांच्या व्यतिरिक्त जगांतील सारे पुरुष मला बाप-भावांसमान आहेत, मला शादी कर्तव्य नाहीं. इतकेंही करून तुम्ही जर जवरीनें माझी शादी ठरविली तर मी प्राणत्याग करीन’ असें बेगमेनें स्पष्ट सांगून बादशहाला गप्प बसविलें. इतकेंच काय; पण ‘संभाजीराजांचा बेटा शिवाजी आहे तोच माझा बेटा मी मानला आहे. तोच आपल्या बेट्याचा बेटा मानून तुम्हीं त्याच्या जन्माची काळजी घेतली पाहिजे’ असें बादशहाला सांगून तिनें शिवाजीचें कोटकल्याण करण्याविषयीं बादशहापासून वचन मिळविलें. त्याच वेळीं बादशहानें खुर्षीत येऊन ‘हा एक साहू पाक दिलाचा सच्चा आहे; बाकीचे सारे चोर’ असें म्हणून महाराजांचें शाहू असें नांव ठेवलें, व राजांनींही बादशहाची मेहेरनजर राखण्यासाठीं बेगमेच्या प्रेमाच्या आग्रहानें शाहू हेंच नांव अखेरपावेतो धारण करण्याचें कबूल केलें. इतका बेगमेचा शाहूमहाराजांवर प्रेमा होता. तिला बादशहाचे शाहू-महाराजांना बाटविण्याचे बेत बिलकुल रुचेनात. आतां बादशहाची समजूत कशी घालावयाची असा आम्हां सर्वांना मोठा विचार पडला,

एके दिवशी चांदण्या रात्रीं आम्ही—मी, राजे, आईसाहेब व बेगम जनानखान्यासभोंवारच्या बागेत ह्याच गोष्टीविषयीं विचार करीत बसलीं असतां कुंदाच्या लतामंडपाखालीं राजांचा डोळा लागला. आमचे आपसात एखाद्या हिंदु सरदाराच्या मुलीशीं राजांचें लग्न ठरविण्याविषयीं बादशहाला विनंति करण्याचे बेत चालले असतांना एकाएकीं एक अद्भुत चमत्कार घडून आला. आमच्या वेताला राजांची मान्यता आहे किंवा नाहीं हें राजांना विचारावें म्हणून बेगम उठून कुंदाच्या कुंजांत गेली; ती एकदम किंचाळून मटकन् खालीं बसली.”

“कां बरें ?” बाजिरावानें मध्येच विचारलें. त्याला मोठया लोकांच्या असल्या कुनूहलजनक गोष्टी ऐकण्याचा फार नाद होता.

“बाजी ! एखादें माणूस बोलूं लागलें म्हणजे मध्येच असे प्रश्न विचारूं नयेत !” बाळाजीपंतांनीं बाजिरावाला सौम्य शब्दांनीं समजाविलें.

“कुछ् फिकिर नहिं !” जोत्याजी रंगांत येऊन म्हणाला, “बाजी ! थोरा मोठयांच्या आयुष्यांतिल गोष्टी तुझ्यासारख्या मुलांनीं अशाच लक्षपूर्वक ऐकाव्या. त्यांपासून आपणांला अनेक धडे शिकता येण्यासारखे असतात. आपणां सर्वांच्या थोर नशिबानें शाहूराजे साताऱ्याच्या गादीवर स्थिर झाले म्हणजे तुम्हां आजच्या मुलांनाच उद्यां मर्दुमकी गाजवावयाची आहे. खरेंच; मी आतां कोठवर बोललों बरें ?”

“बेगम उठून कुंजांत गेली ती एकदम किंचाळून मटकन् खालीं बसली—” बाजीराव म्हणाला.

“शाबास ! बाजी, शाबास तुझी ! याला म्हणावें स्मरणशक्ति !” जोत्याजी बाळाजीपंतांना म्हणाला, “बाळाजीपंत ! तुमचा पोरगा शाहूमहाराजांच्या अमदानींत नांव काढणार यांत संशय नाही. आतां महाराजांची भेट झाली, कीं ह्या मुलाला आपण त्यांच्या पायांवर घालावयाचं, लोखंडालादेखील परिसाचा स्पर्श झाला कीं लोखंडा-

चें सोनें होतें. त्याचा नुसता मनासारखा अलंकार घडवून महाराजांनीं आपल्या कंठीं धारण करावयाचा. परवां नाहीं का, मी इकडे यावयाला निघालों तेव्हां पारदेपर्यंत महाराजांबरोबर आलों. तेथल्या लोखंडे पाटलानें तेथली गांवगडी महाराजांच्या ताब्यांत देण्याचें नाकारलें व त्यांचा उपमर्द केला. त्यावरून महाराज चिडले व त्यांनीं आपल्या सैन्याकडून सारा गांव लुटवून गडी पाडून जमीनदोस्त करविली. पाटील विचारा गर्दीत केव्हां कसा मारला गेला याचा पत्ताच लागला नाहीं. पण गडी पडली तेव्हां पाटलाची बारा दिवसांची बाळंत बायको आपल्या तान्ह्या मुलाला धेऊन रडत पुढें आली व तिनें तें मूल महाराजांच्या पायावर घालून 'अन्यायी होते ते मारले गेले; त्यांचा हा तान्हा मूल! ह्या मुलानें आपला काय गुन्हा केला आहे? पण वडिलांच्या गुन्ह्यावद्दल मुलानें माफी मागावयाची ती मुलाला वाचा नाहीं म्हणून त्याच्या वतीनें त्याची आई म्हणून मी मागतें. याच आतां मी आपल्या पायांवर वाहिलें आहे. आतां याचे मायबाप आपण आहां; आपण ह्याला तारा किंवा मारा' अशी महाराजांची विनववणी केली. महाराज आमचे कनवाळू; त्यांनीं पाटलाची अरेरावी जरादेखील ध्यानीं न आणतां त्या मुलाला व त्याच्या आईलाही उदार अंतःकरणानें आपल्या पदरीं आश्रय दिला व बाळबाळंतिणीच्या पोटांतील पाणीदेखील हलणार नाहीं अशी व्यवस्था केली. लगेच त्या मुलाचें बारसें मोठ्या थाटानें करून ही पहिली फत्ते पदरी पाडली. त्याच्या स्मरणार्थ त्या मुलाचें नांव फत्तेसिंह भोंसले असें ठेविलें. सांगण्याचें तात्पर्य काय कीं, महाराज आमचे इतके प्रेमळ आहेत. त्यांना हा चुणचुणीत बाजी फार आवडेल. —पण मी यापूर्वी काय सांगत होतों तें तेवढ्यावरच राहून गेलें. मीं कोठवर बरें सांगितलें?"

प्रकरण विसावें

स्वाभिभक्तांचें खलवत

“बेगम उठून कुंजांत गेली ती एकदम किंचालून मटकन् खाली बसली.” बाजिरानें पुन्हा जोत्याजीला कथानुसंधान सांगितलें.

“बरोबर! म्हातारपणामुळें मी आतां काय बोललों तें आतां माझ्या ध्यानीं राहत नाही. तेव्हां बेगम मटकन् खाली बसली. आम्ही—मी व येसूवाई आईसाहेब—बेगम किंचाळली कां तें पाहण्यासाठीं लगवगीनें तेथवर गेलों व किंचाळावयाला काय झालें असें बेगमेला विचारलें. बेगमेनें बोलण्याचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडून शब्दच उमटेना. तेव्हां तिनें निरुवायानें कुंजाखालीं महाराज झोंपले होते तिकडे बोट दाखविलें. तें भयंकर दृश्य पाहून आमची देखील बोवडी वळण्याची वेळ आली.”

“असें कोणतें दृश्य तुम्हीं तें पाहिलें?” पिराजी व बाजिराव या दोघांनीं एकदम उत्कंठेनें विचारलें.

बाळाजीपंतांनीं एकवार दोघांकडेही धाकाची नजर फिरविली; त्याबरोबर पिराजी व बाजिराव ह्या दोघांनींही ओशाळून खालीं माना घातल्या. जोत्याजी त्या दोघांकडे पाहून स्मितहास्य करीत पुढें सांगूं लागला, “पाहतों तों एक हळकुंडाच्या कांडीसारखा पिंवळा नाग महाराजांच्या मस्तकावर फणा उभारून उभा! आतां हें अरिष्ट कसें टाळावयाचें याचा क्षणभर विचार करून मी त्या नागाला प्रथम हुसकून दूर पळवावयाचें व मग त्याचें डोकें ठेंचून त्याला ठार करावयाचें अशा इराद्यानें मांडवाची एक लोखंडी कांब पेंचून काढली. ती पाहतांच तो नाग तेथून दूर तर झाला नाहीच पण नागसूर वाजवावा त्याप्रमाणें डोलूं मात्र लागला! ह्याला आतां मारूं कीं नको अशी

दुग्धा मला पडली. तेवढ्यांत कोठून तरी कोणाचा तरी 'मला मारूं नका; मी तुमचा कल्याणकर्ता आहे' असा अस्पष्ट ध्वनि ऐकू आला. कोण बोलतें तें आम्ही सभोंवार पाहूं लागलों पण कांहीं पत्ता लागेना. तेव्हां बेगम म्हणाली, कीं हा अलाचा साक्षात्कार आहे. बेगमेचे बोल मला व आईसाहेबांनाही पटले. बेगमेनें मला त्या सापाला मारण्याला मनाई केली; व यदाकदाचित् जनावर तें, आपल्या स्वभावावर जाऊन चाळवाचाळव करूं लागल्यास त्याला मारून महाराजांचा बचाव करण्यासाठीं ती नेहमीं जवळ बाळगीत असलेला सोन्याच्या रत्नजडित मुठीचा खंजीर माझ्या हातीं देऊन बादशहाला बोलावण्यासाठीं गेली. थोड्याच वेळात बादशहा नुक्ताच झोंपीं जाण्याच्या तयारींत होता तो तिथें आला. तोंवर तो सर्प जागचा ढळलादेखील नाही.

“हें मोठेंच आश्चर्य म्हणावयाचें!” धनाजी म्हणाला.

“आश्चर्य तर खरेंच!” जोत्याजी पुढें हकीकत सांगूं लागला, “बादशहा येऊन चित्रासारखा त्या सापाकडे पाहत बराच वेळ स्तब्ध उभा राहिला व बेगमेला म्हणाला, 'बेटा! तुझ्या शाहूचें तकदीर शिकंदर दिसतें.' यावर बेगम म्हणाली, 'मग! तो बादशहाच्या बेटाचा बेटा आहे!' यावर बादशहानें मला विचारलें, 'जोत्याजी! ह्या शकुनाचा अर्थ काय?' तेव्हां मी उत्तरलों, 'परवरदिगर! आपला नातू राजा होणार असें हा साक्षात्कार सुचवितो.' हे शब्द माझ्या तोंडून निघतांच त्या सापानें आपली फणा डोलविली. ती पाहून बेगम बादशहाचे पाय धरून म्हणाली, 'आतां हा साक्षात्कार खरा करून दाखविणें तुमच्या हातीं आहे. माझा बेटा राजा होईल असें वचन मला द्या.' ताबडतोब बादशहानें बेगमेच्या हातावर हात मारून वचन दिलें, 'बेटा! तेरा बेटा महाराष्ट्रका छत्रपति हो जायगा!' या वेळीं बादशहा पूर्ण खुर्षीत आहे असें पाहून मी दोन्ही हात जोडून त्याला विनविलें, 'परवरदिगर! आम्हां हिंदूंच्या धर्माप्रमाणें साप हा ब्राह्मण आहे. आणि त्या ब्राह्मणाच्या कृपा-

प्रसादानें आपल्या नातवाचें कल्याण व्हावें अशी आपलीही इच्छा आहेच. यासाठी आपण महाराजांना मुसलमान करण्याचा विचार सोडावा.' माझ्याच म्हणण्याला वेगमेनेंही पुष्टि दिली. बादशहा या वेळीं खुर्षीत असल्यानें त्यानें महाराजांना मुसलमान करणार नाही असें अल्लाची कसम खाऊन सांगितलें व महाराजांना शोभेशी एखादी नवरी शोधण्याचें कामही मलाच सांगितलें. पुढें मीं रस्तुमराव जाधव शिंदखेडकर यांची कन्या अंबिकाबाई ही वधू नेमस्त केली व बादशहानें जातीनें आपल्या देखरेखीखालीं दिल्लीला सात विध्यांचा मांडव घालून लाखों रुपये खर्चून महाराजांचें लग्न मोठ्या थाटानें केलें. त्या गोष्टी सांगता संपावयाच्या नाहींत—”

“पण पुढें त्या सापाचें काय झालें?” बाजीराव व पिराजी यांनीं विचारलें.

जोत्याजी म्हणला, “बादशहानें सर्व गोष्टी आमच्या मनासारख्या कबूल करतांच त्या सापानें संतुष्टपणें फणा डोलविली. इतक्यांत महाराज एकाएकीं जागे झाले; त्याबरोबर साप कुंदाच्या अळ्याच्या मार्गे जाऊन दिसेनासा झाला. आपल्या मुलाच्या भावी भाग्योदयाचा हा शुभशकुन पाहून येसूबाई आईसाहेबांच्या नेत्रांतून सारखे आनंदाश्रूंचे लोट वाहत होते. यापुढें एक गोष्ट मात्र बादशहानें आपल्या स्वभावानुसार अत्यंत वाईट केली.”

“ती कोणती?” बाळाजीपंतांनीं विचारलें.

जोत्याजी उत्तरला, “हें जनावर केव्हां घात करील याचा नेम नाहीं; त्याला ठार मारलेंच पाहिजे असें बादशहाच्या मनानें घेतलें. त्यानें चार मुसलमान पहारेकरी बोलावून सापाचें बिळ खणविलें. आणि सापाला ठार मारण्यांत आलें. तेव्हां सर्वांना अदृश्य वाणी ऐकूं आली, ‘बादशहा! त्वां माझा ब्राह्मणाचा निष्कारण वध केलास; त्याअर्थीं तुला माझा असा शाप आहे कीं, तुझें साम्राज्य व तुझा वंश आजपासून दिवसेंदिवस मोडकळूं लागेल व थोड्याच दिवसांत तुझ्या वैभवासह तुझ्या वंशाची वाताहात उडेल.’ ही शाप-

वाणी ऐकून बादशहा मनांत कांहींसा कचरला. पण करतो काय ! झांभेली गोष्ट आतां नव्हेशी थोडीच होणार ! बेगमेला बादशहाच्या ह्या कृत्यामुळे खेद झाला. ती बादशहाला पुष्कळ बोलली. 'धर्म-वेडाच्या भरांत तुम्हीं आजवर नानापरींचे अनर्थपात केले व हिंदूंना धायधाय रडायला लावले म्हणूनच तुम्ही एवढे शाहून्शाह बादशहा असतांनाही सुखाचा लवलेस तुमच्या नशिबी नाही. तुम्हीं आजवर हिंदूंचीं अनेक देवालये फोडलीं व त्यांच्या देवांचा अपमान केला ! गोब्राह्मणांचा किती छळ केला ! रयतेचें पित्याप्रमाणें नीतिधर्मानें पालन करणें हें राजाचें एकच पवित्र कर्तव्य असतें, तें तुम्हीं मूळ-पासून पाळले नाही; पायांखालीं तुडविलें. मी तुमची बेटी ! माझा शब्द तुम्हांला कसा रुचणार ? पण आतां तरी सावध व्हा व अशा अनर्थापासून अलग राहा. आज त्या सापाला मारूं नका, मारूं नका म्हणून कार्नीकपाळीं ओरडून सांगत असतां तुम्हीं त्याला मारला. त्याचा शाप तुम्हांला—तुमच्या साऱ्या वंशाला—भोंवल्याशिवाय राहणार नाही. आतां एवढें तरी करा; कोणी सच्छील ब्राह्मण बोलावून शाहूच्या हातून त्या सापाची सशास्त्र उत्तरक्रिया करवा. शाहू हा त्या वेषधारी वेदोनारायणाचा मानसपुत्र आहे व तुमचाही धर्माचा नातू आहे. तुमच्या पापाबद्दल प्रायश्चित्त घेण्याचा त्याला अधिकारच आहे.' हा बेगमेचा उपदेश बादशहाला पटला. त्यानें ताबडतोब मला बेगमेच्या मनीषेप्रमाणें सर्व व्यवस्था करावयाला सांगितलें. मीं त्याप्रमाणें केलें. हें सांगण्याचें तात्पर्य एवढेंच कीं," जोत्याजी धनाजीकडे वळून म्हणाला, "धनाजीबाबा ! शाहूमहाराजांच्या जिवा-वर आजवर विंध्याचल हिमाचलासारखीं पर्वतप्राय सकटें कोसळलीं; पण तीं देवाच्या कृपेनें आम्हीं निवारलीं. मग ह्या एवढ्याशा संकटा-ची काय मातब्बरी ? पिराजीनें मला हा प्रकार सांगितला तेव्हांच त्यानें व मीं काय करावयाचा तो विचार केला आहे. आतां आम्ही चंद्रसेनाचे गुप्त हेर म्हणून आमच्या संचारार्थ निघतो व ह्या अरिष्ठा-चा राक्षस गर्भीतच समूळ कसा कापतो तो पाहा तरी !"

जोत्याजीचा हा अपूर्व उत्साह पाहून बाजिरावाच्याही उत्साहाला भरतें आलें. तो म्हणाला, “बाबा! मीदेखील जोत्याजीबाबांबरोबर जाऊं का?”

बाळाजीपंत बाजिरावाच्या लाडक्या प्रश्नाला कांहीं उत्तर न देतां घनाजी व जोत्याजी ह्या उभयतांच्या तोंडाकडे पाहत उभे राहिले. ते आपल्या संमतीची अपेक्षा करीत आहेत हें ओळखून घनाजी म्हणाला, “बाजीला त्यांच्याबरोबर जाऊं द्या. आजपासूनच त्याला महाराजांच्या सेवेत रुजू होऊं द्या. जोत्याजी! ह्या दोन्ही मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मात्र तुझ्यावर आहे. आमचा संभाजी किती क्रूरकर्मा आहे याचा तुम्हां कोणालाही अनुभव नाही—”

“आजोबा! मला त्याचा अनुभव आहे.” पिराजी म्हणाला, “मी संभाजीला चांगला ओळखतो. तरी मी म्हणतो कीं, संभाजी आपलाच आहे. लहानपणापासून आम्ही तिथेही एकत्र खेळीमेळीनें वागलों, आणि आज मोठेपणीं काय आम्ही एकमेकांच्या मानेला खिळावयाचें?”

बाजीराव म्हणाला, “मलादेखील संभाजीच्या स्वभावाचा पूर्ण परिचय आहे. मी त्याला हजारदां सांगितलें कीं, बरोबरीच्या मुलांशीं भांडणतंटे करूं नयेत; तरी त्याला तें पटत नाही. मी असेंदेखील सांगितलें कीं, तुझें माझें ह्या दावेदारीपार्यां वांकडें येईल; तरी त्याची-ही त्याला पर्वा नाही.”

“चंद्रसेनाच्या संमतीनें तो पोर फार वाढ झाला आहे!” घनाजी म्हणाला, “तो केव्हां काय करील याचा नेम नाही.”

“म्हणूनच मी म्हणतो, मी व पिराजी एकाला दोन जोत्याजी-बाबांबरोबर जातो. मग कोण संभाजीमहाराजांच्या जिवावर कसा उठतो तें पाहूं.” बाजिरावानें पिराजीकडे वळून म्हटलें.

“चल. बाजी, तूं सुद्धां आमच्याबरोबर चल. ते राजे व हे सेनापति खुशाल एकमेकांशीं राजकारणाचे डाव खेळोत कीं लढाया लढोत; आपणाला त्यांच्याशीं काय करावयाचें आहे! आमचा

आपला एक मंत्र, देह जावो अथवा राहो, स्वामीपार्यीं दृढ भावो ! पिराजी ! बाजी ! राजांच्या पार्यीं तुमची एवढी अढळ निष्ठा असावयाला हवी !”

“तेवढी आमची अढळ निष्ठा आहेच.” बाजीराव म्हणाला.

“पण तुझे बाबा तर धनाजीबाबांचे सेवक आहेत. त्यांचा मराठ्यांच्या गादीशीं काय संबंध ?” जोत्याजीनें विचारलें.

“पण धनाजीबाबा तरी गादीचेच सेवक ना ? सेवक त्यांनीं ठेविला पण सेवाधर्माची शपथ घेविली ती गादीच्या नांवची घेविली.” बाजीराव बाळाजीपंताकडे पाहत उत्तरला.

बाजिरावाचें तें उत्तर ऐकून सर्वांनीं त्याच्या चाणाक्षपणाची मनांतून फार तारीफ केली. बाळाजीपंत उद्गारले, “जोत्याजीबाबा ! तो माझा मुलगा आहे, व मी स्वामिभक्तीविपर्यीं अजरामर कीर्तीनें शोभणाऱ्या धनाजीबाबाचा धर्मपुत्र आहे.”

“मग काय बाबा ! मी त्यांच्याबरोबर जाऊं ?” बाजीरावानें विचारलें.

“जा. खुशाल जा. पण जातांना मनोमन अशी शपथ घेऊन जा कीं, ‘शाहूमहाराजांना सुखरूपपणें साताऱ्याला घेऊन येईन तरच तोंड दाखवीन, नाही तर तिकडच्या तिकडे मरेन.’” बाळाजीपंत म्हणाले.

“बाबा ! हें का तुम्ही मला सांगावयाला पाहिजे ! मी तुमचाच मुलगा ना ? मी आपणां सर्वासमोर अशी शपथ घेतों कीं, पिराजी ! तूदेखील शपथ घे. आम्ही अपेशानें काळें झालेलें तोंड घेऊन माघारे येणार नाही इतकेंच काय; पण महाराजांच्या वाटेंत कोणी कशीही आग पाखडली तरी त्या आगीवर आम्ही आमच्या देहाच्या पायघड्या पसरून मरूं व महाराजांना वाट करून देऊं.”

बाजीराव व पिराजी यांची ही शपथ ऐकून सर्वांना गहिंवर दाटून आला. विशेषतः बाळाजीपंतांचे डोळे तर पाण्यानें भरून आले. तें पाहून बाजीराव म्हणाला, “बाबा ! तुमच्या पोटीं मी जन्म घेतला

तो तुमच्या कीर्तीला साजेशा पराक्रमाची प्रभावळ तुमच्या पूजेसाठी बांधतां बांधतां खर्ची घालावा लागला तर त्यांत वाईट तें काय झालें ?”

बाळाजीपतांनीं बाजिरावाचा प्रश्न ऐकला. पण धनाजी कधीं न रडणारा आज आंसवें गाळूं लागलेला पाहून त्यांचें लक्ष तिकडे वेधलें होतें. त्यामुळें बाजिरावाला त्यांच्याकडून कांहीं उत्तर मिळालें नाहीं.

जोत्याजीलादेखील धनाजीच्या डोळ्यांतून गंगायमुना वाहूं लागलेल्या पाहून अचंबा वाटला. त्यानें विचारलें, “धनाजीबाबा ! हें मी काय पाहतों ? धनाजीच्या डोळ्यांना पाणी ; हें मी काय पाहतों ? तुला रडावयाला काय झालें ?”

“मला रडावयाला काय झालें ? मला रडूं आलें,—माझ्या पोर-
च्याचे प्रताप पाहून जगांत माझा जो दुर्लौकिक होईल तो कसा भरून येईल ! थोरल्या आवासाहेबापासून आजपर्यंत तीन पिढ्या निःसीम स्वामिनिष्ठेच्या लौकिकाची जी जिंदगी मीं जोडली, तिला माझ्या पोरानें आपल्या बद्दकरणीची चूड लावून एका क्षणांत ती जाळली ! जोत्याजीबाबा ! आतां मी रडू नाहीं तर काय करूं ? तूंच सांग ! तुम्ही ह्या दोन मुलांना बेलाशक आपणाबरोबर घेऊन जा. त्यांना माझा म्हाताऱ्याचा आशिर्वाद आहे.”

असें संभाषण इकडे चाललें आहे तोंच प्रतिनिधीकडून मागील मंडळींची चौकशी करण्यासाठीं घोडेस्वार दौडत आला. त्याला जोत्याजीकडे पाहून काय वाटलें नकळे; पण त्याच्या नजरेत संशयाचे पाणी तेव्हांच खेळूं लागलें एवढें खरें. धनाजीनें लष्कराची माहिती विचारली व त्यानें ती सांगितली; पण मन सोडून सांगितली नाहीं. अर्थात् आतां सर्वांना त्या घोडेस्वाराच्या संशयानें आपापल्या गोष्टी आटोपत्या घेणें अवश्य होतें.

“आपला वेळ गप्पागोष्टींत फार गेला. मी तरी काय करूं ? शाहूमहाराजांचें गुणवर्णन करूं लागलों कीं मला दिवसरात्र व तहान-
भूक यांचेंदेखील भान राहत नाहीं. हे असे प्रहरांचे प्रहर लोटतात. आतां प्रतिनिधि आले; आतां आमच्या दोन वाटा दोन दिशांनीं

फुटावयाच्या.” पिराजी व बाजीराव यांच्याकडे वळून जोत्याजी म्हणाला, “मुलांनो! चला आतां.”

जोत्याजी वगैरे मंडळीकडे खोंचिक दृष्टीने पाहत स्वार निघून गेल्यावर जोत्याजी जावयाला निघतांच पिराजी व बाजीराव त्यांच्याबरोबर निघाले. धनाजीने पुन्हा एकवार सर्वांना तोंडभर आशीर्वाद दिला व जोत्याजीला पुन्हा जाणीव दिली, “जोत्याजीबाबा! आमचा मानस तुला कळून चुकलाच आहे. त्याची साक्ष म्हणून मी माझे दोन नातू आज तुझ्या स्वाधीन केले आहेत. पुढे संभाजी गेला आहे तो आमचा वैरी; तो माझा नातू नव्हे. तो विषारी साप आहे; तर त्याचे विष उतरून त्याचे दांत पाडणारे हे दोन मांत्रिक तुझ्याबरोबर आहेतच. आतां प्रतिनिधि काय घोंटाळा करतात तेवढेच पाहावयाचे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही महाराजांच्या पायांना अंतरणार नाही ही आमची अक्षर्यांची आणभाक महाराजांना सांगून निर्धास्त राहावयाला सांग.”

जोत्याजी, बाजीराव व पिराजी हे तिघे प्रथम पार्थीच चालत जाण्याचा बेत करित होते. पण साताऱ्यापासून खेड कडूसपर्यंतची वाट डोंगराळ व अडचणीची आणि प्रवासही थोडा थोडका नाही, चांगले तीस पस्तीस कोसांचे अंतर; तेवढे तोडून जाईतों तिकडे संभाजीने काय कारस्थाने रचिलीं असतील कोण जाणे! तशांत हीं दोन लेंकरे बरोबर जावयाचीं. इतक्या साऱ्या गोष्टींचा विचार करून धनाजी व बाळाजीपंत यांनी आपल्या मांडीखालचे घोडे त्यांना दिले. बाजीरावाचा आवडता मारुत तट्टू त्यांच्याबरोबर होताच. ते तिघे तीन घोड्यांवर स्वार होऊन निघाल्यावर धनाजी व बाळाजीपंत पार्थीच आपल्या लष्करामागोमाग चालू लागले. त्यांचे लष्कर कांहीं फार दूर चालून गेलें नव्हतें; ते अर्ध्या पाऊण कोसांच्या अंतरावर असल्याचे त्यांना आतांच तिकडून आलेल्या स्वारामार्फत कळून चुकलें होतें.

स्वार आपणाकडे भेदक दृष्टीने पाहत होता हें धनाजीच्या पूर्ण लक्षांत होतें. त्यानें वाटचालीला लागतांच बाळाजीपंतांना विचारलें,

“बाळाजी ! हा आतांचा स्वार प्रतिनिधींचा गुप्तहेर तर नसेल ना!”

“असेल, असला म्हणून काय झाले? प्रतिनिधींचा मानस आई-साहेबांच्या बाजूचा पक्का आहे, हे एकवार आपणाला कळून चुकले आहे. आतां त्याची एवढी फिकीर कशाला? आपण मात्र सावध-गिरीने वागले पाहिजे” बाळाजीपंत म्हणाले.

धनाजीला बाळाजीपंतांची सल्ला पटली नाही असे कधी तरी झाले आहे! त्याने बाळाजीपंतांची धमक व धिमेपणा पाहून धीराने उद्गार काढले, “कांहीं झाले तरी आम्ही सत्यक्षाचे पुरस्कर्ते आहो; देव आमचा पाठीराखा आहे.”

इतक्यांत समोरच्या वृक्षावर एक भारद्वाज पक्षी बसून ‘कूक्’ ‘कूक्’ ‘कूक्’ असा शब्द करीत असलेला धनाजी व बाळाजीपंत यांना दिसला. हा आपणाला शुभशकुनच झाला असे समजून ते जास्त हुरुपाने चातू लागले.

प्रकरण एकविसावें

मारुतराय

“मारुती ! मारुतरायानें मारुतीच्या मस्तकावरून हात फिरवीत ममतेच्या स्वरांत विचारलें, “आतां तुला कसे वाटतें ?” पण मारुतीनें ओ दिली नाही. थोड्या वेळापूर्वी शिपायी राजवाड्यातून त्याला उचलून जंगलाकडे चालवीत नेऊं लागले तेव्हांच तो अर्धवट शुद्धीत होता. त्याचा जामिनीवर पाय ठरत नव्हता. शिपायांनीं त्याला प्रथम पांचपन्नास पावले तसेंच फरफटत चालविलें. पण त्याचे पाय गळून लोंबकळूं लागतांच त्यांना त्याची दया आली. पण त्यांनीं लगेच चार भोई व एक डोली आणवून त्यांतून मारुतीला जंगलांत नेऊन सोडल्यावर ते माघारे वळले. त्याला टाकल्यावर आतां वाघ, कोल्हे त्याला कसे फाडून खातील याविषयी गोष्टी बोलत हळहळत ते चालले असतांना मुक्ता सरपणासाठीं काटक्या गोळा करण्याकरितां म्हणून आजूबाजूला हिंडत होती तिनें ओझरतें ऐकलें. तिला मारुतीचें नांव मात्र ऐकूं आलें नाही. तिनें त्या शिपायांचें बोलणें ऐकून न ऐकल्यासारखें भासविलें. कांहीं वेळानें शिपायी बोलत बोलत दूर निघून गेल्यावर ती आपली सरपणाची टोपली अर्धवट भरली होती तशीच डोकीवर घेऊन लगबगीनें घरीं आली व प्रथम तिनें व्यासरावाला हा प्रकार सांगितला. शाहूमहाराजांविषयी गौरवपर शब्द काढल्यामुळें राजद्रोहाचा गुन्हेगार ठरलेला हा कोणी तरी अभागी जीव असावा याविषयी मुक्ता व व्यासराव यांचें तेव्हांच एकमत झालें. असें कोणी अडलें भिडलें माणूस पाहिलें म्हणजे त्याला हातभार लावण्यासाठीं स्वतः होऊन पुढें जावयाचें हा व्यासरावाचा बाणा होता, व मुक्ता तरी व्यासरावाच्या तालमेंत तयार झालेली मुलगी.

तिनें व्यासरावाच्याच मनांतील गोष्ट सुचविली, “आजोबा! आपण जाऊन त्याची चौकशी केली पाहिजे.”

लगेच व्यासराव व मुक्ता तिन्हीसांजांच्या वेळीं शोध करीत करीत त्या जंगलांत गेलीं. ह्या वेळीं जंगलांतलीं जनावरें आजूबाजूला भ्रमण करीत असणार अशा समजुतीनें व्यासरावानें तरवार व भाला बरोबर घेतला होता. मुक्तादेखील आपला खंजीर निःन्यांत खोंचून घेण्याला नेहमींप्रमाणें विसरली नाहींच; पण आज तिची कपिला हट्टानें तिच्याबरोबर बागडत असल्यामुळे वेळीं वखतीं तिचें रक्षण करतां यावें यासाठीं तिनें पिराजीची एक तलवार घरांत होती तीही आपल्याबरोबर घेतली. वस्ती जंगलवाडींतील व जंगली जनावरांच्या डोळ्यांत सलणारी लुसलुशीतसुंदरकपिला पदरीं, तिचें रक्षण करण्यासाठीं तिला मधून मधून जनावरांशीं झगडावें लागे. तेवढ्यासाठीं ती पिराजीपासून भाला फेंकणें, बंदुकीचा नेम मारणें, पट्टा फिरविणें वगैरे शस्त्रविद्येंत बरीच पारंगत झाली होती.

आजदेखील जंगलांत शिरतांच आजूबाजूनें कोटून तरी एक चित्त कपिलेच्या वासानें धावत आला. त्याच्यावर मुक्तेनें मोठ्या सावधगिरीनें तरवारीचा वार करून त्याला लोळविलें. शत्रु अशा रीतीनें मेला खरा; पण कपिला जी भ्याली ती जमिनीला पाय म्हणून कसा तो लावीना. ती आपली मुक्तेच्या खांद्यावर पुढचे दोन पाय टेंकून तिच्या छातीवर मस्तक टेंकून भीतीनें थरथर कांपत आंसवांनीं ओथंबलेल्या केविलवाण्या नजरेनें तिच्याकडे पाहूं लागली. अखेर मुक्तेनें तिला उचलून खांद्यावर घेतलें.

शोधतां शोधतां अखेर एकदांचा मारुती आढळला. व्यासराव व मुक्ता ह्या दोघांनींही त्याला ओळखलें व विलंब न लावतां ताबडतोब त्याला आपल्या झोंपडींत नेण्याचें ठरविलें. वेळ न लावण्याचें कारण एक तर:मारुती जखमी झालेला व दुसरें, ताराबाईचा ज्या गुन्हेगारावर रोष झालेला होता त्याला आधार दिल्यामुळे राजकोपाची आकाशाची कुन्हाड आपल्या मानेवर कोसळली तर काय करा!

एका बाजूने हें भय; पण दुसऱ्या बाजूने भूतदयेचा एवढा जबरदस्त उमाळो व्यासराव व'मुक्ता यांच्या अंतःकरणांत उसळला की पुढें काय वाटेल तें होवो; या वेळीं तरी आपण ह्या आसन्नमरण माणसाचा जीव कांहींही करून वांचवावयाचा, असा त्यांनीं आपल्या मनाचा निर्धार केला. आतां प्रश्न एवढाच उरला कीं मारुतीला एथून झोंपडीपर्यंत कसे न्यावें ! आजूबाजूच्या वाटांनीं ये जा करणाऱ्या कुणबीशेतकऱ्यांपैकी कोणाला हांक मारावी तर विनाकारण ह्या गोष्टीचा बभ्रा होऊन पराचा पारवा व्हावयाचा ! बरें; मारुती शुद्धीवर येईतो वाट पाहार्वी तरीदेखील कोणी पाहील सवरील का ह्या भीतीची तरवार सदाची त्यांच्या मानेवर लटकत होतीच. शेवटीं त्या दोषांनींच मारुतीला उचलून झोंपडीपर्यंत न्यावयाचें ठरविलें. पण तो एवढा छत्तीस अडतीस वर्षांच्या उमरीचा ज्वान गडी; त्याला मुक्तेसारखी सोळा वर्षांची कोंवळी पोर काय हातभार लावणार ! अखेर एकट्या व्यासरावानेंच मारुतीला पाटुंगळीला मारून झोंपडीत नेऊन सोडलें. झोंपडीकडे जातांना पूर्वीं येते वेळीं मुक्तेनें ज्या जागीं कपिलेला मारून खाण्यासाठीं धावून आलेल्या चित्याला तरवारीनें ठार केलें होतें तेथवर येतांच त्या चित्याच्या प्रेताचें काय झालें तें मुद्दाम पाहिलें. हेतु हा कीं उद्यां कोणाच्या हातीं तरी त्या चित्याचें कातडें सोलून घेऊन, पिराजी परत येईल तेव्हां आपल्या पराक्रमाची खूण म्हणून त्याला तें दाखवावें. पण ती पाहते तों पांचपन्नास गिधाडें तेथें जमून त्या प्रेताला फाडफाडून खात होती.

झोंपडीत जाऊन पोंचतांच मारुतीच्या सर्वांगावरून मुक्तेनें एकवार नजर फिरविली तों त्याच्या उजव्या मांडीत गोळी घुसलेली तिला आढळून आली. लगेच तिनें व्यासरावाला सांगून गांवांत मंगळाईच्या देवालयांत एक साठीच्या उमरीचा मारुतराय या नांवाचा साधु वैद्यकीविषयीं प्रसिद्ध होता त्याला बोलावून आणविलें. मारुतराय हा सर्वसंगपरित्यागी व विरक्त असा साधुपुरुष होता. तो राजधानींत वास्तव्य करूं लागल्यापासून त्याच्या वैद्यकीतील नैपुण्याचा लौकिक

दिवसेंदिवस दाही दिशांना इतका दुमदुमू लागला कीं, एकदां वेडा शिवाजीराजा प्राणांतिक दुखण्यानें आजारी असतां ताराबाईनें थोरां-मोठयांच्या शिफारशींवरून मारुतरायाला राजवाड्यांत बोलावून नेलें व त्याचें औषध शिवाजीला देविलें. त्या औषधानें शिवाजीला ताबडतोब गुण आला. तेव्हांपासून राजघराण्याची श्रद्धा मारुतराया-वर बसली व त्याला दरबारांतून नेमणूक सुरू होऊन राजवैद्य म्हणून त्याला लोक मानूं लागले. मारुतरायापाशीं अशीं कांहीं दिव्य औषधे होतीं कीं, त्यांनीं असाध्य रोगांवरदेखील तात्काळ गुण यावा. चरक-संहितेनुसार शस्त्रविद्यादेखील त्याला चांगली अवगत होती. अनेक मोठमोठया दरबारी लोकांना लढाईत गोळ्या लागल्या, कीं मारुत-रायानें त्या तेव्हांच काढाव्या. हें मुक्तेला माहीत असल्यामुळेंच तिनें व्यासरावाला नेमकें मारुतरायालाच बोलवावयाला सांगितलें. व्यास-राव व मारुतराय यांचें मित्रत्वाचें नातें असल्यानें आपण गरीब ब्राह्मण व मारुतराय एवढा थोर साधु—तशांत राजवैद्य; त्याला बोला-वलें तर तो आपल्या गरीबाच्या झोंपडींत येईल किंवा नाही ही शंका देखील त्याला आली नाही. त्यानें ताबडतोब जाऊन मारुतरायाला बोलावून आणलें. मारुतरायानें प्रथम मारुतीच्या मांडीतील गोळी काढून त्या जखमेवर वनस्पतींपासून बनविलेलें कसलेंसें मलम चोळलें. मुक्ता जवळ बसून लक्षपूर्वक सर्व गोष्टी पहात होती.

औषध वगैरे देऊन झाल्यावर मारुतराय बराच वेळपर्यंत मारुती-च्या बिछान्याशेजारीं त्याचा चेहरा न्याहाळीत बसला होता. इतकें न्याहाळून पाहण्यासारखें त्या चेहऱ्यांत काय होतें तें त्याचें तो जाणे ! कांहीं वेळानें त्यानें मारुतीला नांव घेऊन हांक मारली. पण मारुती शुद्धीवर नसल्यामुळें ओ देऊं शकला नाही. पुन्हा कांहीं वेळ गेल्या-वर जेव्हां त्यानें पुन्हां हांक मारली तेव्हां मात्र मारुती दळुदळू शुद्धी-वर येऊन डोळे उघडून सभोंवार पाहूं लागला.

“बाळ ! आतां तुला कसें वाटतें ?” मारुतरायानें मारुतीला आपलेपणानें विचारलें.

“आतां मला अंमळ बरें वाटतें. पण मी इथें कुठें व कसा आलों ?” मारुतीनें एकवार सभोंवार पाहत विचारिलें.

व्यासरावानें शिपाई मारुतीला जंगलांत टाकून गेल्यापासून एथवर घडलेली सर्व हकिकत सांगितली. ती ऐकून मारुतीला बरेंच समाधान वाटलें.

“पण मारुती ! तुझ्यावर आईसाहेबांचा इतका रोष होण्याचें कारण काय ?” मारुतरायानें विचारलें.

मारुतीनें आपल्या मांडींत गोळी कशी घुसली, भिकारीण वाड्यांत कशी आली, ती काय बोलली, तिच्या शब्दावर विश्वासून आपण शाहूमहाराजांविषयी गौरवपर शब्द उच्चारल्यामुळें आपणाला देहान्त-शिक्षा ताराबाईनें कशी फर्माविली, वगैरे साऱ्या गोष्टी तेथल्या मंडळी-ला निवेदन केल्या. त्या कोणाही सहृदय माणसाला चीड आणणाऱ्या होत्या व त्या ऐकून सर्वांना पराकाष्ठेची चीडही आली. पण मारुतराय चिडला तो तर जमदग्नीचा अवतार बनला. राजाश्रयावर राजधानींत मोठ्या मानमान्यतेनें राहणारा व सर्वसंगपरित्यागी असा हा साधुपुरुष ताराबाई वगैरे मंडळीवर इतका चिडलेला पाहून सर्वांना मोठा अचंबा वाटला. कुठचा कोण मारुती व कुठचा हा साधु ! मग असें कां ? पण असें कां, असें त्याला कोणी विचारावें ?

“असें असलें तर यापुढें राजघराण्याशीं माझा संबंध कायमचा तुटला.” मारुतराय मारुतीकडे बळून जरा शांत होऊन म्हणाला, “मारुती ! तूं खाशांच्या तैनातींत आज किती वर्षे आहेस ?”

“मी नुक्ता वर्ष—दीडवर्षापूर्वीं इथें रुजू झालों.”

“तुझे मूळ गांव कोणतें ?”

“मूळ गांव माझे पाडळी. तेथें माझे बाबा पाटील होते. आम्ही घरचे खाऊन-पिऊन सुखी होतो. पण मध्येच मला काय दुर्बुद्धि आठवली, व तो मी माझी बायको, माझे आईबाप वगैरे सर्व माणसांशीं भांडून घराबाहेर पडलों व पुन्हा घरीं म्हणून गेलों नाहीं. तेव्हां-पासून आज चौदापंधरा वर्षे वणवण दाही दिशाना हिंडतां हिंडतां

नुक्ता दीड-दोन वर्षांपूर्वी चार मोठ्या माणसांच्या वशिल्यानें हुजुरांच्या तैनातींत रुजू झालों.”

“इतक्या दिवसांत तुझ्या आईबापांचा, बायकोचा कांहीं पत्ता ?”

“छे! त्यांचा पत्ताबिप्ता विशेष असा कांहीं नाही. नाही म्हणायला मधून मधून वारेवातम्या कानांवर येत, त्यांवरून कळलें कीं, माझी आई ‘मारुती’, ‘मारुती’ करून धाय मोकळून रडत माझ्या दुःखानें मृत्युमुखीं पडली. माझी बायको मीं घर सोडलें तेव्हां आठ महिन्यांची पहिलटकरीण गरोदर होती; ती पूर्ण दिवसांनीं बाळंत झाली. तिला मुलगा झाला कीं मुलगी हें मला मुळींच माहीत नाही. मीं घर सोडल्यापासून माझे बाबा मीं त्यांचा एकुलता एक मुलगा जिवंत असूनही मेल्यासारखा झालों म्हणून पुत्रशोकानें विव्दल होऊन माझ्या बायकोच्या बाळंतपणांतच सर्वसंगपरित्याग करून देशांतराला निघून गेले. तेव्हांपासून त्यांचा पत्ता नाही. असा सर्व परींनीं माझ्या घराचा मांडव झाल्यावर माझ्या बायकोनें तरी तेथें कोणाच्या आधारानें राहावें! ती देखील आपल्या बारा दिवसांच्या तान्हुल्याला घेऊन घर सोडून कोठें निघून गेली ती कायमचीच गेली !”

“अरेरे !” मारुतराव इळइळत मारुतीशीं समदुःखी होऊन म्हणाला, “चांडाळा ! तूं तारुण्याच्या ऐन भरांत हा केवढा बरें अविचार केलास ?”

“केला खरा ! पण आतां त्याला इलाज काय ?”

“तैही खरेंच. आतां त्याला कसला इलाज !” मारुतराय दोन-तीन दीर्घ उसासे सोडीत म्हणाला, “पण तुझी तुझ्या पित्याच्या व बायकोच्या ठायीं खरीखरी भक्ति होती ?”

“भक्ति होती ?” मारुती त्याच प्रश्नाचा पुनरुच्चार करीत म्हणाला, “बाबाजी ! भक्ति होती किंवा नाही तें मीं माझ्या तोंडानें कसें सांगूं ! मीं माझे हृदय फाडून दाखविलें तर आज जवळ जवळ तप सव्वा तप त्या अंतःकरणावर माझ्या माणसांविषयीं कायम ठशानें कोरून ठेविलेला भक्तिभावाचा वज्रलेप आपण अंतर्दृष्टीनें वाचूं शकाल

का ? शकाल का ? सांगा ! तुम्ही सांगाल तर मी माझे हृदय फाडून दाखवितो म्हणजे तुमची खात्री पटेल.”

“नको-नको ! अविचारी मुला ! माझा तुझ्या शब्दावर विश्वास आहे. पण आतां कल्पना कर, देवदयेनें तुझे बाबा, तुझी बायको व तुझे मूल हीं तुझीं माणसें तुला पुन्हा भेटलीं तर तूं त्यांच्याशीं प्रेमानें संसार करशील ?”

“माझीं माणसें मला पुन्हा भेटणार ? आतां कसलीं माझीं माणसें मला भेटतात ! पण तीं भेटलींच तर बाबाजी ! मी तुमचा जन्मोजन्मीचा ऋणी होईन ! पण हें कधीं तरी शक्य आहे का ?”

“कां ? शक्य कां नाहीं ? मारुती ! परमेश्वरावर तुझी जर अढळ श्रद्धा असली तर परमेश्वरानें तुझे मनोरथ पूर्ण करण्याचें मनांत आणल्यास त्याला अशक्य काय आहे ?” मारुतराय मारुतीच्या पाठीवरून प्रेमानें हात फिरवीत गर्हिवरलेल्या स्वरानें उद्गारला, “बेटा ! तुझे मनोरथ पूर्ण होतील असा माझा तुला आशिर्वाद आहे. पण तूं आतां ज्या भिकारणीची हकीकत सांगत होतास तिचें पुढें काय झालें ?”

“तिचें पुढें काय झालें तेंच मला कळलें नाहीं. मी तेव्हां शुद्धीवर नव्हतो. पण तिला ओझरती पाहतांच मला असा भास झाला. पण मी तें कशाला बोलूं ! नाहींच बोलत !” तें बोलण्यांत आतां कांहीं अर्थ नाहीं.” मारुती व्यासरावाकडे वळून म्हणाला, “व्यासराव ! तुम्ही मात्र एक गोष्ट करा; त्या बाईचा तपास करून मला कळवा. बहुधा ती एव्हांना जिवंत नसेल; ती शिकारखान्यांतील मुकेनें वखवखलेल्या चित्यांच्या भक्षस्थानीं पडली असेल. गरीब विचारी !” मारुती एकदम दुःखीकष्टी होऊन उद्गारला.

“बाबाजी ! ती आईसाहेबांच्या कोपाच्या कडकडत्या विजेखालीं केव्हांच भाजून मेली असेल.” मारुती डोळे पुशीत म्हणाला, “गरीब विचारी भिकारिणी ! चंद्रसेनाला आईसाहेबांनीं आज्ञा केली होती.— तो म्हणजे प्रतिराक्षस आहे. त्यानें तेव्हांच आईसाहेबांच्या आज्ञेची अंमलबजावणी केली असेल !”

“असें असेल, तर व्यासराव ! तूं आतांच्या आतां किल्ल्यावर जाऊन त्या भिकारणीची चौकशी करून ये.” मारुतराय म्हणाला.

“व्यासरावाला किल्ल्यावर कोणीदेखील दाद देणार नाही. उलट हे तिचेच फितुरी साथीदार आहेत असा चंद्रसेन वगैरे मंडळींचा ग्रह होऊन यांच्यावरच एखादें संकट कोसळेल. मग कसें करायचें ?” मारुती म्हणाला.

“असें संकट काय कोसळतें ? जा, व्यासराव ! आतांच्या आतां असाच्या असा किल्ल्यावर जाऊन तपास करून ये. तुला कोणी अडविलें तर माझे नांव सांगून थेट आईसाहेबांची भेट घे. एकवार त्यांच्या माणुसकीची परीक्षा तरी पाहूं दे !” मारुतराव क्षणभर थांबून म्हणाला, “किंवा तूं तरी कशाला ! मीच जाऊन चौकशी करतो.”

“जा-जा. बाबाजी ! कृपा करून आपणच जा म्हणजे कांहीं दाद लागली तर लागेल.” मारुती विनवणीच्या स्वरानें म्हणाला, “एक मात्र करा; मी जिवंत आहे याची गंधवार्तादेखील कोणाला लागूं देऊं नका.”

“बरें आहे.” असें म्हणून मारुतराय ताबडतोब किल्ल्याकडे जावयाला निघाला. जातांना त्यानें मुक्ता व व्यासराव यांना मारुतीची योग्य काळजी घेण्यास सांगितलें. त्या दोघांनींही तें कबूल केलें. मारुतरायानें सांगितलें नसतें तरी त्यांनीं मारुतीची योग्य ती सेवा-शुश्रूषा केलीच असती.

पण मारुतराय गेल्यावर मुक्ता व व्यासराव ह्या दोघांनाही अचंबा वाटूं लागला कीं, ती भिकारीण कोण, मारुती तिच्याविषयीं इतका हळहळतो, तो कां, व मारुतरायासारखा सर्वसंगपरित्यागी पुरुष ह्या गोष्टींत इतक्या तत्परतेनें मन घालतो तें तरी कां ?

प्रकरण बाविसावें ब्रह्मोद्वस्वामींची भेट

“चंद्रसेन ! स्वामी आले नाहीत का ?” ताराबाईने विचारलें.

चंद्रसेन ब्रह्मोद्वस्वामींना आणावयाला गेल्यापासून ताराबाई एकसारखी त्यांच्या वाटेकडे डोळे लावून उभी होती. रस्त्यावर टप्या-टप्याच्या अंतराने तिने तीनचार जासूद चंद्रसेन किंवा स्वामींची पालखी दिसतांच आपणाला खबर मिळावी म्हणून उभे केले होते. त्यांच्यामार्फत चंद्रसेन व पालखीही आल्याची खबर कळतांच ताराबाईने राजवाड्याच्या मधल्या दिवाणखान्यांत रत्नजडित रौप्य-चौरंग मांडून स्वामींच्या पूजेची सारी सिद्धता करून ठेविली होती. स्वामी ब्राह्मण पडले, ते आपल्या हातचा फलाहार ग्रहण करणार नाहीत, म्हणून मुद्दाम ब्राह्मण आचार्याकडून फलाहाराची सर्व तयारी करून ठेवण्यांत आली होती. शाहूमहाराजांच्या सुटकेची वार्ता कार्नी आल्यापासून व स्वामी शाहूच्या बाजूचे आहेत असे समजल्यापासून ताराबाईच्या मनांत स्वामीविषयी कांहींसा कडूपणा उत्पन्न झाला असला तरी त्यापूर्वीच ताराबाईने स्वामींना आपले गुरु मानले होते, व आपल्या वेड्या शिवाजीला त्यांच्या पायांवर घालून ‘हा मूढ बालक ! याच्यावर आपली कृपादृष्टि असावी’ अशी विनवणी करून त्यांचा आशिर्वादही मिळविला होता. तेव्हांपासून राजबाबतीं एकादा भानगडीचा प्रश्न उपस्थित झाला की त्याचा निकाल ताराबाईने स्वामींच्या विचाराने लावावा. नाही म्हणायला ही शाहूमहाराजांबाबतची एकच भानगड ताराबाई स्वामींना न सांगतां परपस्पर भागविण्याचा प्रयत्न करित होती. त्यामुळेच तिने एखाद्या राजकीय चळवळ्याला नजर-कैदेत ठेवावे त्याप्रमाणे आपल्या मते स्वामींना न कळत त्यांच्या

सभोंवार अनेक गुतहेरांचें जाळें विणून त्यांच्या सभोंवार नजर-कैद निर्माण केली होती. पण नाना परींच्या दैवी आपत्ति नाना स्वरूपांनी आपणावर कोसळत आहेत असें पाहतांच ह्या आपत्तींतून आपणाला सोडविणारी स्वामी ही एकच सर्वज्ञ व सर्वसमर्थ व्यक्ति आहे अशी ताराबाईची स्वामींच्या ठायीं श्रद्धा असल्यानें आज तिनें त्यांना एवढ्या इतमामानें आणवून त्यांचा आशिर्वाद मिळविण्याचा डाव रचिला होता.

पण चंद्रसेन पुढें आला व पालखीही आली; व ती भोयांनीं खालीं उतरण्याऐवजीं परपस्पर आंत नेली. तेव्हां ताराबाईला कळून चुकलें कीं स्वामी पालखींत नाहींत ! त्यामुळें तिनें खिन्न होऊन चंद्रसेनाला विचारलें, “चंद्रसेन ! स्वामी आले नाहींत का ?”

“हो आईसाहेब ! आले तर ?” चंद्रसेन मुजरा करून उत्तरला.

“मग ते कुठें आहेत ? पालखी तर रिकामीच दिसते.”

“ते पार्यींच येत आहेत.”

“पार्यीं ? पार्यीं कां बरें ? पालखी होती ना ?”

“होय. पण आपणाला पालखी नको, आपण पार्यींच चालत येणार, असें स्वामी म्हणाले. त्यांच्यापुढें माझा कांहीं इलाज चालेना.”

चंद्रसेनाच्या तोंडून स्वामींनीं पालखींत बसण्याचें नाकारल्याचें ऐकून ताराबाईचें मन एकाएकीं कच खाऊं लागलें. इतक्यांत स्वामी आल्याची खबर देणारा हुजऱ्या व स्वामी एकदमच आंत आले. ताराबाईनें स्वामींना नम्रतापूर्वक ननस्कार करून मुद्दाम त्यांच्यासाठीं मांडलेल्या रुप्याच्या चौरंगावर बसण्याची त्यांना विनंति केली. पण स्वामी बसेनात. ते उभ्या उभ्याच उद्गारले, “मुली ! आमचे सुखासनावर बसण्याचे दिवस आतां संपुष्टांत आले आहेत; आतां आम्हांस पालखी तरी काय करावयाची ?”

“स्वामी ! आपल्या मनांत माझ्याविषयीं भलताच किंतु आलेला दिसतो.” ताराबाई पुनः स्वामींना हात जोडून त्यांचे पाय धरून विनवूं लागली.

अखेर स्वामींनीं आसन ग्रहण केलें. नंतर ताराबाईनें त्यांची यथासांग पूजा करून त्यांच्या चरणीं मस्तक लीन केलें व पदर पसरून विनवणी केली, “आतां माझ्याकडून काय चूक झाली ती माझ्या पदरांत घालावी. ही मी पदर पसरतें.”

“तुमची चूक कोणीं म्हणावी? तुम्ही आमचे राजे; आम्ही तुमचे रयत! राजा हा रयतेचा धनी आहे, पण राजाचा धनी कोण आहे! राजा करील ती पूर्वदिशा!” स्वामी म्हणाले.

“स्वामी! मला याचा अर्थच कळत नाही.” ताराबाई मनांतून ओशाळून म्हणाली.

अर्थ कळत नाही! अर्थ कसा कळेल? निजलेल्यास जागें करतां येईल; पण जाग्यास जागें कसें करतां येईल? तुम्हीं आमच्यामागें आजकाल गुप्तदूतांचा ससेमिरा लावून दिला आहे व तुमच्या राज्यांत आमचें वास्तव्य म्हणजे तुम्हांस एक प्राणसंकट वाटत आहे हें आम्हांस ठावें आहे. आमचें काय! आम्हांस त्रिखंडांत भिक्षां-देहीची जहागीर श्री देव गजाननाच्या कृपेंकरून मिळालेली आहे. ती आमची सत्ता सार्वभौम सत्तेच्याही श्रीमुखांत मारील अशी थोर आहे. तुमचें राज्य महाराष्ट्रमुखी चालतें; तुम्ही महाराष्ट्राचे छत्रपति. एवढा मोठा शाहन्शाहा दिल्लीचा बादशहा; पण त्याच्या राज्याची हद्द ओलांडूनही आम्ही भिक्षेकरी ब्राह्मण आमची भिक्षांदेहीची वसूली करूं शकतो. यासाठीं म्हणतो, आम्ही तुम्हांस तुमच्या एक-तंत्री राज्यांत नको असूं तर तशी आज्ञा व्हावी. कारण तुम्ही राजे आहां!” स्वामी म्हणाले.

ताराबाईसारख्या चतुर स्त्रीला स्वामींच्या गूढ व खोचिक बोल-ण्यांतील मथितार्थ तेव्हांच कळला. ती कोणत्या तोंडानें त्या गोष्टी नाकबूल करील! तिनें मनांतल्या मनांत ओशाळून स्वामींचे पुन्हां पाय धरले व विनवणी केली, “स्वामी! मी आपलें लेंकरूं; आपण माझे गुरु. माझ्या पित्यासमान आपण मला पूज्य आहां. आजवर माझ्या हातून ज्या चुका झाल्या असतील त्या माफ करून सध्यां

उठलेल्या वादळांतून मराठी राज्याची नौका सुखरूपपणें तीराला लागेल असा उपाय सांगवा.”

“उपाय आम्ही काय सांगणार?” स्वामी म्हणाले, “आम्ही वेळोवेळीं जो उपदेश केला तो तुम्हीं बिनदिक्कत पायांखालीं तुडविला; तुमची दानत तुम्हांस ठावी आहेच. झालें तर. माणसाची नियत सुटली रे सुटली, कीं त्याच्या नाशाला आरंभ झाला असें समजावें. राज-वैभव दिसावयास गोड व गोंडस दिसतें खरें; पण खरें पाहूं गेलें असतां तें जसें अमृत आहे तसेंच अत्यंत जालीम असें हलाहलही आहे. तें भलत्याच माणसास बळकावून भक्षण करून पचवितां यावयाचें नाहीं.”

“स्वामी ! आपण म्हणतां तशा प्रकारची चूक माझ्या हातून झाली असेल; नाहीं असें नाहीं. पण आपणांसारख्या वडील माणसांनीं ती वेळच्यावेळीं दाखविली असती तर ती व्हावयाची टळली असती, किंवा होऊनही न झालेली तिची दुरुस्ती करतां आली असती !” ताराबाई म्हणाली.

“त्या भूतकाळच्या गोष्टी आतां कशास बोलाव्या ! त्या तुम्हीं आम्हीं विसरून जाव्या हेंच उचित होय. आम्हीं तुम्हांस जेव्हां जेव्हां एखादी हितकारी गोष्ट सांगितली तेव्हां तेव्हां तुम्हीं तिचा अव्हेर केला.”

“केला असेल; नाहीं म्हणत नाहीं मी. माझ्या हातून चूक झाली असेल, पण आजवरच्या साऱ्या चुकांबद्दल मी आपल्यापुढें पदर पसरून क्षमा मागितलीच आहे.”

“नुसतें तोंडी क्षमेच्या याचनेचें कोरडें आजर उसळून उपयोग काय ? त्यांत अंतरीच्या अनुतापाचा ओलावा कुठें आहे ? बरें; आम्हांस तुम्हीं आज कशासाठीं बोलाविलें ? शाहूराजांच्या सुटके-बाबत शंका विचारण्यासाठींच ना ?”

“स्वामीना सर्व कांहीं कळतें आहे. आतां मी तरी आणखी काय सांगूं ?” ताराबाई म्हणाली,

“आम्हांस काय कळणार? आणि कळलें तरी तें तुम्हांस कसे वळणार? तुम्हीं तुमचा मार्ग मनसोक्त आचरण्यास सुरुवात केली आहे. त्या दिशेनें तुम्हांस मार्गदर्शक होईल असें कांहीं सांगण्याची बुद्धि श्रीगजानन आम्हांस देत नाही, व तुमच्या मनाविरुद्ध बोलणें उचित नाही.”

“कां? उचित कां नाही? आपला उपदेश आमच्या व आमच्या राजाच्या हिताचाच असेल असा मला पूर्ण भरंवसा आहे.”

“तो तोंडदेखला भरंवसा नको. कपटानें बोललेले बोल आपले आपणांसच शापतात.”

“स्वामी! आपल्या पायांशपथ मी माझ्या मनांत कपटाला थारा देणार नाही. आजवर झाल्या त्या गोष्टी होऊन गेल्या. आपणासारख्या सव्यसाची महापुरुषाला मी सांगायला हवें असें नाही. मला माहीत आहे, मी राजाराममहाराजांच्या पश्चात् शिवाजीचें राज्यारोहण केलें, तें आपल्या मते मंचकारोहण करावयाला हवें होतें. आणि खरें सांगायचें तर माझ्याही मनांत तेव्हां तसेंच होतें. पण तेव्हांची परिस्थितीच अशी बिकट होती कीं, मला माझा विचार व उपदेश बाजूला ठेवून जाणून बुजून आडरानांत शिरावें लागलें. कारण हें राजकारण! राजाराममहाराजांच्या पश्चात् मराठशाहीचे सारे मराठे सरदार सवते सुभे स्थापून आपापल्या परीनें छोटेखानी संस्थानिक बनण्याच्या बेतांत होते; त्यांना एकसूत्रीपणानें एकत्र बांधून ठेवण्यासाठीं मराठ्यांच्या गादीवर छत्रपति असणें अवश्य होतें. राजाराममहाराजांनीं स्वतःला राज्याभिषेक करून न घेतां राज्य केलें, व त्यांना तें साधलें याचें कारण चतुराई व मर्दाई त्यांच्या ठायीं होती. पण त्यांच्या पश्चात् दिवस मोठे कठीण आले. त्या विखारलेल्या परिस्थितीला पंचनीं पाडण्यासाठीं मला शिवाजीचें राज्यारोहण करावें लागलें. नुसत्या देव्हान्याची पूजा करण्याला कोणताही कर्ता पुरुष तयार होईना म्हणून देव्हान्यांत देवाची स्थापना करणें मला भाग पडलें.”

“त्या साऱ्या गोष्टी आम्हांस माहीत आहेत. त्याबाबत आम्हांस कांहींच बोलावयाचें नाहीं. जो मनाशी खरा तो जनाशी खरा. तुमचें मन तुम्हांस साक्ष आहे. आतां तुम्ही आम्हांस ज्या कोड्याचा निवाडा करण्यासाठीं बोलावले, त्याचा निवाडा तुम्हांस रुचणार नाहीं हें माहीत असूनदेखील आम्ही सांगतो. छत्रपति शाहूराजांस राज्यावर बसूं देण्यांतच तुमचें, तुमच्या राज्याचें, तुमच्या साऱ्या मराठी दुनियेचें कोटकल्याण आहे.”

“पण स्वामी ! शाहू हा तोतया असून बादशहाचा हेर—”

“त्या साऱ्याचें आमच्या मते एकच उत्तर, छत्रपतीचें पद शाहू-महाराजांचें आहे व तें तुम्हीं त्याचें त्यांस दिलें पाहिजे.” या स्वामीच्या शब्दांवर ताराबाई निरुत्तर होऊन बसली. अंमळशानें स्वामी पुन्हा म्हणाले, “तुम्हीं शाहूराजांचा मोड करण्यासाठीं फौज जारी केली आहे हें आम्हांस माहीत आहे. पण त्या फौजेची दाणादाण उडणार व अखेर शाहूराजे विजयी होऊन आपल्या राजधानींत येणार अशी भवितव्यता आहे. शाहूराजे हे साक्षात् शिवाचा अवतार ! सर्वांचा उद्धार करण्याकरितां त्यांनीं अवतार घेतला आहे. त्यांनीं पूर्वजन्मीं बद्रीकाश्रमीं तपानुष्ठान केलें, त्याचें हें उत्तम फळ त्यांस ह्या जन्मीं मिळावयाचें आहे. अशी विधिघटना आहे. अशी विधिघटना असतांना तिच्याविरुद्ध जाऊन कोणाचें कसें चालेल !”

बराच वेळपर्यंत ताराबाई कांहीं बोलली नाहीं. तेव्हां स्वामी पुन्हा म्हणाले, “आमचें कार्य आटोपलें; आम्ही आतां जातो. तुम्हीं आतां तुमच्या विचारें योग्य ठरेल तें करावें.”

एवढें बोलून स्वामी निघालेले पाहून ताराबाई एकाएकीं आपल्या विचारतंतर्द्रितून जागी झाली व स्वामींना आडवी जाऊन म्हणाली, “आपली आज्ञा मला शिरसाबंध आहे. ती आचरणांत उतरविण्याचा मी शक्य तों प्रयत्न करीन. शाहू जर तोतया नसून खरा असेल व त्याची मति जर मोगलांच्या संगतींत कर्तव्यमंद झाली नसेल तर तो मला तरी कसा नकोसा होईल ! कसें झालें तरी तें आमचेंच

रक्त आहे. दिवसेंदिवस माझे वय होत चालले, व शिवाजीराजांना तर राज्यकारभाराचा उरक नाही. अशा वेळी कोणी कार्यकर्ता राज-पुरुष लाभला तर माझ्या डोक्यावरचा भार हलका होईल. प्रश्न एवढाच आहे की, शाहू खरा आहे की खोटा आहे—”

“शाहू खरा आहे. आम्ही एकवार सोडून त्रिवार सांगतो, की शाहू खरा आहे. पुढे?”

“खरा असेल. पण नुसता खरा असून उपयोग काय? संभाजी-राजे तरी थोरल्या आवासाहेवांचे औरस पुत्रच होते ना? पण ते नाणे कसे करणीने खोटे निघाले? राजा म्हटला की राज्याचे भवितव्य त्याच्या दानतीवर अवलंबून असते. त्या दृष्टीने पाहतां शाहू खरा असला—मी म्हणते तो खरा आहे—पण बादशहाच्या जनानखान्यांत मराठ्यांच्या द्वेषाने जेथले वातावरण पूर्णपणे विखारलेले आहे, अशा ठिकाणी तो लहानाचा मोठा झाला असल्याने त्याला मुसलमान जवळचे वाटतील व मराठे परके वाटतील. शाहू बादशहाच्या जनानखान्यांत त्याच्या वेगमेचा मुलगा म्हणून वाढून लहानाचा मोठा झालेला! त्याला आपली आईवापै मराठे होती याचा देखील विसर पडला असेल. तो मराठ्यांच्या गादीचा वारस म्हणून आला तरी स्वतः बादशहाचा मांडलिक होऊन बादशाहीची इभ्रत राखण्यासाठी मराठ्यांचे राज्य बादशाही साम्राज्यांत बुडवून नामशेष करण्याला झटेल, ह्या संकटाला भिऊन मी विरोध केला व करते.”

“पण आमचा शाहूच्या ठायी विश्वास असल्याचे आम्ही तुम्हांस निवेदन केलेच. याउपरीदेखील तो तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे खोटा निपजला तर त्याचा न्यायनिवाडा करण्यास मराठशाहीचे कते पुरुष व कोटमाप रयत सर्वस्वी समर्थ आहे. राजाने एक स्वाभिमान सोडून राजकर्तव्यावर निखारा ठेवला तरी रयत ते कसे मानील?”

“स्वामी! तुम्ही रयतेवर एवढा विश्वास ठेवितां हे पाहून मला हंसू येते!” ताराबाई स्वामीकडे पाहून उपहासपूर्वक हंसत म्हणाली, “रयत काय, जो कोणी तिच्यावर सत्ता गाजविल तो तिचा राजा,

बळी तो कान पिळी हा न्याय रयतेसमोर यशस्वी होतो. कालच पाहा ना ! शाहूचें पत्र घेऊन जोत्याजी केसरकर नांवाचा म्हातारा शाहूच्या नावाचा जयजयकार करीत नगरांत येतांच सर्व लोक 'शाहू-महाराजकी जय' करूं लागले. पण मी काल असल्या हुल्लडीची बंदी करतांच जिकडे तिकडे सामसूम होऊन गेलें. रयत ही अशी आहे. बरें; असा एखादा अरेराव जुलूमजबरदस्ती करूं लागला व रयतेची गांजणूक होऊं लागली, कीं तीच रयत रडत रडत आमचे पाय धरायला येते. म्हणून म्हणतें, रयतेचें पुरे !”

“असें म्हणूं नये !” स्वामी शांतपणानें म्हणाले, “तुम्हांस वाटतें इतकी रमत ही उपेक्षणीय वस्तु नाहीं. राजाचें सिंहासन रयतेच्या अंतःकरणांत असतें व जोंवर रयतेच्या अंतःकरणास राजाच्या जुलुमाचा किंवा अन्यायाचा धक्का लागला नाहीं, तोंवरच हें सिंहासन टिकतें. रयतेचा संतोष हीच राज्याची बळकटी असते. पण एकवार रयतेच्या असंतोषाचे धक्के त्या सिंहासनास बसूं लागले कीं तें उन्मळून पडण्यास उशीर लागणार नाहीं. संभाजीराजा एवढा अत्याचारी असतां-ही त्याचा पुत्र गादीचा खरा वारस आज मोकळा होऊन आपणावर राज्य करावयास येत आहे, असें कळतांच रयत संभाजीराजाची जुलूम जबरदस्ती विसरून शाहूचा स्वीकार करण्यास आपखुषीनें तयार झाली, तर त्यांत राजद्रोह होतो असें नाहीं. उलट आपली रयत एवढी नेकीची व राजनिष्ठ आहे असें पाहून तिचा तुम्हीं गौरवच करावयास हवा. शाहू झाला तरी तुमचाच पुतण्या. अस्सल भोंसल्यांचें तें रक्त; तें आपल्या देशाशीं कधींच बेइमान व्हावयाचें नाहीं. त्यांतूनही मूल आहे; त्याच्या हातून एखादी चूक झाली तर ती तुम्हीं वडीलपणाच्या नात्यानें संभाळून घ्यावयास हवी.”

ताराबाईला स्वामींच्या बोलण्यांतील एक अक्षरदेखील मनापासून रुचलें नाहीं. आपले बेत तडीला नेण्याच्या कामीं आपणाला स्वामींचा कांहींच उपयोग व्हावयाचा नाहीं हें ओळखून ताराबाईनें आवरतें घेण्याच्या इराद्यानें म्हटलें, “मी आपल्या उपदेशानुसार वागण्या-

चा शक्य तों प्रयत्न करीन. आतां, सेनापति व प्रतिनिधि हे शाहूवर चालून गेले आहेत ते तिकडे काय करतील याचा मात्र मी तरी काय नेम सांगू ! ”

“पण सेनापति व प्रतिनिधि यांस तरी तुम्हींच पाठविलें ना ? ”

“होय. मींच त्यांना पाठविलें हें खरें; पण माझी आज्ञा नुसती नांवाची. आजला राज्याचे खरे कर्ते पुरुष ते आहेत. त्यांचा जसा इरादा दिसला तशी त्यांना मी आज्ञा दिली. ”

“त्यांसच शाहूशी सख्य करण्याविषयी जासुदापार्शी आज्ञापत्र देऊन पाठवा. ” असें म्हणून स्वामी जाण्यासाठी निघाले.

“हो ! तसेंच करतें. ” ताराबाई स्वामी निघालेले पाहून स्वामींना म्हणाली. इतक्यांत ब्राह्मणानें स्वामींच्या फलाहारार्चें साहित्य आणलें. तिनें स्वामींना म्हटलें, “स्वामी ! एवढा फलाहार करून जायचें होतें. ”

“तुमच्यांतील राजबाबतीं झगडा मिटेतो आम्हांस तुमच्या गृहीं जलप्राशनही करावयाचें नाही. ” ताराबाईला आपले बोल झोंबल्याचें स्वामींना तिच्या चेहऱ्यावरून दिसलें, तेव्हां जातां जातां त्यांनीं पुन्हा ताराबाईची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, “रागास येण्याचें कारण नाही. तुम्ही आम्हांस गुरु मानितां, त्यास तुमचें, तुमच्या राजवंशाचें व राज्याचें अब्रूनिशीं संरक्षण व्हावें अशी आमची उत्कट इच्छा. त्या इच्छेच्या साफल्यास्तव आम्हीं हें अनुष्ठानच आरंभिलें आहे असें समजावें. ”

ताराबाईला स्वामींची आज्ञा तोंडदेखली तरी मान्य करणें भिडेस्तव भाग होतें. तिनें ताबडतोब चिटणिसांना हुजऱ्याहार्ती बोलावून आणलें व त्यांच्या हार्ती स्वामींच्या इच्छेनुसार सेनापति धनाजी जाधवाच्या नांवानें पत्र लिहून तें हरनामसिंगाच्या स्वाधीन केलें व तें ताबडतोब सैन्यांत पोचतें होईल अशी व्यवस्था करण्यास सांगितलें. त्याप्रमाणें हरनामसिंग निघाला. पण तो मुजरा करण्यासाठीं वांक्तांच ताराबाईनें त्याला डोळ्यांनीं कसलीशी खूण केली. हरनामसिंग ताराबाईच्या तैनातींतील असल्यानें तिच्या खाणा-खुणांचे अर्थ त्याला

प्रकरण तेविसावें मारुतरायाचे ग्रह फिरले !

“जा, मारुतरायांना आंत पाठवून दे.” ताराबाई हुजऱ्याला म्हणाली. ती मनांतून मात्र आतां आल्या गेल्या लोकांच्या भेटी घेण्याला पूर्ण कंटाळली होती. पण हा मारुतराय तिच्या वेड्या पुत्राचा धर्मपिताच पडला; म्हणून त्याला भेट देणें तिला भाग पडलें. ब्रह्मैंद्रस्वामी जातांच हरनामसिंग थोड्या वेळापूर्वीच्या नेत्र-संकेताचा उलगडा करून घेण्यासाठी पुढें येऊन मुजरा करून उभारालिला. त्याच्या हार्ती दिलेलें पत्र ताराबाईनें मागून घेतलें व चिटणीस जवळच बसले होते त्यांना पुन्हा पत्र लिहावयाला सांगितलें. त्या पत्राचा आशय ‘शाहूचा मोड करण्याचें काम सेनापतीवर न सोंपवितां तुम्हीं जातीनें पार पाडणें. सेनापति कांहीं गैरबांका वर्तणूक दर्शवूं लागल्यास त्यास तांबडतोब आमचें मागील आज्ञापत्र दाखवून स्वस्थ बसविणें. सभोंवतीं जाळें फितुरांचें आढे हें ओळखून उचित तें करणें’ असा होता. पत्र लिहून होतांच तें बंद करून हरनामसिंगाच्या हार्ती देण्यांत आलें.

हरनामसिंग ताराबाईला मुजरा करून दरवाजाबाहेर पडतो न पडतो तोंच मारुतराय आंत आला. नेहमींचा परिपाठ म्हणजे जरी मारुतराय राजनिमंत्रणावरून पालखींत बसून यावयाचा, तरी राजवाड्यांत येतांच प्रथम ताराबाईला राजमाता म्हणून वंदन करावयाचा व ताराबाईनें त्याला आपल्या शेजारींच आसन द्यावयाचें. पण आजचा मामला साराच निराळा होता.

“आईसाहेब ! तुम्हीं एका भिकारणीला देहान्तें शिक्षा दिली

आहे, ही गोष्ट खरी ना?" मारुतरायानें उभ्या उभ्याच रागारागानें सर्व शिष्टाचार सोडून विचारलें.

मारुतरायाची ही क्रोधाकुल अवस्था पाहून ताराबाईला रागही आला व अचंबाही वाटला. त्याच्याविषयी तिच्या मनात कांहींसा आदर होता ही गोष्ट खरी; पण तो कसाही अरेरावीनें वागला तरी तें सहन करण्याइतका तो तिच्या दृष्टीनें तरी आदरणीय नव्हता. ब्रह्मोद-स्वामींशीं ताराबाईचें गुरुशिष्येचें नातें होतें, त्यामुळें स्वामी रागावले तरी ताराबाई शांतपणानें त्यांचें शांतवन करण्याचा प्रयत्न करी. पण मारुतरायाची इतकी मुर्वत ठेवावी असें तिला वाटण्याचा मुर्ळीच संभव नव्हता. पण मारुतराय मात्र मनांतून स्वतःला ताराबाईच्या गुरुस्थानीं—निदान कल्याणकर्यांच्या स्थानीं—मानीत होता.

पण ताराबाईनें आपला राग प्रथम उजेडांत येऊं न देतां मारु-तरायाच्या प्रश्नाला उत्तर दिलें, "मारुतराय ! आमच्या राजकारणांत तुम्हीं ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करूं नये हें चांगलें. तुम्ही आमच्या आश्रयाला आहां तें तुमच्या तैनातींत कांहीं उणें पडलें असेल तर बोला."

"माझ्या तैनातीला आग लागो. मला विचारलेल्या प्रश्नाचें उत्तर पाहिजे आहे. त्या भिकारणीचें काय झालें तें मला अगोदर सांगा." मारुतराय जरादेखील न भितां म्हणाला.

"ती भिकारीण तुमची कोण?" ताराबाईनें विचारलें. चंद्रसेन जवळच उभा होता. तो भिकारणीचें नांव निघतांच कान टवकारून ऐकूं लागला.

"ती माझी कोणी कां असेना? तिचें काय झालें तें सांगा." मारुतराय पुन्हा म्हणाला.

चंद्रसेनानें मारुतरायापाशीं जाऊन त्याची समजूत घालल्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, "मारुतराय ! तुम्हांला त्या भिकारणी-शीं काय करावयाचें आहे? तिनें गुन्हा केला त्याबद्दल ती शिक्षा भोगीत आहे."

“एकूण तिला अजून चित्याच्या जबड्यांत लोटण्यांत आली नाही ना ?”

“नाहीं.”

“मग ती आतां कुठें आहे ? तिला कोणती शिक्षा सांगण्यांत आली आहे ?”

“तिला नजरकैदेत ठेवण्यांत आलें आहे.”

“आईसाहेब ! त्या भिकारणीला सोडून द्या.” मारुतराय ताराबाईकडे वळून म्हणाला.

“कां बरें ?” ताराबाईनें विचारलें. “तिच्या बाबतींत तुम्हांला इतकी काळजी घेण्याचें कारण काय ?”

“आईसाहेब ! निरपराधी अनाथांची काळजी घेण्यासाठीं परमेश्वर कधीं, कसा, व कोणाच्या मुखीं उभा राहतो याचा काय नेम सांगावा ?”

“ती बाई निरपराधी आहे असें तुम्हांला कोणी सांगितलें ?”

“कोणी कशाला सांगावयाला हवें ? मला माहीत आहे. शाहू-महाराजांचें गौरवगणें तिनें गाडलें हाच तिचा अपराध ना ? होय ना ? हा अपराध असेल तर मीही त्या अपराधाचा अंशभागी आहे.”

“तिला तुम्हांच पढविली वाटतें ?”

“तिला मी पढविली नाही; तिनें मला पढविलें. उगवत्या छत्रपतींशीं राजनिष्ठ राहण्याला तिनें मला शिकविलें.”

“मारुतराय ! जरा तोंड आटोपून बोला. मी ज्या हातानें तुमच्या तोंडीं सोन्याचा घांस भरविला त्याच हातांनीं मातीचा घांस भरविणें माझ्या वांट्याला आणूं नका !”

“आईसाहेब ! माझ्यासारख्या सर्वत्यागी माणसाला माती व सोनें हीं सारखींच मातीमोल आहेत. मला तुमच्या सोन्याच्या घांसाची मातब्बरी ती काय ? आतां, मी तुमचा रयत खरा; पण रयत झाला म्हणजे त्यानें आपली सदसद्विवेकबुद्धिदेखील राजाला विकलेली असते असें थोडेंच आहे !” असें म्हणून मारुतरायानें क्रोधानें ताड्कन् भुईवर पाय आपटले,

“चंद्रसेन!” ताराबाईने संतप्त होऊन हांक मारली.

“आज्ञा सरकार!” असे म्हणून चंद्रसेन ताराबाईसमोर येऊन हात जोडून उभा राहिला.

“चंद्रसेन! हा माणूसदेखील कटवाल्यांना सामील दिसतो. ह्याने आतां माझ्यादेखत माझा उपमर्द करून राजद्रोहाची शिकस्त केली आहे. याला आतां काय शिक्षा करशील?” ताराबाईने चंद्रसेनाला विचारलें.

“आईसाहेब! अशा क्रोधवश होऊन अविचार करूं नका! आजच्या एका दिवसांत तुम्हीं किती निरपराधी रयतेला शासन केलें याचा विचार करा. तो मारुती—त्या बिचाऱ्याचा काय अपराध होता? ती भिकारीण तरी तुमच्या इतराजीला कां पात्र झाली? आणि तिसरा मी! आईसाहेब! तुमच्या इतराजीचें होमकुंड कल्पनेबाहेर भडकूं लागलें!”

“त्यांत आपली आहुती पडूं नये अशी तुमची इच्छा असेल तर बऱ्या बोलानें माझ्या दृष्टीसमोरून निघून जा कसे!” ताराबाई म्हणाली.

“मी निघून जातों. मला काय! राजवाडा व स्मशान मला दोन्ही सारखींच. पण तुम्ही म्हणतां त्याप्रमाणें प्राणभयानें पळ काढणारा पळपुटा शेंदाडशिपाई मी नाही. माझ्या नसानसांत अस्सल मराठ्याचें रक्त उपजतच खेळत आहे. माझ्या कमनशिबानें माझ्या संसाराचा मोडकळता मांडव झाला म्हणून ज्या देहावर चिलखतें व शस्त्रां शोभावयार्ची त्याच देहावर भगवीं वस्त्रें शोभूं लागलीं, हे माझ्या कमनशिबाचे खेळ आहेत. पण तुमच्या इतराजीच्या होमकुंडांत माझी आहुती पडेल, ह्या भयानें मात्र मी येथून दळणार नाही. तुम्हांला काय करावयाचें तें खुशाल करा.”

“फितूर! फितूर! सगळीकडे हें फितूर माजलें आहे! ह्या फितुराला वेळींच गाडलें पाहिजे!” ताराबाई चंद्रसेनाकडे वळून उद्गारली, “चंद्रसेन! आतां ह्या घरभेद्यांची गय करून उपयोगी नाही. आतांच्या आतां माझ्यासमोर ती दालगज भिकारीण व हा

म्हातारा बुवा ह्या दोषांनाही शिकारखान्यासमोरच्या तटबंदी मैदानांत कोंडा व चित्यांकडून त्यांना फाडफाडून खाववा. जा, याला माझ्या दृष्टीसमोरून घेऊन जा. आतांच्या आतां माझ्या डोळ्यांसमोर ह्या शिक्षेची अम्मलबजावणी झाली पाहिजे. जा, चंद्रसेन! आतांच्या आतां त्या भिकारणीला माझ्यासमोर आण व हा म्हातारा आणि ती अशा दोषांच्याही दंडांना दोरी बांधून त्यांना भर राजरस्त्यानें चालवीत शिकारखान्याकडे घेऊन जा. आम्ही इतक्यांत येतो. मग चित्ते सोडावयाचे, आणि रस्त्यानें ही धिंड निघतांना दवंडी पिटवून तोतया शाहूशीं सख्य करूं हाच्छिणाच्या फितुरी राजद्रोह्यांना असें देहान्त शासन केलें जाईल हें जाहीर करावयाचें. जा अगोदर.”

चंद्रसेन हुकमाचा बंदा पडला. त्याला हुकमाची तामिली करणें प्राप्त होतें.

प्रकरण चोविसावें वेड्या शिवाजीचे जनानी चाळे

“रत्ना !” अशी तळघराच्या दरवाज्यांत जाऊन चंद्रसेनानें हांक मारली. दरवाजा आंतून लावलेला होता. नेहमीं हा दरवाजा बाहेरून उघडा असावयाचा. ताराबाईंच्या कारकीर्दींत नाहीं म्हणायला एकवार—फक्त एकवारच हा दरवाजा आंतून बंद करण्यांत आला होता ; तो वेड्या शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या वेळीं. ताराबाईंची सवत राजसबाई व तिचा धाकटा मुलगा संभाजी यांना शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या वेळीं सापत्नभावाच्या भरांत कांहीं बखेडे उत्पन्न होऊं नयेत म्हणून ह्या तळघरांत ताराबाईंच्या हुकुमानें कोंडून ठेवण्यांत आलें होतें. त्या वेळीं देखील राजसबाईंच्या तैनातींत रत्नावलीच होती व ह्या राजकीय कैदखान्यावर देखरेख ठेवण्याचें कामही आजच्या-प्रमाणेंच चंद्रसेनावरच सोंपविण्यांत आलें होतें. त्या प्रसंगानंतर त्या तळघराचा खरा जीर्णोद्धार असा आज झाला. नजरकैद म्हणून राजशाही पाहुणचार ह्या तळघरांत भोगणारी पहिली व्यक्ति म्हणजे ताराबाईंची सवत राजसबाई, व त्यानंतर ही भिकारीण !

असो ; चंद्रसेनानें त्या तळघराच्या दरवाज्यांत येऊन ‘रत्ना’ अशी हांक मारली पण कोणी ओ दिली नाहीं. त्यानें पुन्हा हांक मारली, पुन्हां हांक मारली, पण ओ नाहीं. चंद्रसेनाला वाटलें, रत्नावली व हिंरू पहारा सोडून कोठें बाहेर गेल्या कीं काय ! त्यानें प्रथम कडी कुलूप शाबूत आहे किंवा नाहीं हें पाहण्यासाठीं दरवाजाच्या वरील कडीकडे नजर फेकली तों कडी मोकळी ! त्यावरून त्याला संशय आला कीं, भिकारीण पहारेकऱ्याच्या हातावर तुरी देऊन पळाली कीं काय ! कारण ज्या पहारेकऱ्यापार्शीं किल्ली होती तोही

तेथे जाग्यावर नव्हता. त्याने पुन्हा दरवाज्याला बाहेरून कान लावून कानोसा घेतला, तों आंत रत्नावली व ती भिकारीण अशा दोघी-जणी बोलत असल्याचें त्याला ऐकूं आलें.

“बाई ! ही नजरकैद तुमच्या वाट्यांला किती दिवसांपावेतों आहे ?” रत्नावलीचे शब्द बाहेर ऐकूं आले.

“देवाला ठाऊक ! मी तरी काय सांगूं !” भिकारीण उद्गारली.

“ह्याच जाग्यांत राजसवाई आईसाहेबांना शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळीं धाकट्या संभाजीराजांसह कोंडून ठेवण्यांत आलें होतें.”

“होय का ? मग हा योगायोग फार विचित्र आहे म्हणावयाचा. राजसवाई तारावाईची सवत म्हणून नजरकैदेंत पडल्या, व मी एका काळीं त्यांची सवत व्हायची होतें म्हणून पडलें !”

चंद्रसेन आणखी कांहीं वेळ तसाच दरवाज्याला कान लावून हें संभाषण ऐकत उभा राहिला असता. पण तितक्यांत तारावाईचा हुजऱ्या अजून भिकारीण कां बाहेर आली नाहीं याची चौकशी करण्यासाठीं तेथे आला, तेव्हां चंद्रसेनाला निरुपायानें दरवाजा ठोठावावा लागला.

एक दोन तीन वेळां चंद्रसेनानें दरवाजा ठोठावतांच आंतून कोणी-तरी धांवत येऊन दरवाजाची कडी काढली. चंद्रसेन आंत डोकावून पाहतो तों हिरू समोर उभी !

“हिरू ! पहारेकरी कोठें गेला ?” चंद्रसेनानें विचारलें.

“कोण जाणे !” हिरू म्हणाली, “दरवाजाला बाहेरून कुलूप होतें आणि आम्ही आंत. बाहेर कोण आलें व कोण गेलें हें आम्हांला कसें कळणार ?”

इतक्यांत दरवाजाच्या आंतील बाजूच्या दालनांतून कोणीतरी पोरकटपणें खदखदां हंसत उत्तरलें, “ह्यः ! ह्यः ! ह्यः ! ह्यः ! मी कशी गंमत केली !”

हें कोण बोलतें म्हणून हिरू व चंद्रसेन यांनीं त्या बाजूला वळून

पाहिलें तों तो वेडपट शिवाजी ! हिरूची व त्याची दृष्टादृष्ट होतांच तो चारगटपणें पुढें होऊन हिरूचा हात आपल्या हातीं धरीत म्हणाला, “काय हिरू! कशी गंमत केली?”

हिरू शिवाजीच्या हाताला जोराचा हिसका देऊन आपला हात सोडवून घेऊन त्याच्याकडे तिरस्कारानें पाहत दूर उभी राहिली.

“सरकार ! काय हें ! आपल्याला हें शोभत नाहीं. आईसाहेबांनीं पाहिलें तर त्या काय म्हणतील !” चंद्रसेन म्हणाला.

“काय म्हणणार ? आईसाहेब काय म्हणणार ! हिरूनें माझी राणी व्हावयाचें कबूल केलें आहे व मी तिला राणी करणार आहे. आणि म्हणे आईसाहेब काय म्हणतील !” शिवाजी वेडगळपणाच्या डौलांत म्हणाला.

चंद्रसेनाला हें एक गूढच वाटलें. तो हिरूच्या तोंडाकडे पाहूं लागला. तेवढ्यांत रत्नावली व भिकारीण कसला गलबला चालला आहे हें पाहण्यासाठीं तेथें आल्या.

“सरकार खोटें बोलतात !” हिरू म्हणाली.

“काय हिरू ! थोड्या वेळापूर्वीं तुझ्या आईच्या देखत माझी राणी व्हावयाचें तूं कबूल केलें नाहींस ?” शिवाजीनें विचारलें.

“रत्ना ! हा काय प्रकार आहे ?” चंद्रसेनानें रत्नावलीला विचारलें, “तुझ्या पोरीनें असा चावटपणा तुझ्यादेखत करावा व तो तूं मुकाट्यानें सहन करावा काय ? ती आज कुणविणीची पोर असली तरी उद्यां सेनापतीची सून व्हावयाची हें मनांत वागवून तरी तूं तिच्या वागणुकीवर नजर ठेवायला नको का ?”

“तेंच ! मी तरी सरकारांना तेंच म्हणालें. पण ते माझे मुळींच एकेनात. आले नि आपले एकदम माझे मनगट धरून मला वेडें-वांकडें विचारून म्हणाले, तूं माझी राणी होतेस का ?”

“मग सेनापतीची सून होण्यापेक्षां राजाची राणी होणें वाईट कीं काय ?” शिवाजीनें विचारलें.

शिवाजीच्या तोंडून हे शब्द निघावयाला व भिकारीण अजून

कां आली नाही याची चौकशी करण्यासाठी ताराबाई तेथे यावयाला एकच गांठ पडली.

“बाळराजे ! कसल्या वाटाघाटी चालल्या आहेत ?” ताराबाईने विचारलें.

ताराबाईचा शब्द ऐकतांच शिवाजी घाबरून लटलटां कापू लागला.

“रत्ना !” ताराबाई रत्नावलीकडे वळून म्हणाली, “ह्या वाटाघाटी करतांना आज तिसऱ्यांदां तूं सांपडलीस.”

“मी तरी काय करूं आईसाहेब !” रत्नावली ताराबाईसमोर हात जोडून म्हणाली, “सरकारच मला मघांशीं पायंडा ओलांडूं देईनात. ते हिरूला राणी करणार असा हट्ट घेऊन तिचा हात धरून बसले, तेव्हां कशीबशी त्यांची समजूत करण्यासाठीं—त्यांची समजूत घालून वेळ टळवण्यासाठीं म्हटलें, होईल माझी हिरू तुमची राणी; आतां तिचा हात सोडा.” रत्नावली शिवाजीकडे पाहत म्हणाली.

“चंद्रसेन ! ह्या मायलेंकींना आतांच्या आतां वाड्याबाहेर घालवून दे. राजवाडा आणि कुटाळखाना यांना सारखाच वाटतो, नव्हे ? नगरांत दारोदार उड्या मागून पोट भरण्यासाठीं ज्यांचा जन्म झालेला त्यांना सुखाची जागा मिळाली तरी भिकेचे डोहाळेच आठवायचे.” ताराबाई म्हणाली.

“आईसाहेब ! यांत आमचा काय वरें अपराध झाला ?” रत्नावलीने हात जोडून गयावया करीत विचारलें.

“चंद्रसेन ! चल आटोप लौकर ! ह्या मायलेंकींना आंगावरच्या कपड्यांनिशीं हाकलून दे व ह्या भिकारणीला तिच्या कर्माचीं फळे भोगण्यासाठीं बाहेर काढून मी सांगितली तशी व्यवस्था कर.” ताराबाई पुन्हा म्हणाली.

“काय, आईसाहेब ! पुन्हा आपली लहर फिरली ? पुन्हा आकाशची कुन्हाड माझ्या मारीं कोसळली ? ठीक आहे. आमचें काय ! राजांसाठीं जगायचें; राजांसाठीं मरायचें.” असें म्हणून भिकारीण पुन्हा हंसतमुखानें ‘राजा परदेशी’ हें गाणें गाऊं लागली.

प्रकरण पंचविसावें

हा काय चमत्कार !

ताराबाईंच्या आज्ञेप्रमाणे रत्नावली व हिरू यांना तेव्हांच राजवाड्याबाहेर घालवून देण्यांत आल्यावर, भिकारणीला बळजबरीने राजवाड्याबाहेर ओढून नेण्यांत आले. मास्तरायाला त्यापूर्वीच बाहेर खेचून नेण्यांत आले होते. लगेच त्या दोघांच्या गळ्यांत तांबड्या जास्वंदांच्या माळा घालण्यांत आल्या व मस्तकावर आणि सर्वांगावर गुलाल उधळण्यांत आला. तसेंच त्यांच्या डाव्या उजव्या दंडांना दोरी बांधून त्यांना वधस्थानाकडे चालविण्यांत आले. हा वेळपर्यंत भिकारणीला हे आपणाला शिकारखान्यांतील चित्याकडून फाडून खावविण्यासाठी नेत आहेत हे माहीत नव्हते. पण मास्तरायाच्या दंडाशी तिचा दंड बांधण्यांत येतांच 'अरेरे ! विचारीं दोघेही आतां चित्यांच्या भक्ष्यस्थानी पडणार' असे विव्दळते उद्गार सभोंवार निघू लागतांच तिला आपले अवचित भोग कळून चुकले. पण तिला त्याबद्दल मुळींच भय वाटले नाही. उलट मास्तरायाकडे पाहतांच तिला व तिच्याकडे पाहतांच मास्तरायाला अत्यानंद झाला. त्यानें तिला अपत्यप्रेमाने ओथंबलेल्या हातांनी मिठी मारून हांक मारली. पण कोणत्या नांवांने हांक मारली हे मात्र कोणालाच ऐकू गेले नाही.

त्या दोघांच्या भेटीतील अकल्पित आपलेपणा पाहून सभोंवारच्या सर्व लोकांना अचंबा वाटला. डोळ्यांवाटे वाहणारे आनंदाश्रु पुशीत भिकारणीनें मास्तरायाला हांक मारली, ती कशी व कोणत्या नात्यानें मारली ते सभोंवारच्या गळक्यांत कोणालाच ऐकू गेले नाही. तिचे शेवटचे बोल मात्र 'आपण आज एक दीड तपानंतर मरायला एकत्र आलों ! याला म्हणतात योगायोग ! तसेंच आपले चुकलेले

पाडस जर आपल्यापाशीं आलें असतें तर आपण तिथेंही एकमेकांच्या गळ्याला मिठी मारून सुखानें मेलों असतों. खरेंच; ते कुठें आहेत?' असे होते.

इतक्यांत दवंडीवाल्यानें दवंडी पिटली, " ऐका ! ऐका ! सर्व लोक हो, ऐका ! तोतया शाहूशीं फितुरी करणाराला किंवा त्याचा गौरव गाणाराला असें अघोर देहान्त शासन केलें जाईल हो ! "

दवंडीवाल्यानें प्रथम त्रिवार दवंडी पिटली. त्याबरोबर रस्त्याच्या दुतर्फा लोकांचे थवेच्या थवे जमून आश्चर्यविमूढ वृत्तीनें हा देखावा पाहण्यासाठीं गर्दीनें उभे राहूं लागले. शिवाय भिकारीण व मारुतराय यांना वधस्थानाकडे चालविणाऱ्या सरकारी शिपायांच्या मागोमाग देखील लोकांची एकच गर्दी उसळून गेली.

खरोखर, तेव्हांचा तो देखावा अत्यंत भयप्रद, पाषाणाचेंही काळीज भेदरून सोडणारा असा होता. तशांत मारुतराय व भिकारीण यांच्या हंसतमुखानें तर सभोंवार इतकी करुणा उत्पन्न झाली होती कीं, त्या करुणेच्या खोल डोहांत सर्व नगर बुडून जातें कीं काय असेंच सर्वांना वाटलें. कांहीं वेळानें भिकारीण 'राजा परदेशी' हें आवडतें गाणें वाटभर चालतां चालतां भैरव रागांत गाऊं लागली, तेव्हां इतरांना वाढता विषाद वाटूं लागला, यांत तर कांहींच नवल नाहीं. पण तिच्या व मारुतरायाच्या दंडाला बांधलेल्या दोऱ्या हातीं धरून जसा कसाई गाईच्या मानेचें दावें आपल्या हातीं धरून तिला कसाई खान्यांत चालवीत नेतो तसें त्या दोघांना मरणघराकडे चालविणाऱ्या मांगांच्या अंतःकरणांत देखील इतका ममतेचा उमाळा उत्पन्न झाला कीं, शिपायी भिकारणीला गाणें बंद करण्याविषयीं पावलोपावलीं बजावीत असतां व भिकारीण त्या बजावणीला मुळींच भीक न घालतां गाणें गात असतांही तिला गप्प रहा असें म्हणण्याची त्या मांगांची कांहीं छाती होईना.

अंमळशानें ही जित्या जिवांची प्रेतयात्रा शिकारखान्यासमोरच्या मैदानांत पोंचली. त्या मंडळींच्या मागोमाग ताराबाई व शिवाजी

पालखींतून तेथें येऊन थडकलीं. लगेच दवंडीवाल्यानें तीन वेळां पूर्वोक्त दवंडी पिटली. मारुतराय व भिकारीण यांना ज्या पटांगणांत लोटून देण्यांत आलें, त्याच्या चारी बाजूंना उंच उंच चिरेवंदी भिंती असून त्यांपैकीं एक भित म्हुणजे चिच्यांच्या पिंजऱ्याची एक बाजू करून त्या भितींत मजबूत लोखंडी गजांचा उघडझांपीचा दिंडीदरवरजा होता. शिकारखान्यावरील रखवालदाराला चिच्यांचा पिंजरा साफ करावयाचा झाला म्हणजे त्यानें भिंतीच्या बाहेरील दगडी पायऱ्यांवरून भिंतीवर चढावें व तो दरवाजा वर ओढावा, म्हणजे चित्ते मुकाट्यानें पलीकडच्या पटांगणांत जात. पुन्हा दरवाजा लावून पिंजरा साफसूफ झाल्यावर दरवाजा पुन्हा उघडावा, कीं चित्ते पिंजऱ्यात येत. या भिंतीसमोरच्या भिंतीला एक मोठा मजबूद लांकडी दरवाजा होता. तो पटांगणाचा खरा दरवाजा. ह्याच दरवाजानें मारुतराय व भिकारीण यांना आंत कोंबण्यांत आलें होतें. अशा प्रकारची शिक्षा एखाद्याला द्यावयाची झाली कीं ती ह्याच जागीं देण्यांत येत असे. सामान्य मंडळीला हा देखावा पाहतां यावा यासाठीं सभोंवारच्या भिंतींना आंगचींच भोंकें राखून त्यांत बारीक लोखंडी गज बसविण्यांत आले होते. ताराबाई शिवाजीसह जी आली ती कांहीं निवडक बड्या मंडळीला ही क्रूर शिक्षा पाहतां यावी यासाठीं भिंतींतून अंमळ उंच अशा बांधीव जागीं मखमलीनें मढविलेल्या मऊ कोचावर जाऊन बसली.

लगेच ताराबाईनें चिच्यांना मोकळे सोडण्याला हुकूम दिला. इतका वेळ हौशीनें चित्ते माणसांना कसें फाडून खातात तें पाहण्यासाठीं लोक पटांगणासभोंवार जमले होते, त्यांनीं हळहळत माना वळविल्या. मांग पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्यासाठीं वर चढला. भिकारीण व मारुतराय हीं दोघेही मात्र जरा देखील भ्यालीं नाहींत. त्या दोघांनींही ताराबाई बसली होती तिकडे तोंड करून हात जोडले व डोळे मिटून घेतले.

“आतां हात कशाला जोडतां ? असल्या बेइमानी व बेगुमान’

गुन्हेगारांविषयी माझ्या अंतःकरणाला जरादेखील दयेचा पाझर फुटावयाचा नाही.” ताराबाई आपल्या बसल्या जाग्यावरून ओरडली.

“आईसाहेब! तुम्हीं जीवदान द्यावे म्हणून मी हात जोडले नाहीत; आजवर आपल्या अन्नावर जो हा देह पोसला त्याचा हा नैवेद्य आपल्याला दाखविणे आहे, तो पावता करून घ्या व ह्या जन्मापुरता मला ऋणमुक्त करा, एवढेच आपल्या पायापारीं माझे मागणे आहे. आईसाहेब! ज्या राज्यांत साधुसजनांचा अथवा गो-ब्राह्मणांचा छळ होतो, त्या राज्यावर राजलक्ष्मी रुसते व राज-मंदिराच्या भव्य मंदिराला कीड लागून ते कोसळण्याच्या पंथला लागते.” मारुतराय म्हणाला.

“पाहू आतां. ए! तू चेटुक करतेस ना? आतां ह्या चित्यांच्या गरीब गाई बनव पाहू! अग ए चेटकिणी!” ताराबाई अहंकारमदाने धुंदावलेल्या आवाजांत भिकारणीला म्हणाली.

पण भिकारणीचे ताराबाईच्या बोलण्याकडे मुळींच लक्ष नव्हते. ती डोळे मिटून गाणे गाण्यांत समरस होऊन गेली होती. तेवढ्यांत मांगाने पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. त्याबरोबर पिंजऱ्यांत इतका वेळ माणसांच्या वासाने वखवखून उड्या मारणाऱ्या चित्यांनी डुरकण्या फोडीत पटांगणांत उड्या घेतल्या. हा वेळपर्यंत ताराबाईचे डोळे क्षणांत मारुतराय व भिकारीण यांकडे व क्षणांत त्या चित्यांकडे असे चौफेर तरळत होते, तेही तिने आतां मिटून घेतले. शिवाजी तर यापूर्वीच घाबरून आपले हात डोळे मिटण्याला अपुरे पडतात की काय, म्हणून ताराबाईच्या अंगावरील रेशमी भरजरी शेल्यांत तोंड गुरफटून बसला होता. भिकारीण आपली गाणे गातच होती.

पण काय चमत्कार! चित्यांची जोडी जी पिंजऱ्यांतून डुरकण्या फोडीत बाहेर पडली, ते मारुतराय व भिकारीण यांच्यापार्शी जाते न जाते तोंच त्यांच्या आंगची हिंसावृत्ति लयाला जाऊन ते गरीब गाईप्रमाणे त्या दोघांच्या तोंडाकडे पाहत उभे राहिले. मारुतराय व भिकारीण ह्या दोघांनी व ताराबाई आणि पटांगणासभोवारीची

इतर मंडळी यांनीही डोळे उघडून सविस्मय तिकडे पाहल. ता दोन्ही चित्ते आपले पुढचे पंजे उभारून आपल्या भक्ष्याकडे पाहत जबडयांतून लळलळ जीभ काढून लाडिकल्या नजरें मागच्या दोन पायांवर उभे राहिले !

“मुक्ता-मारुत !” मारुतरायानें त्या चित्याकडे निरखून पाहत हांक मारली. त्याबरोबर ते दोन्हीही चित्ते माणसाळलेल्या कुत्र्यांप्रमाणें चट्कन् पुढें जाऊन मारुतरायाचा डावाउजवा पाय चाटूं लागले. तेवढ्यांत एका चित्यानें भिकारणीकडे टक लावून पाहण्याला सुरवात केली व भिकारणीनें ‘मुक्ता’ अशी हांक मारतांच ती छोटी चित्तीण भिकारणीच्या दोन खांद्यांवर आपले दोन पाय ठेवून मुलांनें मातेचे मुके ध्यावे तसे तिचे मुके घेण्यासाठीं वळवळूं लागली. भिकारणीनें ‘मुक्ते ! लवाडे ! आज इतक्या दिवसांनीं भेटलीस नव्हे का ?’ असें म्हणून तिला आंजारण्या-गोंजारण्याला सुरवात केली.

हा अभूतपूर्व देखावा पाहून जिकडे तिकडे ‘ही जादूगारीण आहे’ ‘हा जादुगार आहे’ ‘ही भक्तीण आहे’ ‘हा साधुपुरुष आहे’ असे मारुतराय व भिकारीण यांच्या गौरवपर उद्गार इतके निघूं लागले कीं, त्या संमिश्र आवाजांनें तेथील वातावरण दुमदुमून गेलें. खुद्द ताराबाईलादेखील वाटलें कीं, ह्या दोन माणसांच्या आंगां कांहीं तरी लोकोत्तरता आहे, यांचा छळ केल्यानें आपलें कल्याण कदापि व्हावयाचें नाहीं. लगेच तिच्या मनाला उपरति झाली. तिनें चंद्रसेनाला हांक मारून मारुतराय व भिकारीण त्या दोघांना सुरक्षितपणें पटांगणाबाहेर काढून देण्यास सांगितलें. पण ते दोन काळ त्यांच्याशीं लगट करीत होते; त्यांना कोंडावें कसें व मारुतराय आणि भिकारीण यांची मुक्तता करावी कशी हें कोणालाच कळेना. खुद्द शिकारखान्यावरचा माणूस देखील आपल्या हाताखालच्या त्या जनावरांना आवरण्याला कचरूं लागला. अखेर त्या दोघांही चित्यांना जरूर तर गोळ्या घालून ठार करावें असेंही ताराबाई म्हणाली. पण ज्यांच्यासाठीं त्या दोन जनावरांचा बळी पडावयाचा, त्यांना ही

योजना मुळींच रुचली नाही. त्यांनी ताराबाईला हात जोडून विनविले, “ आईसाहेब ! पाहिजे तर आम्हांला गोळ्या घालून ठार मारा; पण ह्या मुक्या जनावरांना मारूं नका. आपलीच लेकरे हीं ! राज्याच्या कल्याणकर्त्या निरपराधी माणसांना मारावयाचें नाही इतकी अक्कल त्यांना आहे. अशा अक्कलवान प्राण्यांना का ठार करावयाचें ? त्यापेक्षा त्याच्या पायांत सोन्याचे तोडे घालून आपण त्यांचा गौरव केला पाहिजे. त्यांना कोंडावयाचा एथल्या मंडळीला एवढा बाऊ कसला वाटतो ? हें पाहा, आम्ही त्यांना त्यांच्या पिंजऱ्यात नेऊन सोडतो. ” असें म्हणून भिकारीण ‘राजा परदेशी’ हें गाणें गात पिंजऱ्याच्या दरवाजाकडे चालू लागली. तिच्या मागोमाग मारुतराय ‘मारुत ! मुक्ता ! चला’ अशा हांका मारीत चालू लागला. ताराबाई त्या जनावरांच्या शहाणपणावर इतकी खूप झाली की, तिनें तावडतोव सोन्याचे तोडे आणून त्या दोघांच्या पायांत घालण्याला आशा केली.

दोन्ही चित्ते पुन्हां पिंजऱ्यांत गेल्यावर पटांगणाचा दरवाजा मोकळा करून मारुतराय व भिकारीण यांना बाहेर घालवून देण्यांत आले. त्यांना ताराबाई म्हणाली, “ हें पाहा, आम्हांला यापुढें तुम्हां दोघांचीही हत्या करावयाची नाही. पण एकंदरीनें विचार करतां तुमचें राजधानीतील वास्तव्य आमच्या धोक्याचें आहे. यास्तव तुम्ही राजधानीची हद्द सोडून जा आणि तुमचे शाहूराजे आले म्हणजे माघारीं या ”

“ ठीक आहे आईसाहेब ! आम्हांला काय, काहीं झालें तरी सारखेंच. ” असें म्हणून भिकारीण आपलें आवडतें गाणें गात गात निघाली. तिच्या मागोमाग मारुतरायही निघाला. तीं दोघे वेशीपार होईतों त्यांना सोबत करण्याचें जबाबदारीचें काम चंद्रसेनाकडेच आले.

इतकें सारे झालें तरी ती बाई कोण, तो मारुतराय कोण, त्यांना चित्त्यांनीं फाडून कां खाळें नाही, वगैरे गोष्टींचें गहन गूढ कोणालाच उकलतां आले नाही.

प्रकरण सव्विसावें

शाहूमहाराजांच्या जिवावर मारेकरी !

“आज बाळ इतका कां बरें रडतो आहे ?” पलीकडच्या दालनांतून तान्ह्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून शाहूमहाराजांनी विरूबाई त्यांचे पाय चुरीत बसली होती तिला विचारलें.

“उगाच रडत असेल.” विरूबाई म्हणाली.

“आजारी-बिजारी तर नाहीना ?”

“छे ! आजारी कुठचा ? आतां मी त्याला खाली ठेवला तेव्हां तो चांगला हंसत खिदळत होता.”

राजारणीचा हा संवाद डेऱ्याच्या पडदेवजा भिर्तीतून पलीकडे ऐकून जाण्याला अडचण नव्हती. डेरा तो काय ! शाहूमहाराज मोठे राजेलोक खरे ; पण राजेलोक मोहिमेवर निघाल्यावर राजवाडे थोडेच बरोबर हिंडवणार ! बरें, खेड कडूससारख्या खेड्यांत तरी खेडवळ गोरगरिवांच्या झोंपडीशिवाय राजवाडे व मंदिरे कोटून असणार ! यासाठी शाहूमहाराज दक्षिणेंत यावयाला निघतांच त्यांनी बादशाही थाटाप्रमाणें सर्व प्रवासी लवाजमा व सामग्री आपणाबरोबर घेतली होती. खुद्द शाहूमहाराजांच्या परिवाराच्या डेऱ्याला लागूनच पारद येथें अकल्पितपणें शाहूमहाराजांच्या पदरी पडलेल्या लोखंडे पाटलाच्या बाळबाळंतिणीची व्यवस्था केली असल्याने शाहूमहाराज विरूबाईशी बोलत होते तें बाळंतिणीला तेव्हांच ऐकून गेलें. ती तिकडून उद्गारली, “राणीसाहेब ! फत्तेसिंगाचें न्हाणें चाललें आहे म्हणून तो रडतो आहे.”

‘फत्तेसिंगाचें न्हाणें चाललें आहे’ हे त्या बाईच्या तोंडचे शब्द ऐकतांच शाहूमहाराज पुन्हा बाह्याकारी विरूबाईला मध्यें घालून पण खरें पाहू गेलें असतां त्या बाईलाच उद्देशून म्हणाले, “बरें का ;

आतां फत्तेसिंगाला कोणी साध्या एकेरी नांवानें संबोधावयाचें नाहीं. तो आतां लोखंडेपाटलाचा पोरगा उरला नसून ते आतां शाहूराजे भोसले यांचे धर्मपुत्र फत्तेसिंगराजे भोसले झाले आहेत.”

“ऐकलें का हो ?” विरूबाईनें बाईला हांक मारून हंसत हंसत विचारलें.

“हो ! ऐकलें.” बाई आनंदानें उत्तरली, “आमची चूक आम्हीं पदरांत घेतों. अशी चूक पुन्हा होऊं देणार नाहीं.”

असा शाहूमहाराजांचा विरूबाईशीं आमोदप्रमोद चालला असतां महाराजांचा आवडता खंड्या कुत्रा किंचाळत लंगडत लंगडत थेट शाहूमहाराजांच्या पर्येकापर्येत आला. हा कुत्रा शाहूमहाराजांनीं बादशहाच्या नजरकैदेत असल्या वेळेपासून जवळ बाळगिला होता. तें बोलूनचालून जनावर; पण त्याचा महाराजांवर इतका लोभ होता कीं, त्यावरून विरूबाईही महाराज रंगांत असलेले पाहून ‘आपला धर्मपुत्र खंडू छत्रपति आला’ असा विनोद करी. शाहूमहाराजांचेही खंड्यावर पोटच्या मुलाप्रमाणें प्रेम होतें. महाराज कोणत्याही परिस्थितीत असले तरी खंड्याला त्यांच्यापार्शीं जाण्याला मुळींच मजाव नसे. तो नेहमीं बसावयाचा तो देखील शाहूमहाराजांच्या पायांपार्शीं युवराजाप्रमाणें बसावयाचा. विरूबाईवर शाहूमहाराजांचें निस्सीम प्रेम होतें व तीही त्यांच्या ठायीं निस्सीम पतिव्रताधर्मानें वागत होती हें खरें. तरीही कधीं काळीं महाराज तिच्यावर रागावले तर वेळीं ती क्षणभर त्यांचा राग शांत होईतों त्यांच्या डोळ्यांआड होई. पण खंड्याला मात्र कधींही महाराजांच्या रागाला बळी पडण्याचा प्रसंग येत नसे.

तोच खंड्या आज लंगडत व कैकाटत आंत आलेला पाहतांच शाहूमहाराज एकदम विछान्यावर उठून बसले व खंड्याला जवळ हांक मारून त्याचा दुखावलेला पाय हातीं घेऊन. रागानें म्हणाले, “खंड्याला कोणी मारलें ?” लगेच शाहूमहाराजांनीं संभाजीला हांक मारली,

पहिल्या हांकेला जरी नाही तरी तशीच दुसरी हांक शाहूमहाराजांनी मारतांच संभाजी हात जोडून समोर येऊन उभा राहिला.

“संभाजी ! खंड्याला कोणी मारलें ?” शाहूमहाराजांनीं विचारलें.

“सरकार ! खंड्या आपला कुत्रा तसाच मीही आपलाच कुत्रा. कुत्रे कुत्रे आपसांत भांडले तर धन्यानीं तें भांडण मनावर घेऊं नये. कुत्र्याची जात, वाईट वस्तु हुंगावयाला गेली म्हणून मीं दगड फेंकला, तो त्याच्या पायाला लागला असेल.” संभाजी म्हणाला.

“तें खरें. पण तू कुत्रा कालचा आहेस व हा खंड्या आमचा जन्माचा सोवती आहे. एक वेळ तुला तुझ्या अपराधाबद्दल क्षमा केली आहे. पुन्हा असा गुन्हा झाल्यास कडक शासन होईल.” अशी शाहूमहाराजांनीं संभाजीला सक्त ताकीद देऊन खंडू-या पायाला औषध लावण्याची व्यवस्था करण्यासाठीं जावयाला सांगितलें.

संभाजी मुजग करून तेथून निघून गेला. वास्तविक आज संभाजीला अधःचंद्रच मिळवावयाचा. पण सातान्याहून आपली कुटिल कारस्थानें पार पाडण्याच्या इराद्यानें संभाजी जो निघाला, तो थेट शाहूमहाराजापार्शी आला व आपण धनाजी जाधव सेनापतीचा नातू असून त्याचा राजनिष्ठेचा निरोप घेऊन मुद्दाम पुढें आलों आहों; तसेंच ताराबाई आपला दुष्टावा करीत असून तिचे कांहीं मारेकरी आपल्या जिवावर संकट आणण्याच्या इराद्यानें रवाना झाले असल्यानें त्यांना वेळींच ओळखून त्यांचा प्रतिकार करण्यासाठीं आपणाला महागजांच्या पायांपार्शी खडा पहारा करीत राहिलें पाहिजे; असें सांगून तो शाहू महाराजांच्या खास तैनातीतील हुजऱ्या बनल्यामुळें आज एथें त्याचा बचाव झाला. जो कावा मनात धरून संभाजी सातान्याहून निघाला, तो त्याचा कावा एथवर तर साधलाच. आतां यापुढचा प्रश्न शाहूमहाराजांना जगांतून नाहीसें कसें करावयाचें हा होता व तो सोडविण्यासाठीं संभाजीची शिकस्त चालली होती. ताराबाईविरुद्ध फितुरी करण्याचा आव आणून त्यानें शाहूमहाराजांचा विश्वास तर खूप संपादन केला होता. आतां त्याच्या बेतांत आड

येणारे असे त्याच्याहूनही शाहूमहाराजांना जास्त जवळचे असणारे विरूवाई व खड्या हे दोनच जीव होते. विशेषतः खंड्याचा वचक त्याचा मोठा होता. खंडू नेहमी शाहूमहाराजांच्या बरोबरीने त्याच्या शरीरसंरक्षकासारखा फिरावयाचा, व शाहूमहाराज डेव्यांत असले तर दरवाज्यावर याचा खडा पहारा असावयाचा. त्यामुळे कोणाही माणसाला केव्हाही शाहूमहाराजांजवळ जावयाचे शाहू, -फार कशाला, खुद्द विरूवाईला महाराजांच्या शयनमंदिरात जावयाचे असले तरी खंड्याला हांक मारून, आपण शत्रुपक्षाकडून येई अशी त्याची खातरजमा करून देऊन मग जावे लागे ! संभाजीला तेथल्या दोन-तीन दिवसांच्या वास्तव्यांत खंड्याचा हा इरारा पूर्णपणे माहीत झाला होता, व त्यावरून आपल्या वाटेतील हा काटा दूर केल्याशिवाज आपणाला कोणत्याही उपायाने आपले बेत सिद्धीस नेता यावयाचे नाहीत याची त्याला शका उरली नव्हती. म्हणूनच हर उपायाने प्रथम खंड्याची पिडा टाळली पाहिजे अशी स्वतःच्या मनाशी खूणगाठ बांधून तो त्या मार्गाला लागला होता. सातत्याहून निघल्यापासूनच संभाजीने सर्व बाजूनी चपळाई चालविली होती. एकवार जर धनाजी जाधव, प्रतिनिधि वगैरे मंडळी तेथे येऊन पोचली, तर आपणाला ही गुप्त ममलत तडीस न्यावयाला फार जड जाईल हे संभाजी पूर्ण ओळखून होता. सैन्य येईल, वेळी शाहूमहाराजांचा मोड करून तारावाईच्या पक्षाला विजय मिळवून देईल. पण शाहूमहाराजांना ठार करावयाचा बेत कोणालाही रुचला नसता. खुद्द तारावाईदेखील हा अनर्थ ह्या थराला नेऊन भिडविण्याच्या कार्या तितक्याही सामील नव्हती. तिची एवढीच इच्छा की, शाहूचा मोड होऊन मराठशाहीत त्याचे पाय रुजू नयेत. म्हणूनच त्याने तारावाईला नकळत साधल्यास शाहूमहाराजांना जगातून नाहीसे करून मग त्या पराक्रमाबद्दल तिच्यापार्शी अचानक बक्षिस मागावयाचे ठरविले होते.

आपल्या ठराविक गुप्त बेतांना शक्य तेवढ्या तांतडीने मूर्त स्वरूप

देण्यासाठी खंड्याला फितुरीत सामील करण्याचा बेत जेव्हां फसला तेव्हां संभाजीने त्याला कायमचा आपल्या वाटेतून दूर करण्यासाठी जंगली जनावरांना मारण्याकरितां स्वारीत बरोबर घेण्यांत आलेले विष हरउपायांनीं मिळवून ते दूधभाकरांतून खंड्याला चारण्याचा नवा डाव रचिला. पण खंड्याला असें कसें शहाणपण होतें नकळे; त्या गुलामानें त्या विषारी खाद्याकडे एक वेळ हुंगून पाहिलें मात्र, व त्याला जीभदेखील लावली नाहीं इतकेंच काय; पण संभाजी त्याला बळेंच ओढून दूधभाकर चारूं लागला तेव्हां तो संभाजीचा चावाच घ्यावयाला उठला. आतां आपणाला हा डसणार असें पाहतांच संभाजीनें आपल्या हातांतील काठीचा एक जोराचा फटकारा त्याच्या पायांवर मारला. त्या वेदनांनीं विव्दळत खंड्या शाहूमहाराजांपाशीं धांवत आला होता.

हा डाव फसल्यानंतर संभाजी जो खंड्याच्या पायाला औषध लावण्याची व्यवस्था करण्यासाठीं आला, तो तें करून मग थेट शाहूमहाराजांच्या डेऱ्यापासून दूरच्या नांदुरकीच्या वृक्षाकडे वळला. तो तेथें जाऊन पोंचतांच त्याचे दुसरें दोषे साथीदार पुढें आले. हे साथीदार त्या गांवांतील ओझ्यांचीं गाढवें हांकणारे बेलदार होते. सातान्याहून निघतांनाच संभाजीनें चंद्रसेनाकडून असल्या कांहीं बाजारबुणग्यांना चारण्यासाठीं शंभर मोहरा व दहा मोहरांचें चिन्ह नाणें एवढा पैसा घेतला होता. त्या पैशाच्या जोरावर त्यानें तेथें येतांच गांवांत हिंडून हे दोन बरड गांठले व पांच पांच मोहरांनीं त्यांच्या मुठी दाबून त्यांना वश करून घेण्याचें पाहिलें काम केलें. त्या रानटी बेलदारांना काय; जो कोणी पैसा देईल तो सांगेल तें काम करण्याला त्यांची तयारी ! संभाजी नांदुरकीच्या वृक्षाखाली जाऊन पोंचतांक्षणीं ते दोषे त्याच्यासमोर येऊन उभे राहिले.

“तंत्या ! तुफान्या ! तुम्ही अगदीं सांगितल्याप्रमाणें वेळेवर येथें येऊन हजर झालां !” संभाजी त्या दोषांच्या जवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवून हंसत हंसत बरोबरीच्या नात्यानें म्हणाला,

“ हजर झालो म्हणजे राव ! आम्ही हलक्या जातीचे असलो तरी इमान म्हणजे इमान ! आम्ही शब्द देऊं तिथे प्राण देऊं; पण दिलेला शब्द खाली पडू देणार नाही बघा ! ” त्या दोघां बेलदारांपैकी एक, आंगाने विशेष बळकट व चर्येने विशेष उग्र होता तो— तंत्र्या म्हणाला.

“ शाबास ! असेच इमान पाळले पाहिजे. एवढे काम तुमच्या हातून विन्वोभाट पार पडले, की मग तुम्हांला मी माझ्याबरोबर आमच्या ताराबाई आईसाहेबांकडे सातान्याला घेऊन जाणार.”

“ पण काम कसले तें आम्हांसनी सांगाना राव ! ” तुफान्या म्हणाला.

“ आणि ह्या तुमच्या ताराबाई आईसाब कोन ? ” तंत्र्यानं विचारलें.

“ अरे ! तुला ताराबाई आईसाहेब माहीत नाहीत ? ह्या राज्याचे छत्रपति धाकटे शिवाजीमहाराज आहेत ना, त्यांची ही आई.” बरें आतां ऐका. त्या आपल्या महाराजांच्या राज्यांत लुटालूट करण्यासाठीं दिल्लीच्या बादशहाचा लेंकशाहू असें नांव बदलून आला आहे. त्याचा तळ सध्यां इथें आहे.”

“ हतं तर शाहूमहाराज हायती ! त्यांस्नी हें सांगायो होवं.” तंत्र्या व तुफान्या एकदम म्हणाले, “ माबाप सरकार ! त्यांची आम्ही परजा. त्यांनीं सांगितलं, तर बादशहाच्या लेकालाच काय, त्याच्या बालाबी आम्ही पानी पाजून शानी येऊं, येवढं मनामर्धी पकं वोळखा राव ! ” तंत्र्या म्हणाला.

शाहूमहाराजांविषयींचा आदरभाव महाराष्ट्रजनतेच्या मनांत किती खोलवर रुजला गेला आहे, याचे संभाजी सातान्याहून पथवर येईतों सारखे दाखले घेत होता. कांहीं कांहीं खेड्यांतून तर कोणी शाहूमहाराजांच्या विरुद्ध तोंडावाटे ब्र तरी काढील त्याला इतर गांवकऱ्यांनीं नात्काळ जमीनदोस्त करावें, असले प्रकारही त्यानें पाहिले होते. अशा कांहीं प्रसंगीं अडाणी गांवकऱ्यांशीं गांठ पडली असतां

‘मी शाहूमहाराजांचा हेग आहे’ असे सांगून त्याला स्वतःचा बचाव करून घेणे प्राप्त झाले होते. शाहूमहाराजांविपर्यांच्या पूज्य भावनेची लाट महाराष्ट्रांत दाही दिशांना अशी कशी उसळून राहिली होती, परमेश्वर जाणे! मानवी कर्तव्यगारीच्या अतीत अशी ही दैवी योजना होती हेंच खरें. संभाजीने कोठेही जावे व शाहूमहाराजांच्या विरुद्ध तोंडावाटे नुसता ओझरता उद्गार काढावा, की त्याला तेथून जिवंत सुटण्याचीदेखील पंचाईत! अशा दैवी परिस्थितीशी टक्कर देऊन संभाजीला आपला पाशवी ब्रेत पार पाडावयाचा असल्याने त्याने खेडला येतांच आपल्या बेतांना मूर्त स्वरूप देण्यासाठी आपल्या मते महाराष्ट्राचा राजा कोण व बादशहा कोण हें देखील ज्यांना माहीत असण्याचा संभव नाही अशा ह्या तंट्या व तुफान्या नांवाच्या दोषां बेलदारांना वेठीला धरिले होते, व त्यांनादेखील आपला कावा हा वेळपावेतो कळू दिला नव्हता. पण आतां निरुपाय झाल्यामुळे त्याला त्या दोषांच्या डोळ्यांत खऱ्या वस्तुस्थितीच्या विपर्यासाची धूळ फेंकून त्यांना आंधळे करून आपल्या मागोमाग चालवावयाचे असल्याने त्याने त्या दिशेने बोलावयाला सुरवात केली. पण तो इथे पाहतो तरीदेखील शाहूमहाराजच जनतेचे आवडते!

आतां कसे करावे, ह्या दोषा अडाणी साथीदारांना कसे चकवावे, याचा क्षणभर विचार करून तो म्हणाला, “तंट्या! तुफान्या! आतां तुम्ही गोष्टच काढली म्हणून तुमच्यापार्शी मी खरें बोलतो, कोणाला हें सांगावयाचें नाही. खरेखुरे शाहूमहाराज बादशहाच्या हातावर तुरी देऊन निसटले ते केव्हांच साताऱ्याला जाऊन पोचले आहेत, व तेथल्या किल्ल्यांत ते ताराबाई आईसाहेबांपार्शी सुरक्षित आहेत. त्यांच्यावर बादशहाचा घुस्सा झाल्याकारणाने त्याने त्यांचा नायनाट करण्यासाठी आपल्या लेंकाला तोतया शाहू बनवून पाठविले आहे. येथे येऊन पोचलेल्या तोतयाची फौज किती अफाट आहे हें तुम्ही पाहतांच आहां. त्याच्याशी उघड उघड सामना करून आपला खरा टिकाव लागावयाचा नाही, म्हणून अशा डावपेंचांनी

त्याला नाहींसा करण्याच्या कामावर शाहूमहाराज व ताराबाई आई-साहेब यांनी माझी नेमणूक केली आहे.”

“असं काय? मग ठीक आहे. आतां सांगा राव, आम्हांस्त्री काय करायचं तें विगिविगि सांगा.” तंत्र्या म्हणाला.

“आपण आतां एवढेंच करावयाचें;” संभाजी म्हणाला, “मी इथें येतांच हरउपायांनीं त्या तोतयाच्या पदरीं हुजऱ्याची नोकरी धरली आहे. त्याचा माझ्यावर अलोट विश्वासही आहे. त्यामुळें वेळीं अवेळीं केव्हांही त्याच्या डेऱ्यांत आपणाला घुसतां येईल.”

तुफान्या मध्येच म्हणाला, “पण त्या तिथं एक कुत्रा आहे तो ज्यास त्यास चावा घेतो म्हणतात ”

“होय. पण त्या कुत्र्याचा बंदोबस्त मी करतो. वेळ पाहून त्याला गोळी घालून ठार करूं नि काय! मग तुम्ही माझ्या मागोमाग बुरखे घेऊन तेथें यावयाचें. मी तुम्हांला गुपचुप आंत सोडीन. तिथें तोतया व त्याची बायको झोंपी गेलीं असतील त्यांना कापून काढायाचें.”

“पण राव! हा बार कधीं उडवायचा?” तंत्र्यानें विचारलें.

“आज रात्रौ मध्यरात्रीच्या सुमाराला.”

“बरें तर; असं करायाचं ठरलं. आज रात्रौ आम्हांस्त्री बाद-शहाच्या लोकांच्या डेऱ्यापार्शीं यायाचं असंच ना?” तुफान्यानें विचारलें.

“होय. तुम्ही या; मग पुढें कसें काय करावयाचें तें आपण पाहूं. मात्र एक गोष्ट लक्षांत ठेवा कीं तोतयाच्या डेऱ्यासभोंवार खडा पहारा असतो. त्यांतून परक्या माणसाला आंत येतां यावयाचें नाहीं. या-सार्थीं जेव्हां जेव्हां कोणी पहारेकरी तुम्हांला हटकतील तेव्हां तेव्हां त्याला ‘राम राम’ हा खुणेचा शब्द सांगत जा, म्हणजे कोणी तुम्हांला आडकाठी करणार नाहीं. इतकेंही करून कोणी पोटांत शिरून विचारूं लागलाच तर त्याला आपण शाहूमहाराजांचे हेर आहों असें सांगा. एवढें मात्र लक्षांत ठेवा; लोकांशीं बोलतांना त्या तोतयाला शाहूमहाराज म्हणावयाला चुकावयाचें नाहीं.”

“ठीक आहे. पण एवढे काम अक्शी केल्यावर आमची बक्षिसी राव ?” तंत्याने विचारले.

“अरे गुलामानो ! काम झाल्यावर बक्षिसीला रे तोटा काय ? मी तर ठरल्याप्रमाणे आणखी दहा दहा मोहरा देईनच; पण आपण सारेजण मग जेव्हां सातान्याला जाऊं तेव्हां मी शाहूमहाराजांकडून तुम्हांला एकेक सोन्याचे कडे बक्षिस देववीन. मग तर झाले !” संभाजी म्हणाला.

तंत्या व तुफान्या ह्या दोघांची समजूत तेव्हांच पटली. ते रात्रौ भाकर खाऊन येतो असे सांगून आपल्या झोंपड्यांकडे निघाले. त्यांच्या मागोमाग संभाजीही निघाला. ते तिघेही अंमळ दूर जातात न जातात तोंच नांदरुकीला लागून असलेल्या जाळींतून कोणाचे तरी सहा डोळे त्यांना नकळत त्यांच्याकडे टवकारून पाहू लागले. संभाजी, तंत्या व तुफान्या जसजसे आडवाटेचीं वळणें घेत घेत एकामागून एक जाळ्या ओलांडीत चालले, तसतसे हे सहाही डोळे लपत छपत जाळीमागून जाळी ओलांडीत त्या तिघांवर अचूक नजर रोंखून चालू लागले. पण संभाजी वगैरे तिघांच्या पाठीला डोळे नसल्याने त्यांना मागचे कांहींच दिसत नव्हते.

प्रकरण सत्ताविसावें रत्नावलीशीं हितगुज

“तुमच्या आमच्या वांट्याला एकाच फुटक्या नावेंतून प्रवास करायचें आलें आहे बाई ! आतां असें रडून कसें चालेल !” असें म्हणून ती भिकारीण रत्नावली व हिरू यांचें भर रस्त्यांत शांतवन करूं लागली. मारुतरायानेंही त्यांना दोन हिताच्या गोष्टी सांगितल्या. पण फुकट !

“पण आतां आमच्या जन्माची काय वाट होईल ? आजवर राजवाड्यांत सुखानें एवढें आयुष्य गेलें नि आतां ही दशा आली !” रत्नावली डोळ्यांना पदर लावून रडत म्हणाली, “माझे घरधनी मेल्यापासून मी ह्या एका पोरीकडे पाहून कसेबसे दिवस कंठतें आहे. मी माझ्या हिरूच्या नशिवाला तरी त्या परिस्थितीची झळ लागूं नये म्हणून मी तिला आजवर फुलांत घालून वागविली व तिच्या रूपा-गुणांकडे पाहून चंद्रसेनानें तिला आपल्या संभाजीला बायको करून घेण्याचें कबूलही केलें होतें. हा संबंध आईसाहेबांच्या शब्दानें जुळून यावयाचा होता. पण !—” रत्नावली हिरूकडे बोट दाखवून म्हणाली, “पोर दळभद्री हो दळभद्री ! आतां चंद्रसेन हिला कसली सुन करतो !”

रत्नावलीचे हे बोलून ऐकून हिरूला देखील अत्यंत खेद झाला व तिच्या डोळ्यांतून आंसवांच्या गंगायमुना वाहूं लागल्या. ती कांहीं आतां लहान नव्हती, चांगली सोळा वर्षांची तरुणी होती. तिला संसारांतील खारट तुरट सारें कांहीं कळत होतें.

रत्नावली गर्हिवर दाटून आल्यामुळें क्षणभर थांबून म्हणाली, “बाई ! आमच्या नशिवाचा योगच असा विचित्र आहे कीं, आमच्या हातीं सोन्याची माती व्हायची ! नाही तर पाहा ! आम्ही कैक पिढ्यां-

पासून—आमचे आजोबा सांगत त्यावरून आम्हांला माहीत की, आम्ही शहाजीराजांपासून भोंसल्यांची सेवा करित आलों. थोरल्या शहाजीराजांचे आजोबा बाबाजीराजे भोंसले देऊळगावी येऊन राहूं लागले तेव्हांपासून आम्ही पवार त्यांच्या स्नेहसंबंधात व ऋणानुबंधांत आहों. पण तेव्हांपासून आजपर्यंत हे भोंसलेच आमचें वाटोळें व्हायला कारणीभूत होत आले आहेत. ज्या भोंसल्यांच्या आंगी कर्तबगारी होती त्यांनीं त्या परीनें लळळेंच; पण हा छत्रपतिसुद्धां असा वेडा व बाबळट तरी त्यानें देखील माझ्या पोरीच्या नशिवाला चूड लावली!”

“पण यांतूनही तुझें व तुझ्या हिरूचें कल्याण होणार नसेल कशावरून!” मास्तराय रत्नावलीची समजूत पाडण्यासाठीं म्हणाला, “परमेश्वर कधींच कोणाचें अकल्याण करित नाहीं.”

“मग, यांत परमेश्वराने माझें व माझ्या पोरीचें कोणतें कल्याण पाहिलें? आम्ही अन्नाला महाग झालों, व सोन्यासारखें पोरीचें लग्न जमत होतें, त्यांत विघाड आला. यांत आमचें कोणतें कल्याण परमेश्वरानें साधलें बरें?” रत्नावलीनें विचारलें.

त्यांतलें कल्याण तुला कळलें नाहीं तर तो तुझा अन्याय. पण तूं माझें ऐक, परमेश्वरावर भरंवसा ठेवून दिवस काढ. असें पाहा, एक राजा होता व त्याचा माझ्यासारखा एक म्हातारा प्रधान होता. राजाला प्रधानानें नेहमीं परमेश्वरावर भरंवसा ठेवून वागावयाला सांगावें व राजानें प्रधानाचा वडीलपणाचा शब्द विश्वासानें पाळावा. पुढें एके दिवशीं राजा प्रधानासह शिकारीला गेला तों घोर जंगलांत सर्वजणच वाट चुकले, व राजाचा घोडा उधळून भलत्याच दिशेला झुकला. राजा प्रधानाच्या उपदेशाप्रमाणें परमेश्वरावर भरंवसा ठेवून चालला असतांना त्याच्या मांडीखालच्या घोड्यानें एका कांटेच्या दरींत उडी मारली. त्या आघातानें तें बेफाम जनावर तर तात्काळ मेलेंच; पण राजालाही जबर दुखापत झाली. प्रधानानें आपणाला ठार मारून राज्य बळकावण्याच्या इराद्यानें आपणाला मुद्दाम ह्या आडवाटेनें शिकारीला आणलें अशी राजाची समजूत होऊन घरीं जातांच

प्रधानाला घोर शासन करावयाचें त्यानें आपल्या मनाशीं ठरविलें. इतक्यांत चार जंगली लोक कालीदेवीला नरबलि देण्याच्या हेतूनें माणसाच्या शोधार्थ आज चार दिवस वणवण हिंडत होते, ते अचानक तेथें आले. त्यांनीं राजाला पाहतांच 'हा बलि चांगला सांपडला' असें म्हणून त्याला तेथून उचलून कालीच्या मंदिरासमोर नेलें. आतां आपण मरणार व हा सारा आपल्या दुष्ट प्रधानाचा कावा, अशी राजाची खात्री होऊन चुकली. आता ह्या अरिष्टांतून जिवंत बचावून आपण पुन्हा आपल्या राजधानीला गेलों तर प्रधानाला फांसावर चढविणार असाही त्याच्या मनाचा निश्चय झाला. राजाला कालीसमोर नेण्यांत येताच त्याच्या सर्वांगावरील कपडे काढून आंग तपासण्यांत आलें. कारण कालीला द्यावयाच्या बलीच्या आंगांतून कोठेंही जरादेखील रक्त बाहेर पडलेलें अमतां कामा नये, असा बलिदानाविषयीचा नियम होता. पण राजाच्या आंगावर तर अपघातामुळे ओरखडे निघाले होते. तेव्हां हा बलि निरुपयोगी आहे जसें पाहून ते जंगली लोक त्याला तसाच तेथें सोडून दुसऱ्या मनुष्याच्या शोधार्थ दूर निघून गेले. तेवढ्यात प्रधान आपल्या लवाजम्यासह राजाचा शोध करीत तेथें आला. राजाला पाहतांच सर्वांना आनंद झाला. राजाची विचारबुद्धीही आतां जागृत झाली होती. अरण्यांतून आज आपली मुक्तता होण्यासारखी नव्हती व आपले दहा लोक दहा दिशांना पांगलेले होते, अशा स्थितींत अपघात होण्यापूर्वी आपण त्या जंगली लोकांच्या हातीं लागलों असतो तर आपल्या आंगावर रक्ताचें टिपूसही न आढळल्यामुळे त्यांनीं कालीसमोर आपला बलि दिला असता; यासाठीं ईश्वरानें अपघात घडवून आणला अशी राजाची खात्री झाली व त्याचा प्रधानाच्या ठायींचा विश्वास दुणावला." ही गोष्ट सांगून मारुतराय रत्नावलीला म्हणाला, "यावरून रत्नावली! परमेश्वरावर भ्रंवसा ठेवून वागल्यानें आपलें कसें कल्याण होतें हें तूं पाहा."

• मारुतरायाच्या उपदेशानें रत्नावलीच्या जिवाचा बराच विरंगुळा

झाला. आईचें दुःख ओसरलेलें पाहून हिरूचें दुःखही आपोआपच ओसरलें.

“पण आतां आपण जायचें कुठें?” रत्नावलीनें विचारलें.

“आपणाला काय? आपण सारींच हद्दपार झालेलीं माणसें आहों. आपणाला घरदार नाही, सगासोयरा नाही. म्हणून सारें जग हें आपलें घर, जगांतलीं माणसें हीं आपलीं सोयरींघायरीं.” भिकारीण म्हणाली.

“खरें; पण बाई! तुम्ही अजून जिवंत कशा?” रत्नावली मारुतरायाकडे पाहत म्हणाली, “आईसाहेबांनीं तुम्हांला शिक्षा दिली होती ना?”

“होय. पण देव तारी त्याला कोण मारी?” असें म्हणून भिकारणीनें सर्व वृत्तांत रत्नावलीला निवेदन केला.

“सारें खरें; पण चिच्यांनीं तुम्हां दोघांनाही खाल्लें नाही कसें, याचें मला आश्चर्य वाटतें! एकूण तुमच्यापार्शीं कांहीं चेटुक आहे असें आईसाहेब म्हणतात तें खरें तर?” रत्नावलीनें विचारलें.

इतक्यात चंद्रसेन घोडा उधळीत उधळीत तेथें आला. त्याला पाहतांच सर्वांचीं तोंडे एकदम बंद झालीं. मारुतराय व रत्नावली यांना वाटलें की, आपणांवर हें एखादें नवें अरिष्ट कोसळत असावें. पण भिकारणीला तसें वाटलें नाही. सावजाच्या वासानें वाघ येतो तसा आपल्यासाठीं चंद्रसेन आला असावा अशी तिची खात्री झाली.

“हें काय? तुम्ही अद्याप इथेंच? हें आईसाहेबांना कळलें तर तुमची घडगत नाही.” चंद्रसेन म्हणाला.

“मला वाटलें कीं तुम्हीच आम्हांला पकडण्यासाठीं आलां.” भिकारीण म्हणाली.

“छे! मी तुमच्या संरक्षणासाठीं आलों आहे. रत्नावली व तूं अशा दोघींच्या ठायीं दोन परींनीं माझा जीव गुंतलेला आहे.—” एवढें बोलून चंद्रसेन थबकला. मारुतरायानें त्याच्याकडे असे तीव्र नेत्रकटाक्ष फेंकण्याला सुरवात केली कीं, तो तात्कळ भांबावूनच गेला.

भिकारणीच्या ठायीं आपला जीव गुंतलेला आहे असें आपण म्हणालों त्याचा मारुतरायाला राग आला असावा हें त्यानें तेव्हांच ओळखलें.

नामदं! बापाचें नांव कांहीं तरी राखावयाचें होतेंस! धनाजी इतक्या म्हातारपर्णीदेखील रणांगणांत शीर हातावर घेऊन लढण्यासाठीं देशोदेशीं चालला आहे आणि तूं त्याचा कर्ता मुलगा परक्या बायकांच्या नादांत जीव गुंतवून भागूबाईसारखा घरांत बसला आहेस! शेंदाडशिपाई कुठचा! बांगड्या भर बांगड्या!" मारुतराय उद्गारला.

चंद्रसेन एरव्हीं मनाचा कितीही नीच असला तरी शौर्य व मानीपणा यांचा विचार करतां सिंहाचा छावा होता. पण मारुतरायाच्या साधुत्वाबद्दल व दैवी सामर्थ्याबद्दल त्याच्या मनांत विश्वास असल्यानें त्यानें अंमळ पड खाल्ही व सौम्य शब्दांनीं सांगितलें, "मारुतराय! तुम्ही संशय घेतां तसा कोणताच वाईट हेतु मनांत धरून मी बोललों नाहीं. रत्नावलीची हिरू माझी सून व्हावयाची आहे, व ह्या बाईच्या संरक्षणाची जबाबदारी मीं माझ्या शिरावर घेतली आहे."

आतां हा वाद कदाचित् भलत्याच थराला जाऊन पोंचेल, तसें होऊं नये म्हणून भिकारणीनें एकीकडे मारुतरायाला डोळ्यांनीं खूण करून दुसरीकडे चंद्रसेनाला म्हटलें, "सारे खरें; पण एक गोष्ट मात्र तुम्हीं माझ्या मनाविरुद्ध केली. मारुतीला तुम्हीं अखेर ठार केलेंच!"

"होय. पण ती गोष्ट माझ्या आवांक्याबाहेरची होती. मीं माझ्या परीनें त्याचा कर कर तपास केला; पण तो सांपडला नाहीं."

"बरें; तें झालें तें होऊन गेलें. पण तुम्हांला अजून माझ्या कल्याणाविषयीं तरी कळकळ वाटते ना? माझ्या हिरूला सून करून घेण्याचें वचन तुम्हीं मला दिलें आहे तें पाळण्याची अजून तुमच्या मनाची तयारी आहे ना?" रत्नावलीनें वेळ साधून विचारलें.

"होय." चंद्रसेन उत्तरला.

"बरें; मारुतीचें एक सोडून देऊं. तें होणें जाणें कांहीं तुमच्या हातचें नव्हतें. त्यांतूनही तो देवदयेनें जिवंत सांपडलाच तर—"

“तर त्याच्या केंसालाही घक्का लागणार नाही, अशी हमी मी घेतों, मग तर झालें?” चंद्रसेनानें उत्सुकतेने विचारलें.

“होय. पण माझी अट तुमच्या लक्षांत आहे ना?” भिकारणीने विचारलें.

“होय.” चंद्रसेन मंद आवाजांत उत्तरला. त्यानें भिकारणीला ‘तूं माझी हो’ असें सांगितलें होतें, तेव्हां शाहूमहाराजांचे पाय वाड्याला लागल्यावर त्याच्या म्हणण्याप्रमाणें वागण्याचें तिनें कबूलही केलें होतें. ही अट आपल्या हातून कधीही पूर्ण व्हावयाची नाही अशी चंद्रसेनाची मनोदेवता त्याला वारंवार साक्ष देत असतांही त्याला या वेळीं होकार देण्याशिवाय गत्यंतर नव्हतें.

“तर मग ती अट पूर्ण होईतों तुम्हीं वाट पाहिली पाहिजे.” भिकारीण म्हणाली, “तोंवर आम्हांला ह्या बेबंदशाहींत सुरक्षितपणा मुळींच नाही. हो! खऱ्या राजनिष्ठ लोकांना इथें देहान्त शिक्षा होतात व घरभेद्यांचा मात्र गौरव होतो, ही बेबंदशाहीच नव्हे तर काय? तेव्हां शाहूमहाराज येईतों आम्हीं अज्ञातवासांत राहण्याचें ठरविलें आहे. यापुढें महाराज आले कीं मग तुमची आमची भेट.”

“पण तुम्ही जाऊन जाणार तरी कुठें?” चंद्रसेनानें विचारलें.

“कुठें म्हणजे काय? आम्हांला जिकडे पुढा तिकडे मुलूख थोडा.” भिकारीण म्हणाली.

“आणि रत्नावली! तुम्ही मायलेंकी काय करणार?” चंद्रसेनानें रत्नावलीकडे वळून विचारलें.

“आमचें आतां काय! आमच्या वनवासाला वाट फुटेल तिकडे आम्ही जाणार!” रत्नावली म्हणाली.

“तुम्ही सारींजणें माझे ऐकाल तर तुम्हांला राजधानी सोडून जाण्याचें कारण नाही. व्यासराव आमचा आहे. त्याची झोंपडी अनायासें एका बाजूला आहे. तेथें तुम्ही सारींजणें रहा. त्यांतूनही तुमच्यावर एखादें संकट ओढवलेंच तर तें निवारण करण्याला मी आहेच.” चंद्रसेन म्हणाला.

“चंद्रसेन ! आमच्या ठायीं तुझी ही खरीखुरी कळकळ आहे ?”
मारुतरायानें विचारलें.

“मारुतराय ! आतां मीं काय केलें म्हणजे आपल्या मनाची तशी खात्री पटेल ?” चंद्रसेनानें विचारलें.

मारुतराय मनमोकळेपणानें चंद्रसेनाशीं मारुतीच्या ठावठिकाणा-बद्दल देखील बोलून गेला असता, व आपण पुढें काय करणार वगैरे बेतही त्यानें त्याला सांगून सारले असते. पण हा सर्प केव्हां कसा उलटेल याचा नेम नाहीं याची भिकारणीला पूर्ण जाणीव असल्यानें तिनें मारुतरायाला मागाहून हळूच चिमटा घेतला व त्यानें मागे वळून पाहतांच जीभ आवरती घेण्याबद्दल त्याला डोळ्यानें खूण केली. मारुतरायाची तत्काळ समजूत पटली. तो जणुं काय आपण मनांत कांही चोरून ठेवलेच नाहीं असें भासवीत सहजगत्या उद्गारला, “तर मग मी काहीं व्यासरावाच्या झोंपडींत राहत नाहीं; आजू बाजूच्या खेड्यापाड्यांत माझ्या ओळखी पुष्कळ आहेत, त्यांतल्या एखाद्या ओळखीच्या ठिकाणीं मी राहीन.”

“आणि बाई ! तूं कुठें राहणार ?” चंद्रसेन भिकारणीकडे वळून म्हणाला, “मला वाटतें तूं, रत्नावली व हिरू यांना तरी व्यास-रावापार्शीं राहावयाला कांहीं हरकत नाहीं.”

“छे ! मला वाटतें, चंद्रसेन ! माझ्यासारखा जळता निखारा तुम्ही तुमच्या जबाबदारीवर पदरीं कांहीं घेऊं नका. तुम्हांला तें नडेल बरें ! मलादेखील घरदार पाहिजेच असेंच कांहीं नाहीं. मला काय ! माझा जिकडे पुढा तिकडे मुलुख थोडा. माझें मी पाहून घेईन. आतां, रत्नावली व हिरू यांचें मात्र तुम्ही काय तें पाहून घ्या. मात्र माझी अट पूर्ण होईतों तुमची माझी ही शेवटचीच भेट !” भिकारीण मारुतरायाकडे पाहत म्हणाली.

“बरें तर. रत्नावली ! तूं व हिरू दोघीजणी व्यासरावाच्या झोंपडींत राहा. व्यासरावाला मी सांगेन.” चंद्रसेन त्या मायलेकींना व्यास-रावाच्या झोंपडीकडे जावयाला सांगून निघून गेला.

प्रकरण अट्टाविसावे मारेकऱ्यांना भोंदलें !

“जोत्याजीबाबा ! तुम्हीं आतांच्या बेरडांना ओळखलेंत ? महाराजांच्या जिवावर उठणाऱ्या कटवाऱ्यांविषयी आपण साताऱ्याहून निघाऱ्यापासून बोलत आलों ते कटवाले हेच. आणि तो पोरगेलासा तो त्यांचा म्होरक्या.”

“काय ? चंद्रसेन जाधवाचा हाच मुलगा ? धनाजीबाबाचा नातू तो हाच ? याचेंच नांव संभाजी काय ?”

“होय.”

पिराजीचे हे शब्द ऐकतांच जोत्याजीच्या मुखावर खेदसूचक हंसेरपणा खेळूं लागला. त्या स्वतःच्या मनोभावांचेंच त्यानें स्वतःच्या शब्दांत ओघासरसें रूपांतर केलें, “फुकट रे फुकट गुलामा ! जाधवाचें नांव फुकट सांगतोस !”

बाजीराव हा वेळपर्यंत स्तब्ध होता. तो म्हणाला, “संभाजी क्रूर आहे, खुनशी आहे, स्वार्थी आहे हें सारें मला माहीत होतें. पण त्याच्या पशुपणाची मजल एथवर येऊन ठेपेल असें मला वाटलें नव्हतें.”

“पाहा ! मी सांगत होतो ती आतां तुमची खात्री झाली ?” पिराजीनें बाजिरावाला विचारलें.

बाजिरावानें मुकाट्यानें खालीं मान घातली. ते तिघे नांदरुकीच्या झाडाखालीं येऊन पांचावयाला व त्या दोघां बेलदारांची कुजबूज त्यांच्या कार्नीं पडावयाला एकच गांठ पडली. तोंपर्यंत पिराजी व बाजीराव ह्या दोघांत संभाजी शाहूमहाराजांवर मारेकरी घालण्यासारखें अघोर कर्म करावयाला तयार होईल किंवा नाही याविषयी

प्रेमाचा पण कडाक्याचा वादविवाद चालला होता. बाजीराव म्हणे, संभाजी कितीही नीच असला तरी निदान धनाजीबाबांची कीर्ति राखण्यासाठी म्हणून तरी असल्या अत्याचाराला प्रवृत्त होणार नाही; व पिराजी म्हणे की संभाजी काय पाहिजे ते करण्याइतका कमालीचा नीच आहे. जोत्याजीचें मतही बाजिरावासारखेंच होतें. हें एवढेंसें मिसरूडदेखील न फुटलेलें पोर, व शाहूमहाराजांच्या सभोंवारबाद-शाही थाटाचा खडा पहारा असावयाचा. एवढ्यांतून हा संभाजी आंत तरी जाऊ धजू द्या, मग पुढच्या गोष्टी ! असें जोत्याजी-देखील बोलून मोकळा झाला होता. पण हा प्रकार पाहतांच व संभाजी आणि त्याचे दोषे साथीदार यांचें संभाषण ऐकतांच त्यानें देखील तोंडांत बोटें घातलीं व तोंडावाटे उद्गार काढले, “कसें झालें तरी तें सापानें पोसलेलें पिल्लूं आहे.”

“बरें; पण आतां काय करावयाचें ?” पिराजीनें विचारलें.

“त्याची एवढी फिकीर करण्याचें कारण काय ? आपण आपल्या परमेश्वराच्या पायांपाशीं येऊन पोंचलों, आतां आम्ही आमचेच नव्हे तर राजांचेही राजे झालों.”

“पण संभाजीच्या कटाचा बंदोबस्त केला पाहिजे. त्याचे सारे बेत आपण आतां ऐकलेच आहेत.” पिराजी म्हणाला.

“होय. त्यासाठीं आपण प्रथम एक केलें पाहिजे. प्रथम शाहूमहाराजांना जाऊन भेटलें पाहिजे; म्हणजे ते सावध राहतील.” जोत्याजी म्हणाला.

“त्यापेक्षां आपण असें करावें.” पिराजी म्हणाला, “जोत्याजी-बाबा ! तुमच्या आमच्या दोन वाटा दोन दिशांना फुटल्या पाहि-तुम्ही आतां असेच शाहूमहाराजांपाशीं जाऊन त्यांना सर्व वृत्तांत सांगा व सभोंवारच्या एकंदर वातावरणावर नजर ठेवा. तोंवर मी आणि—” पिराजीनें बाजिरावाकडे वळून विचारलें, “धनीसाहेब ! तुम्ही माझ्याबरोबर येणार ? त्यापेक्षां तुम्ही जोत्याजीबाबांबरोबर जावें हें बरें.”

“हो ! बाजी ! तूं माझ्याबरोबर चल. तूं पिराजीबरोबर किती वणवण करणार ?” जोत्याजी म्हणाला.

“आणि पिराजी तरी कसा वणवण करणार ? जोत्याजीबाबा ! मी जो तुमच्याबरोबर आलों तो नुसत्या माशा मारावयाला नाहीं.” बाजीराव म्हणाला.

“पण धनीसाहेब ! मी आतां काय करणार तुम्हांला माहीत नाहीं. मी आतां ह्या दोषां बेलदारांचा पाठलाग करून त्यांना गांठणार आणि—पुढचें पुढें. माझ्याबरोबर कांठ्या खुंठ्यांतून तुम्ही कसे हिंडाल ?”

“कसा हिंडेन म्हणजे ? जसा तूं हिंडशील तसा मी हिंडेन.”

“आणि कांहीं बरावाईट प्रसंग आला तर ! उगाच मग मोठे धनीसाहेब आणि राधाबाई आईसाहेबदेखील मला बोल देतील. ही रात्रीची वेळ, व वाट ही अशी रानमाळाची. आमच्या एक असल्या अडचणलेल्या वाटेनें हिंडण्याफिरण्याचें आंगवळणीं पडलें आहे; पण तुम्हांला संवय नाहीं—”

“संवय नाहीं तर संवय होईल !” बाजीराव पिराजीला पुढें बोलूं न देतां म्हणाला, “पिराजी ! असल्या भलभलत्या शंकाकुशंका काढीत बसूं नकोस. जोत्याजीबाबा ! बाबांनीं मला तुमच्या हवालीं केलें तें गुलाबाच्या ताटव्यांतून हिंडण्यासाठीं किंवा मऊमऊ गाद्यां-गिद्यांवर लोळण्यासाठीं केलें नाहीं. पिराजी ! तूं भलतेंच कांहींतरी बोलतोस. म्हणे कांहीं बरावाईट प्रसंग आला तर ! तसा प्रसंग आला तर तो तुझ्यामाझ्यावर सारखाच येईल. म्हणे आईसाहेब काय म्हणतील !”

बाजिरावाचा हा उमलता उत्साह पाहून जोत्याजी तरी त्याला नकार कसा देईल ! तो म्हणाला, “ठीक आहे; तुम्ही दोघेही जा व काम फत्ते करा. परमेश्वर तुमचा पाठीराखा आहे.”

मात्र जोत्याजीबाबा ! आम्ही दोघेही परत येऊन तुम्हांला भेटेतों ह्या गोष्टीचा जरादेखील गवगवा होतां उपयोगी नाहीं. नाहीं तर

चोरटा शत्रु सावध होईल व आपणाला माहीत नाही अशा आणखी काहीं ठिकाणीं त्यानें आपल्या कटाचे धागेदोरे रोंवले असले तर ते आपणां सर्वांनाच नडतील.” पिराजी म्हणाला. इतक्यांत संभाजी समोरच्या वाटेनें जातांना व त्याचे साथीदार दरड ओलांडूं लागतांना त्यानें पाहिले. तो जरी बोलत होता तरी त्याचे लक्ष त्या तिघांकडे होतें. तो तिकडे पाहत म्हणाला, “आतां बोलत बसतां उपयोगी नाही; उद्योगाला लागलें पाहिजे.”

लगेच तिघेही आपापल्या घोड्यावर स्वार झाले. जोत्याजी शाहू-महाराजांच्या छावणीच्या अनुरोधानें निघाला आणि बाजीराव व पिराजी त्या दोघां बेलदारांच्या मागोमाग घोडे दौडीत चालले.

तंट्या व तुफान्या या दोघांचीही घरे जवळजवळ होती. घरे कसली; झोंपड्या त्या! प्रत्येकाच्या घरांत पांचचार माणसे व बाहेर उकिरड्याच्या जागेत कांहींसा आडोसा करून त्या आडोशाला असलेलीं दहावीस गाढवे, शिवाय ह्या परिस्थितीला साजेसेच इतर वैभव! तंट्या व तुफान्या बोलत बोलत घरीं जाऊन पोंचले तेव्हां त्यांचीं बायकामुलें तिन्हीसांजांच्या वेळीं आंगणांतील दगडांवर बसून शिळोप्याच्या गप्पा बोलत होती व त्यांचीं गाढवे सभोंवार उकिरडा फुंकीत होती.

संभाजी आज सकाळीं तंट्या व तुफान्या यांना प्रथम भेटला व त्यांचा वेत काय ठरावयाचा तो ठरून पांच पांच मोहरा प्रत्येकाच्या पदरांत पडल्या. त्यामुळें त्यांच्या घरच्या मुलांमाणसांच्या आनंदाला कांहीं पारावार नव्हता. त्या आनंदाच्या भरांत घरच्या मंडळीनें त्या दोघांनाही त्यांचा रोजचा कामधंदादेखील सुचूं दिला नाही. बायकांना लुगडी व दागिने पाहिजे होते, मुलांना खाऊ व खेळणी पाहिजे होती. स्वतः त्या दोघांनाही नवा पोशाख आणि तंट्याला चांदीचा करगोटा व तुफान्याला चांदीची कडी आणावयाची होती. ही सारी बाजारहाट दिवसाउजेडी पार पाडून मगच ते दोघे पूर्वसंकेतानुसार नांदरुकीच्या झाडाखाली संभाजीला भेटावयाला गेले असल्यानें ते

परत येईतों त्यांची बायकामुलें आपापल्या परीनें सजून डौलानें त्यांची वाट पाहात बसलीं असतांना ते दोषे तेथें जाऊन पोंचले. त्यांना पाहतांच त्यांच्या मंडळीच्या आनंदाला पारावार उरला नाही. एक मूल पुढें आलें, त्यांनें आपले कपडे दाखवावे; दुसरें पुढें आलें त्यांनें आपलीं चांदीचीं कडीं दाखवावीं, अमा आमोदप्रमोद सुरू असतां तुफान्याच्या बायकोनें तुफान्यासाठीं गुडगुडी भरून आणली. अमळशानें दोघांच्याही बायका आपापल्या दादल्यांना गोडाघोडाचें रांधून घालण्यासाठीं झोंपडींत निघून गेल्या.

इतक्यांत पिराजी व बाजीराव घोडे दौडीत तेथें येऊन पोंचले. ते तंट्या व तुफान्या यांच्या मागोमागच यावयाचे. पण त्यांचे घोडे वाटचालीच्या श्रमानें दमले असल्यानें झोंपड्यांपासून कांहीं अंतरावर असलेल्या विहिरीवर त्यांना पाणी पाजण्यासाठीं दोघांनाही अंमळ थांबावें लागलें.

हे दोषे घोडेस्वार अशा कातरवेळीं आलेले पाहतांच झोंपडींतल्या सर्व माणसांचें धावें दणाणून गेलें. तिन्हीसांजांच्या धुंदुरधुंदुर संधिप्रकाशांत तंट्या व तुफान्या यांनीं त्या दोघांना दौडत येतांना अंमळ दुरूनच पाहिलें व घाबरून आपापल्या झोंपड्यांत जाऊन दडी मारली. दडी मारून बसण्याचें कारण असें कीं, शाहूमहाराजांचा तळ ह्या खेड्यांत पडल्यापासून वेठीसाठीं माणसें धरण्याचा सपाटा चालला होता व तंट्या आणि तुफान्या यांनाही एकवार वेठीला जावें लागलें होतें. ते तेथून दोन दिवस राबून मोठ्या मिनतवारीनें सुटले होते. तसेंच हे नवें गंडांतर आपल्यावर आलें कीं काय असें त्यांना वाटलें. त्यावरून आपण घरांत असलों अथवा नसलों तरी कोणी सैनिक तपासाला आल्यास आमच्या घरचे पुरुष परगांवीं गेले आहेत व ते पांचसहा दिवस परत यावयाचे नाहीत असें सांगण्यास तंट्या व तुफान्या यांनीं आपल्या बायकामुलांना पढवून ठेविलें होतें.

पिराजी व बाजीराव घोड्यांवरून उतरून समोर येऊन आंगणांत उभे राहतांक्षणीं मुलेंमाणसेंसुद्धां शिकान्याची चाहूल लागतांच हरणांचा

कळप पळावा त्याप्रमाणे सर्व भराभर झोंपड्यांत जाऊन आहेत की नाहीत अशी गुपचूप बसली.

अंमळशाने तंट्याची बायको आपल्या तान्ह्या मुलाला समजावीत बाहेर आली व पिराजी आणि बाजीराव यांपैकी कोणी कांहीं प्रश्न न विचारतांच म्हणाली, “घरघनी बाहेर गांवी गेले आहेत. ते पांचसहा दिवस यावयाचे नाहीत.”

तेवढ्यांत तुफान्याची बायको आंगणांत येऊन उभी राहिली. तिला पहिलीने विचारलें, “साळे! तुफान्या घरांत आहे का ग?”

“नाहीं.” साळी उत्तरली, “ते तुझ्या घरघन्यांबरोबरच आज सकाळी बाहेर गांवी नाही का गेले?”

“अग बायांनो! आम्हांला पत्ता सांगावयाला कांहीं हरकत नाही. आम्ही कांहीं धरणेंबिरणें घेऊन आलेले नाही. आमची व त्यांची चांगली जानपछान आहे.” पिराजी म्हणाला, “तुझ्या नवऱ्याला म्हणावें, थोड्या वेळापूर्वी नांदरुकीच्या झाडाखाली तुम्ही ज्याला भेटलां त्याच्याकडून आम्ही आलों आहों.”

इतका विश्वास मिळतांच तंट्या लगेच झोंपडीबाहेर धाला व हात जोडून म्हणाला, “सरकार! मासनी वाटलें की धरणें आलें, म्हणून मी दडून राहिलों होतो.”

“बरे; तुफान्या कुठे आहे?” पिराजीने विचारलें.

“तुफान्या!” तंट्याने हांक मारली. तुफान्यादेखील आपल्या झोंपडीच्या कवाडाआड उभा राहून ऐकत होताच; तो लगेच पुढें आला.

“मग काय? मघांशीं ठरलेला वेत कायम ना?” पिराजीने विचारलें.

“हें काय विचारतां राव! आम्ही बेलदार खाल्ल्या निमकावर कर्घीच उलटावयाचे नाही.” तुफान्या म्हणाला.

तंट्याने विचारलें, “घनीसाहेब! तुम्हांला संभाजीरावांनीं हेंच विचारण्यासाठीं पाठविलें काय?”

“होय.” पिराजी म्हणाला, “पण त्यांनी तुम्हांला सांगितलें आहे कीं, रात्रौ मध्यरात्रीला तुम्ही यावयाचे ते नीट सावधगिरीनें या, आणि कोणाला सुगावा लागूं नये एवढ्यासाठीं पहारेकरी जे भेटतील त्यांना ‘आम्हांला महत्त्वाची बातमी देण्यासाठीं थेट शाहू-महाराजांची भेट घ्यावयाची आहे’ असें सांगा, म्हणजे ते तुम्हांला थेट डेऱ्याकडे घेऊन जातील. संभाजी व आम्ही तिथें आहोंच.

“ठीक आहे. पण राव, तुम्ही संभाजीरावांचे कोण?” तंत्र्यानें विचारलें.

“अरे ! आम्ही देखील शाहूमहाराजांचेच हेर. संभाजीरावांचे साथीदार आम्ही.” पिराजी बाजिरावाला एकीकडे डोळा मारीत म्हणाला, “पण तुम्हांला संभाजीरावांनीं पांच पांच मोहरा दिल्या ना?”

“होय. राव ! काम असें करतों कीं तुम्हीं म्हणावें शाबास ! पण काम झाल्यावर थोडीथोडकी बक्षिसी मात्र चालणार नाही वधा !” तंत्र्या तुफान्याकडे पाहत दळूच हंसत म्हणाला.

“तें आमच्या जिमेला लागलें. तुम्ही काम तर करा !” असें म्हणून पिराजी व बाजीराव यांनीं आपापल्या घोड्यांना हाताशीं धरून चालवीत जवळ आणलें. तीं दोन्ही जनावरें फार दमलीं होती. त्यांना आतां दाणापाणी पाहिजे होतें. शिवाय आपल्या येण्याचा बोभाटा होऊं नये यासाठींही त्यांना इथेंच ठेवणें इष्ट होतें. त्यासाठीं पिराजी तंत्र्याला म्हणाला, “तंत्र्या ! आमच्या घोड्यांना तेवढें आजची रात्र दाणापाणी पाहशील का ?

“ठीक आहे सरकार !” असें म्हणून तंत्र्यानें ती कामगिरी पत्करली.

लगेच पिराजी व बाजीराव पार्यांच जावयाला निघाले. ह्या दोघां अपरिचिताना काळोखांतून वाट सांपडणार नाहीं हें ओळखून तंत्र्याच्या सांगण्यावरून तुफान्या चूड पेटवून हातीं घेऊन त्यांच्याबरोबर चालूं लागला व त्यांना मोठ्या रस्त्याला लावून मग चूड पिराजीच्या हातीं देऊन माघारा आला. पुन्हा दोघांच्याही झोंपड्या आनंदांनें फुलून गेल्या.

प्रकरण एकोणतिसावें डाव गळ्याशीं आला !

“जोत्याजीबाबा ! एकूण माझ्यासाठीं तुला आमच्या राजधानींत रावापासून रंकापर्यंत एवढा अपमान सहन करावा लागला ?” शाहू-महाराज म्हणाले.

“होय सरकार ! पण मला त्या अपमानाचें कांहींच वाटत नाही. हातीं घेतलेल्या कामांत मला यश आलें; त्या यशाबरोबर मी असे सहस्रावधि अपराध पोटी घालून पचवीन. सरकार ! तुम्ही कांहींही म्हणा, ह्या जोत्याजीचा हात यशस्वी आहे. संभाजीमहाराजांचा बाद-शहानें तसा शेवट करून मराठशाहीला व भोंसले राजांच्या वंशाला एकदम गाडण्याचा घाट घातला होता, तशा स्थितींत आपण माय-लेंकरें व आम्ही बापलेंक वनवासाला निघालों तेव्हां पुढें आपणाला हे दिवस पाहावयाचे आहेत असें आपल्या स्वप्नीं तरी आलें होतें का ?” जोत्याजीनें विचारलें.

“नाहीं. खरेंच नाहीं.” शाहूमहाराज म्हणाले.

“नाहीं कसें ? माझ्या स्वप्नींच काय पण ध्यानींमनीं देखील होतें कीं आपण हे दिवस पाहणार. आज पिढ्यान्पिढ्या हा जोत्याजी आपल्या राजाला विष्णूचा अवतार मानून त्याची सेवा करीत आला ती त्याची सेवा देवाचरणीं रुजू झाली नाहीं असें कधीं तरी झालें आहे ? मी म्हणतो, मी माझ्या राजांच्या स्वरूपांत परमेश्वराला भजलों, ही माझी तपश्चर्या फळाला येईल अशी माझी खात्री होती.”

पण ही तपश्चर्या करतांना तुझ्या वाटेंत विघ्नांची सारखी परवड लागली होती !” शाहूमहाराज म्हणाले.

विरूबाई शाहूमहाराजांच्या जवळच बसली होती. ती मध्येच

म्हणाली, “जोत्याजीबाबा ! तुम्हांला वाटेल की मी तुमच्या तऱ्श्रयेंचें श्रेय हिरावून घेतें; म्हणून मी बोलत नाही. नाही तर मी म्हटलें असतें की, ही सारी माझ्या पायगुणांची थोरवी आहे. मी महाराजांची पट्टराणी म्हणून बादशहांनीं महाराजांच्या लग्नाची साखर माझ्याच तोंडीं घातली व महाराष्ट्रांतला सुभा महाराजांना तोडून दिला.”

“बरें; तसें कां म्हणाना ! कोणाच्याही कोंबड्यानें एकदांचें उजाडो म्हणजे झालें.” असें म्हणून जोत्याजीनें पुन्हा एकवार डेऱ्याच्या आजूबाजूंचा कानोसा घेतला.

एवढ्यांतल्या एवढ्यांत हा प्रकार चारपांच वेळां झालेला पाहून शाहूमहाराजांनीं विचारलें, “जोत्याजीबाबा ! मघांपासून एकसारखी चाहूल कसली घेतोस ?”

“कांहीं नाही. सूर्याजी बाहेर गेला आहे तो अजून कसा आला नाही म्हणून पाहतों आहे.” जोत्याजी म्हणाला.

शाहूमहाराजांचें जोत्याजीच्या ह्या उत्तरानें कांहीं समाधान होईना. तरी ते फार खोल पाण्यांत शिरले नाहींत. पण विरूबाई अशी स्वस्थ बसणारी स्त्री नव्हती. तिनें जोत्याजीला फिरून विचारलें, “नाहीं पण जोत्याजीबाबा ! तुम्ही आमच्यापासून कांहीं तरी चोरून ठेवीत आहां एवढें बरीक खरें. मग तें कांहींही असो. खरें ना ?”

जोत्याजी यावर कांहीं बोलला नाहीं.

“तुम्ही आतां म्हणालां त्याप्रमाणें धनाजी जाघव किंवा बाळाजीपंत यांच्यापैकी कोणी तर यायचा नाहीं ना ?” विरूबाईनें पुन्हा विचारलें.

विरूबाईच्या ह्या प्रश्नाचें जोत्याजीला मोठें कौतुक वाटलें. तो शाहूमहाराजांना म्हणाला, “सरकार ! भोंसले राजांचें भाग्यच असें थोर की त्यांना संसारांतील साथीदारणी मिळतात, त्या खऱ्याखऱ्या प्रधानपदाची जबाबदारी शिरावर घेऊन ती पार पाडावयाला लायक असतात.”

“पण जोत्याजीबाबा ! मीं विचारलेली मुख्य गोष्ट तशीच गुल

दस्तांत ठेबलीत! अशी भूळ पाडून मी भुलायची नाही बरें का! आतांच तुम्हीं माझी स्तुति केली ना?” विरूबाई म्हणाली.

यावर ‘छे! छे! तसें काहीं नाही’ असें म्हणून जोत्याजी स्वस्थ बसला. पण त्यानें अबोल्याचा हातचा काहीं सोडला नाही. विरूबाईनेंही त्याची नाखुषी पाहून तो प्रश्न आणखी झटाला लावला नाही.

“बरें, आतां असेंच आणखी किती वेळ बोलत बसायचें? मध्यरात्रीचा सुमार झाला. आज हरिजागर करायचा विचार आहे कीं काय?” विरूबाई म्हणाली.

जोत्याजी हंसत हंसत उद्गारला, “आईसाहेब! आजची रात्र हरिजागर करण्यासारखीच महत्त्वाची आहे.”

इतक्यांत डेऱ्याच्या दरवाजांतून कोणी तरी चोरून डोकावीत असल्याचा शाहूमहाराज, विरूबाई व जोत्याजी यांना एकदम भास झाला. त्याबरोबर जोत्याजीनें दरडावून विचारलें, “कोण आहे तें?”

“मी आहे सरकार!” बाहेरून उत्तर आलें.

“संभाजी?” शाहूमहाराजांनीं हांक मारून विचारलें, “तूं तिथें काय करतो आहेस?”

“आपल्या डेऱ्यावर पहारा करतो आहे सरकार!” संभाजी उत्तरला.

“पण मग आंत डोकावून काय पाहतोस?” विरूबाईनें रागानें विचारलें.

“काहीं नाही राणीसाहेब! मला वाटलें, आपण हांक मारली; म्हणून मी आंत डोकावून पाहिलें.” संभाजी भीतभीत बाहेर डोकें घेऊन म्हणाला.

खरें पाहूं गेलें असतां संभाजी तेथें बऱ्याच वेळापूर्वीपासून चोरट्या आंगानें उभा होता. जोत्याजीला सर्व प्रकार माहीत होता; पण त्यानें मुद्दामच त्याची वाच्यता केली नव्हती. मात्र संभाजीवर त्याची गुप्त नजर डेऱ्यांत आल्यापासून होती. संभाजीला नांदरुकीच्या झाडाखालीं त्यानें पाहिलें होतें; पण त्याला मात्र संभाजीनें पाहिलें नव्हतें.

विरूबाई कमालीची धूर्त असल्यामुळे असो किंवा योगायोग म्हणून असो, शाहूमहाराजांनी संभाजीला खास तैनातीत नोकरांत ठेविले हे तिला मनापासून आवडले नाही. त्याच्या वर्तणुकीबद्दल तिला प्रारंभापासूनच जबरदस्त संशय होता. पण शाहूमहाराजांचा त्याच्यावर एकदम विश्वास बसल्यामुळे तिचे कांही चालले नाही. आतां-देखील संभाजीचे उत्तर ऐकून तिचे समाधान मुळीच झाले नाही. तिने त्याला उलट विचारले, “संभाजी! आज पहारा करायला पहारेकरी नाहीत वाटते?”

“पहारेकरी आहेत; पण ते झोंपी गेले आहेत. थोड्या वेळापूर्वी बाहेर कोणाचीशी परकी चाहूल लागली म्हणून मी उठून आलों. सरकारांच्या जिवावर सध्यां शत्रु फार उठलेले असल्याने मला माझे कर्तव्य म्हणून डोळ्यांत तेल घालून जपावे लागते. एवढे कुठे खाट-खुट झाले की माझा जीव कावराबावरा होतो.” संभाजी बाहेरून म्हणाला.

“सरकार! हा नवा नोकर कोण पैदा केला? मोठा इमानी दिसतो!” जोत्याजी म्हणाला.

“पण बाहेरचे पहारेकरी पहारा टाकून झोंपी कसे गेले? विरूबाईने संभाजीला उद्देशून विचारले. पण संभाजी जाग्यावर नसल्याने उत्तर मिळाले नाही.

विरूबाई उठून दरवाजापर्यंत गेलेली पाहून जोत्याजी महाराजां-जवळून उठून पुढे गेला व विचारू लागला, “आईसाहेब! इतके तुम्हांला उठून चौकशी करण्यासाठी जाण्याजोगे हे प्रकरण आहे तरी काय?”

पण विरूबाई दरवाजांतून अंमळ दूरवर संभाजी कोणा दुसऱ्या दोषां माणसांशी बोलत उभा असलेला पाहून ते काय बोलतात हे ऐकण्याच्या प्रयत्नांत असल्याने तिला जोत्याजीचा प्रश्न ऐकू गेला नाही. तिने क्षणभर थांबून मार्गे वळून हांक मारली, “खंड्या!”

खंड्या म्हणतांच खंड्या शाहूमहाराजांच्या पर्येकाशेजारी मखमाली

गादीवर पहुडल्या पहुडल्या किलकिल्या नजरेने व टवकारलेल्या कानांनी एकंदर परिस्थितीचे निरीक्षण करीत होता तो धनिणीची हांक ऐकतांच धावत पुढे गेला.

“खंड्या! ते कोण तिथे बोलत आहेत त्यांना धरून आज जा.”
विरूबाई खंड्याच्या मस्तकावरून हात फिरवून म्हणाली.

धनिणीची आज्ञा होतांच खंड्या वाऱ्यासारखा धावत संभाजी जेथे उभा राहून दुसऱ्या कोणा दोघांशी बोलत होता तेथे इतक्या हल्लुवारीने गेला की, खुद्द संभाजीला देखील त्याची दाद लागली नाही. संभाजी त्या दुसऱ्या दोघां माणसांशी बाचाबाची करण्यांत गुंतला होता.

विरूबाईला ह्या मंडळीचा संशय येण्याचे कारण ‘आज आपला बेत साधावयाचा नाही; कारण सारी मंडळी अजून जागी आहेत’ अशा अर्थाचे संभाजीचे भाषण व ‘नाही—नाही. संभाजीराव! आतां आम्ही ऐकणार नाही. आमच्याकडून तुम्ही काम घ्या किंवा घेऊं नका; कबूल केल्याप्रमाणे आमच्या प्रत्येकाच्या हातावर अगोदर दहा दहा मोहरा टिचवा तर खऱ्या’ अशा अर्थाचे त्या दोघां नवख्या माणसांचे संभाषण तिने ओझरते ऐकले होते. जोत्याजी तेवढ्यांत दरवाज्यांत आला तेव्हां त्याने देखील ‘ह्या घ्या मोहरा आणि मुकाट्याने वाटेला लागा कसे’ अशी त्या नवख्या माणसांची गुजरण करतांना ऐकले, त्यावरून त्याच्या अंतःकरणांत काय प्रकाश पडावयाचा तो पडला. पण त्याने बोलून मात्र दाखविले नाही.

संभाजीने एकाच्या हातावर दहा मोहरा मोजून दिल्या, व तो दुसऱ्याच्या हातावर मोजून देत होता, इतक्यांत खंड्याने जाऊन त्याचा आंगरखा तोंडांत धरून त्याला ओढण्याला सुरुवात केली. संभाजीच्या आंगरख्याला जोराचा ताण बसला, तेव्हां संभाजीचे तिकडे लक्ष गेले. त्याबरोबर त्याने खंड्याला झटकून दूर ढकलण्याची शिकस्त केली. पण तो खंड्या शिपाई वृत्तीचा श्वानराज संभाजीला थोडाच मोकळा सोडतो! त्या धांदलीत संभाजीपाशी दुसरा माणूस ‘मोहरा द्या राव! माझ्या मोहरा द्या’ असा एकच गिळ्या करू

लागला. 'तुम्ही आज्ञां मुकाटपणें निघून जा नाही तर सर्व गौष्टी चव्हाठ्यावर येतील व तुम्हांला आणि मला इकनाक मरावें लागेल' अशी संभाजीनें त्यांची समजूत घालण्याची शिकस्त केली. पण त्या आडमुठ्या माणसांची समजूतच पडेना. असा चोहों बाजूनी संभाजी कातावून गेला असतांना एका बाजूनें त्याला खंड्या ओढूं लागला व दुसऱ्या बाजूनें त्याच्याशीं हुजत घालणाऱ्या दोघां माणसांनीं त्याचे दोन दंड पकडून ओढाताण सुरू केली. आतां मात्र संभाजीचा निरुपाय झाला. तेवढ्यांत विरूबाईनें त्याला दरडावून हांक मारली. त्याबरोबर तो काकुळतीला येऊन ओरडला, "आईसाहेब! हे मारे-करी माझ्या जिवावर उठले आहेत. मला वांचवा!"

जोत्याजीचा मुलगा सूर्याजी तेवढ्यांत तिथें आला व जोत्याजीच्या कानांत हळुहळू कायसें सांगूं लागला. विरूबाईनें त्या बापलैकांना हुकूम केला, "त्या दगेखोरांना इकडे घेऊन या."

पण जोत्याजी व सूर्याजी यांना इतके श्रम घ्यावेच लागले नाहींत. संभाजीला खंड्यानें फरपटत ओढीत आणलें व त्याचे साथीदार त्याच्या मागोमाग आपल्या बक्षिशीसाठीं भांडत तेथें आले. त्या दोघांनींही तोंडावरून घोंगड्यांचे बुरखे घेतले असल्यानें ते कोणालाही ओळखले नाहींत.

प्रकरण तिसावें

हा कोण ?

संभाजी ! ही काय दंगल आहे ? ” विरूबाईने रागाने विचारलें.

“ आईसाहेब ! हे दोघे चोर कटवाले आहेत. यांनी महाराजांना ठार मारण्याचा गुप्त कट केला होता. तो पार पाडण्यासाठी ते आज रात्री येणार असा मला आज सायंकाळी सुगावा लागल्यावरून मी पाळतीवर होतो. मी यांच्या वाटेत आड आलों म्हणून हे माझाच जीव घेण्याला तयार झाले होते. ”

“ मग तूं त्यांना मोहरा कशाबद्दल दिल्यास व ते आतां बक्षिशी कसली मागतात ? ” विरूबाईने विचारलें.

“ सरकार ! यांत आमची कांहीं कसूर नाही. ” एक बुरखेवाला म्हणाला, “ संभाजीरावांनी आम्हांला तोतया शाहूचा खून करण्याची कामगिरी सांगितली व त्याबद्दल बक्षिशी देऊं केली ती आम्ही मागतो आहो. आतां संभाजीराव आपल्या शब्दाला फिरत आहेत. ”

“ हा निव्वळ आळ आहे सरकार ! ” संभाजी हात जोडून भीतीने थर थर कांपत म्हणाला, “ आतां आम्हांला वीस वीस मोहरा दे नाही तर तूंच आम्हांला हा कट करावयाला सांगितलेंस असा आम्ही बोभाटा करतो अशी धमकी यांनी दिली म्हणून मी भिऊन माझ्यापार्शी होतें नव्हतें तें यांना द्यावयाला तयार झालों. ”

“ तुम्ही कोण रे ? ” असें दोघां बुरखेवाल्यांना विचारून शाहू-महाराज जोत्याजीकडे वळले व म्हणाले, “ जोत्याजीबाबा ! यांच्या तोंडावरचे बुरखे काढ पाहूं ! ”

इतक्यांत छावणीवरील पहिल्या चौकीचे चौकीदार दुसऱ्या दोघां बुरखेवाल्यांना बेऊन डेऱ्याबाहेर येऊन थडकले. इतका - गलबला

ऐकून पहारेकरी डोळे चोळीत चोळीत घडपडत जागे झाले व त्या नव्या बुरखेवाल्यांच्या दंडांना धरून दोन धक्के देऊन म्हणाले, “हरामखोर! कोण रे तुम्ही?”

“हळू बोला. संभाजीराव कुठे आहेत?” नव्याने आलेल्या बुरखेवाल्यांपैकी एकाने विचारले.

तेवढ्यांत पहारेकऱ्यांची नजर त्या बुरखेवाल्यांच्या हातांतील सुन्यांकडे गेली. त्यावरून त्यांनी ओळखले की हे मारेकरी असावे. थोड्या वेळापूर्वी संभाजीने त्यांना तंबाखूची चिलीम ओढावयास दिली व लगेच त्यांना अंमल चढला, त्यावरून त्यांना संभाजीचा संशय आला होताच. शिवाय विरूबाईनेही त्यांना संभाजीवर लक्ष वण्यासाठी मोघम सूचना दिली होतीच. तशांत आतां संभाजीही थें कोठें दिसेना, व हे दोघे सशस्त्र बुरखेवाले त्याचाच तपास ज्या अर्थी करीत आहेत त्या अर्थी ह्या तिघांनी एखादा कट केला असावा असा तर्क पहारेकऱ्यांना तेव्हांच करता आला. बोलून चालून ते रानटी बेलदार! तशांत मारेकऱ्यांचें काम करण्यासाठी आलेले, व मुद्देमालासह पहारेकऱ्यांच्या हातीं सांपडल्यामुळे जीवभयानें जिवावर उदार झालेले! आतां एवींतेवीं आपण सांपडलों खरे; मग तेवढ्यांत साधतां आलें तर पळून जाण्याचा प्रयत्न कां न करा, असा अविचारी विचार करून त्यांनीं आंगावर चालून आलेल्या पहारेकऱ्यांना हातांतील सुन्यांनीं बेदरकारपणें भोंसकण्यास सुरवात केली. त्यामुळे अर्थातच बाहेर हाःहाःकार उडाला. तो ऐकून सूर्याजी धावत बाहेर आला व बुरखेवाल्या बद्दमाषांवर तुटून पडला. त्याबरोबर दोघांही बुरखेवाल्यांनीं इतर पहारेकऱ्यांना सोडून सूर्याजीलाच सुन्यांनीं भोंसकण्याचा सपाटा चालविला. इतर पहारेकरी अजून पूर्ण शुद्धीवर न आल्यानें ते जरी संख्येनें अधिक व शस्त्रांनीं सज होते तरी दोघां बुरखेवाल्यांच्या एकेका तडाख्यासरसे ते भूमीवर लोळण घेऊन चीत झाले. त्यामुळे सूर्याजीला त्यांपैकीं एकाचीही मदत झाली नाहीं. तो दहा पांच ठिकाणीं जखमी होऊन विव्दळत खालीं कोसळला. तितक्यांत

जोत्याजी व पूर्वीचे दोघे बुरखेवालेही बुरखे टाकून धावत बाहेर आले, व त्यांनी त्या दोघांही दंगेखोर बुरखेवाल्यांना हां हां म्हणतां जायबंदी करून लोळविलें. त्या झटापटींत जोत्याजीशिवाय बाकीच्या दोघांनाही जखमा झाल्या. पण सुदैवानें त्या म्हणण्यासारख्या प्राणघातक नव्हत्या.

चारही बुरखेवाल्यांच्या तोंडावरील बुरखे दूर होतांच जोत्याजीनें त्या चौघांनाही ओळखलें. पैकीं प्रथम आलेले पिराजी व बाजीराव, व मागाहून आलेले तंट्या आणि तुफान्या हे होते. एकुलता एक पोटचा गोळा सूर्याजी पुढ्यांत मरून पडलेला दिसत असल्यानें जोत्याजीच्या छातीवर आकाशाची कुऱ्हाड कोसळल्यासारखी झाली. शाहूमहाराजांनीं ताबडतोब पुढें होऊन सूर्याजीच्या छातीला हात लावून पाहिलें. सूर्याजी जोत्याजीच्या मांडीवर मस्तक टेकल्या टेकल्या उद्गारला, “बाबा! महाराजांच्या जिवावर कोसळलेलें महासंकट निवारतां निवारतां मी मरतो आहे यांत मला आनंद आहे. तुम्ही आतां शोक करूं नका. मी येतो. राऽम! राऽऽम! राऽऽऽम राऽऽऽऽम!”

जोत्याजीनें एकवार आशेनें ‘सूर्या!’ अशी हांक मारली; पण सूर्यानें ओ दिली नाहीं.

“जोत्याजीबाबा! ईश्वरीसत्तेपुढें इलाज नाहीं. आतां मेला तो शाहू व आहे तो सूर्याजी असें मानून तूं वागलें पाहिजेस. आम्ही मरेतो तुला अंतर देणार नाहीं.” शाहूमहाराज जोत्याजीला मिठी मारून वत्सलतेनें उद्गारले.

जोत्याजीचें शाहूमहाराजांच्या या शांतवनात्मक शब्दांनीं बरेंच समाधान झालें. तो आंसवें पुशीत उद्गारला, “ऊं:! त्यांत काय आहे? राजांचें रक्षण करतां करतां माझा सूर्या मेला; तो मरून अजरामर झाला! आतां मात्र हा जोत्याजी खरा पुत्रवान् शोभला!” लगेच त्यानें धीरोदात्त वृत्तीनें बाजीराव व पिराजी यांजकडे वळून पाहिलें, तों त्यांनीं संभाजी व त्याचे तंट्या तुफान्या हे साथीदार यांना दोघां चौकीदारांच्या साह्यानें जेथल्या तेथें डांबून ठेविलें होतें.

तें पाहून जोत्याजीला इतका आनंद झाला की, त्या आनंदाच्या भरांत तो पुत्रनिधनाचें दुःखही क्षणभर विसरून गेला. एवढ्या वेळांत जागोजाग बंदोबस्ताला असलेले आजूबाजूचे दहा-बारा शिपाई धावून आले. शाहूमहाराजांनीं पिराजी, बाजीराव, संभाजी, तंट्या व तुफान्या यांच्याकडे बोट दाखवून त्या शिपायांना हुकूम केला, “ह्या पांचही बदमाशांना सांखळदंडांनीं बांधून बंदोबस्तानें कैदेत ठेवा. उदईक यांचा न्याय करून यांना काय शिक्षा करावयाची ती करूं.”

जोत्याजी उठून पिराजी व बाजीराव यांना हाताशीं धरून शाहूमहाराजांच्या पायांवर घालीत म्हणाला, “महाराज ! ह्या आपलीच लेंकरें ! आपली सेवा करण्यासाठींच हे दोघे साताऱ्याहून येथवर माझ्याबरोबर आले. यांच्या शिताफीनेंच आजचें आपल्यावरचें संकट टळलें. त्यांना आपण शासन करणार काय ?”

जोत्याजीच्या तोंडचे शब्द ऐकून शाहूमहाराज व विरूबाई यांनीं तोंडांत बोटें घातलीं. तंट्या व तुफान्या गांगरून त्यांच्या तोंडांकडे पाहूं लागले. शाहूमहाराजांनीं विचारलें, “हे कोण ?”

“हा माझा नातू; याचें नांव पिराजी. आणि हा बाजीराव. धनाजी जाधव सेनापतींना आपल्या बाजूला वश करून घेऊन सातारचें राज्य आपल्या हातीं यावें यासाठीं अहोरात्र कायावाचामनानें झटणाऱ्या बाळाजी विश्वनाथांचा हा मोठा मुलगा.” जोत्याजी दोघांना दोन हाताशीं धरून म्हणाला.

“वा ! एकूण ह्या दोघां मुलांनीं आपल्या बहाद्दुर्गीची कमालच केली म्हणावयाची !” शाहूमहाराज पिराजी व बाजीराव यांच्या पाठीवरून प्रेमानें हात फिरवीत म्हणाले. विरूबाईनेंही त्यांचें फार कौतुक केलें.

राहतां राहिले तंट्या व तुफान्या.

“सरकार ! आमचा कांहींच अपराध नाही. संभाजीरावांनीं आम्हांस्नीं सांगितलें की, शाहूमहाराजांविरुद्ध लढण्यासाठीं बाद-शहाचा पोरगा तोंतया शाहू बनून—”

“तें सारें आम्हांला माहीत आहे. तुम्ही आतां कांहींच बोलूं नका.” जोत्याजीनें तंट्याला मध्येच दाबलें.

“पण यांत हकनाक आम्ही अपराधी ठरतो. संभाजीराव आणि त्याचे हे दोषे साथीदार” तंट्या पिराजी व बाजीराव यांच्याकडे बोट दाखवून म्हणाला, “ह्यांनीं आम्हांस्नी भर दिली म्हणून अमी वेड्यावाणी—” पुढें त्यांना बोलावयाला अवसरच मिळाला नाहीं.

शिपायांनीं संभाजी, तंट्या व तुफान्या यांना बांधून नेल्यावर जोत्याजीला आपल्या पुत्राला मांडीवर घेऊन पोटभर रडावयाला अवसर मिळाला. सूर्याजीच्या मृत देहाला मूठमाती देण्याच्या धांदलींत कोणालाच ह्या रहस्याविषयीं ऋहापोह करावयाला तेव्हां अवसर मिळाला नाहीं. सूर्याजीच्या शवावर आपल्या आंगावरील शाल घालून शाहूमहाराजांनीं त्याचा गौरव केला व महाराजांवरोबरच्या सर्व सरदारमानकरण्यांनीं जातीनें हजर राहून प्रेतयात्रा पार पाडली. तेव्हां जोत्याजीला त्या दुःखांतही अपूर्व घन्यता वाटली.

प्रेतयात्रेहून सारी मंडळी माघांरी येते तों एक घोडेस्वार दौडत दौडत थेट शाहूमहाराजांच्या डेऱ्यापाशीं येऊन थडकला. पिराजी, जोत्याजी व बाजीराव यांनीं त्याला ओळखलें; पण कोणी कांहीं बोललें मात्र नाहीं.

“जोत्याजीबाबा ! मला प्रथम महाराजांच्या चरणांचें दर्शन घ्यावयाचें आहे; मग पुढच्या गोष्टी !” घोडेस्वार म्हणाला.

“वा ! जरूर ! चला; माझ्या मागोमाग या.” असें म्हणून जोत्याजी त्या दोघांनाही थेट शाहूमहाराजांच्या बैठकखान्यांत घेऊन गेला. तेथें उभे असलेल्या इतर सरदारमानकरण्यांना ह्या नवीन माणसाची ओळख नव्हती. ते आपसांत कुजबुजू लागले, “हा कोण ?”

प्रकरण एकतिसावें

पांगापांग

“तुम्हांला आमच्या झोंपडीत राहावयाला कोणी चंद्रसेनानें सांगितलें?” रत्नावली व हिरू झोंपडीत राहण्याच्या उद्देशानें आल्या, व त्यांनीं राजवाड्यांतील एकंदर प्रकार आणि त्यानंतर वाटेंत मारुतराय आणि भिकारीण यांची भेट झाल्यावेळीं झालेलें संभाषण व्यासराव व मुक्ता यांना सांगितलें, तेव्हां व्यासरावानें विचारलें.

“होय.” रत्नावली उत्तरली.

“पण तुमच्या येथें राहण्यानें आम्हां गरिबांवर कसलें किटाळ तर नाहीं ना येणार?” व्यासरावानें पुन्हा विचारलें.

“भटजीबुवा! त्याबद्दल तुम्ही मुळींच फिकिरीत पडूं नका. तुम्ही एवढें मात्र करा. आम्ही इथें आहों याबद्दल कोणापाशीं कांहीं बोलूं नका.”

“पण चंद्रसेन बोलला तर?” मुक्तेनें विचारलें.

“तो बोलायचा नाहीं. कारण माझी हिरू त्याची सून व्हायची आहे.” रत्नावली उत्तरली.

“खरेंच? तुझी मुलगी संभाजीची बायको व्हायची आहे?” व्यासरावानें विचारलें. मुक्तेच्याही जिभेवर नेमका तोच प्रश्न आला.

“होय.” रत्नावली उत्तरली.

“मग ठीक आहे. सुंठीवांचून खोकला गेला म्हणावयचा!” व्यासराव मुक्तेकडे पाहून समाधानपूर्वक हंसत म्हणाला. रत्नावली व हिरू ह्या दोघीनाही त्या हास्याचा अर्थ तेव्हांच कळला. पण जी गोष्ट त्यांच्या फायद्याची होती, त्या गोष्टीविषयी त्यांना विषाद अथवा चिंता कां म्हणून वाटेल!

“ आपणाला एक गोष्ट मात्र करायची आहे. ” रत्नावली झोंपडींत वावरून लागून म्हणाली, “ मारुती इथे आहेना, त्याचा कोणाला पत्ता लागू द्यायचा नाही असे त्या बाईने व बुवाने मुदाम सांगितले आहे. ”

“ असे का ? ठीक आहे. ” मुक्ता म्हणाली. मारुतराय गेल्यापासून मुक्ता एकसारखा स्वतःच्या मनार्थी विचार करीत होती की मारुतरायाचा मारुतीच्या ठायी इतका जीव कां ओढावा ? तो मारुतीला औषध देण्याला आला तेव्हांदेखील जणुं काय जन्मदाता बाप आपल्या पुत्रार्थी वागत आहे असा भास होत होता. त्यालाच रत्नावलीपार्शी आलेल्या निरोपाने दुजोरा मिळाला. मारुतीला मारुतरायाच्या औषधाने चांगलाच आराम पडला होता. त्याला झोंपडी लागली होती व तो आतां हातीं लागणार याविषयी कोणालाच शंका नव्हती. प्रश्न होता तो एवढाच की, हा इथे आहे ही गोष्ट गुप्त कशी राहिल ! दोनप्रहरां सर्वांचे जेवणखाण आटोपल्यावर एकमेकांशी गप्पागोष्टी चालल्या असतां चंद्रसेन अकस्मात् आला तेव्हां मुक्तेने ताबडतोब चपळाई करून मारुतीचे पायांपासून डोक्यापर्यंत सर्व शरीर पांघरुणाखाली झांकून ठेवले. चंद्रसेन रत्नावली व हिरू यांच्याविषयी चौकशी करून निघून गेला. जातांना त्याने मारुतराय व भिकारीण यांचा तपास करण्याचा प्रयत्न केला; पण तो फुकट गेला.

त्या दिवसापासून कोटून व कसा नकळे; मारुतराय मध्यरात्रीच्या सुमाराला रोज येई व मारुतीच्या प्रकृतीची चौकशी करून जरूर तर त्याला औषधपाणी देऊन जाई. ते एकमेकांशी जिव्हाळ्याने बोलत. इतक्या जिव्हाळ्याने की मधून मधून दोघांच्याही डोळ्यांतून तो जिव्हाळा अश्रूंच्या रूपाने पाझरून लागे. बहुशः मारुती रोज मारुतरायापार्शी भिकारणीची चौकशी करी, व मारुतराय कांहीं ना कांहीं टाळाटाळीची उत्तरे देऊं लागे, तेव्हां दोघांचेही डोळे पाण्याने भरून येत. याशिवाय दिवसांतून पांचदहा वेळां तरी मुक्ता, रत्नावली, हिरू किंवा व्यासराव यांच्यापार्शी मारुती भिकारणीची चौकशी करी.

कधी कधी रात्रौ झोंपेंतदेखील त्यानें 'मंगले' 'मंगले' अशा हांका मारीत सुटावें व त्याला जागा करून ही मंगला कोण असें विचारातांच भिकारीण भेटली का असें विचारावें. मारुतराय प्रथम प्रथम कांहीं दिवस भिकारणीविषयीं कांहींच बोलेंना. पण त्यामुळें मारुतीच्या जिवाला भलतीच हुरहूर लागून राहिली आहे असें त्याला दिसून येतांच तो त्याला तिची नुसती खुशाली मात्र सांगे. अखेर एके दिवशीं मारुतीनें हट्टच घेतला तेव्हां मारुतरायानें ती भिकारीण आपली शिष्या असल्याचें व ती सध्यां आपणापार्शीच धावडशीला ब्रह्मद्रस्वामीच्या आश्रयानें राहत असल्याचें कबूल केलें. त्याबरोबर दुसऱ्याच दिवशीं मारुतीनें मारुतरायाचें शिष्यत्व पत्करण्याचा हट्ट धरला. मारुतरायानें फारसे आढेवेढे न घेतां तें मान्य केलें.

“अशानें तरी आपल्या सेवेंत व त्या जोगिणीच्या संगतींत माझे दिवस सुखानें जातील.” मारुती म्हणाला.

“म्हणजे? तूं कायमचा संसाराचा त्याग करून माझ्या मठींत राहणार कीं काय?” मारुतरायानें विचारलें.

“होय. माझे तरी संसारांत आतां कोण आहे? ना चायको ना पोर; सडा फटिंग मी. माझे काय, जिकडे पुढा तिकडे मुलूख थोडा.” मुक्ता जवळच बसली होती तिच्याकडे पाहत मारुती म्हणाला, “खरें ना मुक्ते?”

“हें पाहा, मला काय विचारतात तें!” मुक्ता हिरूकडे पाहून म्हणाली, “मी तरी बाईं यांत काय सांगूं!”

“तुझे मन संसारांत आहे किंवा नाहीं हें मुक्ता काय सांगणार?” मारुतरायानें विचारलें.

“तर! पाहा तरी!” मुक्ता मारुतरायाकडे पाहत गालांतल्या गालांत हंसत म्हणाली.

“संसारांत माझे मन गुंतण्याला कांहींच कारण नाहीं. पण मन गुंतलेंच तर ह्या पोरीच्या ठायीं मात्र गुंतेल. खरेंच; मुक्ता होती म्हणून मी जगलों.” मारुती मारुतरायाकडे पाहून आपल्या जगण्या

चें श्रेय एकट्या मुक्तेच्या पदरीं बांधण्याचा चुकून प्रयत्न केल्याबद्दल अंमळ ओशाळल्यासारखा होऊन केलेली चुक सांवरण्याच्या इराद्यानें म्हणाला, “आपलें औषध व मुक्तेची शुश्रूषा बेताला बेत जमला म्हणून मी हे दिवस पाहतों आहे. खरोखर बावाजी! माझा जन्म-दाता बाप व पोटाची पोर असती तरी तीं यांहून जास्त काय करती?”

“आणि तुझा अन्नदाता बाप व पोटाची पोर असती व त्यांनीं तुझी शुश्रूषा केली असती तर तूं त्यांचें ऋण कसे फेडलें असतेंस?” मारुतरायानें विचारलें.

“त्यांचें ऋण माझ्या हातून फिटलेंच नसतें. मीं माझ्या कातड्या-चे जोडे शिवून त्यांच्या पार्यां घातले असते तरी त्यांच्या ऋणांतून मुक्त झालों नसतो.” मारुती म्हणाला.

“बरे तर; आजपासून तूं माझा मुलगा व मुक्ता तुझी मुलगी.” मारुतराय मुक्तेकडे वळून म्हणाला, “काय ग मुक्ते?”

“त्यांत मी काय सागूं? बाकी, मारुतराव आतां गेले म्हणजे मला मात्र त्यांच्याशिवाय चुकल्या चुकल्यासारखें होईल एवढे खरें!” मुक्ता म्हणाली.

मारुती म्हणाला, “खरोखर, बावाजी! मी, आपण, मुक्ता व ती बैरागीण अशीं चार माणसें जर देवदयेनें एकत्र राहिलों तर सर्वांचे दिवस किती आनंदांत जातील!”

“खरेंच, बावाजी! मारुतराव नि तुम्ही सारे जे त्या बाईचे एवढे गोडवे गातां, तें तिला मला एकदां पाह्यचें आहे. तिची आम्हांला एकवार भेट करून द्याल का?” मुक्तेनें विचारलें.

“हो! तूं आज आमच्याबरोबर येतेस का?” मारुतरायानें विचारलें.

“हो! येतें. पण आजोबांना ते मला पाठवतात का विचारून येतें.” असें म्हणून मुक्ता व्यासरावाचा शोध करण्यासाठीं झोंपडी-बाहेर फिरून आली. पण तिला कांहीं शोध लागेना. अखेर ती कांहींशी खिन्न होऊन माघारीं आली व म्हणाली, “आजोबा कांहीं

धरांत नाहींत; आपण सारीं उद्यांच त्यांना विचारून जाऊं परतीं. मारुतराय ! तुम्ही इतके दिवस राहिलां तसे आजच्या दिवस राहाना ! आणि बावाजी ! तुम्ही उद्यां या.”

“छे ! मी तर आज जातोच. ज्या माऊलीनें माझा जीव वांचविण्याची पहिल्या प्रथम इतकी खटपट केली, तिचें दर्शन घेऊन तिच्या पायांवर मस्तक ठेवल्याशिवाय माझ्या मनाला समाधान वाटावयाचें नाहीं.” मारुती म्हणाला.

मारुतरायानेंही मुक्तेची समजूत घातली, “मुक्ते ! आज मारुती माझ्याबरोबर येऊं दे. चंद्रसेनाला सुगावा लागला तर तो विषारी सर्प आहे; तो केव्हां काय करील याचा नेम नाहीं. मी तुला नेण्यासाठीं उद्यां फिरून माघारा येईन.”

“पण पाहा हो ! खरेंच याल ना ? नाहीं तर फसवाल !” मुक्ता पायांशीं उभी असलेल्या कपिलेला कुरवाळीत लाडिकपणानें म्हणाली.

“खरोखर येईन.” मारुतराय म्हणाला.

“माझ्या गळ्याशपथ ! माझ्या कपिलेच्या गळ्याशपथ ! पाहा बरें ! मुक्या जनावराच्या गळ्याची शपथ खोटी घेतां कामा नये !” मुक्तेनें फिरून बजावलें.

मारुतरायानें मुक्तेच्या सांगण्याप्रमाणें तिच्या व कपिलेच्या गळ्याची शपथ घेऊन तिचें समाधान केलें व नंतर तो मारुतीला आपल्या बरोबर घेऊन निघून गेला. मारुतीनें परत भेटण्याच्या बोलीनें मुक्तेचा निरोप मागितला तेव्हां निरोप देतांना मुक्तेनें डोळे भरून आणले. तिची समजूत करण्यासाठीं मारुती म्हणाला, “बाळ ! मनाला वाईट वाटून घेऊं नकोस. उद्यां आपली भेट होईलच.” लगेच तो मारुतरायाकडे पाहून म्हणाला, “कुठची मुक्ता व कुठचा मी ! पण ऋणानुबंध कसा असतो पाहा !”

“ऋणानुबंधच तर काय ! ह्या जन्मीच्या अथवा पूर्वजन्मीच्या लाग्यावांध्याशिवाय अशी कोणाची अंतःकरणे एकमेकांविषयी थोडीच

कढतात !” असे म्हणून मास्तराय मास्तीचा हात हातांत धरून झोंपडीबाहेर पडला. मुक्ता, तिच्याबरोबर तिची कपिला, रत्नावली व हिरो अशा त्यांना चार पावलें पोंचवून आल्या, त्या थोडा वेळ आंगणांतच पारिजातकाखाली उभ्या राहिल्या. पारिजातकावर असंख्य कळ्या फुलण्याच्या तयारीने रात्रीकडे डोळे लावून बसलेल्या हिरोने पाहिल्या. ती लगेच वर चढून कळ्या तोडूं लागली व मुक्ता वेचूं लागली. पुरेशा कळ्या हातीं आल्यावर हिरो खाली उतरली व दोषीही गजरे गुंफू लागल्या. रत्नावली सायंकाळच्या भाजीसाठी तोंडलीच्या मांडवावरील तोंडली तोडूं लागली. अंमळशानें चंद्रसेन नेहमीच्या रिवाजाप्रमाणें तेथे येऊन सर्वांची चौकशी करून गेला. जातांजातां तो रत्नावलीला हंसत पाहात विनोदानें म्हणाला, “मुक्ते! तुला कांहीं तिच्याशीं सवतीमत्सर साधावयाला नको ! ती व्हायची आहे सेनापतीची सून व तूं व्हायची आहेस हुजऱ्याची बायको ! जलदेवता समुद्रांत राहतात म्हणून एखाद्या मासोळीनें त्यांच्याशीं हेवादावा करून चालावयाचें नाहीं.”

“इशश ! हें पाहा बाई !” मुक्ता हिरोकडे पाहून हंसत म्हणाली, “माझ्या ह्या गोष्टीं ध्यानार्नीमनीं देखील नाहींत.”

चंद्रसेन निघून गेल्यावर रत्नावली जरा दूर कुठेंशी गेली व झोंपडींत मुक्ता व हिरो ह्या दोघीच राहिल्या. ही संधि साधून हिरोनें मुक्तेला विचारलें, “मुक्ते ! हें काय ग हें ? व्यासराव ब्राह्मण ना, मग ते तुझे आजोबा ग कसे ? तो पिराजी तरी ब्राह्मण आहे का ?”

हिरोचा प्रश्न खरोखरीच मुक्तेला खिन्न करणारा होता. त्या प्रश्नानें तिच्या अंतःकरणांत विस्मयाचें व अस्थिरतेचें एवढें काहूर माजविलें कीं, त्यामुळें तिचा हात देखील दोऱ्यांत पारिजातकाच्या कळ्या गुंफावयाचा थक्कला. ती कांहीं वेळ शून्य चित्तानें विचार करून उत्तरली, “हिरो ! तूं मला आणखी काय पाहिजे तें विचार; पण एवढा प्रश्न विचारूं नकोस. मी कोण आहे व पिराजी कोण आहे हें आमचें आम्हांलाच माहीत नाहीं.”

“तरीच ! तरी मीं म्हटलें, चंद्रसेन तुला सून करायला कां तयार नाही !” हिरू आढ्यतेनें म्हणाली, “जाधव जातकुळीचे थोर पडले; त्यांना हलक्या जातकुळीशीं सोयरीक मानवायची कशी !”

“याचें उत्तर, हिरू ! मीं देखील तुला दिलें असतें. पण आपण उगाच दुसऱ्याचें उणें कशाला बोलावें !” मुक्ता कपिलेला कुरवाळीत म्हणाली. मुक्तेच्या मनाची कष्टप्रद स्थिति पाहूनच कीं काय कपिला बापुडवाणी बनून मुक्तेच्या मांडीवर डोकें टेंकून तिच्या तोंडाकडे टकमक पाहत राहिली.

“तूं काय आणि कोण काय, उत्तर देऊन काय देणार ! जाधवांच्या जातकुळीची थोरवी माऱ्या जगाला माहीत आहे.” हिरू अंमळ कुर्यानें म्हणाली.

“खरें; पण संभाजीची जातकुळी-पण जाऊं दे !” मुक्तेनें बोलतां बोलतां ओंठ चावला.

हिरू यावर मुक्तेला एखादा प्रश्न विचारणार, तोंच व्यासराव बाहेरून आला. हिरूच्या मनांत मुक्तेच्या आतांच्या संशयित बोलण्यानें मळमळ उत्पन्न झाली होती. तो संशय फेडून घेण्यासाठीं तिनें व्यासरावाला विचारलें, “व्यासराव आजोबा ! चंद्रसेनाला मुलगे किती हो ?”

व्यासराव उत्तरला, “कां बरें ? चंद्रसेनाला मुलगाच नाही. म्हणून तर त्याची बायको गर्भारशी आहे, तिला मुलगा व्हावा म्हणून व्रतवैकल्ये व एकादशण्या अनुष्ठाने घनाजी करतो आहे.”

व्यासरावाच्या तोंडून हे शब्द निघावयाला व रत्नावली बाहेरून यावयाला एकच गांठ पडली. तिनें व्यासरावाच्या तोंडचे शब्द ओझरते ऐकले व दारांतील तोंडलीच्या मांडवावरील तोंडली सायंकाळच्या भाजीसाठीं तोडलेली चिरावयाला घेत हिरूला विचारलें, “कसल्या गोष्टी चालल्या आहेत ?”

हिरूनें रत्नावलीच्या प्रश्नाकडे मुदाम कानाडोळा करीत व्यासरावाला विचारलें, “मग संभाजी हा चंद्रसेनाचा खरा मुलगा तर !

मुक्ता व पिराजी हीं तरी तुमचीं खरीं नातवंडे का? कीं त्यांतही असेंच कांहीं तरी आहे?” हिरूनें विचारलें.

“पण तुला ह्या चांभारचौकशा कोणी सांगितल्या आहेत?” रत्नावलीनें रागीट चर्या करून विचारलें.

“आणि आई! तूं मला असल्या हलक्या जातकुळीच्या मुलाला देणार होतीस!” हिरू म्हणाली, व खिन्न होऊन बसली.

दुसऱ्या दिवशीं हिरू, रत्नावली वगैरे मंडळीच्या समाचारासाठीं चंद्रनेन येऊन पाहतो तों व्यासराव मुक्ता नाहींशी झाली म्हणून खिन्न मनानें कपाळाला हात लावून बसलेला, व रत्नावली आणि हिरू यांच्या चेहऱ्यावरदेखील चिंतेची भेसूर छाया पसरलेली!

“व्यासराव! मुक्ता गेली तरी कुठें?” चंद्रसेनानें विचारलें.

“भगवान् जाणे!” व्यासराव म्हणाला, “मी आज मोठ्या महांटेला रोजच्या नियमाप्रमाणें गणपतीची पूजा करण्यासाठीं गेलों तेव्हां मुक्ता झोंपलेली होती; पण पूजेदून परत येऊन पाहतों तों ती नाहीं!”

“हिरूला माहीत असेल.” चंद्रसेन हिरूकडे वळून म्हणाला, “हिरू! मुक्ता कुठें गेली तें माहीत आहे का तुला?”

हिरू रागीट स्वरांत उत्तरली, “मला माहीत नाहीं.”

“तुला तिच्याविषयीं सवतीमत्सर वाटत असेल. पण तुला त्याची काळजी नको. मी मुक्तेला खास माझी सून करीत नाहीं—”

“पण मला तुमची सून व्हायचेंच नाहीं मुळीं!—” हिरू म्हणाली.

“पण तुला तें कोणी आतां विचारलें आहे का?” रत्नावलीनें विचारलें.

“नाहीं, हे जे मला मोठें भय घालतात ती त्यांना सांगतें” हिरू चंद्रसेनाला उद्देशून म्हणाली, “माझ्या जातकुळीचा पाकपणा एखाद्या कच्च्या जातकुळीच्या मातवराघरीं मिळणाऱ्या पालखी-पदापेक्षां कितीतरी पर्तीनी थोर आहे.”

“तुझ्या नशिबीं जर गोंवऱ्याच लावावयाच्या असल्या तर त्याला

तू तरी काय करणार! व्यासराव! ह्या मगरूर मायलेंकींना तू मुळींच थारा देतां कामा नये. रत्ना! तुझी ही पोर मी समजत होतो तितकी सिधी नाही. ही मैना चुरुचुरु बोलते ती तुझ्याच धीरावर—”

“देवाशपथ, मी तशी नाही!” रत्नावली गरीबपणानें उद्गारली, “तसें असतें तर मीं प्रथमच तुमच्यापार्शी तसें कबूल केलें नसतें.”

“हा सारा मानभावीपणा मला कळतो बरें! बऱ्या बोलानें वागलां, मुक्तेचा, तसेंच ती भिकारीण व तो जोगडा मारुतराय यांचा उद्यांच्या आंत तपास लागला, तर ठीक आहे; नाहीपेशां भिकेची कटोरी हातीं घेऊन रस्तोरस्तीं वणवण हिंडावें लागेल.” असें म्हणून चंद्रसेन तेथून तणतणत निघून गेला.

आतां कसें करावें व काय करावें याचा विचार करण्यांत रत्नावली व हिरू ह्या मायलेंकींनीं तो सारा दिवस वेंचला. व्यासरावानेही आपल्या परीनें मुक्तेचा खूप तपास केला. पण फुकट! त्या विवंचनेनें तो अगोदरच त्रासला होता; तशांत रत्नावली व हिरू यांच्यावर चंद्रसेनाची इतराजी झालेली. ह्या दोघींना तू आपल्या घरांत थारा देतां कामा नये असें चंद्रसेनानें त्याला निक्षून सांगितलें असल्यानें त्यानें परिस्थितीला भिऊन त्या मायलेंकींशीं बोलतांना कांहीं दुरुत्तरे वापरलीं व त्यांना निघून जावयाला सांगितलें. यांत त्यांनीं म्हणजे याच क्षणाला निघून जावें असा जरी त्याचा मानस नव्हता, तरी कावळा बसावयाला व डहाळी मोडावयाला एक गांठ पडली. व्यासराव रात्रौ गणपतीची सायंपूजा व धूपारती आटोपून घरीं येतो तों झोंपडी उघडी! रत्नावली व हिरू ह्या मायलेंकी झोंपडींत कोठें दिसेनात! ह्या पळापळीचा आपणावर वृथाऽरोप येऊं नये म्हणून त्यानें ताबडतोब जाऊन चंद्रसेनाला खबर दिली. पण तेथेही आपली ग्रहदशा फिरली आहे असेंच त्याच्या अनुभवाला आलें.

“व्यासराव! ह्या सर्व घडामोडींच्या मुळाशीं तूंच असावास असा मला जबरदस्त संशय येतो—” चंद्रसेनानें व्यासरावावर आळ घेतला, “तू आतांच्या आतां माझ्या नजरेसमोरून चालता हो व

पुत्रा, रत्नावली व हिरू यांना आणून माझ्यासमोर उभ्या कर. त्यां सायंकाळपर्यंत जर एवढें झालें नाहीं तर तुझी झोंपडी पाडून पाळून तिच्यावरून मी गाढवाचा नांगर फिरवीन, व गाढवावरून झी धिंड काढून तुला वेशीपार हांकलून देईन; याद राख !”

बिचारा व्यासराव कपाळाला हात लावून आपल्या कमनशिवाला ल देत चंद्रसेनाच्या वाड्याबाहेर पडला तो कोठें गेला कोण जाणे! आपल्या झोंपडीकडे गेला नाहीं एवढें मात्र खरें. कारण त्या रात्रौ आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनीं त्याच्या झोंपडीकडे जाऊन पाहिलें तों झोंपडीत दिवा नव्हता. निदान देवघरांत देवांसमोर तिन्हीसांजांचा दवा लावावयाला व्यासराव चुकावयाचा नाहीं. पण आज त्याचे व अंधारांतच होते !

प्रकरण बत्तिसावें

शाहूमहाराजांना निर्वाणीचा खालिता

सूर्योदयाबरोबर शाहूमहाराजांच्या भेटीला जो घोडेस्वार आला, ते बाळाजीपंतच आहेत अशी जोत्याजीने शाहूमहाराजांना त्यांची ओळख करून दिली, व त्यांना शांतपणाने खलबत करण्याला अवसर सांपडावा म्हणून त्यांना एकटे सोडून आपण स्वतः डेऱ्याबाहेर खडा पहारा करीत उभा राहिला.

“मग महाराज ! ह्याप्रमाणे करावयाचे तर !”

“हो ! पण अजूनही मी म्हणतो, सेनापतींची जर आमच्याशी खरीखुरी दिलजमाई आहे, तर लटकी लढाई करून हकनाक उभयपक्षांच्या सैनिकांतील कांहींचे बळी देण्याचे तरी प्रयोजन काय ?”

इतक्यांत जोत्याजी आंत येऊन शाहूमहाराजांना हात जोडून म्हणाला, “महाराज ! बाहेर एक जासूद आला आहे, तो बाळाजीपंतांची भेट घेऊं इच्छितो.”

बाजीराव तेवढ्यांत जोत्याजीच्या मागोमाग पुढे येऊन बाळाजीपंतांना म्हणाला, “बाबा ! हैबती आला आहे.”

“त्याला आंत पाठवून दे.” बाळाजीपंत म्हणाले.

जोत्याजीने बाहेर जाऊन हैबतीला आंत पाठवून दिले. हैबतीने शाहूमहाराजांना यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. तरी त्या वेळी डेऱ्यांत हे दोघेच आहेत व दुसरी व्यक्ती उच्चासनावर बसली असून आपले धनी त्यांच्या पायांपाशी बसले आहेत असे त्याने पाहिले. तसेच डेऱ्याच्या दरवाजांत त्याला पिराजी व बाजीराव हे दोघे भेटले तेव्हां त्यांनीही आंत बाळाजीपंत शाहूमहाराजांशी बोलत बसले आहेत असे सांगितले असल्याने त्याने तर्काने त्यांना ओळखले, व प्रथम लवून

स्यंत नम्रपणाने त्यांना मुजरा करून मग दुसरा मुजरा बाळाजी-
तांना केला.

“हैबती! काय खबर आहे?” बाळाजीपंतांनी विचारलें.

“सरकार! ताराबाई आईसाहेबांकडून हरनामसिंग एक खलिता ऊन आला. धनाजीबाबा तेव्हां तिथे होते; त्यांनी त्याला प्रथम आईसाहेबांचे कुशल विचारलें व कांहीं चिठीचपाटी आहे का अशी तैकशी केली. पण तो नाही म्हणाला, व अंमळशाने प्रतिनिधींना ांदून त्याने गुपचुपपणे कसलासा खलिता त्याच्या स्वाधीन केला. नापतीचे तिकडे लक्ष होतेंच. त्यांना संशय येऊन त्यांनी प्रतिनिधीं शी तो खलिता पाहावयाला मागितला तेव्हां प्रतिनिधींनी तो दाख-
ण्याचे नाकबूल केलें. आपल्या अधिकारांत ढवळाढवळ करणारे प्रतिनिधि कोण असें म्हणून सेनापति संतापले. प्रतिनिधींशी त्यांची रीच वाचावाची झाली, व सेनापति बैतागून आपल्या सैन्यासह ाघारे जावयाच्या बेतांत आहेत.” हैबती म्हणाला.

“पाहा! महाराज! मी जें म्हणालों त्याचें हें प्रत्यंतर पाहा. तारा-
बाई आईसाहेबांचा प्रतिनिधींवर विश्वास आहे; पण सेनापतींवर
श्वास नाही.” लगेच बाळाजीपंतांनी मागे वळून हैबतीला म्हटलें,
“हैबती! तूं जा व माझी धनाजीबाबांना अशी हात जोडून विनंति
ंग कीं, मी इतक्यांत येतो, तोंवर स्वस्थ राहा.”

“हैबती मुजरा करून निघून गेल्यावर बाळाजीपंत शाहूमहा-
जांना म्हणाले, “तेव्हां महाराज! आपणाला माझी दोन्ही हात
ोडून अशी विनंति आहे कीं, आपली सेवा आम्ही करीत आहों
शी गोड करून घ्यावी. आम्ही मरूं पण आमच्या इमानाला सोड-
ार नाही, याविषयी विश्वास बाळगावा. सलोख्याने ज्या गोष्टी व्हावया-
या त्यांप्रीत्यर्थ हकनाक सैनिकांचे बळी देणें सकृद्दर्शनीं निष्ठुरपणाचें
सतें खरें. पण त्याबरोबर हेंही खरें कीं, मराठशाहीमधील प्रस्तुतची
फळी आजला जगजाहीर झाली आहे, त्या दुफळींत आपण डाव
कावयाचा तर तो रणांगणावर प्रतिपक्षाशीं दोन हात करूनच

जिकावयाला हवा. मला खरी पण कडू गोष्ट बोलावी लागत आहे याबद्दल मला क्षमा करा; पण ताराबाई आईसाहेबांनी आपण बाद शहाचे हेर आहां व मराठशाही जिंकून बादशहाच्या घशांत ती लोटण्यासाठी ह्या मोहिमेवर आलां आहां असा जो आपल्या नांवाच दुर्लौकिक केला आहे, त्याला सेनापतींनी आपल्या राजेपणाला विना युद्ध मान्यता दिल्यास नसता जोर यावयाचाही ह्या रणसंग्रहानें यांबेल. ”

“खरेंच ! ताराबाई आईसाहेबांचें अंतःकरण इतकें काळें असेल असें आम्हांला प्रारंभी मुळींच वाटलें नव्हतें. आणि आजदेखील तुमच्यासारख्या त्रयस्थाच्या सांगण्यावर आमचा विश्वास बसला नसता. पण जोत्याजीबाबांनं जो अनुभव सांगितला, तो ऐकून माझीदेखील खातरजमा झाली की, स्त्रीचरित्र खरोखरच अगाध आहे.” शाहू महाराज म्हणाले.

“महाराज ! त्याबाबत बोलावयाचेंच म्हटल्यास अनेक गोष्टी बोलतां येण्यासारख्या आहेत. पण मी एक यःकश्चित् सेवक, मी जर त्या गोष्टी बोलूं लागलों तर राजघराण्याची निंदा व आपली अमर्यादा केल्याचें पाप मला लागेल. ज्यानं त्यानं आपली पायरी ओळखूनच वागलें पाहिजे. तेव्हां मी आतां आपली रजा घेतों. यापुढें सर्व घडामोडी होऊन विजयश्री आपणाला माळ घालीतों जनलौकिकांत आम्ही आपले नाही; आपले प्रतिस्पर्धी आहों. असो. मी आतां येतों.” असें म्हणून बाळाजीपंतांनीं शाहूमहाराजांच्या पायांवर डोकें टेंकून त्यांचा निरोप मागितला.

शाहूमहाराजांनाही बाळाजीपंतांची ही निःसीम स्वामिभक्ति पाहून गर्हिवर दाटून आला. स्वामींनीं स्वप्नांत येऊन दिलेला साक्षात्कार, जोत्याजीनं आणलेलें शुभवर्तमान, व त्याच्या तोंडून ऐकावयाला सांपडलेला बाळाजीपंतांचा पूर्ववृत्तांत, वगैरे अनेक निमित्तांनीं त्यांनीं यापूर्वीच बाळाजीपंतांची पारख केली होती, व आतांच्या प्रत्यक्ष संभाषणांत त्यांना त्या सर्व गोष्टींची प्रचीति चांगलीच पाहावयाला

मिळाली. त्यांनी बाळाजीपंतांना आपल्या हातांनी वर उठविले व त्यांचा गौरव केला, “बाळाजीपंत! तुम्ही, धनाजीबाबा, हे ऋणानुबंधी कैबारी परमेश्वराने आम्हांला दिले आहेत, हेच मराठशाहीचे खरे आधारस्तंभ आहेत असे आम्ही मानतो. तुमच्याआमच्यांत रयत व राजा हे नाते असले तरी त्या नात्यांतील उच्चनीच भाव बाजूला ठेवून आम्ही तुम्हांला तूर्त एवढेच आश्वासन देऊन ठेवतो की, तुमची आमच्या ठाऱ्हीची निष्ठा अनाठायी कदापि व्हायची नाही. याहून जास्त तूर्त आम्ही काय बोलावे!”

“एवढेच.—महाराज! आपणापासून ह्या सेवकाला एवढेच आश्वासन पाहिजे होतें. यापेक्षा जास्त मला तूर्त कांहींदेखील नको. परमेश्वराच्या कृपेने सर्व गोष्टी मनासारख्या होऊन ती मंगल वेळा उगवेल तेव्हां मग मला काय मागावयाचें तें मी मागेन.” एवढे बोलून बाळाजीपंतांनी दरवाजाकडे वळून हांक मारली, “जोत्याजीबाबा!”

हांक ऐकतांच, श्रीरामांच्या अखंड सेवेला हनुमान हात जोडून उभा रहावा तसा जोत्याजी आंत येऊन शाहूमहाराजांसमोर हात जोडून उभा राहिला.

“बाजीराव बाहेर आहे का?” बाळाजीपंतांनी विचारले.

“होय; आहे.”

“त्व्हाला आंत आणून महाराजांच्या पायांवर घाला.” बाळाजीपंत म्हणाले.

जोत्याजीने तेथल्या तेथून उभ्या उभ्या हांक मारली, “बाजी!”

लगेच बाजीराव आंत येऊन शाहूमहाराजांसमोर हात जोडून उभा राहिला.

“बाजी! महाराजांच्या पायांवर डोकें ठेवून शपथ घे, की मी आमरण महाराजांच्या सेवेत अंतराय पाडणार नाही.” बाळाजीपंत म्हणाले.

बाजिरावाने ताबडतोब तसे केलें. बाजीराव आधीच रूपाने मदनासारखा सुंदर, तशांत नुकतेंच त्याने शाहूमहाराजांच्या प्राणांवर

ओढवणारें संकट मोठया चतुराईने निवारण केलेलें, त्यामुळें शाहू-महाराजांना तो पहिल्या भेटीतच आवडूं लागला होता. तशांत आतां बाळाजीपंतांचा तो मुलगा असें कळतांच महाराज त्याच्याकडे जास्तच आदरदृष्टीने पाहूं लागले. ते बाळाजीपंतांना म्हणाले, “ बाळाजीपंत ! हा मुलगा तुम्हांला शोभण्यासारखाच आहे. यानें आम्हांला पहिली सलामी दिली तीच आपल्या पराक्रमानें दिली.” लगेच ते बाजिरावाकडे वळून म्हणाले, “ बाजी ! तुझ्यासारख्या ताच्या रक्ताच्चा पराक्रमी तरुणांनींच आपल्या पराक्रमावर मराठी स्वराज्याचें सुवर्ण-मंदिर बांधलें पाहिजे.”

बाजिरावानें यावर उत्तर दिलें, “ महाराज ! देव देव्हांच्यांत असल्यावर पुजाऱ्यांना काय तोटा ! ”

शाहूमहाराजांनीं बाजिरावाच्या उत्तराचें फार कौतुक केलें.

बाजिरावाच्या ह्या उत्तरानें शाहूमहाराज व बाळाजीपंत यांना किती धन्यता वाटली असेल याचें वर्णन करण्याला कोणाची वाणी समर्थ होणार !



बाळाजीपंत शाहूमहाराजांना भेटून माघारे येतात, तोंच हैबतीच्या सांगण्याप्रमाणें घनाजी जाधव खरोखरच अधिकारसंन्यास घेण्यासाठीं आतुर झालेला त्यांना आढळला. बाळाजीपंतांनीं त्वाला विचारलें, “ घनाजीबाबा ! हें काय ? ”

“ काय म्हणजे ? आजपासून सातारच्या गादीशीं असलेला आमचा सेव्यसेवक संबंध तुटला. आज मी सेनापतिपदाचीं वस्त्रें खालीं ठेवलीं. आजपासून प्रतिनिधि सेनापति झाले आहेत.”

प्रतिनिधींनीं तेवढ्यांत पुढें येऊन विचारलें, “ बाळाजीपंत ! तुम्ही शाहूमहाराजांचा शोध करावयाला मेलं होता ना ? ”

“ होय.” बाळाजीपंत उत्तरले.

“ मग, तुमचा तर्क काय चालतो ? शाहू खरा आहे कीं तोतया ? ” प्रतिनिधींनीं विचारलें.

“पण आपणाला त्याच्याशी काय करावयाचें आहे? आपणाला आईसाहेबांच्या हुकुमावरहुकूम वागावयाचें—शाहूशी लढून त्याचा मोड करावयाचा. मग तो खरा असो की खोटा असो. काय घनाजी-बाबा! मी म्हणतो हें खरें ना?”

“आतां ह्या मामल्यांत घनाजीबाबाचा संबंधच काय?” आतां प्रतिनिधि काय करतील तें खरें.” घनाजी म्हणाला.

प्रतिनिधि म्हणाले, “सेनापति! हें काम तुमच्या किंवा माझ्या घरचें नाहीं; मराठशाहीचें नशीब ह्या स्वारीवर अबलंबून आहे. अशा वेळीं जर आम्ही आपसांत बखेडे माजवूं लागलों तर शत्रूला आयतें फावेल व त्याच्या टापांखालीं आपणां सर्वांचाच चेंदामेंदा होईल. ताराबाई आईसाहेबांनीं मला खलिता पाठविला म्हणून तुम्हांला अशी शेंडीत राख घालावयाला काय झालें?”

“पण प्रतिनिधि! तुम्ही आम्ही कर्ते पुरुष काय किंवा प्रत्यक्ष राजा काय, राष्ट्राच्या भवितव्याची जी जबरदस्त जबाबदारी आम्हां सर्वांच्या शिरावर असते, ती पार पाडण्यासाठीं आम्ही ममत्व सोडून झटलों तरच राष्ट्रहिताचीं अवघड कार्बें तडीला जातील. पण ह्या कर्तव्याची जाणीव आईसाहेबांच्या ठायीं तरी कुठें आहे?”

घनाजीला पुढें बोलूं न देतां प्रतिनिधि म्हणाले, “सेनापति! आईसाहेबांनीं अमकी गोष्ट केली, ती कां केली असें विचारण्याचा अधिकार तुम्हां आम्हांला नाहीं.”

“इतका आंधळा राजनिष्ठ कांहीं मी नाहीं. आम्ही कारभारी म्हणजे कांहीं अजाण शिकारी जनावरें नव्हे! राज्यकारभाराचा गाडा राजा ज्या खांचखळग्यांच्या वाटेनें ओढावयाला सांगेल त्या वाटेनें ओढून आत्मघात व त्याबरोबर राज्यघात करणें हेंच जर कारभार्यांचें काम असेल, तर असल्या नामर्दपणाच्या कारभारीपणाला हा मीं रामराम ठोकला पाहा! हीं सेनापतिपदाचीं वस्त्रें आपल्या स्वाधीन करून घ्या व मला मोकळा होऊंदा.”

“सेनापति! असा त्रागा करणें उचित नाहीं. इतर कशासाठीं

नाहीं तर तख्तासमोर घेतलेल्या शपथेसाठी तरी तुम्हांला ऐन वेळीं असा अवसानघात करतां कामा नये.”

“शपथ? प्रतिनिधि! तुम्ही शपथेची गोष्ट बोलतां? ठीक आहे. मी शपथ पाळतो. उभ्या जन्मांत एकवार—फक्त एकचवार शाहू-महाराजांविरुद्ध मी रणांगणांत उभा राहून अशी शपथ घेतली आहे खरी. शपथ काय करील? शपथ घनाजीचें जिवंत मटें रणांगणावर नेऊन उभें करील. पण शपथेच्या जुलमाच्या पाळणुकींत खऱ्या शौर्याचा उगम होत नसतो एवढें मात्र तुमच्या लक्षांत असूया. बस! प्रतिनिधि! मी शपथ पाळावी असाच तुमचा आग्रह आहे ना?”

“तुम्हीं तुमच्या नसानसांत खेळणाऱ्या वीर्यशाली रक्ताला व त्या रक्ताच्या लालीशीं एकजीव होऊन राहिलेल्या स्वामिनिष्ठेला स्मरून आपलें कर्तव्य करावें असा माझा आग्रह आहे.”

“हें कधीं तरी शक्य आहे? कर्तव्य व शपथ हीं सदासर्वदा सलोख्यानें वागत असतातच असें नाहीं. मीं शपथ कोणत्या परिस्थितींत घेतली हें तुम्हांला माहित आहे. खरें पाहूं गेलें असतां आईसाहेबांच्या भिडेली बळीपडून आम्हीं शपथा घेतल्या हीच घोडचूक झाली. आजवर खाल्ल्या मिठाचा प्रश्न आईसाहेबांनीं काढला म्हणून मला त्या ऋणांतून मुक्त होण्यासाठीं शपथ घ्यावी लागली. पण तुम्ही जर म्हणतां कीं ती शपथ मीं पाळलीच पाहिजे, तर ती पाळण्याला माझी तयारी आहे. बोला, लढाई करावयाची ना? काय तें विचार करून बोला. आईसाहेबांना शाहूमहाराजांच्या खरेपणाविषयीं शंका होती ती फिटली तरी आपण आपल्या राजाशीं लढण्याचें पाप जोडावयाचें ना?”

“सेनापति! राजाज्ञा पाळणें हें पाप नव्हे; पुण्य आहे. तसें पाहिलें तर शाहूमहाराजांशीं शत्रुत्व संपादन करण्यांत मला आनंद वाटतो असें का तुम्हांला वाटतें? पण हा सेवाधर्म पडला.”

“बरें; आतां लढाई करावयाची हें तर ठरलें. पण ह्या लढाईचें पुढारीपण मात्र मी पत्करण्याला तयार नाहीं. मीं शाहूमहाराजां-

विरुद्ध एकवार लढण्याची शपथ घेतली आहे, ती मी व्यक्तिशः पाळीन. पण तुम्ही तुमच्या राजांविरुद्ध शस्त्रे उपसा असें मी माझ्या सैन्याला कोणत्या तोंडानें सांगूं ? तसें सांगावयाला मी कांहीं शपथेनें बांधलेला नाही. तेव्हां ती जबाबदारी तुम्ही तुमच्या शिरावर घ्या.” असें म्हणून घनाजीनें आपली सेनापतिपदाची वस्त्रे उतरून प्रतिनिधीं-समोर ठेवलीं.

प्रतिनिधींनीं घनाजीची समजूत घालण्याचा दिवसभर कर कर प्रयत्न केला; पण तो फुकट गेला. घनाजीनें अखेरपावेतो मराठ्यांच्या सैन्याचे सेनापतित्व पत्करण्याचे नाकारले. अखेर प्रतिनिधींनीं निरुपायानें ताराबाईपासून आगाऊ मिळविलेले आज्ञापत्र आपल्या सैन्यांत जाहीर केले. पण त्याचाही इष्ट परिणाम न होतां सैन्यांत एक प्रकारचा निरुत्साह मात्र उत्पन्न झाला. घनाजीसारखा रणधुरंधर सेनापतिदेखील ज्या अर्थी शाहूमहाराजांविरुद्ध लढण्याला नाखूष आहे, त्या अर्थी आपण तरी आपले जीव गमावून हें पाप कां जोडावें असें सर्व सैनिकांना मनांतून वाटले. ताराबाईनें कागदी आज्ञेनें प्रतिनिधींना सैन्याचे सर्वाधिकार दिले खरे; पण प्रत्यक्ष रणांगणावर तें चिटोरे थोडेंच लढणार !

बाळाजीपंतांना हीं लक्षणें एकंदरीत ठीक दिसेनात. त्यांनीं घनाजीची समजूत घातली, तसेंच शाहूमहाराजांशीं झालेले संभाषणही त्याला नीट समजावून सांगितले, तेव्हां कुठें घनाजीनें केवळ आपल्या व मराठशाहीच्या इभ्रतीसाठीं पुन्हा सेनापतिपदाचा स्वीकार केला. त्यांनीं प्रतिनिधींचें मन वळविण्याचा मात्र मुळींच प्रयत्न केला नाही. कारण त्या प्रयत्नांची उपड्या घड्यावर पाणी ओतल्याप्रमाणें अवस्था होणार हें त्यांना पकें माहीत होते.

प्रतिनिधि ह्या मोहिमेचा शेवट काय होणार हें मनोमन ओळखून होते. पण त्यांनीं आपला हेका अखेरपावेतो सोडला नाही. बाळाजीपंतांनीं जेव्हां परोपरीनें त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हां त्यांनीं निर्वाणीचें एकच उत्तर दिलें. “बाळाजीपंत ! मी समजूत

उमजून आगीत उडी घालीत आहे हे मला कळत का नाही? फार काय; तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शाहूमहाराजांचा पक्ष खरा असेलही. प्रबळ तर आहेच आहे तो, व आजच्या मोहिमेच्या रागरंगावरून विजयश्री अखेर शाहूमहाराजांनाच माळ घालील. तसे झाले व मोहिमेचे अपयश आमच्या पदरी पडले तरी ते एका अर्थाने यशच आहे असे मी मानतो. याउपपरी आईसाहेबांच्या वतीने मी बोलतो असा तुम्ही व सेनापति वगैरे मंडळींनी आपला वृथा गैरसमज करून घेतला आहे, हे माझे कमनशीब म्हणावयाचे, दुसरे काय !”

अखेर घनाजी, प्रतिनिधि, संक्राजी नारायण, बाळाजीपंत, व मराठ्यांच्या सैन्यातील बडेबडे अधिकारी ह्या सर्वांच्या मते शाहूमहाराजांशी लढाई करून त्यांचा मोड करावयाचे ठरले. आतां तंत्र्याला तोंड कोटून फोडावयाचे हाच काय तो प्रश्न होता. त्याचा खल करतां करतां प्रतिनिधींनी तोड सुचविली, “आपण आपल्या— अर्थात् आईसाहेबांच्या तर्फेने शाहूमहाराजांपाशी वकील पाठवावा, व त्यांनी ताबडतोब मराठी राज्याची सरहद्द सोडून आल्या पावलीं मार्गे बादशाही मुलखांत चालून जावे; तसेच मराठ्यांचे जे प्रांत त्यांनी जिंकले आहेत ते सातत्याच्या छत्रपतींच्या स्वाधीन करावे, नाहीपेक्षां युद्धाला तयार व्हावे; असा त्यांना खलिता पाठवा.”

ह्या मोहिमेचा साराच कारभार प्रतिनिधींच्या एकतंत्री अमला— खाली चालू द्यावयाचा असे मोहिमेंतील कर्त्या पुरुषांचे बहुमत असल्याने प्रतिनिधींच्या ह्या योजनेला मान्यता मिळण्याला मुळीच अवकाश लागला नाही.

“ही वकिली संक्राजीपंतांनी करावी.” प्रतिनिधि म्हणाले.

ह्या योजनेलाही तेव्हांच मान्यता मिळाली. प्रतिनिधींनी छत्रपतींच्या तर्फेने आपल्या नांवाचा खलिता लिहून तो संक्राजीपंतांच्या हस्ते शाहूमहाराजांकडे पाठविला.

प्रकरण तेहत्तिसावें समेट संपल्यावर युद्धच !

इकडे उजाडतांच शाहूमहाराजांच्या गोटांत रात्रींच्या अनर्थाची बातमी वणव्यासारखी पसरली व त्यांतच सातारकर मराठ्यांचें लष्कर आपल्यावर चालून आलें आद्रे ह्या बातमीची भर पडली. मोरोपंत सबनीस, सेनापति, परसोजी भोंसले, चिमणाजी दामोदर, नेमाजी शिंदे, सयाजी भोंसले, निंबाळकर, भोंसल्यांचे कारभारी रामचंद्र महादेव वगैरे शाहूमहाराजांच्या सैन्यांतील सारी खाशी खाशी मंडळी प्रात परिस्थितीचा विचार करण्यासाठीं शाहूमहाराजांच्या डेऱ्यासमोरच्या दरबारच्या तंबूत एकत्र जमली. प्रथम मोहिमेविषयींचा खल झाला व सर्वानुमते सातारकर मराठ्यांशीं सामना घावयाचें ठरलें. पण पूर्वीं एकवार धनाजी जाधव, परशुरामपंत प्रतिनिधि वगैरे मंडळी सामोपचारांनीं आपल्याला वश होतातसें पाहावें व तो उपाय थकल्यावर मग युद्ध पुकारावें असें बहुमत पडलें. त्या मतानुसार चिमणाजी दामोदर यांजपांशीं खलिता देऊन वकील म्हणून मराठ्यांच्या गोटांत पाठवावें असें ठरून पुढीलप्रमाणें खलिता तयार करण्यांत आला.

“राजश्री धनाजी जाधव सेनापति यांस. श्रीमंत झाहूछत्रपति महाराज यांजकडून आज्ञापत्र ऐसें कीं, आम्ही श्रीभवानीदेवीचे कृपेंकरून बादशाही नजरकैदेंतून मुक्त होऊन आमच्या राज्यांत प्रविष्ट झालों आहों. ही गोष्ट आपणांस व समस्त मराठे सरदार मानकऱ्यांस विदित आहेच. आमच्या आगमनाची खबर आमच्या वतीनें आमचे निष्ठावंत सेवक जोत्याजी केसरकर यांनीं योग्य वेळीं सातान्यास राजधानींत जाऊन श्रीमंत ताराबाई आईसाहेबांस व त्या निमित्तेंकरून आमच्या समस्त मराठी रयतेस विदित केली

आहेच. पण दुर्दैवेंकरून आमच्या पत्राचा व आमच्या प्रतिनिधींचा तेथें अनादर करण्यांत आला. आपणासारखे कर्तेसवरते व मराठी राज्याचे खरेखुरे रक्षणकर्ते पुरुष देखील त्या निमित्तें आमच्याशी बेइमान झाले हें चांगलें घडलें नाहीं.

“त्यानंतरही आम्हांस अशी उदंड आशा होती कीं, तुम्ही सारे मराठ्यांच्या गादीचे सेवक आमच्या गादीवरील वारसदारीस मान्यता देण्यास्तव व गादीच्या व स्वतःच्या इभ्रतीस्तव निदान तटस्थ वृत्तीनें तरी वागाल. पण आतां आम्ही पाहतों तों तुम्ही आमच्यावर चढाई करून बेइमानीस बळी पडत आहां ! तुम्हा राजद्रोहाची मजल आमच्यावर घरचे मारेकरी घालण्यापर्यंतही गेली आहे ! असले अपराध आम्हीं कां सहन करावे ?

“यास्तव तुम्हां सर्वास आमची अशी आज्ञा आहे कीं, हा राजद्रोहाचा गैरबांका मार्ग सोडून तुम्हीं आम्हांस येऊन मिळावें व एकजुटीनें मराठशाहीच्या मोडकळ्या इमल्यास आपुलकीचा आधार द्यावा. तुमच्यासारख्या कर्त्या कारभाऱ्यांची आम्हांस अत्यंत आवश्यकता आहे व म्हणूनच अजूनही तुमचा अविचार गंगार्षण मानून तुम्हांस तुमच्या इभ्रतीला साजेशा इतमानानें वागविण्यास आम्ही खुषी आहों.

“ही आमची आज्ञा तुम्ही अमान्य केल्यास मात्र आम्हांस आमच्या प्रतिस्पर्ध्यांचें पारिपत्य करण्याचें कटुकर्तव्य मोठ्या नाइलाजानें पार पाडावें लागणार आहे. पण ज्या गोष्टी सलोख्यानें व दिलजमाईनें पार पडावयाच्या, त्या रणांगणावर एकमेकांस मारून किंवा मरून पार पाडण्यांत एकंदरांस लांछन आहे. आम्हांस तुम्ही आमच्या वडीलघाऱ्यांच्या ठायीं आहां. आम्हीं तुमचा मान राखावा व तुम्हीं तुमचा मान राखून घ्यावा. तरबारीच्या व बाहुबलाच्या जोरावर तुम्हांस नमविण्याची म्हणजे आम्हांस आवड आहे असें नाहीं. याउपरी सुज्ञांस जास्त लिहिणें नलगे.

“शाहू छत्रपति”

चिमणाजीपंत शाहूमहाराजांचा खलिता घेऊन घनाजी जाधवा-कडे जावयाला निघणार, तोंच संक्राजी नारायण प्रतिनिधींच्या सहीचा खलिता घेऊन तेथे येऊन पोचले. तेव्हां शाहूमहाराजांची कारभारीमंडळी तेथे हजर होतीच. शाहूमहाराजांनी चिमणाजी-पंतांनाच तो खलिता वाचावयास सांगितले. त्याचा मसुदा पुढील-प्रमाणे होता:

“ शाहूराजे यांस:-तुम्हीं बादशाही मुलखांतून मराठमुलखांत येऊन स्वतःस छत्रपति म्हणवून घेत आहां व कांहीं बंडखोर मराठे सरदारांना सामील करून घेऊन छत्रपतींच्या मुलुखांत दंडेली चालविली आहे. सातारकर ताराबाई आईसाहेब व मराठ्यांच्या राज्याचे एकमात्र मालक श्रीमत छत्रपति धाकटे शिवाजी महाराज यांच्या तर्फेनें आमची तुम्हांस अशी सांगी आहे कीं, तुम्हीं तुमच्या सैन्यानिशीं छत्रपतींच्या मराठी राज्याची हद्द सोडून ताबडतोब बादशाही मुलुखांत माघारें जावें व आजवर छत्रपतींच्या राज्यांतील काबीज केलेल्या प्रांतांवरील आपला हक्क सोडावा. तसें न केल्यास आम्हांस तुमचें पारिपत्य करणें प्राप्त आहे.

“तसेंच तुम्हांशीं सामील असणाऱ्या सर्व मराठे सरदारांस ताकीद देण्यांत येते कीं, त्यांनीं ह्या बंडांत सामील होऊन छत्रपतींचा अक्षम्य अपराध केला आहे. त्यांनीं ताबडतोब ही पुंडगिरी सोडून आपआपल्या प्रांतीं निघून जावें. नाही तर त्यांचेही पारिपत्य करणें आम्हांस प्राप्त होईल.

“ गोब्राह्मणप्रतिपालक श्री धाकटे शिवाजी छत्रपति यांचेतर्फे

“ परशुरामपंत प्रतिनिधि ”

हा उपमर्दकारक खलिता ऐकतांना शाहूमहाराज व त्यांचे कारभारी मंडळ यांचा संताप विद्युद्रेगानें वाढत होता. खलिता वाचून झाल्या वर कांहीं काळ सर्व मंडळी स्तब्ध होती. नंतर शाहूमहाराज आवेशानें आपल्या कारभारी मंडळाला उद्देशून म्हणाले, “ पाहा! प्रतिनिधि

कसा माजला आहे तें पाहा ! चोरांच्या उलट्या बाँबा म्हणतात तें याला ! ”

“महाराज ! मला खलित्याचें उत्तर मिळालें व जाण्याची आज्ञा व्हावी.” खलिता वाचून झाल्यावर संक्राजीपंत शाहूमहाराजांना हात जोडून म्हणाले.

“जोत्याजीबाबा ! ह्या माणसाला आतांच्या आतां कैद कर.” शाहूमहाराज जोत्याजीला म्हणाले.

संक्राजीपंत भीतीनें पण शुद्ध भावानें हात जोडून म्हणाले, “महाराज ! ही कामगिरी माझ्या वांट्याला आली तेव्हांच मी माझ्या वांट्याचे हे भोग ओळखून चुकलों होतो. पण माझादेखील त्याला कांहीं इलाज नव्हता. माझें शरीर तिकडे ताराबाई आईसाहेबांच्या हुकमर्तीत बंदिवान झालेलें व पंचप्राण इकडे महाराजांच्या पायांशीं गुंतलेले, अशी अनेकांची अवस्था आज झालेली आहे. त्यांतलाच मी एक आहे. ”

बाजीराव व पिराजी जवळच बाजूला बसले होते. त्यांनीं संक्राजीपंतांना पहिल्याप्रथमच ओळखलें; पण स्वतःची ओळख मात्र दिली नव्हती. पण आतां संक्राजीपंतावर संकट कोसळणार असें पाहतांच बाजीराव जोत्याजीपार्शी गेला व त्याच्या कानांत हळूच म्हणाला, “जोत्याजीबाबा ! हे आपले संक्राजीपंत गांडेकर. माझे बाबा यांच्याच वशिल्यानें धनाजीबाबांच्या पदरीं नोकर राहिले. त्यांच्या आतांच्या बोलण्यावरून तुम्हांला त्यांच्या मनाची पारख होत नाहीं का ? ”

आतां जोत्याजीला मोठा पेंच येऊन पडला. बाजिरावानें संक्राजीपंतांच्या भलेपणाची साक्ष दिली खरी; पण एक तर जोत्याजीला त्यांची प्रत्यक्ष ओळख नसल्यानें त्याचा त्यावर तितकासा विश्वास बसेना. शिवाय शाहूमहाराज या वेळीं इकडे बेसुमार संतापले होते कीं, त्यांच्यापार्शी संक्राजीपंतांच्या तरफदारीचे बोल बोलण्याची त्याला छातीच होईना. पण बाजिरावाला नाउमेद करणेंही त्याला प्रशस्त वाटेना. त्यानें बाजिरावाची समजूत केली, “बाजी ! महाराजांचा

प्रकरण चौतिसावें

मनोवृत्तींची चलविचल

इकडे खेड-कडूसला ज्या दिवशी ताराबाईंचें सैन्य व शाहूमहाराजांचें सैन्य यांच्यांत रणधुमाळी माजण्याच्या ऐन रंगांत होती त्याच दिवशी तिन्हीसाँजांना तिकडे साताऱ्याला ताराबाई व चंद्रसेन यांच्या मनांत आशानिराशेचें तुंबळ संगर माजून राहिल्लें होतें. रोज एक सांडणीस्वार मोहिमेवरून खबर घेऊन येई तो प्रतिनिधि आणि सेनापति यांच्या बेबनावाच्याच बातम्या आणी; आणि त्या ऐकून ताराबाईंचें मन जास्तच अस्वस्थ होई.

चंद्रसेन जाधवही ताराबाईंप्रमाणेंच फिकिरींत होता. पण त्याच्या विवंचना ताराबाईंच्या विवंचनांहून निराळ्या स्वरूपाच्या होत्या. त्यानै मांडलेल्या पापकर्मांचा पसारा शाहूमहाराजांवर मारेकरी घालण्यापर्यंत वाढला असल्यानै व कार्नी येणाऱ्या बातम्यांवरून अखेर शाहूमहाराजच सर्वत्र विजयी होणार असा स्पष्ट रंग दिसूं लागल्याकारणानै, आपलीं पापें जर उजेडांत आलीं तर आपली काय अवस्था होईल याचें त्याला जवरदस्त भय होतें. संभाजीला आपण शाहूमहाराजांच्या नाशास्तव पाठविल्लें खरें; पण तो पोरवयीच पडला, त्यानै अचरटपणानै कांहीं गोष्टी केल्या व त्या आपल्या आंगाशीं आल्या तर तसेंच पिराजी व त्याच्याबरोबरचा तो शामभटजी यांनीं देखील विश्वासघात करून आपले दांत आपल्याच घशांत घातले तर ! ह्या अनर्थपरंपरेंतच व्यासराव, मुक्ता, रत्नावली व हिरो ह्या गांधील-माशांना डिवचून त्यांची आपण भर घातली आहे, याचीही चंद्रसेनाला पूर्ण जाणीव होती.

अशी माणसाची चोहोंकडून गाळण उडाली, कीं त्याला परमेश्वर

आठवू लागतो. आपल्या प्रवृत्तींना पायबंद लावणारी कोणी अदृश्य शक्ति ह्या जगांत असून ती साऱ्या जगाचें समतान्यायानें नियंत्रण करीत आहे अशी भावना माणसाना अशा आणीबाणीच्या वेळीं उत्पन्न होते.

ताराबाई व चंद्रसेन यांचेही थेट असेंच झालें. मारुतराय व ती भिकारीण हीं चेटुक करण्यांत निष्णात आहेत, त्यांचा आपण या वेळीं उपयोग करून घेतला तर आपल्या मानवी सामर्थ्याच्या टप्प्यापलीकडे दूर दूर असें दिसणारें यश आपणांला जवळ आणतां येईल, असें त्या दोघांनाही वाटलें. ताराबाईनें चंद्रसेनाला सुचविलें, “चंद्रसेन ! आपण त्यांना दूर लोटलें ही आपली चूक झाली. मला अगोदर त्यांच्या जादूगारीची कल्पना करतां आली नाही. आतां तूं कांहींही करून त्यांचा शोध कर व त्यांना इकडे घेऊन ये. ”

चंद्रसेनानें ताराबाईला आपल्याशीं समदुःखीपणानें बोलतांना पाहून शाहूमहाराज विजयी झाले तर भविष्यकालीं ओढवणाऱ्या अनर्थांत आपलें आसन इकडे तरी स्थिर असावें ह्या इराद्यानें विचारलें, “आईसाहेब ! मीं आजवर आपल्या सेवेत मुळींच अंतराय पाडला नाही. सेवाधर्माची यथार्थ सांगता करण्यासाठीं, आपलें मन राखण्यासाठीं प्रत्यक्ष बापालाही बाप म्हटलें नाही. पण आपण ही माझी सेवा विसरणार नाही ना ? ”

ताराबाईनें चंद्रसेनाचा मनोदय ओळखून त्याला धीर दिला, “चंद्रसेन ! तूं धनाजीच्या प्रेमाला मुकलास तरी छत्रपति तर तुझे मायबाप आहेत ना ? त्यांच्या वतीनें मी तुला आश्वासन देतें कीं, मी माझ्या तोंडचा अर्धा घांस तुला भरवीन. आतां तरी झालें तुझे समाधान ? ”

“हो ! आईसाहेब ! झालें माझे समाधान. आपलें एवढें आश्वासन मला पुरे आहे.” असें म्हणून चंद्रसेन मुजरा करून निघून गेला. पण आतां मारुतराय वगैरेंचा शोध कुठें करावा हें त्याला कळेना. त्यानें बराच वेळ डोकें खाजवून पाहिलें तेव्हां त्याला विचार सुचला

कीं पुतळाबाई—संभाजीची आई—आणि आपली आई गोपिकाबाई ह्या दोघीही मारुतरायाच्या शिष्यिणी होत्या. मारुतरायाच्या ठायीं त्यांची अलोट भक्ति होती. त्या रोज त्याच्या दर्शनाला जात व मारुतरायही त्यांच्याशीं जिव्हाळ्यानै वागे. त्याला कोठें परगांवीं कामाकाजासाठीं जावयाचें झालें तरी तो त्या दोघींना सांगून जात असे, व वेळीं वखतीं पुतळेलाही आपल्याबरोबर घेई. पुतळेवर मारुतरायाचें इतकें प्रेम असण्याचें कारण त्याची एक आवडती सून हरवली होती, व पुतळा तिच्यासारखीच रूपागुणांची होती. त्यानें आपल्या अमोघ वैद्यकलेंत पुतळेला बरेंच निष्णात करून ठेविलें होतें, व पुतळेच्या शिकवणीनें गोपिकाबाईही तांत्रिक वैद्यकी शिकली होती. अर्थात् मारुतरायाचा ठावठिकाणा ह्या त्याच्या जिव्हाळयाच्या शिष्यिणींना माहीत असला पाहिजे असें चंद्रसेनाला वाटलें. तसेंच रत्नावली व हिरू ह्या दोघीदेखील जरी नाहींशा झाल्या होत्या, तरी त्या जाऊन जाणार कोठें ! त्यांची राजवाड्याबाहेर ओळख अशी फक्त गोपिकाबाई व पुतळा यांच्याशींच जुळली होती, व तीही संभाजीशीं हिरूचें लग्न व्हावयाचें ह्या भावी आशेवर. अर्थात् सुटले केंस पाठीलाच शरण जावयाचे. ह्या न्यायानें रत्नावली व हिरू ह्या दोघीही आपल्या च घरीं आसल्याला गेल्या असतील असाही चंद्रसेनाचा तर्क होता. त्याचा पडताळा पाहण्यासाठीं तो प्रथम आपल्या घरीं गेला.

चंद्रसेनानें घरांत पाऊल टाकतांच त्याला तेथें व्यासराव मात्र भेटला. हा साक्षात् यम आपल्या मानेसर्भोवार यमपाश टाकण्यासाठीं आला असें व्यासरावाला वाटलें. आतां चंद्रसेन आपणाला काय शासन करील व काय नाहीं ह्या धास्तीनें व्यासराव गर्भगळित होऊन बसला होता.

“चंद्रा ! त्या गरीब गाईंना व ह्या गरीब ब्राह्मणाला तूं कां रे छळतोस ?” गोपिकाबाईनें विचारलें.

“गरीब गाई ! म्हणे गरीब गाई ! गरीब गाई तुला दूध देत असतील; पण मला त्या शिंगें मारतात तेव्हां !” चंद्रसेन आढ्यतेनें

म्हणाला. इतका वेळ जोंपर्थत त्याला ह्या मंडळीपैकी कोणाचाच शोध लागला नव्हता, तोंपर्थत तो सर्प काळजीने गारठला होता. पण आतां त्याला अंमळ आशेची ऊब लागतांच त्यानें फणा उभारून फूत्कार सोडावयाला सुरुवात केली.

“व्यासराव ! मंडळीचा शोध लागला का ?” चंद्रसेनानें विचारलें.

“नाहीं. मी त्यांचा कुठें शोध लावूं ?” व्यासराव गरीबपणानें म्हणाला. गोपिकाबाई व पुतळाही तसेंच म्हणाल्या.

“तुम्ही दोघीही खोटें बोलतां. पण तुम्हांला मास्तरायांच्याच पायांची शपथ आहे; खरें सांगा.”

आतां मात्र त्या भोळ्या भावाच्या श्रद्धाळू सास्वासुनांना मोठा पेंच पडला कीं खोटी शपथ कशी घ्यावी ! तरीही गोपिकाबाई पुतळेच्या तोंडाकडे पाहत स्तब्ध राहिली. पुतळा मात्र म्हणाली, “तुम्हांला त्यांच्यार्शी काय करायचें आहे ? एकदां त्यांना चित्याच्या तोंडीं देऊन झालें, आतां पुन्हा त्यांना हत्तीच्या पायांतळीं घायचें आहे काय ?”

चंद्रसेन खलवृत्तीचा दुरात्मा जरी होता, व पुतळेसारख्या अर्धपत्नीच्या सद्विचारात त्याला सद्वृत्तीचा बनविण्याचें बळ जरी नव्हतें, तरी तिची थोरवी त्याला माहीत नव्हती अशांतली गोष्ट नाहीं. जगांत जे खरे दुर्जन अस्मात, त्यांना स्वतःच्या दुर्जनतेची व सज्जनांच्या सज्जनतेची शहाजोग जाणीव असते; व दुर्जनापेक्षां सज्जन थोर आहेत हेंही त्यांना माहीत असतें. पण सज्जनांची सज्जनता उघड उघड कबूल करून त्या सज्जनतेला शोभेसैं सौजन्य दाखविण्याचें मनोबळ त्यांच्या ठायीं नसल्यानें आपल्या पदरीं उघड उघड कमीपणा येतो ह्या भयानें ते सज्जनांचा तिरस्कार करीत असतात. पण प्रतिकूल परिस्थिति प्राप्त झाली कीं दुर्जनांचा देखील तात्पुरता तरी सज्जनतेकडे ओढा उत्पन्न होतो. निदान आपल्या पापांचें हें फळ प्रतिकूल परिस्थितीच्या रूपानें आमच्या पदरीं पडूं पाहत आहे याची त्याला जाणीव असते. अशा वेळीं मात्र त्याच्या ठायींच्या मनुष्यतेला क्षणैक डोकें वर काढावयाला वाव मिळतो.

चंद्रसेनाची देखील पुतळेसमोर थेट अशीच अवस्था झाली. त्याला आपल्या साऱ्या अन्यायांबद्दल क्षणैक उपरति होऊन तो म्हणाला, “पुतळे! आईसाहेबांनीं मारुतरायांचा छळ केला; मीं केला नाही. पण आतां तसें कांहीं व्हावयाचें नाही. आईसाहेबांची-देखील आतां मारुतरायांच्या भलेपणाबद्दल खात्री झाली आहे व त्यांना कृतकर्माबद्दल पश्चाताप होत आहे. आतां राजवटीच्या आबादानी-सार्थी त्यांना मारुतरायांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद घ्यावयाचा आहे. त्यासार्थी मी मारुतरायांचा शोध करतो आहे. तुला त्यांचा पत्ता माहीत असला तर सांग.”

इतक्यांत मारुतराय नेमका तेथे आला. चंद्रसेन या वेळीं राजवाड्यांत असेल, अशा समजुतीनें तो चोरून आला. पण त्याचा अंदाज चुकला. चंद्रसेन त्याला पाहून व तो चंद्रसेनाला पाहून, दोघेही घमकले.

“मारुतराय ! तुम्ही तर अगदीं देवानें पाठविल्यासारखे आलां ! हें आहे तरी काय ?” पुतळा म्हणाली.

मारुतरायला पहातांच व्यासरावानें त्याच्या पायांवर लोटांगण घालून म्हटलें, “मारुतराय ! मुक्ता, हिरू व रत्नावली घरांतून नाहीशा झाल्या, म्हणून चंद्रसेनांनीं माझा मात्र हकनाक उभा छळ मांडला आहे. तुम्हांला तरी मुक्तेचा ठावठिकाणा माहीत असेल तर त्यांना सांगा व एकदांची ह्या छळांतून माझी मुक्तता करा.”

“सर्वांचा ठावठिकाणा मला माहीत आहे; पण मी तो सध्यां कोणालाच सांगूं इच्छीत नाही.” मारुतराय म्हणाला.

“आणि तूं भिकारीण ?” चंद्रसेनानें विचारलें.

“ती देखील.” मारुतराय उत्तरला.

“झालें. चंद्रसेन ! आतां तरी तुमचा आमच्यावरील वहीम गेला ना ?” व्यासरावानें विचारलें.

“होय. पण त्या मंडळीचा अजून पत्ता कुठें लागला आहे ?” चंद्रसेन म्हणाला.

“चंद्रसेन ! मी एकवार सांगितलें ना; त्यांचा पत्ता इतक्यांत लागावयाचा नाही. वाधीण पिसाळली आहे, व ती गरीब माणसें भिऊन कोठच्या तरी कोनाकोपऱ्यांत लपून बसली आहेत. त्यांचा त्राता—त्यांचा राज्यकर्ता—सुखरूपपणें राज्यात येईतो त्यांना कोणीही उजेडांत पाहूं शकणार नाही.” असें म्हणून मारुतराय वाटेला लागला. मात्र जाता जाता त्यानें व्यासरावाला नजरेनें खूण केली.

मारुतरायाचे हे बोल चंद्रसेनाला बेपर्वाईचे वाटले. त्यानें तेथल्या तेथें रागाच्या आवेशात त्या वेळीं मारुतरायाचें पारिपत्यही केलें असतें. तो तेवढ्यासाठीं मारुतरायाच्या मागोमाग निघालाही. पण तेवढ्यांत पुतळेनें त्याच्या पायांना मिठी मारून विनवणी केली, “साधुपुरुषाचा असा छळ करूं नये; तो आपल्या नाशाला कारण होतो.”

चंद्रसेनानें पुतळेच्या विनतीकडे लक्ष दिलें न दिलेंसें करून व्यासरावाला आज्ञा केली. “व्यासराव ! मारुतरायाच्या मागोमाग जा व मंडळीचा तपास लागतोसा पहा.”

व्यासरावाला तरी मारुतरायाच्या नेत्रसंकेताप्रमाणें बाहेर जावयाचेंच होतें. त्याला हें आयतेंच निमित्त सांपडलें.

चंद्रसेन आपल्या सवतीला—त्या एका दीड दमडीच्या रखेलीला—इतका वचकला, हें पाहून पार्वतीबाईच्या अंगाची होळी झाली व संतापाश्रु डोळ्यात चमकूं लागले. त्याचा परिणाम असा झाला कीं, आतां पुतळा आपणाला चार हिताच्या गोष्टी सांगून लाजवील ह्या भयानें तो पार्वतीबाईच्या महालांत विश्रांतीसाठीं गेला. पण पार्वतीबाईनें घाईघाईनें आंत जाऊन दरवाजांतूनच ‘लग्नाच्या बायकोला पायपोसां-प्रमाणें लेखून रखेलीसभोंवार लाळ घोटीत राहण्याची तुम्हाला संवयच आहे; तिकडेच जा. माझ्या महालात पाऊलदेखील टाकूं नका’ अशी त्याची निर्भर्त्सना करून धाडकन् दरवाजा लावून घेतला. थोडक्यात बचावलें, नाहीतर चंद्रसेनाचा हात नेमका दरवाजाच्या चिर्णीत चेंगरावयाचा.

आज तरी गृहसौख्य आपल्या कपाळीं नाही, आतां व्यासरावा-
पे...१७

मागोमाग जाऊन मारुतराय तरी भेटतोसा व त्याचें मन तरी वळवितां येतेंसं पाहावें, ह्या इराद्यानें चंद्रसेन घराबाहेर पडतो तोंच वळचणी ला उभी असलेल्या एका स्त्रानें अकस्मात् पुढें येऊन त्याला हळूच सांगितलें, “चंद्रसेन ! तू जर माझ्या पिराजीचा शोध सागत असशील तर मी तुला पाहिजे असलेल्या साऱ्या मडळीच्या वस्तीचें गुप्त ठिकाण सागतें. मला तें माहीत आहे. मी तें आजच पाहिलें आहे.”

“पण तूं कोण ? पिराजी तुझा कोण ?”

“मी पिराजीची आई आहे. वस्स ! एवढ्यांतच काय तें समज. मला माझ्या बाळाला केव्हां एकदा पाहीनसं झालें आहे. सांग, पिराजी कुठें आहे ?”

“पिराजी तोतया शाहूविरुद्ध मोहिमेवर गेला आहे.”

तोतया शाहू?— आणि एवढ्याशा चिरमुडल्या पोराला तुम्ही मोहिमेवर पाठविलें ! किती रे निष्ठुर—मांग आहा तुम्ही ? बरें, मोहिमेची कांहीं खबर ?”

“अजून तशी म्हणण्यासारखी कांहींच खबर नाही !”

“बरें; आतां मी माझ्या पिराजीला शोधायचा तरी कुठें व कसा ?”

“आमच्या व तोतयाच्या सैन्याचा सामना पुण्याजवळ खेड-कडूसकडे होईल असा रंग दिसतो.”

खेडकडूस ! अग बाईग ! इतक्या दूर आतां मला जावें लागणार ? पण मी जाणार ! काय वाटेल तें झालें तरी तिकडे जाणार, माझ्या पिऱ्याला एकवार डोळांभर पाहणार व मग प्राण सोडणार !—पण हें खरें ना ?”

“होय.”

“बरें आहे तर. ही मी चाललें.”

“पण ए बाई ! तूं त्या मंडळीचा पत्ता मला नाही सांगितलास ?”

“धावडशाला स्वामीच्या मठांत ती सर्व मडळी भेटतील.”

असें चालतां चालतां उत्तर देऊन ती बाई निघून गेलीदेखील !

प्रकरण पस्तिसावें पर्वतेश्वरीं

“मारुतराय !” व्यासरावानें मारुतरायाच्या मागोमाग क्षपझप पावळें उचलीत सुमारे दोन हाकाच्या अतरावर तो हांकेच्या टापूत येतांच त्याला हांक मारली.

“कोण आहे ?” मारुतरायानें थबकून मागें वळून विचारलें.

“मी व्यासराव. जरा उभे राहा.” असें म्हणून व्यासराव मारुतरायाजवळ जाऊन उभा राहिला.

“तू आलास; बरें झालें. मला तुला भेटावयाचेंच होतें.” मारुतराय म्हणाला.

“पण मुक्ता आणि मारुती कुठें आहेत ?”

“सर्व सुरक्षित आहेत. पण आपण आतां इथें फार वेळ बोलत उभें राहतां कामा नये. तुला मुक्तेला भेटावयाचें आहे ना ?”

“होय.”

“तर मग चल माझ्याबरोबर. पण हें पाहा, यांतली कोणतीच गोष्ट बाहेर फुटता उपयोगी नाही. आहे कबूल ?”

“आहे कबूल. पण त्या मंडळीचा शोध लावून आणण्यासाठीं चंद्रसेनानें मला तरवारीच्या धारेवर धरलें आहे त्याची काय वाट ?”

“त्याला एकच वाट आहे. तुला चंद्रसेनाची मर्जी राखावयाची असेल तर मुक्ता आजच मेली असें समज व आल्या वाटेनें माघारा जा. किंवा मुक्तेला भेटावयाचें असेल तर जी आमची वाट तीच आपली वाट, शाहूमहाराजाचे पाय राजधानीला लागेतों ह्या नगरांत—शाहूमहाराजांच्या शत्रुत्वानें बरबटलेल्या ह्या नरकपुरीत पाऊल कसें तें ठेवावयाचें नाही, असा मनाचा धडा करून माझ्या मागोमाग ये.”

व्यासराव क्षणभर विचार करून म्हणाला, “कबूल आहे. मी तुमच्याबरोबर येतो. चंद्रसेनाचा आश्रय म्हणजे मला तरी केवळ सुळावरची पोळीच आहे. तशांत घनाजीबाबाही इथे नाहीत. मला तरी ह्या जगांत आतां काय करावयाचें आहे! त्या दोन अनाथ जीवांसाठी माझा जीव घुटमळतो. पण मी जर आज चंद्रसेनाशी फटकून वागलों व उद्यां त्याच्या हातीं सांपडलों तर तो मला उभा फाडून खाईल.”

“त्याची काळजी तुला नको. मरूं तर आपण सर्वच मरूं. आपण आपल्या इच्छेप्रमाणें विजयी झालों तर आमच्या सुखाला पारावार उरावयाचा नाही. तूं तुझें सागतोस; आणि माझे तरी आता ह्या जगात काय उरलें आहे! पण तें मी आजच बोलत नाहीं. मग काय? तुला माझ्याबरोबर यावयाचें आहे कीं जाई? मला आतां विचार करीत उभें रहावयालाही फुरसद नाही. चंद्रसेनेन जर आला—आणि तो माझा शोध करीत खास यईल—मग ह्या आपल्या साऱ्याच बेतावर पाणी पडेल. यासाठीं काय निश्चय करावयाचा तो लौकर कर.”

“बस! माझा निश्चय झाला; मला तुमच्याबरोबर यावयाचें. मग काय होईल तें होवो. पण एक मात्र करावयाचें; मी माझे देव बरोबर घेणार. घरादागला आग लागो, मला त्याची मुळीच पर्वा नाही. पण माझ्या जिवांत जीव असेतो मी माझ्या देवाना मात्र निर्माल्यांत ठेवणार नाही.”

“तर मग लौकर चल तुझ्या झोंपडीकडे, आपण देव घेऊन जाऊं.”

“चला.” असें म्हणून व्यासराव झोंपडीकडे जाण्यासाठीं माघारा वळला. मारुतरायही त्याच्या मागोमाग चालूं लागला. थोड्याच वेळांत चंद्रसेनाचे लोक त्या बाईच्या सांगण्यावरून रातोरात धावडशीला निघाले ते त्याच वाटेनें समोर गेले. तेदेखील जर वाटेंतच चिलीम फुकीत बसले नसते तर नेमकी त्यांची व मारुतराय आणि व्यासराव यांची गांठ पडली असती. ते लोक तसेच रातोरात धावडशीला जाऊन पोचले. पण तिथें पाहतात तों काय! सारेंच उजाड!

इतर मंडळी सांपडावयाची बाजूलाच राहिली; पण खुद्द स्वामी किंवा त्यांचा शिष्यपरिवारही तेथे नव्हता !

उजाडेपर्यंत तेथेच थांबून उजाडतांच त्या लोकांनी सारी धावडशी पालथी घातली. पण काहीच तपास लागेना. तेथल्या रहिवाश्यापार्शी तपास करतां कोणी सांगावें स्वामी तीर्थयात्रेला गेले, तर आणखी कोणी आणखी काहीं तरी सांगावें. त्याला कशाला कांहीं मेळ नाहीं. अखेर त्या लोकांनी सर्व बाजूनी निराश होऊन परत साताऱ्याची वाट धरली. वाटेनें येतांना ही खोटी बातमी देणारी खोडसाळ बाई जर वाटेंत आढळली तर तिला अर्धाकच्चा गिळून टाकूं असें त्यांना वाटत होतें. पण त्याची तेवढीही मनांषा पूर्ण झाली नाहीं. बिचारे हिंडहिंड हिंडले मात्र, व ह्या श्रमांबद्दल चंद्रसेनापार्शी जाताच शेलक्या शिष्यांचा आहेर मात्र त्याच्या पदरी पडला ! नशीब बिचाऱ्यांचें !

त्या बाईनें चंद्रसेनाला धावडशीचा पत्ता सांगितला तेंही बरोबर, व चंद्रसेनाचे शिपाई मंडळीचा शोध करण्यासाठीं धावडशीला गेले तेव्हां तेथे कोणी नव्हतें हेंही खरें. ब्रह्मद्रस्वामी ताराबाईला भेट देऊन माघारे गेले. ताराबाईच्या हातून महत्त्वाकांक्षेच्या भरांत कोणतेही आततायीपणाचें कृत्य हाणें अशक्य नाहीं अशी त्याची पक्की खात्री होऊन चुकली. वेळीं प्रसंगी ताराबाई आपणाला रसातळाला नेण्याचे प्रयत्न करण्यालाही कमी करणार नाहीं; त्यापेक्षां आपणच मराठशाहाची विस्कटलेली घडी नीट बसेतो अज्ञात स्थलीं स्थलांतर करावें, हें उचित होय, असा विचार करून स्वामी ताबडतोब धावडशीला आले व आपल्या माधव नांवाच्या शिष्याला अशा एखाद्या स्थलाचा शोध करण्याची त्यांनीं आज्ञा केली. लगेच माधवानें साताऱ्याजवळील पर्वतेश्वर डोंगर धुंडाळून, जेथे पूर्वी कोणी एक साधु तपश्चर्या करीत असे अशी आख्यायिका ऐकिली होती, ती जागा धोरणानें हुडकून काढली. साधूनें एवढ्या मोठ्या तपश्चर्येला पसंत केलेलें स्थान साधु-पुरुषांना वास्तव्य करण्याला सर्वतोपरी रमणीय व सोईस्कर असावयाचेंच, व तें तसें होतेंही. सभोंवार घनदाट रमणीय झाडी, त्या

झाडीतून एक खोल दरी गेलेली, त्या दरीत दर्शनी दिमावयाला लहानशी पण आत जाताच अयंत विस्तीर्ण अशी गुहा, बाजूला घन दाट वृक्षराजीतून एक जिवंत झरा खळखळ वाहत असलेला, ह्या व अशाच बहुविध निमर्गसौंदर्याने नटलेले असे ते स्थान होते. सध्यां मात्र ती गुहा व ते वनवैभव तें अढळत नाही. ते काळाच्या उदरांत कोण्या निमित्ताने गडप झाले असेल. पण त्याची ओझरती साक्ष देण्याला पर्वतेश्वर मात्र अजून तेथेच तेषुत उभा आहे.

असो. माधवाने हे निवासस्थान निश्चित केले व स्वामी आपल्या शिष्यपरिवारासह ताबडतोब तेथे जाऊन राहू लागले. मारुतगय स्वामीच्या शिष्यवृन्दपैकीच एक होता, तो अर्थातच भिकारणीसह स्वामीच्या सन्निध जाऊन राहिला. पुढे मारुतीला व त्यानंतर मुक्तेलाही त्याने तेथेच नेले. आजदेखील व्यासरावाला घेऊन तो तेथेच जावयाचा होता. व्यासरावाने आपले देव बरोबर घेतल्यावर ते दोघे जे तडक निघाले ते रात्रौ पर्वतेश्वराच्या जंगलझाडीतून जाणे धोक्याचे असल्याने उजाडेपावेतो पर्वतेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या पर्वतेश्वर खेड्यांतील एका जीर्ण शिवालयांत वस्ती करून राहिले. मारुतराय सायंकाळी व्यासरावांच्या समाचारासाठी सातान्याला यावयाला निघाला तेव्हा रात्रीवेरात्री परत जाताना सोबत असावी म्हणून माधवाला बरोबर घेऊन आला होता. पण वाटेत गणपतीच्या देवालयांत रत्ना व हिरे ह्या मायलेकी निराधार परिस्थितीत रडत वसलेल्या त्याला पाहून त्यांची कीव आली व त्याने त्यांची कहाणी ऐकून घेऊन त्यांनी मुक्ता आणि मारुती यांच्या सहवासांत राहण्याची उत्कट इच्छा दर्शविल्या वरून त्यांना माधवाच्या सोबतीने दिवमाउजेडी पर्वतेश्वराला पोंचते केले होते.

उजाडतांच मारुतराय व व्यासराव पुन्हा वाट चालू लागले. ते सूर्योदयाच्या सुमाराला पर्वतेश्वरच्या गुहेत जाऊन पोंचले. मारुतरायाने प्रथम रत्नावली व हिरे यांची चौकशी केली तेव्हा त्या दोघींना ही माधवाने सुखरूपणें तेथे आणून पावत्या केल्याचें कळले. व्यास-

रावानेही मुक्तेचा जेव्हां डोळांभर पाहिले तेव्हां त्याच्या मनाचे समा-
धन झाले. तेवढ्यात मुक्ता 'आई! माझे केंस विंचरतेस का ग'
असे म्हणून भिकारीणीच्या पुढ्यात गेली, व भिकारीण 'हो! ये बाळ!
विंचरते तुझ केंस' असे म्हणून हातातील काम बाजूला ठेवून मुक्तेचे
केंस विंचरावयाला येऊन बसली. तेव्हा ते दृश्य पाहून मारुतरायाला
जो आनंद झाला, तो काही विशेष होता.

“मुक्ते! ही तुझी आई का?” मारुतरायाने हंसत विचारले.

“हो! आमचे दाधीचे असे ठरले आहे, की आम्ही यापुढे
मायलेकीप्रमाणे वाग्याचे. मारुतीही म्हणतो की, मुक्ता माझी मुलगी.
तेव्हा मी असे ठरविले आहे की, आईने हाक मारली म्हणजे तिला
आई म्हणायचे, मारुताने हाक मारली म्हणजे त्याला बाबा म्हणायचे,
व तुम्हांला आजोबा म्हणायचे.”

“आणि पोरी! मी?” व्यासरावाने मध्येच विचारले

“तुम्ही तर माझे आजोबा आहातच!” मुक्ता म्हणाली, “पण
आजोबा! आतां आपण सारींजणे इथेच राहिलों तर?”

“तसेच आता करावयाचे आहे.” व्यासराव म्हणाला.

इतक्यात मारुती कपिलेला चारा चारण्यासाठी बरोबर घेऊन दूर
गेला होता तो आला. त्याने हाक मारली, “मुक्ता बाळ!”

“मारुतीबाबा! काय म्हणतां?” मुक्तेने भिकारीण तिची वेणी
घालीत असताना बसल्या बसल्या विचारले.

मारुती व मुक्ता यांचे ते वात्सल्यपूर्ण संभाषण ऐकतांच मारुतराय
व भिकारीण ह्या दोघांच्याही डोळ्यात आसवे उभी राहिली. पण
त्या वेळीं सर्वांच्याच चर्चेवर हास्य विलसत असल्याचे स्पष्ट दिसत
असल्याने व्यासराव, रत्नावली व हिरू यानीं ओळखले की, मुक्ता,
मारुती, मारुतराय व भिकारीण यांच्यात काही तरी ऋणानुबंधाच्या
ओलाव्याचा आनंदीआनंद असला पाहजे खास!

“मुक्त! तुझ्या कपिलेला साभाळ. मी स्नान करून येतो.” असे
म्हणून मारुती तथून झग्यावर निघून गेला.

“पाणी तापलेलें आहे; आणून देतें. थंड पाण्यानें स्नान करूं नका.” असें म्हणून भिकारीण मारुतीला पाणी देण्यासाठीं चुलीवरील पाण्याचें भाडें घेऊन झन्यावर गेली झन्यावर आंघोळीचें पाणी साठविण्यासाठीं एक दगडी टाकी कोरलेली होती. तिच्यात भिकारणीनें पाणी ओतून त्यात थड पाणी मिसळून आंघोळीच्या बेताचें करून दिलें. मारुतीनें तेवढ्यात पाण्याची चूळ भरून भिकारणीच्या आंगावर टाकली वास्तविक त्या तेजस्वी स्त्रानें हा अतिप्रसंग सहन करावयाचा नव्हे. पण कसा नकळे, सहन केला; व ती मुकाट्यानें स्मित हस्य करीत माधारी वळली. जाता जाता ती एवढेंच म्हणाली, “कोणी पाहील तर !”

“मंगले !” मारुतीनें भिकारणीला हांक मारली. त्याला तिच्याशीं कांहीं बोलावयाचें होतें.

भिकारीण जातां जातां म्हणाली, “मी एकदां सांगितलें ना? अजून तशी हाक मारायला अवकाश आहे.”

इतक्यात माधव पाणी नेण्यासाठीं तेथें आला. त्यामुळें मारुती व भिकारीण याचें बोलणेंच खुंटलें.

“माधव ! स्वामीचें अनुष्ठान आटोपलें का ?” भिकारणीनें विचारलें.

“छे ! इतक्यांत कसें आटोपेल ? आजचा तिसरा दिवस. आणि चार दिवस बाकी आहेत. हें पाहा, तुमच्या नव्या मंडळींना सांगून ठेवा कीं, आणखी चार दिवस, किंवा स्वामी आपण होऊन देवघराबाहेर येईतों कोणी त्यांच्या दर्शनाला जावयाचें नाही. त्यांच्या समाधीत व्यथय येईल.” असें म्हणून माधव पाणी घेऊन गेला.

“बरे आहे ” असें म्हणून भिकारीणही निघून गेली.

आतां शाहूमहाराजांची सरशी होऊन ते राज्याधिकारी होईपर्यंत मारुतराय, मारुती, व्यासराव, भिकारीण, मुक्ता, रत्नावली व हिरू ह्या सर्व मंडळीनें स्वामींच्या पायांशेजारीं येथेंच अज्ञातवासांत राहावयाचें ठरल्यामुळें व हा मंगल योग केव्हां जुळून येईल याचा कांहींच

नेम नसल्याने तोंपर्यंत हेंच आपलें घर असें मानून सर्वांचा सुखानें समावेश होईल अशा सोयी करून घेण्यांत मंडळी गढून गेली. आतां, हीं काणाचीं कोण हें जाणण्याविषयीं सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली होती खरी. पण शाहूराजा परदेशी झाला तो मायदेशीं येईतो असेंच चालात्रयाचें, असा मारुतराय व भिकारीण यांचा निर्धार असल्यानें ह्या रहस्याचा भेद एव्हांच होणें शक्य नव्हतें.

प्रकरण छत्तिसावें शाहू महाराजांचा विजय

शाहूमहाराज व ताराबाई यांच्या सैन्याची जेडकडूस येथे लढाई झाली व त्या लढाईचा शेवटही पूर्वी बाळाजीपंत, धनाजी जाधव व शाहूमहाराज यांनी संकल्पिल्याप्रमाणेच झाला. धनाजी जाधव सेनापति ह्या नात्याने समरांगणावर उभा राहिला खरा; पण त्याने किंवा त्याच्या सैन्याने महाराजांच्या सैन्याविरुद्ध नुसता हातदेखील वर केला नाही. मग एकटे परशुरामपंत प्रतिनिधि लढून काय लढणार ! प्रतिनिधींच्या एकदोघां नीच सैनिकांनी शाहूमहाराजावर त्यांची नजर चुकवून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. पण बाजीराव व पिराजी हे एकनिष्ठ सेवक एका हातीं ढाल आणि एका हातीं चवरी घेऊन शाहूमहाराजांच्या अवारीत त्यांच्या डाव्याउजव्या बाजूला बसले होते, त्यांनी मोठ्या चतुराईने ढालाईतपणा करून त्या गोळ्यांचा मारा चुकविला. एकदोन गोळ्या तर त्या दोघां बाळवीरांना निसटत्या चाटूनदेखील गेल्या. पण त्यांनी त्याची मुळीच पर्वा केली नाही. धनाजीने असा अवसानघात केल्यामुळे प्रतिनिधींचा कांहीं उगय चालेनासा होऊन त्यांना रांगांगणावरून पळ काढावा लागला. शाहूमहाराजांचा सुशृंगारित हत्ती त्यांच्या सैन्याच्या अग्रभागी चालत होता, तो विजयश्रीने आपल्या धन्याला वगलेले पाहतांच डुलत डुलत धनाजीच्या घोड्यासमोर येऊन उभा राहिला. आतां लढाई बहुतेक संपलीच होती.

जोत्याजी घोड्यावर स्वार होऊन शाहूमहाराजांच्या हत्तीबरोबर चालत होताच; व बाळाजीपंतांचा घोडाही धनाजीच्या घोड्याशीं भिडून उभा हाता.

“धनाजीबाबा! तुझी प्रतिज्ञा पूर्ण झाली?” जोन्याजीने विचारलें.

“होय. माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली. मी उभ्या आयुष्यात एकवार—फक्त एकवार शाहूमहाराजावेकूद रणागणावर उभा राहीन अशी शपथ ताराबाई आईसाहेबापशी घेतली होती ती मी यथापति पाळली. त्या पाळणुकीसाठी मला जनान तरी महाराजांचा शत्रु म्हणवून घेण्याचें पाप जोडावें लागें त्या पापाचें परिमार्जन करण्यासाठी मी महाराजांच्या पुण्यचरणाना वंदन करून अशी शपथ घेतों की, आजवर मी जशी मराठ्यांच्या गादीची एकनिष्ठपणें सेवा केली तशीच पुढेंही करीन.” असें म्हणून धनार्जानें आपल्या घोड्यावरून उतरून शाहूमहाराजांना साष्टांग प्राणपात केला. त्याच्या मागोमाग बाळाजीपंत, व त्या दोघाचें पाहून धनाजीच्या बाजूचे सारे सैनिक अत्यंत नम्रपणें शाहूमहाराजांना मुजरा करून विजयोत्साही स्वरांत ललकारले, “गोब्राह्मण—प्रतिपालक छत्रपति शाहूमहाराज की जय!”

शाहूमहाराजांच्या पक्षांतील सैनिकांनीही त्याच जयजयकाराची पुनरुक्ति केली. शाहूमहाराजानी अंवारींत उभें राहून उभयपक्षांच्या सैनिकाचे आभार मानले व जाहीर केलें, “आम्हांला वितय मिळवून देण्याच्या कामी आमच्या रयतापैकी ज्यांची ज्यांची सेवा कामी आली, त्यांना त्यांना त्यांच्या सेवाधर्माचें योग्य पारितोषिक मिळेल. मराठी राज्याचे आम्ही एक मात्र वारस आहों, व आमच्या गैरहजेरींत आमच्या राज्याची आबादानी राखून आम्ही मायदेशी येतांच जे सरदार-दरखदार व कारभारी आमच्याशी पूर्ण राजनिष्ठेने वागले, त्यांच्या हितसंबंधांस व अधिकारांस आमच्या वस्तु मुळींच बाध येणार नाहीं. इतकेंच काय, पण आमच्या नव्या राजवटीचे खरेखुरे आधार स्तंभ तेच आहेत, हें निरंतर मनांत वागवून आम्ही त्यांच्या सार्वत्रिक हितासाठी उत्तरोत्तर अधिकाधिक जपूं. आपला कार्यभाग अजून पूर्ण झाला नाहीं. आपणाला अजून सातत्याची गादी प्राप्त करून घ्यावयाची आहे. तेवढें यश पदरी पडून आम्हांला विधिपूर्वक राज्या भिषेक झाल्यावरच आमच्या खऱ्या कारकीर्दीला प्रारंभ व्हावयाचा

पिराजी व बाजीराव एकदम उत्तरले, “महाराज! आम्हीही गुन्हेंगारच आहों.”

“ठीक आहे तुमचाही न्याय करूं” असें महाराज हंसत हंसत म्हणाले. नंतर त्यांनीं प्रथम सक्राजीपतांची मुक्तता केली व ‘तुमची आमच्या ठायींची निष्ठा आम्हाला टावी झाली आहे. तिचें योग्य वेळीं योग्य चीज होई’ असें वचन दिलें. नंतर बाकीच्या गुन्हेंगाराची चौकशी झाली. चौकशी ती काय करावयाची होती! महाराजांच्या जिवाला अपघात करण्याच्या प्रयत्नाचें बीज मूळ चंद्रसेन जाधवाच्या कुटिळ अतःकरणांत रुजलें, तें ताराबाईंच्या अपरोक्ष सहानुभूतीनें वाढाला लागलें व त्याचाच पुढें एथवर वेलविस्तार वाढला, हें सर्वांना माहित होतें. तेव्हां संभाजीचें पोरवय व तंत्या आणि तुफान्या यांचा अजाणपणा ध्यानीं घेऊन महाराजांनीं त्यांची कीव केली. तंत्या व तुफान्या यांची शाहूमहाराजांच्या ठायीं किती अढळ निष्ठा आहे व त्यांना संभाजीनें ‘हा बादशहाचा मुलगा तोतया शाहू बनून आला आहे. खरे शाहूमहाराज साताऱ्याला सुरक्षित आहेत व त्यांच्याच आज्ञेवरून आपणाला ह्या तोतया शाहूचा मोड करावयाचा आहे’ असें खोटेंच सांगून चक्रविल्यामुळें ते शाहूमहाराजां-वरील अढळ निष्ठेनें आणि पैशाच्या मोहानें हा अत्याचार करावयाला कसे तयार झाले, याविषयीं स्वानुभवाची साक्ष बाजीराव व पिराजी यांनीं दिली; आणि त्या दोघांनींही आपला गुन्हा कबूल करून महाराजांच्या पायांवर लोटांगण घालून त्याची क्षमा मागितली. महाराजांनीं उदार अतःकरणानें त्यांना क्षमा केली. संभाजी मात्र आपला गुन्हा अखेरपावेतो कबूल करीना. तेव्हां महाराजांनीं धनाजीला विचारलें, “धनाजीबाबा! तुमच्या नातवाला कोणती शिक्षा करावी?”

धनाजी इतका वेळ चंद्रसेन व संभाजी यांच्या कृष्णकारस्थानांची कहाणी ऐकून लाजेनें मेल्यापेक्षां मेली होऊन खालीं मान घालून बसला होता. तो उद्गारला, “महाराज! ह्या गुन्हाला मरणाहून मोठी

आहे. एवढें अखेरचें यश आम्हांला मिळवून देणें सर्वस्वी आमच्या लोकांच्या आधीन आहे.”

शाहूमहाराजांच्या तोंडचें शेवटचें वाक्य पूर्ण होतांच उभयपक्षांचे सर्व मातबर लोक महाराजांसमोर एकत्र उभे राहिले व त्यांनीं महाराजांच्या चरणांना स्पर्श करून आणभाक वाहिली, “आम्ही आमच्या देहांच्या पायघड्या महाराजांच्या पायातळीं पसरून त्यांवरून महाराजांना साताऱ्याच्या राजसिंहासनापर्यंत निर्धोकपणें चालवीत नेऊं. तोंवर जे कार्मी येतील ते देशासाठी व देशाच्या त्रात्यापात्या राजासाठी कार्मी आलों म्हणून उत्तम लोकीं जातील, व जे जिवत राहतील ते आमरण राजाच्या आणि राज्याच्या आबादानींसाठीं निस्सीम राजनिष्ठेनें वागतील.”

अशी उभयपक्षांची दिलजमाई झाल्यावर दोन सैन्यांचे निरनिगाळ्या ठिकाणीं दोन तळ पाडण्याचें कारणच उरलें नाहीं. सर्व सैन्य एकत्र राहावयाचें असें ठरलें. रणांगणावर मरून पडलेल्या सैनिकांना मूठमाती देण्याचें कामही असेंच एकजुटीनें उरकून घेण्यांत आलें.

आतां सर्व स्थिरस्थावर होऊन साताऱ्याच्या दिशेनें पुढें पाऊल टाकावयाचें; त्याप्रीत्यर्थ सैन्याची आवराआवर होते, तों इकडे शाहूमहाराजांच्या जिवावर उठलेल्या मारेकऱ्याचा न्याय करण्याचें काम शिल्लक राहिलें होतें तें उरकून घेण्याविषयीं जोत्याजीनें सुचवितांच शाहूमहाराजांनीं छावणींत जात च आशा केली, “त्या सर्व गुन्हेगारांना आमच्यासमोर आणा.”

शाहूमहाराजांच्या आज्ञेनुसार संभाजी, तंत्र्या व तुफान्या यांना, आणि प्रतिनिधींचा खलिता आल्यामुळें महाराजांच्या रोषाला पात्र झालेल्या संक्राजीपंतांनाही महाराजासमोर आणून उभे करण्यांत आलें. त्या वेळीं उभय पक्षांचे मोठमोठे लोक तेथें हजर होतेच. आतां महाराज गुन्हेगारांची चौकशी करणार, तोंच पिराजी व बाजीराव चटकन उठून गुन्हेगारांत जाऊन उभे राहिले. त्यांना पाहून महाराजांनीं विचारलें, “हें रे काय?”

शिक्षाच नाही म्हणून, नाहीपेक्षा ती देखील घावयाला मी सांगितले असते. ”

शाहूमहाराज धनाजीच्या रागाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून विनोदाने म्हणाले, “संभाजी ! तू धनाजीबाबांचा नातू आहेस म्हणून नाइलाज आहे. मला वाटते, बाजी व पिराजी यांनीच त्यांच्या ह्या जोडीदाराला काय शासन करावयाचे ते सागावे.”

बाजीराव व पिराजी यांना शाहूमहाराजाच्या दिलदारपणाचा फारसा परिचय नव्हता म्हणून ते प्रथम काहीच बोलनात. पण महाराजांनी आग्रहच केल्यावर त्यांनी आपसांत काहीसे कुजबुजून सगनमत केले, व मग पिराजी उद्गारला, “महाराज ! मुक्ता नांवाची आमची एक भेत्रीण आहे; तिला प्रसन्न करण्यासाठी संभाजीने हे साहस केले आहे. अर्थात् त्याचा निवाडा माझ्या मते तरी मुक्तेनेच केला पाहिजे.”

पिराजीचे बोल ऐकून बाळाजीपंत, धनाजी व जोत्याजी यांना तर हंसू आलेच, पण शाहूमहाराजानाही हसू आले. त्यांनी म्हटले, “ठीक आहे. आम्ही साताऱ्याला जाऊन पोचतो तुम्ही दोघांनी हा गुन्हेगार साभाळावयाचा. तेथे गेल्यावर तुमच्या मताप्रमाणे मुक्ते-मार्फत आपण काय तो निकाल करू. आतां तुम्ही दोघे गुन्हेगार म्हणून आमच्या समोर उभे राहिलां आहां; त्या तुमच्या गुन्हेगारी-बद्दल आम्ही तुम्हाला तूर्त अशी शिक्षा फर्मावितो की—” असे म्हणून महाराजांनी जोत्याजीकडून आपल्या डेऱ्यांतील खास स्वतःच्या उप-योग्याच्या दोन सोन्याच्या मुठीच्या तरवारी आणविल्या व त्यांतली एक पिराजी व दुसरी बाजीराव यांच्या हाती देऊन म्हटले, “ह्या तरवारी घेऊन उभा जन्म आम्ही सांगू ती गादीची सेवा तुम्ही करावयाची. ”

बाजीराव व पिराजी यांनी आनंदाने ही शिक्षा मान्य केली. या वेळीं जोत्याजी व बाळाजीपंत यांस किती धन्यता वाटली असेल बरे !

दुसऱ्या दिवशी सकाळीच शाहूमहाराज आपल्या अफाट सैन्या-निशी साताऱ्याला जावयाला निघाले.

हा मोहिमेचा आठवडा सातान्यांत ताराबाई आणि तत्पक्षीय मंडळी यांपैकी कोणालाच सुखासमाधानाचा गेला नाही. ताराबाईला तर रोजरोज स्वप्नांत थोरले शिवाजीमहाराज उग्र स्वरूपांत दिसू लागले. त्याचें तिला इतकें भय वाटू लागलें कीं, पुढें पुढें तर तिनेंच त्या दिवाणखान्यांत जावयाचें सोडलें. एक वेळ तर तिची विकारवशता एवढ्या थराला जाऊन पोंचली कीं, आता शिवाजीमहाराजाचें हें पिशाच गाडल्याशिवाय गत्यंतर नाही असेंही तिला वाटू लागलें. पण त्यासाठीं मारुतराय किंवा चेटुकवाली भिकारीण शोधून काढण्यासाठीं चंद्रसेनामार्फत तिनें जेवढे प्रयत्न केले, तेवढे सारे वायां गेले. अखेर चंद्रसेनानें मोठ्या मिनतवारीनें एक पनाश्री ब्राह्मण हुडकून आणला. तोही निष्ठावत शिवाजीभक्त निघाला ! त्यानें ताराबाईच्या म्हणण्याला मुळींच मान्यता दिली नाही. त्याप्रीत्यर्थ ताराबाईनें त्याला हत्तीच्या पायाशीं बांधून मारण्याची शिक्षा दिली, तीही त्यानें आनंदानें मान्य केली. राजवाड्यांतील देवघरात पुराणानचा एक सुवर्णमुखी बाण होता. तें फार जागृत व तात्कालिक साक्षात्काराचें दैवत होतें. थोरल्या शिवाजीमहाराजाच्या पुण्यशाली कारकीर्दीत तो बाण सुवर्ण प्रसवे अशी आख्यायिका होती. पुढें संभाजीराजे नियम सोडून वागू लागल्यानें कीं काय, बाण सुवर्ण प्रसवेनासा झाला, एवढें मात्र खरें. पण अजूनही त्याचे साक्षात्कार राजघराण्यांतील लोकांना पटत. ताराबाईनें तो बाण नवसाला पावावा म्हणून सकटनिवारणार्थ वेदविद्यासंपन्न ब्राह्मणांकडून रुद्राभिषेकाचें अनुष्ठान सुरू केलें. पण काय चमत्कार ! अनुष्ठानाची समाप्ति होतांच बाण रक्त स्तवू लागला. हा साक्षात्कार असलाच तर ती ताराबाईच्या अत्याचारांची साक्ष असेल. पण ताराबाईला वाटलें, कीं ब्राह्मणांनीं अनुष्ठान करतांना पापाचरण केलें त्याचा हा परिणाम ! त्या काल्पनिक अपराधाबद्दल त्या ब्राह्मणांना मात्र जबर शिक्षा भोगाव्या लागल्या, व ताराबाईच्या पूर्वीच्या पापांत ह्या ब्रह्मच्छलाच्या पापाची नवी भर पडली. त्या पापाच्या दुष्परिणामाची साक्ष म्हणूनच कीं काय, परशुरामपंत प्रतिनिधि पराभूत हाऊन राज-

धानीत येऊन पोंचले व त्यांच्या तोंडून शाहूमहाराजांच्या विजयाची ताराबाईच्या दृष्टीने अत्यंत अमंगळ वार्ता तिला ऐकावी लागली. लगेच दुसऱ्या दिवशी प्रतिनिधींच्या गुप्त हेरामार्फत शाहूमहाराज आपल्या अफाट संयुक्त सैन्यासह सातान्यावर चालून येत असल्याची दुसरी जास्त भयप्रद वार्ता ताराबाईच्या कानीं आली, तेव्हां तर ताराबाई संतापातिरेकाने वेडीपिशी होऊन गेली. आतां शाहूच्या प्रतिकारार्थ काय उपाय करावयाचे याचा विचार करण्यासाठी तिने दरबार भरविला, व तिच्या प्रभावळीतील लोकांच्या मते सैन्याची जय्यत तयारी करून शाहूमहाराजांशी झगडण्याचे ठरले. पण हा ठराव होऊन दरबार बरखास्त होण्याच्या वेळेला सर्व दरबारी लोक छत्रपति धाकट्या शिवाजीला त्रिवार मुजरा करू लागले, तेव्हां छत्रपतीच्या मस्तकावरील राजमुकुट एकाएकी कोसळून पडला. इतके अनर्थपात घडघडीत डोळ्यांसमोर घडत असताही ताराबाई निर्धाराने पुन्हा म्हणालीच, “कांहीं झाले तरी मी माझ्या कुडीत प्राण असे पावतेत शाहूला सातान्याच्या सिंहासनाची पायरी चढू देणार नाही.”

आणि चंद्रसेन!—त्याची दैना तर विचारावयालाच नको! संभाजीने शाहूमहाराजांना ठार मारण्याचा जो डाव रचिला तो उघडकीला आला व संभाजी कैद होऊन त्याला आतां कडक शासन होणार आहे, ही वार्ता येऊन थडकतांच त्याच्या छातीत धडकीच भरली. मात्र ती धडकी संभाजीची दुर्दशा होईल म्हणूनच केवळ भरली होती असे नाही. ‘ह्या महा भयंकर आरोपाचे खापर आतां आपल्या मार्थी फुटणार, व शाहूराजे विजयी झाल्यावर आपले वैर साधणार! ताराबाईने आपणाला धीर दिला खरा. पण त्या धीरांत तरी काय राम आहे! ताराबाईच नामशेष होण्याचा जिथे संभव आहे, तिथे तिचा धीर काय उपयोगाचा! राजकोपाची वीज मार्थी कोसळतांच दोघानीही मरावयाचेच, ते एकमेकांच्या गळ्याला मिटी मारून मरावयाचे, यापेक्षां ताराबाईच्या आश्वासनांत शाश्वती तरी काय आहे!’ अशा स्वरूपाची ती धडकी होती. हे सर्व दुःखही

चंद्रसेनानें बेळीं सहन केलें असतें; पण तो संभाजीच्या संकटप्रस्ततेची अशुभ वार्ता घेऊन घरी जातांच पुतळा व पार्वती ह्या दोघी सवतींनीं तर त्याला दुःखातिरेकाच्या कड्यावरून थेट खालीं लोटून दिलें. प्रथम तो पुतळेचें शांतवन करावयाला गेला तेव्हां त्याला वाटलें होतें कीं पुतळा ही वार्ता ऐकून आकांत करील; तिला कसें तोंड दाखवावें ! पण त्याला अनुभव आला तो अगदींच उलटा. संभाजी कसा झाला तरी तिचा पोटजाळच पडला, त्याच्यासाठीं तिला रडें हें यावयाचेंच. पण पुतळा पाय घसरलेली छी असली तरी तिचा जन्म अस्सल खानंदानीच्या पाक मराठाकुळांत झाला होता. ती खरीखुरी वीर-कन्या होती. तिला संभाजीच्या नीच कृत्याचा इतका तिट्कारा वाटला कीं, चंद्रसेन जेव्हां तिचे अश्रु पुसून तिचें शांतवन करूं लागला, तेव्हां तिनें त्याच्या हाताला जोराचा हिसडा देऊन म्हटलें, “पोटचा पोर मेला किंवा मरणार म्हणून मला रडें आलें असें का तुम्हांला वाटतें ? तर नाही हो ! ‘बोलूनचालून कमअस्सल जातकुळीचा पोर; तो असलीं कमअस्सल कामे करील, नाहीं तर काय करील ?’ असें म्हणून सारें जग त्याच्या व माझ्या तोंडावर थुंकेल,—आणि आधींच मीं कुळबुडवीनें स्वतःच्या बद्दकरणीनें माझ्या सासर—माहेरच्या दोन्ही कुळांचें काळें केलें आहे, त्यांत ही आणखी नवी भर पडली म्हणून मला रडूं आलें. देव करो व असल्या कुलांगाराचें पुन्हां तोंड पाहण्याचें माझ्या कपाळीं न येवो. तो जिकडे गेला तिकडेच मेलेला बरा !”

पुतळा चंद्रसेनाची अशी झणझणीत कानउघाडणी करून आपल्या महालांत जाऊन रडत बसली, तेव्हां चंद्रसेनाची उमेद आणखी खचली. तेवढ्यांत संभाजीवरील संकटाची वार्ता ऐकून पार्वती आपल्या महालांत रडूं लागलेली पाहतांच तो तिची समजूत काढण्यासाठीं तिच्या महालांत गेला. तीं तिनें तर त्याच्याशीं एक शब्दही न बोलतां त्याला धुडकावून लावलें ! बरोबरच आहे ! ती रडत होती ती संभाजी मेला म्हणूनच केवळ नाहीं काहीं ! उलट ती गरोदर होती, आपल्या पोटीं पुत्रसंतान होईल अशी तिची अपेक्षा होती, व त्या पुत्राच्या

वतनवाडीत संभाजी कदाचित् पुढेंमागें हिस्सा मागेल ह्या स्वार्थी भयानें ती संभाजीचें जगातून काळें होण्यासाठीं रोजरोज परमेश्वराला आळवीत होती. असें असतांही ती आज रडत होती, ती शाहू-महाराजांना ठार भारण्याचा संभाजीचा डाव फसला; आतां शाहू-महाराज छत्रपति झाल्यावर आपल्या पतीला कांहीं सेनापतिपद मिळणार नाहीं, व सेनापतीणबाई म्हणून आपणाला मिरवण्याला सांपडणार नाहीं म्हणून रडत होती.

राहतां राहिली गोपिकाबाई ! तिनें मात्र चंद्रसेनापार्शी येऊन परोपरीनें त्याचें शांतवन करण्याचा प्रयत्न केला. पण ह्या आईची मुलाच्या ठायीं जितकी वत्सलता होती तितकी मुलाची आईच्या ठायीं कोठें होती ! पराक्रमी व सदाचारी बापालाही बाप न म्हणणारा कुलांगार तो; तो आईला थोडाच जुमानतो ! तो तिच्याशीं एक शब्दही न बोलतां ताराबाईशीं पुढील कृष्णकारस्थानांच्या घालमेली करण्यासाठीं थेट राजवाड्याकडे निघून गेला.

प्रकरण सदतिसावें 'पेशवाईची प्राणप्रतिष्ठा'

मुक्ता, मारुतराय, भिकारीण वगैरे श्रद्धाळू माणसांचा निश्चय अखेर तडीला गेला काय?—पण तें निवेदन करण्यापूर्वी छत्रपति शाहूमहाराज खेडकडूसला विजय संपादन करून साताऱ्याकडे वळले, तेव्हांपासून सातारा त्याच्या ताब्यांत येईतों काय काय घडामोडी झाल्या याविषयी इतिहासाची साक्ष अशी आहे कीं, “शाहूमहाराजांनीं घनाजी जाधवाला सेनापतीपदाचीं वस्त्रें दिलीं व खंडो बह्लाळ चिटणीस यांस चिटणीशी सांगितली. प्रतिनिधि पळ काढून निघाले ते साताऱ्याच्या किल्ल्यांत बंदोबस्तानें येऊन राहिले. ते व अण्णाजी दत्तो सचीव वगैरे मातबर मंडळींच्या साहाय्यानें ताराबाई शाहूमहाराजांशीं अखेर-पावेतो सामना द्यावयाचें ठरवून आपला धाकटा शिवाजी—वेढा शिवाजी छत्रपति यासह साताऱ्याजवळील चंदन-वदन किल्ल्यांत ठाणें देऊन बसली. पण शाहूमहाराजांनीं आपल्या पदरच्या परकमी पुरुषांच्या साहाय्यानें चंदन-वंदन हे दोनही किल्ले हस्तगत केले, तेव्हां ताराबाईचें आसन तेथून ढळलें. इतक्यांत पावसाळा सुरू झाला. तेव्हां शाहूमहाराजांनीं पावसाळाभर तेथेंच राहून साताऱ्याचा किल्ला घेण्याचा प्रयत्न चालविला. प्रतिनिधि वगैरे मंडळी आतां तरी आपली सत्ता मान्य करतील व आपण त्यांना त्यांच्या कृतापराधाबद्दल क्षमा करूं, ह्या इराद्यानें महाराजांनीं त्यांना लगेच आपणांस येऊन मिळण्याविषयी पत्रें लिहिलीं. पण ती मंडळी वश होईना ! अखेर महाराजांनीं बाळाजीपंत वगैरे मंडळींच्या संमतीनें एक युक्ति लढविली. साताऱ्याच्या किल्ल्याचा किल्लेदार शेख मिरा नांवाचा मुसलमान सरदार होता. त्याचें वतनाचें गांव वाई प्रांतीं असून त्याचीं बायका-

मुलें सध्यां तेथेंच राहत होती. त्यांना जेव्हां महाराजांनीं घरून आणून कैदेत ठेवले, तेव्हां त्यांच्या सुटकेसाठीं किल्ला महाराजांच्या स्वाधीन करण्यास शेख मिरा तयार झाला. ही भेदनीती यशस्वी होऊन साताऱ्याचा किल्ला महाराजांच्या हस्तगत झाला. पुढें प्रतिनिधीही हातीं लागले, त्यांना महाराजांनीं कैदेत ठेवून सातारा राजधानी पूर्णपणें हस्तगत झाल्यावर राज्याभिषेक करून घेण्याचा बेत केला. ”

एवढ्या घडामोडी झाल्यानंतर आज सातारा राजधानी परोपरीच्या सौंदर्यसाधनांनीं पूर्ण शृंगारलेली दिसत होती. ‘छत्रपति शाहूमहाराजकी जय!’ ‘छत्रपति शाहूमहाराजकी जय!’ असा आपल्या सर्व रयतेकडून जयजयकार करून घेत सुशृंगारित राजरस्त्यांतून मिरवत मिरवत शाहूमहाराजांचा हत्ती राजवाड्यापार्शी येऊन पोचला, तेव्हां सर्व रयत राजनिष्ठापूर्वक त्यांना सामोरी आली हें सांगावयाला नकोच. पण त्यांतच व्यासराव, मारुतराय, मारुती, भिकारीण, मुक्ता व मुक्तेची कपिला, रत्नावली व हिरू ह्या मंडळींची सर्वांच्या अगोदर शाहूमहाराजांच्या चरणांना वंदन करून त्यांची चरणधूळ शिरीं धारण करण्यासाठीं यातायात चालली होती. ती कांहीं और होती. पण एवढ्या अफाट जनसंमर्दांतून महाराजांच्या पायांपार्शी जाण्याला त्यांना वावच मिळेना. नगरातील अनेक मोठमोठ्यांच्या स्त्रिया महाराजांना ओवाळण्यासाठीं सोन्याचांदीच्या पंचारत्या हातीं घेऊन राजद्वारीं तिष्ठत उभ्या होत्या. त्यांतच मुक्ता आणि हिरू पाजळलेल्या पंचारत्या हातीं घेऊन राजद्वारीं उभ्या होत्या. त्यांनीं राजवाड्याच्या प्रवेशद्वारांत महाराजांची ओवाळणी करून त्यांची प्रथम दृष्ट काढली. वास्तविक मुक्ता हा कुठच्या झाडाचा पाला! पण मुक्तेचा पिराजी, व पिराजीचा आजोबा जोत्याजी यांच्या वशिल्यानें मुक्तेची आणि हिरू मुक्तेची मैत्रीण म्हणून तिचीही विरूबाईशीं ओळख झाली, व विरूबाईबरोबरच इतर सर्व स्त्रियांच्या अगोदर महाराजांना ओवाळण्याचा मान त्या दोघींना मिळाला.

शाहूमहाराजाचा राजवाड्यात प्रवेश होऊन सर्व रयतेनें त्यांचें

प्रथम दर्शन घेतल्यावर जिव्हाळ्याच्या मंडळीशी बोलण्याला महाराजांना जेव्हां अवसर मिळाला, तेव्हा त्यांनी धनाजी व बाळाजीपंत यांना सांगून मारुतराय, मुक्ता वगैरे मंडळीला आपणासमोर बोलविले. संभाजी हा चंद्रसेन व ताराबाई यांच्या हातांतील बाहुलें बनून महाराजांविरुद्ध प्रारंभापासून कसकशी कृष्णकारस्थानें रचीत होता, व पत्राबाबत पिराजी आणि संभाजी यांच्यात झगडा झाला तेव्हां मुक्तेने आपल्या अतुल चतुराईने बाजू कशी सांभाळली, वगैरे गोष्टी बाळाजीपंत, पिराजी व बाजीराव यांच्या मार्फत महाराजांना अगोदरच कळून चुकल्याने मुक्ता आपल्या गुणांनी व कर्तबगारीने महाराजांच्या परिचयाची होऊन त्यांची आवडती झाली होतीच. तिला त्यांनी प्रत्यक्ष पाहिले मात्र नव्हते, ते आज पाहिले. मारुतराय व भिकारीण यांविषयीही तशीच गोष्ट होती.

“मुक्ते, तुझ्या कामगिरीबद्दल तुला काय बक्षीस पाहिजे?” शाहू-महाराज म्हणाले, “आम्हांला राजपद प्राप्त होण्यांत तुझी चतुराई आमच्या फार कामी आली आहे. तुला काय पाहिजे सांग.”

मुक्तेने लाजाळु लाडिकपणाने एक-दोन-तीन वार पण चोरून पिराजीकडे पाहिले; पण जणुं काय पाहिलेच नाही असें भासविण्यासाठी कमिलेच्या अंगावरून हात फिरवीत म्हटले, “महाराज! माझी चतुराई ती काय! खरे पाहिले तर हा पिराजीचा पराक्रम आहे. त्याला आपल्या पायांची कृपा लाभली आहे, तशीच सदोदित लाभावी व त्याची उत्तरोत्तर भरभराट होत जावी एवढीच माझी इच्छा आहे.”

मुक्तेच्या ह्या बोलांतील कळवळा तेथील सर्व लोकांच्या व शाहू-महाराजांच्याही परिचयाचा होता. ते मुक्तेचा आशय ओळखून जोत्याजी व व्यासराव यांच्याकडे वळून म्हणाले, “व्यासराव! जोत्याजी-बाबा! आमची अशी इच्छा आहे की, मुक्ता व पिराजी यांच्या जन्माच्या गांठी पड्याव्या. यावर तुमचे मत काय आहे?”

जोत्याजीने ह्या संबघाला ताबडतोब मान तुकविली. व्यासराव मात्र म्हणाला, “महाराज! मी जात व धर्म न पहातां चारा पाणी

बालून वाढविलेलीं हीं दोन लेकरें तशीं जन्माचीं सुखीं झालीं तर त्यांत मला आनंदच आहे. पण तशीं मान्यता देण्यापूर्वीं मला माझे एक कर्तव्य बजाविलें पाहिजे.” असें म्हणून व्यासरावानें कनवठीचीं एक ताईत काढून महाराजांसमोर ठेवला व म्हटलें, “हा ताईत मुक्ता जेव्हां माझ्या पदरीं आली तेव्हां तिच्या गळ्यांत होता, व मुक्तेच्या लग्नाचा प्रश्न निघेल तेव्हा येसूबाई आईसाहेब किंवा शाहूमहाराज यांच्या हस्ते तो उघडावा अशी मुक्तेची जी कोण आई असेल तिची इच्छा असल्याचें मला कळलें. त्याप्रमाणें मी ही विश्वासाची ठेव आपल्या पायांशीं ठेवली आहे. आता आपण आपल्या मर्जीनुरूप काय तें करावें.”

“बरे तर, तूच तो ताईत उघडून वाच पाहूं !” शाहूमहाराज म्हणाले.

व्यासरावानें ताईत उघडून त्यांत चिह्नी सांपडली ती वाचली, “प्रिय मैत्रीण राजमाता येसूबाईसाहेब यासः—मी आपली मैत्रीण अंबिका आहे. एका काळीं आपल्या इच्छेप्रमाणे आपली सवत, निदान आपली जाऊ—कै. राजागममहाराजांची राणी—होण्याची माझी इच्छा होती; पण माझ्या बाबांच्या गरिबीमुळे तो योग जुळून आला नाही. माझ्या बापाला माझ्यासाठीं राजाच काय, पण स्वतःच्या थोर कुळा-ला शोभेसा एखादा खानदानीचा मराठा सरदारपुत्रही मिळेना. अखेर त्यानें वैतागून मोंगलाईतल एखाद्या मुसलमान उमरावाशीं सोयरीक करण्याचें ठरविलें पण मी त्याला राजी झालें नाही. अखेर पाडळीचे सूर्यभानजी पाटील आमच्यासारखेच खानदानीचे व कैक पिढ्यांचे श्रीमत पण त्यांच्या ह्यार्तीत माझ्या बाबांप्रमाणेंच दरिद्री झालेले होते, त्यांच्या मारुती नांवाच्या मुलाशीं माझे लग्न झालें. पण माझ्या कमनशिवानें माझा पति छंदीफदी निपजून मी गरोदर असतां-नाच सूर्यभानजीशीं भांडून कोठें तरी निघून गेला. त्यामुळे माझ्या सासूसासऱ्यांना अपरिमित खेद झाला. माझी सासू त्या शोकानें मरून गेली, व सासरा वैतागून घरदार सोडून निघून गेला. अशी माझ्या

संसाराची होळी झाली. मलाही आता संसागांत गोडी वाटेनाशी झाल्याने मी आतां ही माझी तान्ही मुळगी जगात अनाथ सोडून माझा सासरा व पति यांच्या शोधार्थ देशभर हिंडण्यासाठीं बाहेर पडत आहे. माझे नशीब माझ्याबरोबर आहे. पण आपण माझी जिवाळ्याची मैत्रीण ह्या नात्याने आपणाला माझी एवढीच विनंति आहे की, आपली मैत्री पिढ्यान्पिढ्या रक्ताच्या सबधानें कायम ठवावयाची अशी जी आम्हीं उभयतानां शपथ घेतली होती, त्या शपथला स्मरून आपण माझ्या मुलीला आपली सून करून घ्यावा. दुसरे तिसरे काहीं मागणे नाही. —अबिका.”

शाहूमहाराज व जोत्याजी यांनीं येसूवाईच्या तोंडून मंगला नावाच्या तिच्या मैत्रीणीविषयी जी माहिती ऐकली होती, ति याशीच चिह्नींतील माहिती तंतोतंत जुळली. त्यांनीं मारुतीला विचारलें, “मारुती ! तुला यांतलें काहीं माहित आहेका ?”

मारुती काहीं उत्तर न देतां आंमवें पुशीत खालीं मान घालून उभा राहिला.

शाहूमहाराज नंतर मुक्तेला म्हणाले, “मुक्ते ! तुझ्या आईची इच्छा मला शिरसामान्य आहे. पण पिराजीवर तुझे आणि तुझ्यावर पिराजीचें निस्सीम प्रेम आहे हें मला उघड उघड दिसतें आहे. अशा स्थितीत मी काय करूं, तूंच सांग.”

“महाराज ! मला राणीपद नको. आपण मला देवाप्रमाणें पूज्य आहां. पण—” पुढें मुक्तेच्यानें बोलवेना. तीं मुळमुळ रडूं लागली.

लगेच भिकारीण पुढें होऊन शाहूमहाराजांना हात जोडून म्हणाली, “महाराज ! मीच ती अभागी मगला. माझी चिह्नी मी परत घेतें. आपण माझी मुक्ता पिराजीलाच अर्पण करावी.”

मारुतरायही तेव्हांच पुढें होऊन हात जोडून गद्दद कंठानें उद्गारला, “महाराज ! मीच सूर्यभानजी पाटील. ही मंगला माझी सून व हा मारुती माझा मुलगा. पुत्रशोकांनं विव्हल होऊन त्याच्या स्मरणार्थ मारुतराय हें नांव धारण करून मी हा सध्यांचा बैरागीपणा पत्करला.

पुढें माझी सूनही मला भेटली. आम्हांला आमच्या मुलाविषयी इतका शोक झाला होता की, आम्ही पुढें कांहीं दिवस जंगलांत राहत असतां आम्हांला दोन चित्याचीं पिलें सांपडलीं. तीं नर-मादी असल्यानें त्यांनाच आम्हीं 'मारुती' व 'मुक्ता' हीं नांवें देऊन पाळलीं. पुढें आम्ही वनवास सोडून वस्तीत आल्यावर यद्दच्छेनें ताराबाईच्या रोषाला पात्र झालों, व आम्हांला ठार करण्यासाठीं कोंडून आमच्यावर चित्ते सोडण्यांत आले! ते आम्हीच पाळलेले निघाले म्हणून आमचा तेव्हां बचाव झाला. मारुतीला मंगलेची ओळख यापूर्वीच पटली आहे. पण आपल्या ठायीं तिची अढळ श्रद्धा, यास्तव शाहूमहाराज छत्रपति होईतों आपण संसारांत पडणार नाही अशी तिची प्रतिज्ञा होती, ती तिनें आजवर अखंड पाळली आहे. आतां आपल्या आशीर्वादानें त्यांचा संसार सुखाचा होवो."

"ठीक आहे." शाहूमराज म्हणाले, "मुक्ते! तूं जरी आपखुषीनें राणीपदावर पाणी सोडलेंस, तरी आम्ही तुला विसरणार नाही. तूं पिराजीशींच लग्न कर. तुम्हां दोघांवरही आमची सदैव कृपा राहिल. तूं यापुढें आमच्या विरुबाई राणीसाहेबांबरोबर राहावयाचें. त्यांची दासी म्हणून नव्हे; मैत्रीण म्हणून राहावयाचें." लगेच शाहूमहाराज बाळाजीपंतांकडे वळून म्हणाले, "आणि बाळाजीपंत! तुमचे तर आम्ही जन्माचे उपकृत आहोंतच. आतां तुमची जर हरकत नसेल तर पिराजीनें यापुढें सदैव आमच्याबरोबर राहून आमची सेवा करावी."

पिराजी शाहूमहाराजांच्या तोंडचे हे शब्द ऐकून केविलवाण्या नजरेनें बाळाजीपंतांच्या तोंडाकडे पाहूं लागला. बाळाजीपंत म्हणाले, "महाराज! पिराजीचें नशीब जर असें उदयाला येतें आहे-आणि तो तसाच गुणी मुलगा आहे.-तर त्याच्या हिताआड येण्याचा अधमपणा मी कधींच करणार नाही."

"पिराजी! तुझी काय इच्छा आहे?" शाहूमहाराजांनीं विचारलें. पिराजी उद्गारला, "महाराज! आपल्या पायांपाशीं देवाप्रमाणें

माझी अढळ निष्ठा, कशी आहे हे आपणाला माहीतच आहे मी आपला ह्या एकाच ज मीचा काय पण ज मोज मीचा एकनिष्ठ सेवक आहे मला माझ्या धन्यांचे पाय अतरू नयेत एवढीच माझी इच्छा !”

“शाबास ! पिराजी, शाबास ! सेवक असावा तर असा असावा ! बाळाजीपत ! जि हाळ्याच्या मणसांची जाड परमेश्वर तुम्हाला देतो आहे व तुमच्यासारख्या कर्मा पुरुषाची जोड आम्हाला देतो आहे, हेच आमच्या व आमच्या देशा या भाग्यादयाचे मंगल चिन्ह आहे ” शाहूमहाराज पिराजाकड वळून म्हणाले, “ठीक आहे पिराजी ! तुझ्या धन्याच्या ठायी तुम्ही अशीच अढळ निष्ठा राहू दे स्वयंही आम्ही तुझ्या कल्याणाकड पूण लक्ष पुरवू ” लगेच मारुतराय, मगला—हो ! आता तिला भिकारण काण म्हणेल !—आणि मारुती यांच्याकडे वळून महाराज म्हणाले, “मारुतराय ! तू आजवर आमच्या राजघराण्याची अमोल सवा केली आहेस ती आम्ही विसरणार नाही आजपासून तू आमचा खास राजवैद्य झालास तुम्हा मारुती यापूर्वी ताराबाई आईसाहेबांच्या तैनातात होता, तसाच तो आमच्या तैनातीत राहील त्याने मंगलशी सुखाचा ससार करावा व तुम्ही त्रिघांनी प्रकृत राहून सुखी राहो ”

मगला मध्येच हात जोडून म्हणाली, “महाराज ! आपण आम्हां सर्वांना गौरवून सुखी केलें, पण हा रत्नावली व हिरू—आपल्याच राजघराण्याची सेवेकरी माणसे हीं ! शिवाय याची पूर्वपीठिका प्राप्तिही तरी कैक पढ्या यांचें घराणही भोंसले ह छत्रपति होण्यापूर्वीपासूनच भोंसल्यांच्या ऋणानुबध्नांतील आहे त्यांना आतां आपणाशिवाय दुसऱ्या कोणाचा आधार !”

शाहूमहाराजांती सभाजीशीं हिरूचें लग्न ठरत असल्याची वार्ता ऐकली होती त्याची त्यांना या वेळीं आठवण होऊन ते म्हणाले, “रत्नावली ! तू यापुढें आम या दारांताल मुख्य—विक्रमाई राणी साहेबांची खास दासी म्हणून राहावेंस आतां, तू नियोजिलेस्य जाई

हा संभाजी किती हरामखोर आहे याची तुझा कल्पना असेलच. असे असताही जर तू म्हणत असशील—आणि तुझ्या मुलीलाही हा नवरा पसंत असेल, तर तुम्हा दोघोकडे पाहून आम्ही त्याला क्षमा करण्यास तयार आहो.”

हिरू मध्येच उमळून उद्गारली, “ नाही.— मी प्राण गेला तरी—असल्या कमभ्रसल कुलागाराची बायको होणे बाजूलाच राहिले, याचे तोंड पाह्यला किंवा याची सावली घ्यायलाही मी तयार नाही.”

रत्नावलीनेही हिरूप्रमाणेच आपले मत दर्शविले. संभाजीने तै ऐकून लाजेने खाली मान घातली, व हा आपलाच नातू आणि चद्रसेन हाही आपलाच मुलगा, म्हणून घनाजीनेही शरमिंदेपणाने अधोवदन केले.

शाहूमहाराज म्हणाले, “ ठीक आहे. आतां आमच्या शब्दाला मान्यता द्यावयाची असेल तर—जोत्याजीबाबा ! तुमचा एकुलता एक सूर्याजी आमच्याकारणे मृत्युमुखी पडला; पण पुन्हा तुम्ही संसारी व्हावे अशी आमची मनीषा आहे.—रत्नावली ! हिरू जोत्याजीबाबाची पत्नी व्हावयाची. जोत्याजीबाबांच्या म्हातारपणाकडे न पाहतां, आमच्या वाणीने श्रीशंकर तुम्हां सर्वांच्या कल्याणाची आकाशवाणी बोलतो आहे असे समजून तुम्ही मनांत यत्किंचित्देखील किंतु न धरतां हा संबंध मान्य करावा. जोत्याजीबाबा ! आमच्या शब्दावर कोणी कांहीं बोलावयाचे नाही. हिरू ! जोत्याजीबाबाशीं तुझा संसार दीर्घकालपर्यंत सुखाचा होईल व परमेश्वराच्या कृपेनें तुम्हांला पुत्ररत्नाचा लाभ होईल.”

प्रत्यक्ष राजाचा शब्द तो ! तो अमान्य कोण करणार ! हिरूही तशी देवभोळी हांती. तिनेही देवावर निष्ठा ठेवून आनंदाने ह्या सबंधाला मान्यता दिली. पिराजी मध्येच म्हणाला, “ महाराज ! आतां फक्त संभाजीचा न्याय करावयाचा राहिला आहे.”

“ खरेच ! ” असे म्हणून शाहूमहाराज संभाजीकडे वळतात तोंच दोन मध्यम वयाच्या स्त्रिया—एक सुखवस्तु मराठा सरदाराची बायको

शोभगारी, व एक चेहऱ्येने मराठीण पण पेहरावाने मुसलमानीण अशा—वामाघूम होऊन पळत पळत थेट शाहूमहाराजांसमोर येऊन उभ्या राहिल्या. शिपाई त्याच्या पाठलागावर येत होते म्हणून त्या भ्याल्या होत्या. त्याची ती विपन्नावस्था पाहून शाहूमहाराजांनी शिपायांना धमकावून घालवून दिले, व मग त्या दोघी बायांना विचारले, “तुम्ही कोण ?”

एक म्हणाली, “मी पुतळाबाई, धनाजी जाधव सेनापतींची सून. संभाजीची आई. मी त्याचा न्याय करण्यासाठी आले आहे.” तोंच शाहूमहाराजांनी धनाजीला खरेखोटे विचारले तेव्हां धनाजीनेही पुतळेला ओळखले. पुतळेने आजूबाजूला मूर्तीच न पाहता आपल्या निऱ्यांतून सरकून एक तीक्ष्ण धारेचा सुरा बाहेर काढला व संभाजीपाशी जाऊन ‘माझा पोर राजाच्या जिवावर उठला, त्याचा न्याय हा’ असे म्हणून आपल्या हातने संभाजीच्या छातीत जोराने सुरा भोंसकला. तो वार संभाजीच्या छातीत आरपार गेला व तात्काळ तो मरून खाली पडला. लगेच ती ‘आणि असल्या कुलांगाराला जन्म देण्याचे महत्पाप मी केले त्या पापाचे प्रायश्चित्त हे’ असे म्हणून तोंच सुरा जोराने आपल्या छातीत मारून घेऊन तात्काळ मरून घाडकनू खाली पडली.

इकडे हा भयंकर प्रकार डोळ्याचे पाते लवते न लवते तोंच झाला, तेव्हांच दुसऱ्या बाईने ‘माझा पिराजी कुठे आहे? मरण्यापूर्वी माझ्या बाळाला मला एकवार भेटायचे आहे’ असे म्हणून थेट पिराजीपाशी धावत जाऊन त्याला कडकडून पोटाशी धरले व आसवांनी त्याला न्हाऊ घालून त्याचे अनेकवार मटामट मुके घेतले. पिराजीने आपल्या आईला ओळखले व व्यासराव आणि जोत्याजी यांनाही तेव्हांच ओळख पटली की, ही म्हाळसाच !

“झाले ! माझा बाळ मला एकदांचा भेटला. आज इतके दिवस त्याच्या शोधासाठी वणवण हिंडत होते, ते माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. आता मी मरायला जाते.” असे म्हणून म्हाळसा जावयला

निघाली. व्यासराव व जोत्याजी ह्यांनी तिला हाका मारमारून थोपविण्याची शिकस्त केली; पण ती थांबेनाच अखेर जोत्याजींनै धांवत पुढे जाऊन तिला बळेंच अडावेले व वा सत्यपूर्ण स्वरांनै विचारलें, “म्हाळसे! पोरी! मी तुम्हा जन्मदाता-ह्या जोत्याजीला तू ओळखलेंस का!”

“हो! बाबा! मी तुम्हाला आंळखलें. मी व्यासरावांनाही ओळखलें. पण ओळख दिली नाही याचें कारण—बाबा! बाबा! कारण काय सागू! जळलें माझें तोंड! माझ्या कर्माची अर्धी कहाणी व्यासरावाना माहीत आहे. व्यासरावापाशी असल्या वेळीं माझें कम नशीब जास्त जोरावलें. मी एकटी एक दिवस रानात गेलें असतांना पथल्या मुसलमान किल्लेदाराच्या भावानें मला घेरली—पुढें मी कोणत्या तोंडानें बोलूं! फुटलें माझें कपाळ! त्यानें मला बाटवून वाई प्रातात आपल्या घरी नेऊन कैदेत ठेवली! चारपांच महिन्यांपूर्वी तो मेला तेव्हां किल्लेदारानें माझी घरांतून हकालपट्टी केली. मी बाटलेली आहे. बाबा! मी जन्मांतून उठलेली आहे. आतां मी कुणाला कसें तोंड दाखवूं! मी यापूर्वीच मरून गेलें असतें. पण पोटच्या गोळ्याला एकवार डोळाभर पहावें व मग मरावें म्हणून आजवर जगलें. तो माझा हेतु आज एकदांचा पूर्ण झाला. आतां मी मरायला जातें. माझ्या जगण्यानें माझा दुर्लोकिक, तुमचाही दुर्लोकिक. त्यापेक्षां जातेंच मी.” असें म्हणून म्हाळसा जोत्याजींच्या समोरून वाऱ्याच्या वेगानें पळत गेली.

शाहमहाराजांना आतां ह्या रहस्याचा कांहींसा उलगडा झाला. ते म्हणाले, “जोत्याजीबाबा! तुमच्या पोरीची काय हो दुर्दशा झाली ही!”

जोत्याजी याड्याडू कपाळावर हात मारून घेत उद्गारला. “महाराज! हें माझें कर्म! माझ्या कैंक पिढ्याचें पाप आज हें असें फळाला आलें! झालें! म्हाळसा झाली, गेली, ती मेली.—नाहीं—मरेल! आणि अग्ना प्ररिश्चितीत ती मरणेंच योग्य. झालें, सुटलों एकदांचा!”

आकाश निरभ्र असून पौर्णिमेचे स्वच्छ चांदणे पडलेले असावे, फारां दिवसानी एकत्र जमलेली जिवाळ्याची माणसे त्या चांदण्यांत अंगणांत गोष्टी बोलत बसलेली असावी; अशा वेळीं एकाएकी आकाश अभ्राच्छादित व्हावे, मुसळधार पाऊस पडूं लागला व त्याच क्षणीं जोराच्या कडकडाटाबरोबर त्याच घरावर विद्युत्पात होऊन अनर्थ गुदरावा, तसाच हा प्रकार झाला. त्यामुळे सर्वांच्याच आनंदाचा क्षणभर विस्स झाला.

पुतळेविषयी घनाजीने तेथल्या तेथे चौकशी करतां त्याला असे कळून आले की, संभाजी व चंद्रसेन यांनी घनाजी जाधवांचा लौकिक विसरून शाहूमहाराजांना मारण्याचा बेत केला होता हे पुतळेला कळल्या दिवसापासून ती जी बियरली ती कायमचीच बियरली. दरम्यान् पार्वती प्रसूत होऊन तिला मुलगा झाला व चंद्रसेनावर पार्वतीचा पगडा बसला. तिच्या नादाने नदीवेल बसून चंद्रसेनाने पुतळेंला घराबाहेर घालवून दिले तेव्हांपासून तिचे डोके फिरव्यासारखे झाले. म्हाळसेची तिची दोस्ती केव्हा जमली हे मात्र कोणालाच माहित नव्हते. घनाजीला त्यातल्यात्यांत एवढेच समाधान वाटले की, पुतळेला आपल्या पोसची यःकश्चित् रखेली; पण तिने पाक कुळांतील स्वम्या क्षत्रिय-ललनेला शोभेशी आपल्या राजनिष्ठेची शिकस्त केली. त्यामुळे तिचा जो लौकिक झाला, त्याचा महिमा एवढा अगाध होता की, ती एक रखेली होती हे विसरून दरबारच्या सर्व भोठमोठ्या मानकऱ्यांनी तिची प्रेतयात्रा मिरवीत नेली. संभाजी इतका दुरात्मा होता ना, पण मरणोत्तर त्यालाही त्याच्या आईची पुण्याई थोरा मोठ्याच्या खाद्यावरून स्मशानात मिरवत जाण्याला पुरी पडली.

म्हाळसेचा त्या दिवशी व दुसऱ्या दिवशी पिराजीने कर कर शोध केला, तेव्हां एका दरीत तिची फाटकी घळें मात्र सांपडली. त्यावरून सर्वांनी तर्क केला की म्हाळसेने काही तरी खाऊन आत्महत्या केली; व लाडग्याक लहानांनी तिचे प्रेत फाडून खाल्ले ! आपले प्रेत कोणाच्या हातीं लामले तर आपण बाटून मुसलमानीण झालेली म्हणून ते उंचलण्याला

देखील कोणी सांपडणार नाही व आपल्या पिराजीला फार त्रास होईल, ह्या भयानें तिनें मरण पत्करलें असेल! तरी पण पिराजीनें तिचे फाटके कपडे हृदयार्शी धरून तिच्या नांवांन 'आई! आई!' असा हंबरडा फोडून जंगलातल्या जंगलात जें आंसवांचें तर्पण केलें, तें तिला सद्वृत्ति प्राप्त होण्याला पुरलें असेल खास!

॥

॥

॥

वास्तविक शाहूमहाराजांचा साताऱ्याच्या राजधानीत प्रवेश झाल्यावर चारदोन दिवसातच त्याच्या राज्याभिषेकाचा टोलेजंग समारंभ व्हावयाचा; पण ज्याच्या जिवावर त्यांना राजपदाची प्राप्ति जास्त सुलभ झाली, त्यांच्या दुःखाचे आपणही वाटेकरी आहों हें प्रत्यक्ष कृतीनें दाखविण्यासाठी त्यांनी पंधरवडाभर राज्याभिषेकाचा बेत लांबविला. हा बेत लांबविण्याचें आणखी एक कारण असें कीं, राज्याभिषेकाचा उत्सव बरेच दिवस चालावयाचा; त्यातच मुक्ता-पिराजी व हिरू-जोत्याजी यांची लग्नेही मोठ्या थाटानें व्हावीं. तसेंच ब्रह्मोदर-स्वामींच्या कृपेनें आपणाला राजपद मिळालें आहे अशी शाहूमहाराजांची स्वामींच्या ठायीं अढळ श्रद्धा असल्यानें व दरम्यान् स्वामी काहीं दिवस रुग्णशय्येवर पडलेले असल्यानें ते बरे होऊन त्यांची भेट होऊन त्यांचा शुभाशीर्वाद मिळेतो सिंहासनारोहण करावयाचें नाही अशीही महाराजाची मनीषा होती. हे सर्व योग जुळून येतील असा माघ शुद्ध १ शके १६३९ हा शुभमुहुर्ताचा दिवस स्वामींच्या मते राज्याभिषेकास्तव मुक्रर करण्यात आला.

॥

॥

॥

ठरल्या दिवशीं शाहूमहाराजांना राज्याभिषेक झाला. त्या समारंभा-प्रीत्यर्थ स्वामींनीं शुभाशीर्वाद देऊन माधवाला मुद्दाम पाठविलें होतें. त्याप्रीत्यर्थ आपल्या उपयोगी पडलेल्या सर्व लहानथोर लोकांना कोणाला अधिकार, तर कोणाला नगद देणग्या देऊन त्यांचा ययो-चित्त गौरव करण्यात आला. स्वामींनाही माधव शिष्यांच्या हातीं बहुमोल महावस्त्रें पाठविण्यांत आलीं. त्या दिवसापासून स्वामी पुन्हा

पेशवाईची प्राणप्रतिष्ठा

धावडशीत वास्तव्य करूं लागले. धनाजी जाधवाला सेनापतिपद वचनानें पूर्वीच देण्यात आलें होतें. पण त्या पदाचीं वस्त्रे देण्याचा दरबारी सोदळा व्हावयाचा राहिला होता, तो आज उरकून घेण्यांत आला. सेनापतिपदाबरोबरच समस्त मराठशाहीच्या वसूलबाबींचा अधिकारहा त्याला मिळाला, व इतर प्रधानमंडळ नेमलें गेलें तेंही त्याच्याच संमतीनें नेमलें गेलें. बाळाजीपतांच्या उपकारांची फेड कशी करावी हें मात्र महाराजाना कळेना. कारण, धनाजीसारखीं अव्वलचीं मोहरीं आरल्या बाजूला आलीं म्हणूनच आपणाला राज्यपद प्राप्त झालें, व हें सारें बाळाजीपतांच्या एकनिष्ठ प्रयत्नांचें फळ होय, हें महाराज पूर्णपणें जाणून होते. अखेर त्यांनीं बाळाजीपतानाच विचारलें, “बाळाजीपत! तुम्ही आमची सेवा केली ती अमोल आहे त्याप्रीत्यर्थ तुम्हाला कय पाहिजे तें मागा.”

बाळाजीपत अत्यंत चतुर, महत्त्वाकाक्षी, पराक्रमी, पण व्यक्तिहितापेक्षा देशहिताकडे जास्त लक्ष दणारे होते. मिळवीन तर महाराजाच्या प्रधानमंडळातील उत्तम पद मिळवीन अशी त्याची दाडगी महत्त्वाकाक्षा होती. शाहूमहाराजानाही त्यांच्या कर्तबगारीची पूर्ण जाणीव असल्याने व ‘मागलें तें देतों’ असे ते स्वयंस्फूर्तीनें वचन बद्धही झाले असल्याने बाळाजीपतांनीं पेशवेपद मागितलें असतें तर तें त्यांना आज मिळालें असतें. पण त्यामुळें राजवटींतील इतर मोठमोठ्या लोकाना वैषम्य वाटल व तें सध्याच्या दुफळीच्या काळीं परिणामी मराठशाहीला हानिकारक होईल, असें त्यांना भय होतें. ह्या बाबतीत त्यांनीं स्वामीची व राधावाईची सल्ला घेऊन जें मागणें मागावयाचें आगाऊच ठरविलें होतें तेंच मागितलें, “महाराज! आपण माझ्याकडून अर्गाच अधिकधिक जबाबदारीची सेवा करून घ्यावी, व मी आपल्या पूर्ण कसे टीला उतरून माझी सेवा सर्वोत्तम ठरल्यास मग मला आपल्या प्रधानमंडळात उत्तम पद प्राप्त व्हावें. तूर्त मला आपली एकनिष्ठपणें सेवा करण्याची संधि मात्र पाहिजे आहे, यापेक्षा काहीं देखील नको.”

शाहूमहाराज हे गंभीर व दूरदर्शी उत्तर ऐकून संतोषले. त्यांना तूर्त दरबार साजरा करण्यासाठी बाळाजीपंतांना बहुमोल वस्त्रालंकारांची देणगी देऊन वचन दिले, “बाळाजीपंत ! लौकरच योग्य वेळ तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील ही खूणगांठ मनाशी बाळगून ठेवा.”

हा राज्याभिषेकोत्सव पुढे बरेच दिवस चालला होता. त्यांत पिराजी आणि मुक्ता, तसेच जोत्याजी आणि हिरू यांची लग्ने खास महाराजांच्या देखरेखीखाली राजवाड्यांतच मोठ्या थाटाने पाडली. असा सर्वत्र आनंदीआनंद झाला. बाळाजीपंतांना शाहू महाराजांनी भविष्यकाळी आपल्या प्रधानमंडळांत उत्तम पद देण्याचे वचन दिले, येथेच खरीखुरी ‘पेशवाईची प्राणप्रतिष्ठा’ झाली खरे पाहू जाता पेशवाईच्या ह्या आद्य पुरुषाला पेशवाईचे ध्रुवपद आजच प्राप्त झाले. तेव्हांच्या महाराष्ट्र-राजकारणाच्या आकाशांत मराठशाहीतील दुफळीची अनेक दाट अंधेरे पसरली असल्यामुळे ह्या ध्रुवतारा आपल्या नैसर्गिक तेजाळ स्वरूपांत चमकत असलेला तेव्हा जगाला दिसला नाही खरा. पण पुढील पांचसात वर्षांच्या अवधीत ताराबाई, तिची सवत राजसबाई व तिचा पुत्र संभाजी, कान्होजी आंग्रे, चंद्रसेन जाधव, संक्राजी नारायण सचीव, रामचंद्रपंत अमात्य ब्रह्मदरस्वामि, धनाजी जाधव वगैरे व्यक्ति ह्या दुफळीच्या काळी कशा वागल्या व बाळाजीपंतांनी बिकट परिस्थितीवर मात करून मराठ शाही राखून स्वपराक्रमाच्या जोरावर पेशवाई प्रत्यक्ष कशी मिळविली. हा मनोरम वृत्तांत ‘पेशवाईचे ध्रुवदर्शन’ ह्या ‘कादंबरीमय पेशवाई’ मधील तिसऱ्या कादंबरीत यावयाचा असल्यामुळे, आज इथेच छत्रपति शाहूमहाराजांच्या जयजयकारांत स्वल्पविराम घेणे चांगले.

प्रकरण बत्तिसावें

शाहूमहाराजांना निर्वाणीचा खालिता

सूर्योदयाबरोबर शाहूमहाराजांच्या भेटीला जो घोडेस्वार आला, ते बाळाजीपंतच आहेत अशी जोत्याजीने शाहूमहाराजांना त्यांची ओळख करून दिली, व त्यांना शांतपणाने खलबत करण्याला अवसर सांपडावा म्हणून त्यांना एकटे सोडून आपण स्वतः डेऱ्याबाहेर खडा पहारा करीत उभा राहिला.

“मग महाराज ! ह्याप्रमाणे करावयाचे तर !”

“हो ! पण अजूनही मी म्हणतो, सेनापतींची जर आमच्याशी खरीखुरी दिलजमाई आहे, तर लटकी लढाई करून हकनाक उभयपक्षांच्या सैनिकांतील कांहींचे बळी देण्याचे तरी प्रयोजन काय ?”

इतक्यांत जोत्याजी आंत येऊन शाहूमहाराजांना हात जोडून म्हणाला, “महाराज ! बाहेर एक जासूद आला आहे, तो बाळाजीपंतांची भेट घेऊं इच्छितो.”

बाजीराव तेवढ्यांत जोत्याजीच्या मागोमाग पुढे येऊन बाळाजीपंतांना म्हणाला, “बाबा ! हैबती आला आहे.”

“त्याला आंत पाठवून दे.” बाळाजीपंत म्हणाले.

जोत्याजीने बाहेर जाऊन हैबतीला आंत पाठवून दिले. हैबतीने शाहूमहाराजांना यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. तरी त्या वेळी डेऱ्यांत हे दोघेच आहेत व दुसरी व्यक्ती उच्चासनावर बसली असून आपले धनी त्यांच्या पायांपाशी बसले आहेत असे त्याने पाहिले. तसेच डेऱ्याच्या दरवाजांत त्याला पिराजी व बाजीराव हे दोघे भेटले तेव्हां त्यांनीही आंत बाळाजीपंत शाहूमहाराजांशी बोलत बसले आहेत असे सांगितले असल्याने त्याने तर्काने त्यांना ओळखले, व प्रथम लवून

UNIVERSAL
LIBRARY

OU_192582

UNIVERSAL
LIBRARY

*